

सृष्टिज्ञान
आकाश-कर्णि अंतर्रास
अथवा
हा तारा कोणता ?

लेखक
प्रा. गो. रा. परांजपे
आय.ई.एस. (निवृत)



महाराष्ट्र गव्हर्नमेंट साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

सृष्टिज्ञान आकाश-दर्शन अँटलास अथवा हा तारा कोणता ?

: लेखक :

प्रा. गो. ग. परांजपे
आप्. है. एम्. (निवृत्त)



महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ

१९७२

प्रथमावृत्ति : १९७२ (शके १८९४)

द्वितीय आवृत्ति १९९८

□

प्रकाशक :

सचिव,

महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ,

सचिवालय, मुंबई - ३२

□

© : प्रकाशक

□

मुद्रक :

व्यवस्थापक

शासकीय फोटोजिंको मुद्रणालय,

पुणे - ४११ ००९



□

किंमत : रुपये ११९

५०८

विषेदान

मराठी भाषेला व साहित्याला शानविजानाच्या शेवात पवित्री माधांचा इज्जी प्राप्त न्हावा; हैमजी, फैल, बर्मन, रशियन इत्यादी पवित्री माधांना ज्ञाने विद्यापीठीय स्तरावर स्वयंपूर्ण महस्व प्राप्त झाले आहे तसेच मराठी भाषेला व साहित्याला प्राप्त न्हावे; हैमजी भाषेला व साहित्याला अज मारतीय विद्यापीठीयपै ज्ञाने मुख्य स्थान आहे तसेच स्थान, महाराष्ट्रातील विद्यापीठात मराठी भाषेला व साहित्याला प्राप्त न्हावे या उद्देशाने साहित्य आणि संस्कृती मंडळाने वाच्यप्रामाणीमर्तीचा विषयक कायेकप हाती पेतला आहे. विष्वकोश, मराठी भाषेला महाकोश, वाच्यप्रकोश, विज्ञानमाला, भाषांतरमाला, अंतरभारती-विष्वभारती, महाराष्ट्रिहास, इत्यादी योजना या कायेकमात्र अंतर्भूत केल्या आहेत.

२. मराठी भाषेला विद्यापीठीय भाषेचे प्रगल्हन स्वरूप व दर्वा येण्याकरिता मराठीत विज्ञान, तस्विजान, सामाजिकशास्त्रे आणि संत्रविज्ञान या विषयांचील संशोधनात्मक व अद्यावत माहितीने युक्त अशा ग्रंथांची रचना योउया प्रभावावर होण्याची आवश्यकता आहे. वरील विषयांपर केळज परिभाषाकोश अवश्या दाखलुक्सके प्रकाशित करून अशा प्रकारचे स्वरूप व इज्जी मराठी भाषेला प्राप्त होणार नाही. सर्वसामान्य मुद्दिष्टी-पाश्चून तो प्रकाशेत दिलितापर्वेन्त मान्य होतील अशा ग्रंथांची रचना घावयास पाहिजे. मराठी भाषेत किंवा अन्य मारतीय भाषांमध्ये विज्ञान, सामाजिक शास्त्रे व तंत्रविज्ञान या विषयांचे प्रतिसादन करावयास उपयुक्त अशा परिभाषासूची किंवा परिभाषाकोश तपार होत आहेत. परिभाषा किंवा शब्द योंचा प्रतिसादनाच्या ओषात समर्पितपै वारंवार प्रतिष्ठित लेण्ठात व ईर्पात उपयोग केल्याने अपेक्षक करण्याची त्यात शक्ती येते. अशा ताढेने उपयोगात न आलेले शब्द केळज कोशात पहून राहिल्याने अवश्यक राहतात. महणून मराठीला असुनिक शानविज्ञानाची

भाषा बनविण्याकरिता शासन, विद्यापीठे, प्रकाशनसंस्था व त्या त्या विषयांचे कुशल लेखक यांनी ग्रंथरचना करणे आवश्यक आहे.

३. वरील उद्देश ध्यानात ठेवून मंडळाने जो बहुविध वाङ्गमयीन कार्यक्रम आखला आहे, त्यातील पहिली पायरी महणून सामान्य सुधिक्षित वाच्यकवर्गाकरिता सुबोध भाषेत लिहिलेली विज्ञान व तंत्रविषयक पुस्तके प्रकाशित करून स्वत्प्र किंमतीत देण्याची व्यवस्था केली आहे. मंडळाने आजवर, आरोग्यशास्त्र, शरीरविज्ञान, जीवशास्त्र, आयुर्वेद, गणित, ज्योतिःशास्त्र, भौतिकी, रेडिओ, अणुविज्ञान, सांखियकी, स्थापत्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र, इत्यादी विज्ञान व तंत्रविषय २४ दंजेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत. या विज्ञानमालेतील प्रा. गो. रा. परांजपे यांनी लिहिलेले “सुंदिशान आकाशादर्शन अंटलास” हे पंचविसावे पुस्तक होय. या ग्रंथात, रात्रीन्या वेळी निरश्र आकाशातील तारकांची व तारकासमूहांची, नकाशे, उत्कृष्ट फोटोचित्रे व रेखाकृत्या यांच्या साहाय्याने, ओळख करून दिली आहे. मारतीय आणि पाश्चात्य प्राचीन ग्रंथांतील तारकासमूहासंबंधीची मनोरंजक माहिती, खगोलातील काही महत्वपूर्ण आविष्कारांची माहिती, तसेच आकाशगंगा, धूमकेद, तेजोमेघ, तान्यांची गती, त्यांचे दृश्य परिणाम व त्यांचे रूपविकार, रेडिओ-दुर्बिण, अणुगर्भीय प्रक्रिया, विश्वाची रचना इत्यादी विषयांवरील माहिती सरल व सुबोध भाषेत प्रा. परांजपे यांनी या ग्रंथात करून दिली आहे. ज्योतिःशास्त्राची आवड असणाऱ्यांना हा ग्रंथ उपयोगी आहेच पण सर्वसाधारण वाचकांस ज्योतिःशास्त्र विषयाची आवड निर्माण होण्यासही या ग्रंथांची मदत होईल.

मुंबई :

दिनांक :

१२ ऑक्टोबर १९७२.

(आधिन २०, १८९४)

लक्ष्मणशास्त्री जोशी

अस्थक्ष,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति

मंडळ,

लेखकांचे प्रास्ताविक नियेदग

‘आकाशादर्शीन बंदिलास’ या पुस्तकाचा, कोणत्याही प्रैथमिकप्रहाळयामध्ये, ज्योतिःशास्त्र विभागात समावेश केला जाईल, हे जरी ले असले तरी पा पुस्तकाचा उद्देश ज्योतिःशास्त्र शिकविष्याचा नाही. यामध्ये, गणित-शास्त्र किंवा वास्तवशास्त्र यांचाही, शिकविष्याच्या हेतूने, समावेश केलेला नाही. पा पुस्तकात, मुष्यावे, कर्वंभरात आपल्या देशात रात्रीच्या भाकाशात आढळणारे देखावे आहेत. भू-विभागांच्या नकाशाच्या सामान्य मुद्दिशित माणसांना जो उपयोग होतो, तोच उपयोग रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशातील तारकासमूहांचे अवलोकन करणाराता या आकाश-दर्शनातील नकाशाच्या. सतत तुंडिपुरःसर निरीक्षण केल्याने किंवेक तारकांची व तारकासमूहांची आणि इतर हवयांची ओळख करून घेता येते. अशा रीतीने काही काढ विषमितापणे प्रयत्न करीत राहिल्यास ज्योतिःशास्त्राविष्यी आवड मिरीण झोईल यात सोडेह नाही.

‘रात्रीचे आकाश’ हा एक उत्कृष्ट, अद्यतिम-आणि असंयंत विनम्रकृपणे पडून ऐगारा शुक्रियमत्कार आहे. आकाशातील भिज भिज ज्योतीच्या अवलोकनातूनच कालमासनाला प्रारंभ झाला असे सांगतात. प्राचीन आर्यांचे मूळ वसानिलान पृथ्वीवरील कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या काळखंडात होते यासंबंधीची जी योदीकार आणि विध्वसनीय माहिती उपलब्ध झालेली आहे ती केवळ आपल्या पूर्वजांनी रक्षणार्थी आणि आजतामाईत जतन केले मेलेल्या वेद-वाक्यांपासूनीके समोलामधील आविष्कारांच्या उल्लेखाद्वारा होय.

या किंवा न्या कारणानी तारादिकांची ओळख करून घेण्याची मानवाला सदोदित गरज भासलेली आहे. आपणापैकी कोणालाही, योद्याकार प्रफल्नाऱ्ये, ही गोळ यांच्या होण्यासारखी आहे. निसर्गनिय आपल्या अवती-भोवती अवलम्बन लेवटी साधनसामग्री आणि प्रयोगशाळा विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. आपण संवेदनापणे डोळे उपडून रात्रीच्या आकाशाकडे वेळोवेळी पाहात राहिलो तर असंख्य पठना सहज दृष्टीस पडण्यासारख्या

आहेत. ही प्रयोगशाळा म्हणजेच रात्रीचे निरभ्र आकाश. वर्षारंभ कोठूनही केला तरी एका वर्षात ३६५ रात्रीचा समावेश होतो. ऐन पावसाळ्यातील काही रात्री वगळल्या तर, आपल्या देशात, रात्रीचे आकाश निरभ्र आणि स्वच्छ असण्याचा संभव भरपूर असतो. सतत बघत राहिले म्हणजे कित्येक मजेदार आविष्कार दृष्टीस पडतात. साहजिकपणे त्यासंबंधीच्या अनुभवांना व प्रभानां उत्तरे मिळावीत अशी इच्छा पाहणाऱ्याच्या मनात उद्भवते. आज एक तारा ज्या ठिकाणी दिसतो तो काही दिवसांनी (किंवदुना काही तासानी) त्या समयाला त्याठिकाणी आढळत नाही. असे का घडते ? या अगदी साध्यासुध्या आणि प्राथमिक प्रश्नापासून ‘रात्रीच्या आकाशाचे कोडे ’ उलगडले जाण्यास प्रारंभ होतो.



सतत निरीक्षण करणाराला कित्येक अनुभव येतात. आकाशाचा गोल, ठराविक पद्धतीने, आपल्या सभोवती एकसारखा फिरत असल्याचा अनुभव ताबडतोव येतो. नंतर एका वर्षात आकाशगोलाची एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचा दुसरा अनुभव येतो. अत्यंत नियमितपणे आकाशादश्यातील भिन्नता निर्माण होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. वस्तुस्थितीच अशी आहे की, पृथ्वी-पृष्ठावरील एका लहानशा ठिकाणावरून आपण रात्रीच्या आकाशाकडे पाहात असतो. आपणाला एकावेळी आकाशाचा, जास्तीत जास्त, फक्त अर्धगोल दृष्टीस पडणे शक्य असते. तोही अर्धगोल, डोके किरविल्या-शिवाय, एकदम दिसू शकत नाही. यासाठी दृश्य अर्धगोलाचे पाच भाग कल्पिले आहेत. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम हे चार. प्रत्येक दिशेकडे तोऱ करून, निरीक्षणासाठी, उभे राहिले असताना आकाशाचा जेवढा भाग सहजासहजी दृष्टीस पडण्याची शक्यता असते तेवढ्या भागाचाच एकेका नकाशात समावेश आहे. अगदी डोक्यावरच्या बिंदूला ख-स्वस्तिक म्हणतात. त्याच्या आसमंतातील भाग नीटपणे पाहावयाचा असेल .तर निरीक्षकाने उताणे पडून आकाशाकडे दृष्टि लावणे सोयीचे असते. अशा प्रकारे रात्रीच्या आकाशातील कोणत्याही एका विभागाकडे पाहताना प्रस्तुत अटलासमधील योग्य तो नकाशा समोर घरून तारादिकांची ओळख करून घेणे सोपे पडते.

पृथ्वीवरील रुद्धा स्थानावरून आणि ज्यावेळी आपण रात्रीच्या आकाशाकडे पाहतो त्याच्या अनुरोधाने आकाशादश्यांत भिन्नता आढळते.

असे घडण्याची दोन मुख्य कारणे आहेत. वेधस्थानाचा म्हणजेच निरीक्षण स्थानाचा भौगोलिक अक्षांश आणि रेखांचा; अशी ती दोन कारणे असतात. अक्षांशरेखांशांच्या भिन्नतेचे आकाश-दृश्यावर घटणारे परिणाम आपल्या अगदी नेहमीच्या परिच्यांतील दोन उदाहरणानी लक्षांत येण्यासारखे आहेत. (१) पुण्याला रात्रीच्या आकाशांत, उत्तरेच्या बाजूला, क्षितिजापासून सुमारे १८ अंशावर ध्रुवतारा दिसतो. परंतु विषुववृत्तानजीकच्या प्रदेशांतील निरीक्षकाला तोच ध्रुवतारा अगदी क्षितिजाशी भिडलेला आढळेल, तर उत्तर ध्रुव प्रदेशांतील निरीक्षकला तोच ध्रुवतारा जवळजवळ ढोक्यावर असल्याचे दिसेल. (२) आपल्याच देशांत, पुण्यामुंबईला जेव्हा सूर्योदय होतो त्याच्या पूर्वी सुमारे १ तास अगोदर कलकत्यास सूर्योदय होतो. अगदी असाच प्रकार रात्रीच्या आकाशांत तारकांच्या उगवण्या-मावळण्याच्या बाबतीत घडतो. त्याचा परिणाम असा होतो की, "जे रात्रीचे आकाश आपणाला सायंकाळी दिसते ते, अमेरिकेतील मेकिस्को वरैरे प्रदेशांत, पहाटेस दिसते.

प्रस्तुत अंटलास मधील नकाशे, मुख्यत्वे, महाराष्ट्रासाठी योजिले आहेत. त्यांतील देखावे दर महिन्याच्या १५ तारखेला, भारतीय प्रमाण वेळेनुसार, रात्री ८ वाजतां आणि अक्षांश १८° उत्तर येथील निरीक्षण स्थानावरून दिसणाऱ्या देखाव्यांचे आहेत. पुण्याचे अक्षांश, सुमारे, १८° उत्तर आहेत. भारताच्या उत्तर दक्षिण सीमेजवळील श्रीनगर आणि त्रिवेंद्रम येथील अक्षांश, अनुक्रमे, सुमारे ३४° उत्तर आणि ८° उत्तर असे आहेत. त्याचप्रमाणे भारताच्या पूर्वपश्चिम सीमेजवळच्या ठिकाणांमध्ये, रेखांश-भिन्नतेमुळे, स्थानिक कालमापनांत सुमारे १ तासाचा फरक आढळतो. ही दोन्ही कारणे लक्षांत घेऊन या अंटलासमधील आकाश दृश्ये, अगदी थोड्या फरकाने किंवा अवश्य ती दुरुस्ती करून, सर्व भारतात उपयोगी पडण्यासारखी आहेत. प्रस्तुत अंटलासचे हेच वैशिष्ट्य आहे असे म्हणावे लागते. पाश्चिमात्य प्रगत देशात अशा प्रकारचे रात्रीच्या आकाश-दृश्यांचे उत्कृष्ट नकाशे मोर्डा प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु त्यांतील बहुतेक ५५° उत्तर किंवा त्याच्या जवळपासच्या अक्षांशावर आधाराले असल्याकारणाने भारतातील निरीक्षकाला ते पूर्णतः उपयोगी पडण्यासारखे



नसतात. त्याशिवाय आणखी एक मुख्य अदृश्य अशी आहे की आपणाला सहजासहजी दिसू शकणारे आकाशाचे काही भाग त्या परदेशी झेंडुलासमध्ये दाखविलेलेच नसतात. कारण त्या देशातील निरीक्षकाला से आकाशाविभाग दिसण्यासारखे नसतात.

प्रत्येक आकाशादृश्यासोबत त्याची त्याच आकाशाची सूची दिलेली आहे. सूचीमध्ये प्रमुख तान्यांची आणि तारकासमूहांची (नक्षांची) भारतीय नावे, देवनामारी लिपीत, आणि अंतराळीय नावे, रोमन लिपीत, दिलेली आहेत. त्याशिवाय आकाशामधीचा विस्तार, तेजोमेष, तारकामुच्छ पांचाही, जागच्याजाही, निर्देश केलेला आहे. निरीक्षकाला जास्त लोकात दिरप्पाची इच्छा झाली तर, त्याच्या सोरीखातरा, लगोलातील सहगिरेशांक (होरा आणि कांति), वैशुविक वृत्त, आयनिक वृत्त, परायचम वृत्त इत्यादिकांचा स्पष्ट उल्लेख सूचिचित्रात केलेला आहे.

पूर्वी स्वतःच्या आसामोक्ती किरत आहे आणि त्याच नेही सूर्यमोक्तीही प्रदक्षिणा घालोत आहे. त्यामुळे सूर्यीं स्वतः आयनिक कुसावरून, कमळी, भिन्नभिन्न तारकासमूहांन, रातीमधून, निषमितपणे मार्गेकमण करीत असताना दिसतो. अशा परिस्थितीत, प्रस्तुत अंटलासमधील, महिन्याची ५ याप्रमाणे, बारा महिन्यातील एकूण ६० आकाशादृश्ये निषमितपणे पुनः पुनः निरनिराकाश वेळी दिसण्याची शक्यता असते. कोणताही एका नकाशातील तेच हश्य पुन्हा कोणत्या महिन्यात, वहिल्या किंवा वैष्णव तासावेच्या रात्री किंवा वहाटे किंवी वाजता, दिसू शकते याची माहित अप्तेक नकाशात खालच्या अंगाला दिलेल्या वेळाप्रकाशरूप भिन्न शकते.

भारतीय आणि दाव्हात्य प्राचीन धैर्यातील तारकासमूहासमेतीच्या काही मनोरंजक कथा घोडक्यात दिसल्या आहेत. त्याचप्रमाणे लगोलातील काही महस्वपूर्ण आविष्कारांची महितीही वालबोध मार्जेत सकजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपात-किंवूचे परायचम, आकाशामीगा, धूमकेतु, तेजोमेष, तारकामुच्छ, तान्यांच्या माति व त्यांचे हश्य परिणाम, तान्यांचे रूपविकार, त्यांचे तप्तमान, कुजे व राशसी तारे, रेडिको तुर्किंग, कालार, अणुगर्भीय प्रक्रिया, विश्वाची रचना इत्यादी मनोरंजक विषयांचा घोडक्यात

समावेश केला आहे. या सर्व प्रकान्दांनुन योग्योतिःशास्त्राविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल असी जागा वाढते.

प्रत्येक आकाशादर्शासमोर आणि सूर्यवित्रासमोर विशिष्ट नक्षत्रे आणि तारकाम्बुऱ्ह यांच्यासांवेषी जी माहिती दिली आहे तिच्यात किंत्येक यारिभाषिक दानदाचा तपार करणे अठड झाले. वाचकाच्या सोयीसाठी त्यांतील चन्याचाचा यारिभाषिक संज्ञाचे स्पष्टीकरण प्रारंभीच्या पृष्ठांत दिले आहे. स्थानप्रेषे योग्योतिःशास्त्रांतील काही महस्ताच्या घारांवा, काळामापन, रथानिक काळानुसार मिरीक्षकाने कराव्याची दुर्दली, अंतरांची काही एकके, तारकांची व समूद्रांची अंतररात्रीच्या आणि भारतीय नावे इत्यादि विविध मत्त्वांकूर हेतुपुरस्कार प्राप्तलेला आहे.

‘आकाशादर्शीन अंडलास’ तपार करण्याची कल्पना प्रथमतः ‘सुषिद्धान’ मासिकासाठी मूऱ्हे स्वकाशात आणली. १९६४ च्यूऱ्ह ते १९६७ जून या कालांतरात, दर महिन्यात दोन यांद्रमाणे, सर्व नकाशे क्रमशः प्रसिद्ध करण्यात आले. शिक्षणासेचातील अनुभवी आणि नामवंत मित्रांनी या प्रपत्त्याचे मनापासून स्वागत करून ज्यांचा प्रकारचा एक स्वतंत्र ग्रंथाच तपार करून प्रसिद्ध करावा असे सुचित आहे. त्याप्रमाणे मांडणी केल्यावर असी कल्पना आसी की हेच नकाशे भारतातील सर्व भाषिकासाठी उपयुक्त होण्यासाठेचे आहेत. नकाशे कायम राहून फक्त स्पष्टीकरण इत्यादी भिन्न भिन्न प्रारंभिक भाषांमधून तपार करून घ्यावे तांगेल येवडेन. परंतु तरीही नकाशे कायम राहिल्याने एकदिर लक्षीत पुस्तक कापात होण्याची शक्यता आहे.

राजीव्या आकाशाचे पांच विभाग करून दर महिन्यासाठी पांच नकाशे देण्याची कल्पना चवाना विशेष पसंत पडली त्यामध्ये दिसली येथील ‘राष्ट्रीय शीक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद’ (N C E R T) या संस्थेचा मुदाम उल्लेख करावासा चालतो. विशेष म्हणजे त्या संस्थेने प्रस्तुत लैलकडून एक स्वतंत्र अंडलास तपार करून पेतला असून तो सच्या ईफ्यांनी भावेत प्रकाशनाच्या माहीवर आहे. करक येवढाच की यातील निरीक्षकाचे स्थान अखोदी २५° उत्तर घरते आहे. हा अखोदी अलाहाबाद, वाराणसी या शहरांचा आहे.

महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृति मंडळाने ‘आकाशादर्शन अंडलास’ मराठी भाषेतून प्रसिद्ध करण्याचे मान्य केले. सुषिद्धान मासिकाने पूर्वप्रकाशनाचे वरैरे सर्व हक्क औदायने मजकडे सूर्पूर्त केले व मी ते मोऱ्हा उत्सुकतेने व आनंदाने साहित्य संस्कृति मंडळाला देऊ केले. मंडळाने मला अनुदान दिले. पुण्यातील आनंद मुद्रणालयानें छपाईचे काम उत्साहाने आणि उत्कृष्टपणे केले. यावडल मी सर्व संबंधितांचे मनापासून आभार मानीत आहे.

किंत्येक संदर्भग्रंथांचा व त्यांतील काही उत्कृष्ट फोटोचित्रांचा आणि आकृतींचा मला उपयोग झाला. त्यांतील काही महस्तपूर्ण ग्रंथांचा सोबत जोडलेल्या यादीमध्ये आभारपूर्वक निर्देश करीत आहे.



ज्योतिर्तिव्या परिसंस्थेतील माझे मित्र व सहकारी श्री. मो. ना. गोखले व महाविद्यालयातील गणितशिक्षक श्री. मो. ग. चाफेकर यांनी वेळोवेळी हस्तलिखिते तपार करण्यात आणि मुद्रिते तपासण्यात जे बहुमोल साहाय्य केले त्यावडल मी दोघांचा क्रमी आहे. त्याशिवाय माझे चित्रकार मित्र श्री. प्रभाकर वा. जोशी आणि श्री. चं. श्री. पाटील यांनी काळजीपूर्वक आणि समजावून वेऊन आकृत्या आणि फोटोचित्रे तपार करून दिली त्यावडल त्यांचे आभार माझे कर्तव्य आहे असे समजतो.

१५. ऑगस्ट १९७२
“सुदर्शन”
११५९ सदाचित्र, पुणे ३० }
} ११५९ सदाचित्र, पुणे ३० }

गो. रा. परांजपे

काही संदर्भ ग्रंथ

- | | |
|--------------------------------|---|
| शं. बा. दीक्षित | ज्योतिर्विलास १९४८ (आवृत्ति ६ वी)
(रा. शं. दीक्षित, पुणे) |
| चं. गो. ढवळे | नक्षत्रदर्शन १९५५ (ज्योतिष शिक्षण
महाविद्यालय प्रकाशन, पुणे) |
| चं. गो. ढवळे | ज्योतिवैभव १९५६ (देशमुख आणि कं. पुणे) |
| वि. आ. मोडक | गगनातील गोष्टी १९५३
(जयंत आणि कं. पुणे) |
| वि. आ. मोडक | विश्वाचा पसारा १९६९
(श्री विद्या प्रकाशन, पुणे) |
| Dr. Ernst &
Tj. E. De Vries | Atlas of the Universe 1961
(Nelson) |
| A. P. Norton | A Star Atlas 1966 (Gell & Inglis) |
| W. Widmann &
K. Schuette | Guide to Stars 1957
(Thames & Hudson) |



- | | |
|-------------------------|---|
| H. H. Allen | Star Names, Their Lore and Meanings. 1965 (Dover edition) |
| F. A. Grondal | Romance of Astronomy
(Music of the Spheres) 1937
(MacMillan Co. New York) |
| Edith Hamilton | Mythology 1959 (Mentor Book.
New American Library) |
| J. G. Sedgewick | Introducing Astronomy
(Faber & Faber Ltd.) |
| R. H. Baker | Astronomy 1963
(D. van Nostrand & Co. Inc) |
| Otto Struve | Elementary Astronomy 1957
(Oxford University Pr.) |
| Larousse | Encyclopedia of Astronomy 1966
(Paul Hamlyn) |
| D. Bergmann &
Others | The Universe
(Time Life International.) |

संग्रहालय

सूचिकान आकाशदर्शन अटलास
विषयानुक्रमणिका

निवेदन
हेलकाचे प्रासादीक निवेदन
संदर्भात्मक
रात्रीच्या ऐडी दिशा निश्चित करणे
प्योति:धारातील काढी संहा
कालमापन
मिरीचक-धारामाच्या रेसाईनुसार कालमापन
भंतराची काढी एकके
दुर्दीग
तांत्राची प्रति
नाहाऱे व तारे यांची नामकरण पद्धती
योजारच्या प्रमुख तांत्राची भंतरे
नकाशाचा उपयोग इतर ऐडी कसा करावा
हे दातविणारे कोहक
जानेवारी
नाराया अथवा ओरिगा
वृषभ
रोहिणी
उत्तर विकोण अथवा द्वापारगुडम बोरिभालिस
तिंमिंगल अथवा सीतुस
विष्वकूलक अथवा विकोर

पृष्ठ		पृष्ठ
३३	सेक्स्टान्स अथवा घडंश	९३
३५	शशक अथवा लेपुस	९३
३६	केटर अथवा चषक	९३
३७	सिर्सिनुस अथवा कर्कटक	९३
४१	मोनोसेरोस अथवा शृंगाक्ष	९३
४५	आण्टलिआ अथवा वाताकर्ष	९५
४९	ब्होलान्स अथवा शफरी	९५
५३	लुपुस अथवा वृक	९५
५५	मेन्सा अथवा त्रिकुट	९५
५६	मे	९६
५७	श्यामशब्द अथवा कानेस व्हेनाटिसि	९७
५७	शीरी अथवा हक्युलिस	१०१
६१	त्रिशंकु अथवा कुक्स	१०५
६५	वासुकी अथवा हैड्रा	१०९
६९	तारका गुच्छ	११३
७१	मागेलानी मेघ	११५
७१	जून	११६
७३	घृवमत्स्य अथवा उर्सा मायनर	११७
७५	भूतप अथवा बूटेस	१२१
७६	तांत्रांचे पृष्ठ-तपमान आणि वण्णलिख	१२३
७६	नरतुरंग अथवा सेण्टारस	१२५
८१	सूर्याचा जन्म, वृद्धि आणि मृत्यु	१२७
८५	सिंह	१२९
८५	लघुसिंह	१३१
८७	तारकांची तपमाने	१३३
८९	विश्वाची उत्कांति	१३५

	पृष्ठ		पृष्ठ		पृष्ठ
जुलै			हिंसेंवर		
कालेय अथवा छाको	१३६	मायकोस्कोपितम अथवा सूक्ष्मदर्शी	१८५	यापाति	२३६
भुजंगधारी आणि भुजंग अथवा ओकिउक्स	१३७	ओकटान्स अथवा अष्टक,	१८६	कास्सार	२३७
आणि सर्पेन्स	१४१	डोराडो अथवा असिदंद्र	१८७	अणुगर्भीय प्रक्रिया	२४१
वृश्चिक	१४५	तुला	१८९	धूमकेतुंची फोटोचित्रे	२४३
धनिष्ठा अथवा डेलिफ्नुस	१४९	तान्यांची गति	१९३	मेव	२४९
बहुल्पेक्युला अथवा जंबूक	१४९	डॉफ्लर परिणाम	१९५	कामेलोपाईुस अथवा करभ, कोर्निक्स अथवा	२५१
साजिढा अथवा शर	१४९	आक्टोबर	१९६	अरमेत, कोलंबा अथवा पारापत	२५१
एक्युलुस अथवा अश्वमुख	१४९	वृषपर्वी	१९७	होरोलोजिअम अथवा कालयंत्र, असमदं	
तेजोमेघ	१५३	महाश्व अथवा पेगासुस	२०१	अथवा हैड्रूस, रेटिक्युलम अथवा जालक,	
गुणित तारे	१५५	कुंभ	२०५	स्कल्हटर अथवा शिळ्पकार	२५५
आगष्ट		सूर्यांची आकाशगंगेतील चाढू फेरी	२०७	विश्वातील असित्यम आणि असिविशाल	२५६
स्वरमंडल अथवा लीरा	१५६	नोर्मा अथवा अकंनी, आरा अथवा पीठ,		शब्द—शूचि	२५७
गरुड अथवा ऑक्लिला	१५७	द्रायांगुलुम आऊरट्रालिस अथवा दक्षिण		शुद्धिपत्रक	२६६
दीर्घिकांच्या आकृती	१६१	त्रिकोण, आपुस अथवा कपोत	२०९	पारिभाषिक शब्दसूचि	२७१
धनुराशि	१६३	रेडिओ दुर्बीण	२१३	पारिभाषिक शब्दसूचि	२७५
कन्या	१६५	रेडिओ (संवह) आकाश	२१५		
ययातीमधील द्वित्त तारकागुच्छ	१७१	नोव्हेंवर	२१६		
रूपविकारी तारे	१७३	शर्मिष्ठा	२१७		
स्कूटुम अथवा ढाल (फलक)	१७५	देवयानी	२२१		
कोरोना आउरट्रालिस अथवा दक्षिणमुक्त	१७५	विश्वांची तीन प्रतिरूपे	२२३		
टेलेस्कोपितम अथवा दुर्बीण	१७५	मीन, फोनिक्स अथवा जटायू	२२५		
पाढ्हो अथवा मयूर	१७६	पिसिस आऊरिट्रिनुस अथवा दक्षिणमत्स्य,			
सप्टेंवर		दुकाना अथवा कारण्डय, ग्रूस अथवा वक	२२९		
हंस	१७७	चंद्र	२२१		
मकर	१८१	चंद्राच्या कला	२३३		
सतर्षीमधील तारे एकाच गटाचे सदस्य नाहीत	१८३	धूमकेतु	२३५		


(3)

रात्रीच्या खेळी दिशा निश्चित करणे

उत्तर गोलधारील कोणावाही ठिकाणी रात्रीच्या बेळी, निरभ्र आकाशात, प्रदूषतारा दिशू घाकतो. विशेष महाजे संवेद रात्रभर आणि वर्षातील प्रत्येक रात्री तो दिसणे शक्य असते, जो तारा कधीही आपल्या आकाशातील रथनावरून फारसा सरकलेला आढळल नाही तो घडतारा. वाकीचे सर्व तारे, लहानमोळगा वरुळादून या ताऱ्याभोक्ती चोबीस तासांत एक याप्रमाणे, प्रदर्शिणा पालत असल्याचे दिसते. आकाशातील सर्व तारे उत्तर आकाशातील एका काल्पनिक विटूभोक्ती लहानमोळगा वरुळाकृती मार्गवरून फिरत असतात. घडतारा या विटूपाईल मुमारे १० असल्यामुळे २४ तासांत तो स्फृत केवळ १० विळवेच्या वरुळादून फिरत असतो. त्यामुळे एकदा घडतारा कोणताही समजले तर रात्रीच्या बेळी जवळजप्पल चिनचूकणे उत्तर दिशा सापडली असे मानता येते.

जानेवारी महिन्यात, कोणत्याही रात्री सुमारे ८ बाज्ञा, आपस्या अंदाजानुसार उत्तरेकडे दृष्टी ठाकुलयास समोरच साधारण ठळक अशा पांच ताच्यांची एक ईफ्टी M अखरासारखी आकूती आढळते. या तारकासमूहाला शर्मिंद्गा (कॅमेओविआ) म्हणात. ही आकूती एका लोकच लंब पांडिन्या पट्टपात्रापाले गुरुकर्त्तव्याले दिसते. हा पांदरा पट्टा आकाशांगगा या नावाने ओळखला जातो. त्याला ईफ्टीत 'मिस्टी' वे 'म्हणजे 'दुर्घामारी' असे सार्व नांव आहे. शर्मिंद्गेच्या उज्ज्वला अंगाला चित्तिजालगत दोन विषेष ठळक तारे उमचत असलेले दिसतात. हे सप्तर्षी नक्षत्रांतील, उगमवाना प्रथम चित्तिजापर वेणारे, तारे असून सुमारे तासाभरात सर्वेच नक्षत्र चित्तिजापर वेणुन दिशू लागते. वहिस्या दोन ताच्यांना दिद्रुर्यंक गृहणात, कारण 'त्याचा' दोन व्हकाताच्याकडे कल्पेला असलो. दिद्रुर्यंक ताच्यांमधून शर्मिंद्गेच्या दिकोये खाढविलेल्या सरळ रेषेवर, सुमारे निम्म्या अंतरावर, किंवा दिद्रुर्यंक ताच्यांच्या मर्हिल अंतराव्या समारे ५-६ पट अंतरावर जो

साधारण ठळक तारा भेट्यो त्यालाच ध्रुवतारा असे नाव आहे आकाशातील या प्रदेशात ताऱ्यांची फारशी गर्दी नसल्याने ध्रुवतारा सापडण्यास अडचण पडत नाही. याला इंग्रजीत पौलारिस असे नाव आहे.



आकृति ०१ : रात्रीच्या वेळी उत्तरेकडचे आकाश व
धूवतान्याचे अदल स्थान.

च्छवतान्याकडे पाहात असताना आपली दृष्टी नेमकी उत्तरेकडे असते. साहजिकच, अशा परिस्थितीत, डाव्या हाताला नेमकी पश्चिम, उजव्या हाताला नेमकी पूर्वे आणि पाठीमागच्या बाजूला नेमकी दक्षिण हे ओधाने आले. अशा रीतीने रात्रीच्या वेळी मुख्य दिशा शोधून काढता येतात.

आकाशाच्या गोलाला भगोल म्हणतात. पृथ्वी स्वतःच्या उत्तर-दक्षिण आसामोक्ती फिरत असते, परंतु आपण पृथ्वीपृष्ठावर स्थिर असल्याने भगोल आपल्यामोक्ती फिरत असल्याचा भास होतो. पृथ्वीचा वलनाक्ष उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे कल्पनेने वाढवून आकाशाला म्हणजे भगोलाला नेऊन मिडविला तर जे दोन चिंदू मिळतात त्याना भगोलीय उत्तरध्रुव आणि भगोलीय दक्षिणध्रुव अशी नावे आहेत. ध्रुवतान्यांचे आकाशातील स्थान

सध्याच्या भगोलीय उत्तरध्वन्या बरेच जवळ असल्याने ध्रुवतारा त्याच्या स्थानावरून ढळत नसल्याचे दिसून येते.

पृथ्वीच्या विषुवपातळीशी सूर्यमार्गाची पातळी २३°५ येवढा कोन करते, त्या कारणाने भगोलीय अक्ष आणि आयनिक वृत्ताचा अक्ष यामध्येही २३°५ एवढा कोन असतो. त्याशिवाय भगोलीय अक्ष स्थिर नसून तो आयनिकवृत्ताच्या अक्षाभोवती दर २६,००० वर्षीत एक फेरी पूर्ण करीत असतो. याचाच अर्थ असा की, भगोलातील ज्या स्थानाशी पृथ्वीच्या अक्ष सध्या मिळतो त्या स्थानावर तो दर २६,००० वर्षीनी पुनः पुनः येत राहील. या वर्तुळाकृती मार्गावर जो जो ठळक तारा येत असतो त्याला त्याला त्या कालानुसार ध्रुवतारा म्हणून ओळखला जाण्याचा मान मिळतो. (पाहा : परांचनगति पृ. ५३)

२६,००० वर्षांचा अवधी आपल्या आवुर्मयदिन्या मानानें फार मोठा असल्याकारणाने ध्रुवतारा म्हणजे न ढळणारा असे आपण म्हणतो, ते योग्यच आहे.

ध्रुवतारा (पोलारिस) ध्रुवमत्स्य या नक्षत्राच्या टोकाशी आहे. समर्षींची आकृती ध्रुवमत्स्यप्रमाणेच आहे. परंतु या नक्षत्रानां अनुकर्मे बृहत्कक्ष आणि लघुकक्ष (उसी मेजर आणि उसी मायनर) अशी नावे असून त्या नावांचा अर्थ मोठे अस्वल आणि लहान अस्वल असा आहे. सबंध वर्षात ध्रुवताराच्या संदर्भात ध्रुवमत्स्य कधी उजवीकडे, कधी वर, कधी डावीकडे तर कधी खालच्या अंगाला कसा दिसतो ते आकृति ००१ वरून कल्पून येईल.

★
★
★

(२)

ज्योतिःशास्त्रातील काही संक्षा

पृथ्वीच्या गोलाला भूगोल आणि आकाशाच्या गोलाला भगोल म्हणतात. निरीक्षकाला आकाशाचा जो भाग दिसतो त्याला खगोल असे नाव आहे.

भगोलावर जसे अक्षांश आणि रेखांश, तसे भगोलावर कांतिभैशा आणि विषुवांश मानायात मेतात.

भगोलावरील शून्य अक्षांशाचे वृत्त म्हणजेच विषुववृत्त आणि ९०° अक्षांशाची वृत्त म्हणजे ध्रुववृत्त होत.

पृथ्वीवरील वैशिष्ट्यांना उत्तरध्वन्य आणि दक्षिणध्वन्य अशी नावे आहेत. याच घर्तीवर भगोलावरील शून्य अंशावर वैषुविक वृत्त, उत्तरेकडील ९०° अंशावर भगोलीय उत्तर शाखतर्चिंदु आणि दक्षिणेकडील ९०° अंशावर भगोलीय दक्षिण शाखतर्चिंदु असलात.

वैषुविक वृत्ताशी काढलेल्या समांतर वृत्तांना कांतिवृत्त म्हणतात आणि वैषुविक वृत्ताशी काढकोनात असणाऱ्या व उत्तर दक्षिण शाखतर्चिंदूमध्ये जाणाऱ्या वृत्तांना होरावृत्ते म्हणतात.

कांतिवृत्ते आणि होरावृत्ते ज्यावर रेखांली आहेत अशी कल्पना केली जाते तो भगोल. याचा विस्तार अनंतापर्यंत पोहोचतो व निरीक्षक त्याच्या मध्यांशी उभा राहून वेष घेतो अशी ज्योतिःशास्त्रीय विवेचनाची मूळ कल्पना आहे. या कल्पनेनुसार भगोलातील स्थाननिर्भितीसाठी काही विशेष सहनिर्देशक (निवंशने) वापरले जातात.

खगोलावरचे सहनिर्देशक : उच्चतांश आणि क्षिप्त्यंश


पृथ्वीच्या विषुववृत्तापासून जसावसे तिच्या व्यापकितृकडे जावे तसम्मात्री उच्चति०° पासून ९०° पर्यंत चालते, उत्तरेकडील उच्चतांश + (अधिक) आणि दक्षिणेकडील उच्चतांश - (उमे) मानतात.

आकाशावरीन

क्षितिज पालद्वीप एका ठरायिक दिशेपासून तुसन्या दिशेपर्यंत मोजलेले कोनातमक अंतर म्हणजे क्षितिजंशा होय. क्षितिज पूर्वेकडे ${}^{\circ} 0$ ते $+ 120^{\circ}$ पर्यंत अथवा पश्चिमेकडे ${}^{\circ} 0$ ते $- 120^{\circ}$ पर्यंत असू शकतात.

मगोलावरील सहनिवेशक : ऐप्पवांश आणि क्रांति

परंपरांत या होराहृतात पडते त्या होराहृताचा वैषुवांश शृङ्खलातो. तेथून पूर्वकडे मोजलेल्या तान्याच्या कोनातमक अंतरास वैषुवांश + महातात हा एक सहभिरेदीक आहे, वैषुविकारे २४ समान भाग करून त्यातील प्रत्येक भागाला होरा म्हणतात.




आकृति ०-२ : व्योलिंशास्थातील काही पारिभाषिक शब्द आणि सहनिर्देशक

एक होरा = ६० मिनिटे, १ मिनिट = ६० सेकंद. अशी अणाली विभागणी करता येते. त्या अनुसाराने कोणत्याही तांत्र्याचे स्पान होरा तास, मिनिट आणि सेकंद) असे दिलेले असते.

第六章

दुसऱ्या सहनिर्देशकला क्रांति असे नाव असून त्याचा प्रारंभ वैष्णविक-
पासून होऊन, उत्तरेकडे + आणि दक्षिणेकडे - , अशा रीतीने शून्यापासून
९०° पर्यंत मोजमाप करतात.

होरा आणि क्रांति या मापनाने तान्याचे निश्चित स्थान माहीत होत नसून तो भगोलामध्ये आपणापासून कोणत्या दिशेला आहे येवढेच कळू शकते. कारण प्रत्यक्षांत सर्व तारे कोणत्याही एका गोलाघृष्णावर चिकटलेले नसून, आपण ते तसे आहेत अशी कल्पना करतो येवढेच.



आकृति ००३ : कंभ राजीचे सहनिर्देशक.

भगोलाक्ष : पृथ्वीच्या अक्षाची दोन्ही टोके दोनही दिशांनी वाढविली म्हणजे भगोलाक्ष मिळतो.

ख-स्वस्तिक : निरीक्षक उभा असताना त्याच्या नेमका डोक्यावर असणारा भगोलातील विंदु. यालाच शेखरविंदु असेही म्हणतात.

मध्यमडळ : हे एक बृहत्तर असून ते उत्तर शास्त्रबिंदू, दक्षिण शास्त्रबिंदू आणि निरीक्षकाचे ख-स्वस्तिक यांत्रुन जाते.

भगोलावरचे ध्रुवविंदू : भगोलाक्ष भगोलाला ज्या विंदूमध्ये छेदतो त्या विंदूना शाश्वतविंदू असेही म्हणतात. (हे शाश्वत विंदू वस्तुत:

शाश्वत नस्त सतत २६,००० वर्षापर्यंत दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील एकेका लहानवा वर्तुळावर फिरत असतात.)

आयनिक वृत्त : खगोलातील नक्षत्रांमधून जाण्याचा सूर्याचा भासमान मार्ग.

आयनिक वृत्ताची पातळी सूर्य-मध्यांदून आणि पृथ्वी-मध्यांदून जाते, सूर्यावरून पाहिले असता आयनिक वृत्त म्हणजे पृथ्वीचा सूर्यभोवतालच्या प्रदक्षिणेचा मार्ग. आयनिक-वृत्ताची पातळी वैशुविक वृत्ताच्या पातळीशी २३°५' इतकी कल्पलेली आहे. या दोन्ही पातळ्यांतील वृत्ते ज्या दोन विंदूमध्ये परस्परांस छेदतात त्यांना संपात विंदू म्हणतात.

वसंत संपात : (होरा O अथवा XXIV तास, कांतिअंदा O) सूर्य या स्थानावर २१ मार्चला येतो व नंतर येथून उत्तरगोलार्धात प्रवेश करतो.

शरद् संपात : (होरा XII अथवा १८ तास, कांतिअंदा O) सूर्य या स्थानावर २३ सप्टेंबरला येतो व नंतर येथून दक्षिणगोलार्धात प्रवेश करतो.

आयनिक वृत्तांदून मार्गक्रमण करीत असताना सूर्य वैशुविकापासून जास्तीत जास्त २३°५' उत्तरेकडे, सुमारे २१ किंवा २२ जूनला, आणि जास्तीतजास्त २३°५' दक्षिणेकडे, सुमारे २१ किंवा २२ डिसेंबरला, जाऊ शकतो. या स्थानांना संस्तंभ असे म्हणतात. संस्तंभ या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या स्थानावर आला असताना काही काळ सूर्य तेथे स्थिर असल्याचा भास होतो. अशा प्रकारची दोन संस्तंभ-स्थाने असतात. उत्तरेकडील संस्तंभाला विष्णुभ आणि दक्षिणेकडील संस्तंभाला अविष्णुभ अशी नावे आहे.

विष्णुभ (होरा VI किंवा ६ तास, कांति २३°५' अंदा)

अविष्णुभ (होरा XVIII किंवा १८ तास, कांति २३°५' अंदा)

(३)

काळमापन

ख-स्वस्तिक : निरीक्षक उभा असलाना त्याच्या नेमका होक्यावर असणारा भगोलातील विंदू, हाच वैक्षण विंदू.

मध्य मंडळ : हे एक वृहत्तुक्त असून ते उत्तर शास्त्रात विंदू, दक्षिण शास्त्रात विंदू आणि निरीक्षकाचे स-स्वस्तिक यांदून जाते.

प्रमाणित मध्यमंडळ : हे एक वृहत्तुक्त असून ते उत्तर शास्त्रात विंदू, दक्षिण शास्त्रात विंदू आणि इंगलंडमधील प्रीनिच वैक्षणावरील स-स्वस्तिक यांमधून जाते.

स्थानिक मध्यमंडळ : हे एक वृहत्तुक्त असून ते उत्तर शास्त्रात विंदू, दक्षिण शास्त्रात विंदू आणि पृथ्वीकरील निरीक्षकाचे स्थानावरील स-स्वस्तिक यांमधून जाते.

जागतिक वेळ : (U. T.) अभ्या (T. U.) प्रीनिच येथील रेलांशाच्या संदर्भात मप्पराचीं O (शृंग) तास समावृत मोजण्यात येणारी वेळ.

स्थानिक वेळ : (L. T.) स्थानिक रेलांशाच्या संदर्भात मोजली जाणारी वेळ, निरीक्षकाचा रेलांश प्रीनिच रेलांशापासून किंवा पूर्वेला असलो किंवा किंवा पश्चिमेला असलो त्याच्या असुरोधाने, दर अंशाला + ४ किंवा - ४ मिनिटे या प्रमाणे, फरक करून ठरविलेली वेळ.

भारतीय प्रमाण वेळ : (I. S. T.) ही वेळ प्रीनिचच्या पूर्वेला ८२°५' रेलांशावर निश्चित केलेली असून, ती जागतिक वेळेच्या १० तास ३० मिनिटे अगोदर सुरु होते. हा रेलांश असलासे अलांडाचाई आणि वाराणसी यांच्या दरम्यान येतो.

(४)

निरीक्षक स्थानाच्या रेखांशानुसार काळमापनात पडणारा फरक

भारतील काही प्रमुख शहरांचे अक्षांश आणि रेखांश लालील कोळकात दिलेले आहेत. शेवटच्या संभागापाई ठिकठिकाणी स्थानिक वेळ (लोकल टाइम = L. T.) आणि भारतीय प्रमाणवेळ (इण्डिअन स्टॅण्डर्ड टाइम = I. S. T.) यामधील फरक दाखविला आहे.

प्रीनिच मध्यम वेळ (G. M. T.) - भारतीय प्रमाणवेळ (I. S. T.)
= ५ तास ३० मिनिटे.

भारतीय प्रमाणवेळ (I. S. T.) + ५ तास ३० मिनिटे
= प्रीनिच मध्यमवेळ (G. M. T.)

स्थानिक वेळ (L.T.) आणि भारतीय प्रमाण वेळ (I.S.T.)

यामधील फरक

ठिकाणाचे नाव	अक्षांश		रेखांश		फरक (L. T. - I. S. T.)
	उत्तरेकडे अंश मिनिटे	पूर्वेकडे अंश मिनिटे	उत्तरेकडे अंश मिनिटे	पूर्वेकडे अंश मिनिटे	
अलाहुबाद	२५	२७	८१	४४	- ०३.०
भद्रमाबाद	२३	०४	७२	३८	- ३९.५
इंदूर	२२	५३	७५	४८	- २७.०
उन्नाम	२३	११	७९	४७	- २७.०
भीरंगाबाद	१९	५३	२५	२०	- २६.८
काटक	२०	२८	८५	५६	+ १३.७
कलकत्ता (अलिंगूर)	२२	३२	८८	२०	+ २३.०३
चंदीगढ	१०	४४	७८	५३	- २३.५
जबलपूर	२३	१०	७९	५७	- १०.२

ठिकाणाचे नाव	अक्षांश		रेखांश		फरक (L.T.-I.S.T.)
	उत्तरेकडे अंश मिनिटे	पूर्वेकडे अंश मिनिटे	उत्तरेकडे अंश मिनिटे	पूर्वेकडे अंश मिनिटे	
जोधपूर	२६	१८	७३	०१	- ३८.०
त्रिवेंद्रम	०८	२८	७६	५७	- २२.२
दिल्ली	२८	३५	७७	१२	- २०.१
नागपूर	२१	०६	७९	०३	- १३.८
पाटणा	२५	३७	८५	१०	+ १०.७
पुणे	१८	३२	७३	५१	- ३४.६
बंगलोर	१२	५८	७७	३५	- १९.०
बेळगाव	१५	५१	७४	३२	- ३१.९
मद्रास	१३	०४	८०	१५	- ०९.०
मुंबई (कुलाबा)	१८	५४	७२	४९	- ३८.७
रायपूर	२१	१४	८१	३९	- ०३.४
लखनौ	२६	५२	८०	५६	- ०६.३
चारांदी	२५	१८	८३	०१	+ ०२.०
वाल्टेर	१७	४१	८३	१८	- ०३.२
शिलांग	२५	३४	९१	५३	+ ३७.५
श्रीनगर	३३	५९	७४	४७	- ३०.९
सिमला	३१	०६	७७	१०	- २१.३
हैदराबाद	१७	२७	७८	२८	- १६.१

(५)

अंतरांची काही एकके

लंबी मोजण्याचे एकक = १ सेंटीमीटर.

भूपृष्ठावरील अंतरे किलोमीटरमध्ये मोजतात.

१ किलोमीटर = १००० मीटर; १ मीटर = १०० सेंटीमीटर

खस्थ पदार्थाची अंतरे फार मोठी असल्याकारणाने किलोमीटर हे एकक फार लहान पडते. त्यासाठी मोठे एकक निश्चित करण्यात आले असून, त्याचे नाव ज्योतिष्यकीय एकक (अँग्लॉनॉमिकल युनिट) असे आहे व ते A. U. अशा संक्षिप्त चिन्हाने निर्दिशिले जाते.

पृथ्वी आणि सूर्य यामधील सरासरी अंतर = १ A. U.

१ A. U. = १४,९४,५०,००० किलोमीटर.

= ५०० प्रकाश-सेकंद

= सुमारे ८५ प्रकाश-मिनिटे (पुढे पाहा)

प्रकाशवर्ष या एककाचा उपयोग सूर्यकुलातील अंतराहून जास्त मोठाळी अंतरे, विशेषत: तान्यांची अंतरे, मोजण्यासाठी करतात.

प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश जेवढे अंतर तोडू शकतो ते.

प्रकाशाचा वेग = $2.९९\times ६ \times 10^{१०}$ से. मी./सेकंद.

१ प्रकाशवर्ष = ९.४६०×10^{१२} किलोमीटर.


= ६३,२७१ ज्योतिष्यकीय एकके (A. U.)

= ०.३०७ पासेंक (पुढे पाहा)

पासेंक या नावाचे एकक तान्यांची फार मोठमोठाळी अंतरे मोजण्यासाठी वापरतात. आकाशगंगेवाहेरील आकाशस्थ ज्योतीची अंतरे बहुधा पासेंक या मापाने दाखवितात.

पारालाक्स अथवा पराशर म्हणजे निरीक्षणाच्या दोन मिन्न स्थाना वरून दृश्यापर्यंत काढलेल्या दृष्टिरेषामध्ये सामावलेला कोन. या संदर्भात

पृथ्वीच्या क्षेत्री त्रिक्या दूरब्या तान्यांची जो संमुख्याकोन करते त्या कोनाएवढा तो असतो. (आकृति ०.४)




आकृति ०.४ : पारलाक्स आणि A. U.

अर्थात या अंतरावर पृथ्वीक्षेत्राचा त्रिक्येवरील संमुख्याकोन १ सेकंद घेवदा होतो त्या अंतराला १ पार-सेक (par-sec) म्हणालात. (आ. ०.४)

१ पार-सेक = $२,०६,२६५$ ज्योतिष्यकीय एकके

= ३.२६ प्रकाशवर्ष


= ३.०८६×10^{१२} किलोमीटर



आकृति ०.५ : पासेंक आणि A. U.

(९)

दुर्बिणी



आकृति ०९ : अपवर्ती (मिंगाची) दुर्बिणी

१. कुण्ड मिंग : पदार्थीय, २. नेत्रीय मिंग, ३. (पहिली) लहान प्रतिमा
४. (दुसरी) मोठी प्रतिमा.

आकाशावृत्तीक इसल अदृश्य क्षमतेवे अद्यविद्युतपण मिरीक्षण करण्यासाठी दुर्बिणीचा फार उपयोग होतो. नुसत्या डोळ्यांना जे जमत नाही ते दुर्बिणीला सहज साप्य होते. दुर्बिणीच्या सहाय्याने बटाचसा प्रकाश एकत्रित

होत असल्याने अंधुक तारे सुद्धा चांगल्यां रीतीने दिसू शकतात. आकाशांतील जी ज्योती आपण पहातो तिची दिशा आर्णि तिचे, एका पूर्वनियोजित प्रारंभ रेषेपासूनचे, कोनात्मक अंतर दुर्बिणीच्या सहाय्याने मोजता येते. अशा रीतीने ज्योतिश्चकांना सर्व वेधांची नीटणे नोंद करून ठेवणे शक्य झाले आहे. याशिवाय, नुसत्या डोळ्यांनी दिसते त्यापेक्षा दुर्बिणीने दूरची वस्तु किंतीतरी मोठी दिसू शकते, हाही फायदा सहज समजण्यासारखा आहे.

दुर्बिणीमध्ये मिंगे किंवा खोलगट आरसे वापरण्याची प्रथा आहे. त्यामुळे दूर अंतरावरून येणा-न्या प्रकाश-शलाका एकत्रित करता येतात. दुर्बिणीच्या ज्या मिंगामुळे किंवा खोलगट आरशामुळे हे घडते त्याला पदार्थीय म्हणतात. पदार्थीय म्हणून जेव्हा खोलगट आरसा वापरतात तेव्हा त्या दुर्बिणीला 'परावर्ती' (रिप्लेक्टर) आणि जेव्हा मिंगाचा व्यूह वापरतात तेव्हा तिला अपवर्ती (रिफ्लेक्टर) म्हणतात. दुर्बिणीची तात्त्विक रचना सोपी असते. प्रथमतः पदार्थीयाच्या साहाय्याने दूर अंतरावरील पदार्थीची छोटी प्रतिमा तपार होते. दुसऱ्या एका मिंग-समूहातून पाहिले असता ही छोटी प्रतिमा मोठी झालेली ओढळते. या दुसऱ्या मिंगसमूहाला नेत्रीय म्हणतात, कारण दुर्बिणीचा हा भाग निरीक्षकाच्या नेत्राजवळ येतो.


ज्याचे निरीक्षण करावयाचे असते त्याच्या निरनिराळ्या गुणांची दखल घेणे किंवा मोजमापही करणे दुर्बिणीच्या उपयोगाने शक्य होते. परंतु अशा वेळी काही विशेष साहाय्यक उपकरणे वापरावी लागतात. उदाहरणार्थ,

(१) दुर्बिणीला कॅमेराची साथ दिली तर दूरच्या ज्योतीचे फोटो घेता येतात व सावकाशापणे त्यांची तपासणी करणे शक्य होते.

(२) आपणांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाचे, म्हणजेच प्रारणरूपी ऊर्जेचे, मोजमाप करण्यासाठी प्रकाश-विद्युतघटाचा उपयोग करता येतो.

(३) ज्योतीतील तपमानाचा अंदाज करण्यासाठी दुर्बिणीला तपयुगम जोडता येते.

गॅलिलिओच्या पूर्वी दुर्बिणीची माहितीच नव्हती. त्या काळांत सर्वच वेध नुसत्या डोळ्यांनी घेतले जात. गॅलिलिओला दुर्बिणीचा जनक समजतात. त्यानंतर जसजशी प्रकाश-विश्वानाची प्रगती होत गेली तसेच सहज सहज दुर्बिणीचा



आकृति ०.७ : परावर्ती (आरशाची) दुर्बीण

१. खोलगट आरसा : पदार्थीय, २. नेत्रीय भिंग, ३. सपाट आरसा,
४. (पहिली) लहान प्रतिमा, ५. (दुसरी) मोठी प्रतिमा.

दर्जा सुधारला. गलिलिओच्या दुर्बीणीत भिंगे वापरली जात. अर्थात ती दुर्बीण अपवर्ती प्रकारची असे. १८व्या शतकाच्या अव्वेरीस परावर्ती दुर्बीणीचा वापर होऊ लागला. आणि ज्योतिष्कीय निरीक्षक पुढील काळांत या प्रकारच्या दुर्बीणीवर जास्त जास्त विसंबून राहू लागले.


दुर्बीणीची उपयुक्तता मुख्यत्वे ज्या गुणावर अवलंबून असते त्याला विश्लेषण-क्षमता म्हणतात. दूर अंतरावरचे परंतु एकमेकाद्योजारचे दोन भिन्न बिंदू 'भिन्न असल्याची साक्ष पटणे' हे दुर्बीणीच्या विश्लेषण-क्षमतेमुळे शक्य होते. पदार्थ मोठा दिसणे हा विश्लेषणक्षमतेचा परिणाम. परंतु अनेक भिंगे लागोपाठ वापरून विश्लेषण वाढविता येत असले तरी त्यामुळे विश्लेषण-

क्षमतेत वाढ होत नाही. विश्लेषणक्षमता पदार्थीयाच्या विश्लारावर (व्यासावर) आणि प्रकारा-संरंगाच्या लांबीपर अवलंबून असते. आणि याच कारणास्तप परावर्ती दुर्बीणीचे आरसे 100° आणि 200° इतके मोठे करण्यात आणे, अपवर्ती दुर्बीणीलांब मिंगे वातवापेक्षा मोठी करता येत नाहीत. कारण मिंग जसे मोठे करावे तसे ते जास्त जाड होते व त्यांत जास्तच प्रकार शोषला जातो. आणि तसे होणे इथे नसते.

(100° दुर्बीण म्हणजे या दुर्बीणीच्या पदार्थीयाच्या व्यास रीभर ईच्छ अथवा सुमारे 25.0 सें. मी. असलो ती. रीभर ईच्ची, दोनचो ईच्ची हे वर्गनात्मक पारिभाषिक शब्द समजावे.)

सध्या ज्योतिष्यकीय वेधशाळांत मोठमोळ्या परावर्ती दुर्बीणीचा यापर केळा जातो. माझुंट विस्मन येथील 100° दुर्बीण इ.स. १९८८ त मार्गिली भाणि माझुंट पालोमार येथील 200° दुर्बीण इ. स. १९४८ मध्ये वसाविली.

ऐडिओ दुर्बीण हा प्रकार नवीन अवून त्याची माहीली पुढे पुढे $2-3$ वर दिली आहे.



आकृति ०.८ : ऐडिओ दुर्बीणीचा ग्राहक अवयव

(5)

तात्त्वाची प्रत

तारा ही आकाशरथ व्योही, सूर्यप्रमाणे, कासुम्य असते. तिचे तपमान अति उच्च असल्याकारणाने, विजेच्या दिव्यांतील तारेप्रमाणे, तान्यांतील वायु, प्रकार कृष्णभूळे, तापदीत झालेला असलो. तान्यादून या मानाने प्रारंपर्याची कुर्ती याहेर केकली जाते त्वा मानाने त्याची दीसि कमी किंवू जाह्या असले. दिव्याची कैडल पॉपर मोजाची त्याप्रमाणे तापदीसिंवंधीचे ही मोजमाप केले जाते. आणगेह्वा एकादा तारा पाहून त्यावेळीच त्याच्या चकाकीची साधारण्यापासे कोणत्या तरी दुसऱ्या तान्याच्या चकाकीशी आपण मनामध्ये तुलना करीत असलो. या अंदाजाने आपण तान्याच्या चकाकीची दृष्ट्य प्रत म्हाई ठरफितो.

अमगदी शाचीम काळापातून ठालेभी नाशाच्या जोतिर्विदाने अविदिशय ठळक आणि अविदिशय अंधुक अशा तान्याच्या प्रति अनुकर्मे १ आणि ६ अशा मासिक्या, त्यामंतर प्रारणाची तीव्रता मोडून पाहिल्याने असे उपडकीस अलै की, 'प्रत १' अस्सलेल्या तान्यापातून, 'प्रत ६' अस्सलेल्या तान्यापेक्षा निवाज १०० पट जास्त प्रारणक्षणी ऊनी याहेर पडत असते. १०० चे पाचवे नूळ काढून असता ते २.५-१२ घेण्याचे असा की 'प्रत ५' अस्सलेला तारा 'प्रत ६' असण्याच्या तान्यापेक्षा २.५-१२ पट जास्त चकचकीत असल्याचे आढळते. अशा रीतीने चकाकी मोजण्याची, किंवा तिचा अंदाज काढण्याची, एक ऐपी तपार होते. 'प्रत १' पेक्षा जास्त चकाकी असणारे तारे उगे (-) प्रतीचे मानसात. उदाहरणार्थ, प्रदाहृदय (कापेहा) तान्याची प्रत ०.२ आणि याच तान्याची प्रत - १०६ भरते. पूर्णचंद्राची चकाकी मुमारे - १३-६ घेते. नुसल्या डोऱ्यांनी दिश शकणाऱ्या तान्याची 'प्रत ६' असते. तर दुर्विधीहून दिश शकणाऱ्या तान्याची, दुर्विधीच्या प्रभावानुसार, 'प्रत ११' पर्यंत असू शकते.


संस्कृत वाचन

तान्याच्या दिसणाऱ्या चक्रकीतपणावरून त्याची दृश्य प्रत ठरविता, येते. या प्रतीला भासमान प्रत असे म्हणतात. निरपेक्ष प्रत अर्थातच भासमान प्रतीहून भिन्न असते. कारण तान्यादून प्रारणरूपी ऊर्जा किंती मापाने बाहेर पडते त्यावर ती अवलंबून राहते. निरपेक्ष प्रत निश्चित करण्यासाठी उगमस्थानाची दीसी मुळांतच किंती आहे त्याची घरोवर माहिती असणे आवश्यक असते.

आकृति ०९ : ताज्यांची प्रत

दीसि हा गुण दिव्यातील ‘कँडल पॉवर’ सारखा आहे. त्यामुळे तान्याची कँडल पॉवर समजू शकली तर तिच्यावरून दीसीही कळू शकते. शहरांतील रस्त्यावरचे सर्व दिवे समान कँडल पॉवरचे असतात. तरीमुद्भाजवळचा जास्त ठळक व दूरचा मंद असे जरी भासत असले तरी त्या सर्वांची दीसि समान असल्याने ‘त्यांची निरपेक्ष चकाकी समान असली पाहिजे’ हे समजण्यासारखे आहे. अंतर माहीत असेल तर दृश्य प्रतीवरून निरपेक्ष प्रत

ठरविणे शक्य होते. केवळ अंतरामुळे उद्भवणारा आणि भासणारा चकाकी मधला फरक टाळण्याच्या हेतूने, 'सर्वच तरे १० पासेक अंतरावर आहेत' असे मानून प्रथमतः त्यांची चकाकी ठरवितात व तिला निरपेक्ष चकाकी म्हणतात. अशा रीतीने अंदाज केला तर सूर्याची, अतिशय ठळक तान्याची आणि अति अंधुक तान्याची निरपेक्ष प्रत अनुक्रमे ४.९,-९ आणि १८ येवढी भरते.



आकृति ० १०: शौरी नक्षत्रामधील एकाच तान्याची दोन हृश्ये.

कमाल तेजस्वी	किमान तेजस्वी
१० मार्च १९३५	६ मे १९३५

अंतर माहीत असलेल्या अति ठळक तान्याची दीसि सूर्याच्या दीसीपेक्षा ३,००,००० पट जास्त भरते. त्याच्चप्रमाणे अति अंधुक तान्यांची दीसि. सूर्याच्या दीसीच्या फक्त ०००००५ येवढी भरते.

तान्याची निरपेक्ष दीसि माहीत झाली तर त्या तान्याचे आपल्या पासूनचे अंतर अजमावता येते. तान्याचा ठळकपणा दर्शविताना साहजिकच हृश्य प्रतीचा उल्लेख केला जातो. आणि याच मापन-पद्धतीने अति ठळक तान्याची प्रत १ आणि अति अंधुक तान्याची प्रत ६ मानण्याची अगदी प्राचीन काळापासून रुटी पडली.

(८)

नक्षत्रामधील आणि तान्यांची नावे

काही तारे मिळून एक समूह होतो व त्याला नक्षत्र म्हणतात. हे तारे रेषांनी जोडले म्हणजे त्याची काहीतरी काल्पनिक आकृति तवार होते. ही आकृति कोणी पश्याची, कोणी जनापराची, कोणी माणसाची, असी भासापद्मा कल्पनेनुसार मानतात व त्याच्या अनुरोधाने त्या तारकासमूहाला नाव दिले जाते. प्रीक, रोमन, किंवा भारतीय प्राचीन वाव्यातील नावे अशा प्रकारे किंवेक नक्षत्रांना दिलेली आढळतात. कधीकधी या नावात व त्यांच्या वैराणिक कथांमध्ये साम्य दिसते, तर कधी दिसत नाही. उदा. (१) वृद्धिक आणि स्कोर्पिऊस (२) मिथुन आणि जेमिनी (३) कर्क आणि कैन्सर या नक्षत्रांच्या काल्पनिक आकृति अगदी डोळ्यांत भरण्यासारख्या आहेत व पाश्चात्य आणि पीवीत्य कल्पनेमध्येही फार साम्य आहे. किंवेक डिकाणी काल्पनिक विजे व कथाही भिन्न असलात आणि कसल्याही प्रकारचे साम्य सापडत नाही. उदाहरणार्थ, (१) मृग, मृगशीर्ष आणि योद्धा ओरापन, (२) सतर्पी आणि सूहदक्ष, (३) विर्यंकु आणि सदने कास (४) लघुकांड आणि घुवमस्त्य, इत्यादि.

सध्याच्या अंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार एकंदर ८८ नक्षत्रे योजलेली आहेत. त्यांच्या मर्यादा सोईप्रमाणे निखिल करण्यांत आल्या आहेत आपल्या भारतीय व्योलिशास्त्रात, अपेक्षित कृत्याच्या फलांत, २७ नक्षत्रे आणि १२ राशी योजिल्या आहेत. त्याच्या पलिकडे उत्तरेला व दक्षिणेला जे तारकासमूह आहेत, त्यांना आपली प्राचीन नावे फारच योद्धी असत. निदान आणगाला फारशी माहीत नाहीत. बहुतेकांची नावे आधुनिक आहेत. राशीची पाश्चात्य नावे आणि भारतीय नावे यामध्ये विलळण साम्य आहे ही नोंद ध्यानांत घेण्यासारखी आहे.

आकाशादर्शी

आपणिक पत्त्याच्या वाईरची नक्षत्रांमधे आधुनिक आहेत. आणि सी बहुतेक वेळा पाश्चात्य नावावरूप ऐतिहासी आहेत. काही वाक्तीत तर पाश्चात्यांमधी इतेली नवीनी आधुनिकच आहेत.

नक्षत्रांतील अथवा चिरिषिष्ठ व काल्पनिक तारकासमूहांतील जो ठळक तारा असल्याचा सूचक असे काही तरी नाव दिले जात असे. अशी नवीनी चिनी, भरवी, ग्रीक, रोमन अथवा भारतीय मार्गांतील असल. बन्याच ठिकाणी ती अद्यापही तरीच ठेविली गेली आहेत.

मध्यां मात्र भांतररात्रीय अवधार सोईचे पदावे महणून तान्यांना त्यांच्या दीलीनुसार α , β , γ ... अशी ग्रीक मार्गांतील मुळाक्षरानुरूप नवीन देख्यात आली आहेत. ही असरे पुरेशी नक्षत्रांतील त्याठिकाणी अंक 1, 2, 3 इत्यादि अंकांच्यक चिन्हे यापरतात.

तेजोमेष, तारकासुच्च इत्यादिकाना कमांक देतात व त्यांच्या पाठीमार्गे M अथवा NGC अशी असरे लिहिलेली असलात. M हे असर फैक्च अपोलिर्हिंद 'मेसिसिप' याच्या गीरचायं असून NGC ही 'म्यू जनरल कॅटलॉग' यांतील तीन इमारी शब्दांची आद्यासरे आहेत.

ग्रीक मार्गांतील मुळाक्षरे व त्यांचे उच्चार

α आस्का	β आयोटा	γ न्हो
β बीटा	κ काप्पा	σ सिम्मा
γ ग्यामा	λ लांडा	τ टाऊ
δ डेस्टा	μ मू	ν उप्सीलोन
ϵ इप्सीलोन	ν म्यू	ϕ फाय
ζ झीटा	ξ स्साय	χ खाय
η ईटा	ω ओमिक्रोन	ψ प्साय
θ थीटा	π पाय	ω ओमेगा

आपल्या शेजारच्या काही प्रमुख तान्यांची अंतरे

तान्यांचे नाव	अंतर
सूर्य	
प्रॅक्सिमा (α सेंटारस अथवा नरतुरंगामध्ये)	८.५ प्रकाशमिनिटे
न्याघ (α बृहस्पतिमध्ये)	४.३ प्रकाशवर्षे
अभिजित (α स्वरमंडळामध्ये)	८.७ , ,
ब्रह्महदय (α सारथीमध्ये)	२६ , ,
मधा (α सिंहामध्ये)	५२ , ,
चित्रा (α भूतपामध्ये)	६७ , ,
कांक्षि (α मृगामध्ये)	१२० , ,
राजन्य (β मृगामध्ये)	५४० , ,
हंस (α हंसामध्ये)	६५० , ,

(१०)

नक्षत्रांची आणि काही ठळक तान्यांची नावे

(प्रथमतः नक्षत्रनाम, नंतर त्यांतील तान्याचे श्रीक मुद्दाक्षरांतील संकितिक नाव, नंतर त्याच तान्याचे बहुतांशी अरबी नाव आणि नंतर भारतीय नाव अशी मांडणी केली आहे).

अरित्र (पुण्पीस)

६ नाओस

उत्तर मुकुट (कोरोना बोरिआलिस)

α जेम्मा (अल फेक्का) = मुकुटमणी

कन्या (विहर्गा)

α स्यायका = चित्रा

β झाविजावा

γ = आपस्

ε विहण्डेमिआट्रिक्स

कर्क (कॅन्सर)

८ = पुष्य

कालेय (ड्राको)

α टुबान

β अल्वाइद = क्रत

γ एटामिन, } = सत्य
रास्ताबेन }

कुंभ (अक्वारिउस)

α सद अल मेलिक

β सद अल सुद

γ सदाचविआ = शतभिषक्

८ स्कात

गरुड (अंकिवला)

α अल टेअर = अवण

β अल शाइन

γ टारासेद

चतुरक (क्रटर)

α अल केस

तिर्मिंगल (सीटुस)

α मेन्कार

β डिफ्डा

ο मिरा = तिर्मिंगल

तुला (लिङ्ग्रा)

α झुवेन एल गेनुटि = विशाला

β झुवेन एथ

γ झुवेन एल हक्राबी

त्रिशंकु (क्रक्स)

α ए क्रक्स

दक्षिण मत्स्य (पिसिस आऊस्ट्रिनुस)

α फोमालहाऊट = मीनास्य

देवयानी (आण्ड्रोमीडा)

α आल्फारेड्ज

β मिराल

γ अल माल

धनिष्ठा (डेलिकनुस)

α निकोलाऊस

β व्हेनाटोर

धनु (साजिटारिड्स)

α एकवात

β आर्काब

३ कास मिडिभा

४ कास आऊस्ट्रालिस

λ कास बोरिआलिस

σ नंकी

८ } = उत्तराषाढा

ध्रुवमत्स्य (उसरी मायनर)

α दोलारिस = खनतारा

β कोचाब

नरतुरंग (सेण्टारस)

α = मित्र

β = मित्रक

नौकातल (कारीना)

α केनोपस = अगस्त्य

पारावत (कोलम्बा)

α काक्ट

वृहत्तुल्यधक (कॅनिस मेजर)

- α सिटिउस = व्याप
- β मुर्जिम
- δ बोके
- ε अपारा
- γ अलुद्रा

भूजंग (सर्पेन्स)

- α उनुकलहाय
- भूजंगधारी (ओफिडकुस)
- α रास अल हाय
- β केल अल राई
- δ येद
- ε साविक

भूतप (चूटेस)

- α आश्टुरस = स्वाती
- β नेक्कार
- ε इक्कार
- γ मुर्जिद
- μ अल कालुरोप्स
- मकर (कार्पिकोनुस)
- α गिएडि
- δ डेनेव अल गिएडि

महाश्व (पेगासुस)

- α मारकाव } = पूर्ण भाइपदा
- β मेभाद } = पूर्ण भाइपदा
- γ अल लेनीव = उत्तरा भाइपदा
- ε फोम
- γ होमाम

भाषाप्रावर्तन

मिथुन (जेमिनि)

- α कैस्टर } = पुनर्वसु
- β पोलुक्स }
- γ अल हेना = आर्द्रा

मीन (पिसिस)

- α काइटाम
- δ हीटा पिशिअम

मृग (ओरायन)

- α बेटेलगूज = काशि = भरत
- β रिमेल = राजन्य
- γ बेलाद्रिक्स
- δ मिणटाका
- ε अल निलाम
- κ साइफ
- λ इस्वला
- τ अल निताक

मेष (परिस)

- α हामाल = मेष, अधिनी
- β शेरादान
- γ मेसार्टिम
- 41 = भरणी

यमुना (परिडानुस)

- α आकेरनार = अग्ननद

β कुर्सी

γ सनराक

40 केहद

यथाति (परिंदुस)

- α मिरकाक
- β अल गोल

लघु लुधक (सनिक मायनर)

- α प्रोसिओन = प्रदवा
- β गोमेइङ्गा

वासुकी (हैड्रा)

- α अल फर्द = कोर हैड्रा
- δ = आश्लेषा

वृथिक (स्कोर्पिउस)

- α आण्टारेस = ज्येष्ठा
- β आक्षराव } = अनुराधा
- δ छुबा }
- ε λ शीला } = मूळ

वृषभर्षा (सीफिऊस)

- α अल दरामिन
- β अल फर्के
- γ अल राई

वृषभ (टाऊरस)

- α अल डेवरान = रोहिणी
- β एल नाय
- γ अल सिओने = कृतिका
- 23 मेरोपे

शर्मिष्ठा (कॅसिओपिआ)

- α शेदार
- β काफ
- γ सीह = शर्मिष्ठा

शशक (लेपुस)

- α आरनेब

शैरी (हक्युलिस)

- α = रास अल्फेट्री
- β = कोर्ने फोरोस
- χ = मारसिक

श्याम शब्द (कानेस व्हेनाटिस)

- α कोर कारोली

सप्तर्षी (उत्तर मेजर)

- α हुमे = क्रतु
- β मेराक = पुलह
- δ मेंग्रेज़ = अत्रि
- γ फेकडा = पुलस्य
- ϵ अलिओथ = अंगिरा

ζ मिशार = वसिष्ठ

θ अथवा ϱ अल्कोर = अर्थधरि

η अल कार्ड = मरीचि

सारथी (अौरिगा)

α कापेल्ला = ब्रह्मदद्य

β मेनकालिनान

सिंह (लिओ)

α रेगुलस = मधा

β डेनेबोला = उत्तरा फल्सुनी

γ अल जेइंवा

δ झोसका = पूर्वा फल्सुनी

स्वरमंडल = (लीरा)

α व्हेगा = अभिजित

β दोहिभाक

γ मुलाकाद

हस (सिङ्गस)

α डेनेम = हंस

β अल वीरिओ

ϵ गिएनाह

π अंडेल फलात


हस्त (कोण्डूस)

α अल चिचा

β = अंगुड

γ = मध्यमा

δ अल गोतुल



(११) "महिन्याच्या १५ तारखेला सायंकाळी < वाजता" या पेवजी कोणत्या दिनांकाला कोणत्याही महिन्यांत किती वाजता तोच न काशा उपयोगी पदेल ते दाखविणारे कोष्टक.


भारतीय प्रमाणवेळ (I. S. T.)

तास	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४०	१	२	३	४	५	६
मध्याह्नपूर्व														

मध्याह्नपूर्व

मध्याह्नपूर्व

महिना	दिनांक	वाजता	५	६	७	८	९	१०	११	१२०	१	२	३	४	५	६
जानेवारी	१५	नोव्हॅ.	डिसें.	जाने.	जाने.	फेब्रु.	मार्च	मार्च	एप्रिल	मे	मे	जून				
फेब्रुवारी	१५	डिसें.	जाने.	जाने.	फेब्रु.	मा	मार्च	एप्रिल	मे	मे	जून	जूलै				
मार्च	१५	जाने.	फेब्रु.	फेब्रु.	मार्च	एप्रिल	मे	मे	जून	जूलै	जूलै	ऑगस्ट				
एप्रिल	१५	फेब्रु.	मार्च	एप्रिल	एप्रिल	मे	मे	जून	जूलै	जूलै	ऑगस्ट	सप्टें				
मे	१५	मार्च	एप्रिल	मे	मे	जून	जूलै	जूलै	ऑगस्ट	सप्टें.	सप्टें.	आकटो.				
जून	१५	एप्रिल	मे	मे	जून	जूलै	जूलै	ऑगस्ट	सप्टें.	सप्टें.	ऑकटो.	नोव्हॅ.				
जुलै	१५	मे	जून	जूलै	जूलै	ऑगस्ट	सप्टें.	सप्टें.	आकटो.	नोव्हॅ.	नोव्हॅ.	डिसें.				
ऑगस्ट	१५	जून	जूलै	ऑगस्ट	सप्टें.	सप्टें.	आकटो.	नोव्हॅ.	डिसें.	डिसें.	जाने.					
सप्टेंबर	१५	जूलै	ऑगस्ट	सप्टें.	सप्टें.	आकटो.	नोव्हॅ.	डिसें.	जाने.	जाने.	फेब्रु.					
आकटोबर	१५	ऑगस्ट	सप्टें.	आकटो.	आकटो.	नोव्हॅ.	डिसें.	जाने.	जाने.	फेब्रु.	मार्च					
नोव्हॅबर	१५	सप्टें.	आकटो.	नोव्हॅ.	डिसें.	जाने.	जाने.	फेब्रु.	फेब्रु.	मार्च	एप्रिल					
डिसेंबर	१५	आकटो	नोव्हॅ.	डिसें.	जाने.	जाने.	फेब्रु.	मार्च	मार्च	एप्रिल	मे					



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

सप्टेंबर	१ पहाटे	५ वाजतां
आक्टोबर	१ पहाटे	३ वाजतां
डिसेंबर	१ रात्री	११ वाजता
जानेवारी	१ रात्री	९ वाजता
फेब्रुवारी	१ सायंकाळी	७ वाजता

उत्तर आकाश-चित्र जानेवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

सप्टेंबर	१५ पहाटे	४ वाजतां
आक्टोबर	१५ पहाटे	२ वाजतां
डिसेंबर	१५ रात्री	१० वाजता
जानेवारी	१५ रात्री	८ वाजता
फेब्रुवारी	१५ सायंकाळी	६ वाजता

सारथि अस्त्रांगीणा

या नक्षत्राला आकाशाकडे सारथि असे नाव आहे. त्यांतील ठळक तारा « याला ब्रह्महृदय म्हणतात. त्याचे पाशवात्य नाव कापेल्ला असे आहे. आकटोवर महिन्यात सार्येकाळी सुमारे ८ वाजता त्याचा उदय होतो आणि मे महिन्यात त्याच वेळी तो मास्यातो. आकटोवरपासून मे महिन्यापर्यंत रात्रीच्या वेळी हा तारा आकाशात कोठेतरी आढळतोच. त्यानंतर मात्र जानेवारी महिन्यात सार्येकाळी आकाशांगेच्या उत्तरेकडील पट्ट्यात ब्रह्महृदय उत्तम प्रकारे पाहता मेलो.


‘ऑरिगा’ (Auriga) हा शीक भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ सारथि असा आहे. करीहि तारकासमूहाच्या विक्रामाचे ‘ऑरिगा’ नक्षत्र “सारथावर एक शेळी व हृताल दोन पिण्ठे पेतेला घिपाड माणूस” असे दाखविलात. शीक वैदाणिक कथेनुसार ऑरिगा हा बहुलक्न देवाचा मुलगा आणि सारथि मानतात. या मुलामध्ये काही शारीरिक व्यंग होते. परंतु इकडे विकडे सहजातील्या जाता याचे महणून त्याने एक चार घोड्यांचा रथ स्वतःच्या कर्त्तृकारीने तपार केला होता. युपिटर देवाने प्रसन्न होऊन ‘ऑरिगा’ ला महात्मा रथान दिले. यातील पाच ठळक तान्यांची रथासारणी आकृति कवते. माणसाच्या सारथावरची शेळी शीक वाढवायात प्रसिद्ध असून ‘युपिटर’ लहान असताना याच शेळीचे दूष त्याला पाजीत असल असीहि एक कथा आहे. ‘युपिटर’ मोठा झाल्यावर लेव्हता लेव्हता या शेळीचे एक दिग्म मोडवते. त्या दिग्मालाच कापेल्ला तारा मानतात असेहि करेत पुढे सांगिलेले आहे. ईरिलश वाढवायात मेंडपाळाचा तारा असा या तान्यांचींवर्षी उऱ्हेला आढळतो.

आकाशांगेच्या दक्षिणोकडील तारा β आधुनिक फट्टीनुसार ऑरिगा नक्षत्रात समाप्तिषु केला जात नसून त्याचे रथान वृथमात मानतात. वृथमाच्या काल्पनिक विक्रामाचे हा β तारा त्याच्या डाव्या दिग्माच्या दोकाती दाखविलात. या कारणाने ऑरिगा ची आकृति अलिंकडे पंचकोनी न काढता पाणुळ्यांनी काढतात.

आकाशवर्णन

[३]

कापेल्ला अथवा ब्रह्महृदय हा द्वैती असून त्यातील प्रत्येक तारा सूर्यांगाले तेजस्वी आहे. आपणापासून सूर्याचे जेवडे अंतर आहे त्याच्या सुमारे निम्मे अंतर या तान्यांच्या जोडीमध्ये आहे. ते प्रत्येकाभोवती घिरव्या घालीत असून भ्रमणकाल सुमारे १०४ दिवसांचा आहे. विशेष म्हणजे या जोडीतील प्रत्येक तान्याला आणखी एकेक सोवती आहे. अशा रीतीने ब्रह्महृदय चतुर्थ होतो.




आकृति १.१ : सारथी (Auriga)

आपणापासून कापेल्ला सुमारे ३४ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. याचाच अर्थ असा की दर सेंकंदाला ३,००,००० किलोमीटर वेगाने धावणारा तान्याचा प्रकाश आपणापर्यंत पोहोचावयाला ३४ वर्षे लागतात.

‘ऑरिगा’ मधील β तान्याला भारतीय ज्योतिःशास्त्रांत अश्वि असे नाव आढळते. याची दृश्य प्रत २.१ असून तो वर्णालीय द्वैती आहे. ही जोडी आपणापासून सुमारे १६० प्रकाशवर्षे अंतरावर असून प्रत्येकाचे वस्तुमान सूर्यांतील वस्तुमानाच्या सुमारे अडीच पट आहे. वण्लिखाचा वापर केल्यानेच या तान्याचे द्वैतीरूप उघडकीस येऊ शकते महणून त्याला

[पाहा : पृष्ठ १९ स्तंभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८ उत्तर

सप्टेंबर	१	पहाटे	५ वाजता
ऑक्टोबर	१	पहाटे	३ वाजता
डिसेंबर	१	रात्री	११ वाजता
जानेवारी	१	रात्री	९ वाजता
फेब्रुवारी	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूचि-चित्र

जानेवारी

भारतीय प्रमाण बैलेनुसार (I. S. T.)

सन्टैवर	१५	पहाडे	४ वाजला
ऑक्टोवर	१५	पहाडे	२ वाजला
डिसेंबर	१५	राष्ट्री	१० वाजला
जानेवारी	१५	राष्ट्री	८ वाजला
फेब्रुवारी	१५	सायंकाली	६ वाजला

जानेवारी : उत्तर आकाश

विद्रोह तारे :

- a घटमस्यातील (घटतारा)
- a मेषातील (भासिणी)
- β ययाती मधील (आहमोल)
- a कृष्णातील (रोहिणी)
- η कृष्णातील (कुतिका)
- β शम्भिरमधील (काक), होराचूरा XXIV ज्येष्ठ
- a, β सतर्पी मधील (क्रतु अभ्या दुमे, पुलह अभ्या मेराल)
- a सारथी मधील (प्रदाहृत्य)

द्वैती तारे :

- γ देवयानीतील, लहान दुर्बिणीदून दिसतात.
- a घटमस्यातील (घटतारा), जोडीमधील अंतर १८°
चक्रासनातील करक ३ प्रतीचा. २° दुर्बिणीदून दिसतात.
- γ मेषातील, २° दुर्बिणीदून दिसतात.
- β ययाती मधील, विधानकारी द्वैती, यिचाय दोन सोबती.
- ε, ζ, η ययातीमध्ये, २° दुर्बिणीदून पाहता पेतात.
- β, ε कृष्णातीमध्ये, २° दुर्बिणीदून दिसतात.
- η कृष्णातील (कुतिका), दिनेचीमधून २०-३० तारे दिसतात.
- θ कृष्णातील, नुसाऱ्या डोळ्यानी दिसतात.
- τ कृष्णातील, दिनेचीमधून दिसतात.
- η शम्भिरमधील, २° दुर्बिणीदून दिसतात, आहुचिकाळ ५.२६ वर्षे.

रूपविकारी तारे :

- β ययातीमध्ये (आहमोल), आहुचिकाळ २ दि. २० ता. ४९ मि.
- ρ यपातीमध्ये, अनियमित.
- δ कृष्णवर्षमध्ये, आहुचिकाळ ५.३३ दिवस.
- μ कृष्णवर्षमध्ये, रक्षणी. आहुचिकाळ अनियमित.
- λ कृष्णातील, आहुचिकाळ ४ दिवस.

a शम्भेमध्ये, फरक प्रत २.२ पासून प्रत २.८ पर्यंत.

अतिनव तारा :

इ. स. १५७२ मध्ये शार्मिष्ठेत उद्भवला होता. त्याची चक्राकी त्यावेळी शुक्राप्रमाणे होती.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

M 31 (NGC 224) देवयानी मध्ये, ν तान्याजवळ. नुसत्या डोळ्यानी दिसतो. स्वतंत्र आणि अगदी जवळची दीर्घिका.
अंतर = २,२००,००० प्रकाशवर्षे.

NGC 752 देवयानीमध्ये, ν तान्याजवळ, विस्तीर्ण; खुला.

h (NGC 869) आणि x (NGC 884) यातीमध्ये.
नुसत्या डोळ्यानी दिसणारे पुसट ठिपके.


M 1 (NGC 1952) कृष्णामध्ये, स्वेकड्याच्या आकृतीचा तेजोमेघ.
प्रभावी रेडिओ (संवह) ऊर्जेचे उगमस्थान.

○ ○ ○

[पृष्ठ १७ स्तंभ २ वरून पुढे चालू]

वर्णालीय द्वैती म्हणतात. ‘सारथी’मधील ε तारा हा पिधानी जोडतारा आहे. जोडीतील तान्यांचे परस्पराभोवती परिभ्रमण चालू असता एक तारा पुढ्रन जाताना मागच्याला झाकून टाकतो. याकारणाने पिधानी हे नाव पडले. या जोडीतील प्रत्येक तारा नीलवर्णी असून सूर्योपेक्षा १०० पट तेजस्वी आहे. त्यांशिवाय त्यातील प्रत्येकाचे वस्तुमान आणि आकारमान सूर्यच्या अनुक्रमे १ पट, आणि ३.५ पट आहे.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांस 18° उत्तर

सप्टेंबर	१	पहाडे	५ वाजता
आक्टोबर	१	पहाडे	३ वाजता
दिसेंबर	१	रात्री	११ वाजता
जानेवारी	१	रात्री	९ वाजता
फेब्रुवारी	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व आकाश-चित्र जानेवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

सप्टेंबर	१५	पहाडे	४ वाजता
आक्टोबर	१५	पहाडे	२ वाजता
दिसेंबर	१५	रात्री	१० वाजता
जानेवारी	१५	रात्री	८ वाजता
फेब्रुवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

वृषभ :


भारतीय कल्पनेश्वरामध्ये ही एक पिस्तीणीं राशी असून तिच्यात तीन मिळतारकासमूहांचा पूर्ण किंवा अंदातः समावेश होतो. कृतिका ३/४, रोहिणी शुभांगी आणि मृग १/२ एकटो नक्षत्रे वृषभात गणली जातात. पाश्चात्य कल्पनेश्वरार पाच वृषभ महानजे टाइडस (Taurus) नावाच्या तारकासमूहात कृतिका अथवा प्लेइडेज (Pleiades) आणि रोहिणी अथवा हायाडेज (Hyades) यांचाही समावेश करण्यात येतो.

वृषभ महानजे वैल, पाच प्राच्याता सर्व प्राच्योन संस्कृतीत वरेच मोठे स्थान आहे. 'माहेंजोदारो'चो जो प्राचीन संस्कृती महणून प्रसिद्ध आहे, तिच्यात शृंगार्च, हस्ती, आणि वैल यांना विशेष प्राचान्य असून 'शिव' आणि 'शक्ती' पाच त्या काळजीले लोकांच्या देकात होत्या. वैलांच्या ठाणांची नाऱ्यो होती. जैनाच्या तीर्थकरात कल्पभावाचीं प्रसिद्ध आहेत. तिनापासून ज्यातीमध्ये 'वृषभ' (वृषभ) हा शंकराचा अवतार मानतात.

प्लाइडेज कल्पनेश्वरार हा 'प्रकाशमान वैल' किंवा 'वृषभाप्रणो' आहे. कल्पना राशी आहे की, तो शृंगार्ची घडक वैलो आणि वसंत क्रतुला प्रारंभ होती. जिल्हापूर्वी ४०°५० सालावासूम १८५० पर्यंत वसंत संपात वृषभ राशीमध्ये असे, वसंत संपात-किंच्या चलनसंबंधो आज जो माहिती उपलब्ध आहि तिच्याशी ही कल्पना मुख्यमंत आहे. मुमारे सहा हजार वर्षांपूर्वीच्या या प्राचीन काळात इतिहासामध्ये 'मुख्यं रेषं महणजे सोनेरी वैल' ही एक परिच देकात मानली जाई.

वृषभासंबंधी ग्रीक कथा मकेदार आहे. ती अशी. एका काळी 'ल्यूपिटर'ला सीईर्पांचो पुत्रांनी 'मुरोपा' हिंवा लोम मुठला आणि तिला प्राचात कल्पन खेळ्यासाठी त्याने पांढऱ्या शुभ्र वैलाचे रूप धारण केले आणि तो 'मुरोपा'च्या बापाच्या गोळीचाळ्यात जाऊन इतर गुरांमध्ये मिळलाला. 'मुरोपा'ला हा देखणा आणि गरीब वैल फार आवडला आणि खेळ्यासाठी सहज ती त्याच्या पाठीवर चढली, हा गोष्ट किनीशिआ देशात घडली. 'मुरोपा' पाठीवर चढल्याकरोयर तो वैलरुपी 'ल्यूपिटर' जो भावत मुठला तो तिच्यासह समुद्र पार करून 'कीठ' वेटात आला.

समुद्रातून पोहत असताना त्याचे फक्त डोके, शिंगे, आणि पुढच्या दोन पायांचा भाग येवढेच शरीर पाण्याबाहेर दिसत होते. याच कारणाने पाश्चात्य लोक या वृषभाचे चित्र अर्पणाच काढतात.




आकृती १.२ : वृषभ (Taurus)

वृषभासंबंधी आणखी एक कथा प्रचलित आहे. फार प्राचीन काळी 'इयूस' आणि 'पर्सिफोन' यांचा मुलगा 'डायोनिशस झाग्रस' हा लहान असतानाच त्याच्या हाती विवराज्याची सूचे आली. त्या काळी 'टिटान्स' नावाची एक कडवी जात होती; तिच्याशी 'डायोनिशस'चे वैर जुपले आणि 'टिटान्स' लोकांनी त्याचा पाठलाग केला. त्या दुष्ट लोकांच्या हातून निसटण्यासाठी 'डायोनिशस' वैलाचे रूप घेऊन आकाशात पळाला. परंतु तेथेही त्याला पकडण्यात आले व त्याच्या चिंधड्या उडविण्यात आल्या.

नक्षत्राच्या काल्पनिक आकृतीत वृषभाच्या कपाळावर 'रोहिणी' आणि पाठीवर 'कृतिका' दाखवितात. वृषभेच्या जवळून आकाशगंगेचा मार्ग जात आहे.

[पाहा : पृष्ठ २३ स्तंभ २ वर]



निरिक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर
 सर्टेंबर १ पहाडे ५ वाजता
 आकटीबर १ पहाडे ३ वाजता
 डिसेंबर १ रात्री ११ वाजता
 जानेवारी १ रात्री ९ वाजता
 फेब्रुवारी १ सायंकाळी ७ वाजता

पूर्व सूचि-चित्र जानेवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)
 सर्टेंबर १५ पहाडे ४ वाजता
 आकटीबर १५ पहाडे २ वाजता
 डिसेंबर १५ रात्री १० वाजता
 जानेवारी १५ रात्री ८ वाजता
 फेब्रुवारी १५ सायंकाळी ६ वाजता

जानेवारी : पूर्व आकाश

विशेष तारे :

- ० चृहलुभकातील (व्याप्त)
- ०, β मिथुनातील (पुम्हंसु : कैल्टर, पोलस)
- ०, β मृगातील (काली अपचा भरत, राजन्य)
- β यातीमधील (आस्मोल)
- ० लघुलुभकातील (प्रधा)
- ० वृषभातील (रोहिणी)

द्वितीय तारे :

- / कर्कामध्ये, द्विनेत्रीदून दिसतात.
- ८ कर्कामध्ये, पक्षतुः हे नितय आहे.
- ० चृहलुभकामध्ये (व्याप्त), स्वतः असि तेजस्वी तारा, परंतु त्याचा जोडीदार खेतखुजा, दोहोमध्ये १० प्रतीचा फरक.
- ० मिथुनातील (कैल्टर), २^o दुर्विष्णीदून दिसतात. प्रमुख दोन तारे असले तरी हा एकूण ६ स्वतंत्र तारकांचा गठ (घटक) आहे.
- ०, θ₁, θ₂, δ मृगामध्ये, द्विनेत्रीदून दिसतात.
- θ₁ मृगातील; पक्षतुः हे चतुर्थ आहे. २^o दुर्विष्णीदून दिसतात.
- ० लघुलुभकामध्ये (प्रधा), स्वतः तेजस्वी, जोडीदार खेतखुजा.
- ० वृषभातील (रोहिणी ज्वल), नुसत्या डोळ्यांनी दिसतात.
- + वृषभातील, द्विनेत्रीदून दिसतात.

कृपविकारी तारे :

- ८, γ मिथुनातील.
- ० मृगातील (कापि), अभियमित.
- ०, ८ सारथीमधील, नुसत्या डोळ्यांनी दिसतात.
आवृत्तिकाल : अनुकमे १८८३ आणि १७२ दिवस

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 44 (NGC 2632) (प्रेसेपे) कर्कामधील ८ तान्याज्वल. नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
- M 67 (NGC 2682) कर्कामध्ये α ज्वल. द्विनेत्रीदून पुसट दिसतो.
- M 41 (NGC 2287) वृहलुभकातील व्याप्त तान्याच्या खाली ५° वर, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
- M 35 (NGC 2168) मिथुनामध्ये, नुसत्या डोळ्यांनी दिसतो, यामध्ये सुमारे १२० तारे आहेत.
- M 42 (NGC 1976) मृगातील, बाणाच्या खालच्या अंगाला, ० तान्याज्वल. नुसत्या डोळ्यांनी पुसट ठगासारखा दिसतो. याला 'ग्रेट नेब्युला' असे नाव आहे.


○ ○ ○



[पृष्ठ २१ स्तंभ २ वर्ळन पुढे चालू]

α (आल्डेवरान) अथवा रोहिणी एका समद्विभुज-चौकोनाच्या पायाशी असून त्या त्रिकोणाकृतीला 'हायडेझ' असे नाव आहे.
त्याचप्रमाणे γ (आल्सिओने) हा सुंदर द्वैती तारा आहे, परंतु साध्या द्विनेत्रीदून पाहिले असता त्या ठिकाणी २०-३० तारे दिसू शकतात. या पुंजक्याला कृत्तिका अथवा प्लीइडेझ असे नाव आहे.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

सटेंबर	१	पहाटे	५ वाजता
ऑक्टोबर	१	पहाटे	३ वाजता
डिसेंबर	१	रात्री	११ वाजता
जानेवारी	१	रात्री	९ वाजता
फेब्रुवारी	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण

आकाश-चित्र

जानेवारी

मारतीय प्रथाण वेळेनुसार (I. S. T.)

सटेंबर	१५	पहाटे	४ वाजता
ऑक्टोबर	१५	पहाटे	२ वाजता
डिसेंबर	१५	रात्री	१० वाजता
जानेवारी	१५	रात्री	८ वाजता
फेब्रुवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

रोहिणी

वेळुवारी महिन्यात रात्रीचे मुमारे ८ वाजता पश्चिमेकडे तोड करून बघिलेहे तर निरळ आकाशात अगदी समोरच्या अंगाळा, जवळ जवळ एकाळाती एक असे, दोन ठळक तारे हळीस पडतात. त्यातील घरच्या अंगाळा भासलेला आणि विशेष ठळक तारा रोहिणीचा होय. रोहिणी नक्षत्राच्या, साधारणपणे, पाच तारा स्पष्ट हळीस पहण्यासारख्या आहेत. वर्षातील, व्याप्तिशास्त्रात रोहिणीचा तारकासमूह स्फृतीत असा मानीत नाहीत. त्याला पाठ्यावध्य लोकांनी 'हायडेज' असे निराळे नाव दिले असले तरी तो समूह 'पूर्वम' अथवा 'टाऊरस' याचा एक ढोक्यात भरण्यासारखा विशेष भाग भावे वेळेच. या कारणामे रोहिणीच्या योगतान्याला 'टाऊरी' अथवा आल्डेवरान असेच म्हणतात. आपण हा तारा रोहिणी या नावामे ओळखलू.


रोहिणी तारकासमूहातील पाच ठळक तारे परस्परांची सरळ रेवांनी जोडले तर त्यांची एक समद्विभुज त्रिकोणाकृती स्थाप होते आणि रोहिणी म्हणजे ५ हा योगतारा त्रिकोणाच्या पायातच ५ हा तारा त्रिकोणाच्या शिरोभागी आहे. या त्रिकोणाकृतीला कोणी शक्ताकृती आहे असेही मानतात.

रोहिणी, मूळ आणि व्याध यांना एकजित मुळकाणारी एक कृत्या आपल्या प्राचीन प्रेपात आहे. तिचा अशाय असा की, प्रजापती एकदा एका मुलीच्या पाठीमागे लागला तेव्हा ती भिक्ख आकाशात पडाली. तिला पकडण्यासाठी प्रजापती मूळाचे रुप घेऊन तिच्या पाठोपाठ घावला. देवांनी हे सर्व वाहिले तेव्हा प्रजापतीचा पराभव करून त्याचे पारिपत्य करण्यासाठी त्यांनी एक पुरुष निर्माण केला. या शुरु पुरुषाने त्रिकाण बाणाचा उपयोग करून मूळाळा, म्हणेच प्रजापतीला, पायाळ केले. यावरुन त्या पुरुषाला मूळव्याध असे नाव पडले. असाई प्रजापती या मुलीच्या पाठीमागे लागला होते तिचेच नाव रोहिणी होते.

रोहिणी (α टाऊरी अथवा आल्डेवरान), हा १.६ प्रतीचा तांबळ्या कणाच्या तारा आहे. पूर्वमागाई स्वाच्चे तुफमान मुमारे ३०००° ठं. आहे. रोहिणी तांब्याला यक्क सोळी असल्याने तो तार, द्विती आहे असे आण म्हणतो. रोहिणीचा व्यास मुमारे ५.१ कोटी किलोमीटर म्हणजे सूर्याच्या

३७ पट आहे. आकृतीत फक्त पाचच ठळक तारका दाखवितात. θ आणि δ यांच्या आसपास आणली कित्येक तारा आहेत. पाश्चिमात्य लोकांतील 'हायाडेज' हे नाव रोहिणीच्यतिरिक्त इतर सहा तांयांच्या समूहाला दिलेले आहे.


रोहिणीच्या समूहात साधारणपणे १५० तारे एकत्र झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यातील सर्व, निदान बहुसंख्य तारे, आपल्याच आकाशगंगेचे रहिवासी आहेत.



आकृती १०३ : रोहिणी (Hyades)

द्विस्तपूर्व ३००० सालाच्या अगोदरच्या काळात वसंतसंपात रोहिणीत होत असे. त्या वेळी रोहिणी (आल्डेवरान, α टाऊरी), मध्य (रेग्युलस, α लेओनि), ज्येष्ठा (अंटोरेस, α स्कोर्पि) आणि मत्स्यमुख अथवा मीनास्य (फोमालहाऊट, α पिसिस ऑस्ट्रिनुस) या चार तारकांना लोक 'राजतारका' म्हणत. रोहिणी ही पूर्वेची अधिराजी आणि वसंतसंपाताची तारका मानिली जाई, आणि बाकीच्या अनुक्रमे विष्टंभ, शरतसंपात आणि अवृष्टंभ दर्शविण्या तारा असत.

रोहिणी तारकासमूहातील θ हा तारा नुसत्या डोळ्यांनी पाहून जोडतारा म्हणून ओळखला येण्यासारखा आहे. त्याचिवाय या समूहात ८ हा तारा-सुद्धा जोडतारा अथवा द्वैती आहे. परंतु त्याचे स्वरूप स्पष्ट दिसण्यासाठी छोट्या दुर्विणीचा तरी वापर करावा लागतो. याचे स्थान समद्विभुज त्रिकोणाच्या पायाच्या पलिकडे आहे.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

सप्टेंबर	१	पहाडे	५ वाजता
ऑक्टोबर	१	पहाडे	३ वाजता
डिसेंबर	१	रात्री	११ वाजता
जानेवारी	१	रात्री	९ वाजता
फेब्रुवारी	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण सूचि-चित्र जानेवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (J. S. T.)

सप्टेंबर	१५	पहाडे	४ वाजता
ऑक्टोबर	१५	पहाडे	२ वाजता
डिसेंबर	१५	रात्री	१० वाजता
जानेवारी	१५	रात्री	८ वाजता
फेब्रुवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

जानेवारी : दक्षिण आकाश

विदेष तारे :

- ० तिंगिंगल मधील (मीरा)
- १ कारीना अथवा नोंकातुल विभागामधील (अगस्त्य).
- २ वृहस्पतीलील (व्याप)
- ३ यमुनेमधील (अष्टमद)
- ४ वृषभातील (रोहिणी)

हेती तारे :

- ५ वृहस्पतीलील (व्याप), सोळी पुस्ट आणि खेत सुजा.
- ६ मेषातील, २° दुर्विणीतून दिसतात.
- ७ वृषभातील (रोहिणीतून), नुसत्या ढोळयानी. दिसतात.
- ८ वृषभातील द्विनेत्रीतून दिसतात.

कृपचिकारी तारे :

- ० तिंगिंगल मधील (मीरा), प्रथमतः इ. स. १५९६ मध्ये सापडला. याच्या मंद आणि तेजस्वी अवस्थामध्ये २१०० पटीचा फरक पडतो.
- १ वृषभातील (कुतिकेमध्ये), आष्टमिकाल ४ दिवस.

तेजोमेच आणि तारकामुक्तुळ :


- M 46 (NGC 2437) आणि NGC 2422 नोंकेतील पुर्पीस अथवा अरिंग विभागामध्ये, द्विनेत्रीतून दिसतात.
- M 41 (NGC 2287) वृहस्पतीलील, व्याधाच्या खालच्या अंगाला ५° वर. नुसत्या ढोळयानी दिसतो.
- M 1 (NGC 1952) वृषभामध्ये ८ तान्यातून, रोहिणीच्या पलिकडे, लेकल्याच्या आकृतीचा. पुस्ट दिसतो. प्रभावी रेडिओ-तरंग-निर्मितिश्याम.

• • •

आकाशवर्षीन

उत्तर त्रिकोण अथवा द्रायांग्युलम


डिसेंबर महिन्यात सायंकाळी उत्तरेकडच्या आकाशात पाहिले असता शर्मिंदा ध्रुवतान्याच्या वरच्या अंगाला दिसते, आणि शर्मिंदिच्या वरच्या अंगाला देवयानीतील (अंड्रोमीडातील) पूर्वेकडना फाटा दृष्टीस पडतो. देवयानीतील १ तारा आणि मेष तारकासमूह यांच्यामध्ये एक लांबट त्रिकोणाकृति होईल अशा प्रकारे मांडलेले तीन तारे दिसतात. याच नक्षत्राला उत्तर त्रिकोण असे नाव आहे.



आकृती १.४ उत्तर त्रिकोण (Triangulum Borealis)

यातील तारे प्रत ३ आणि प्रत ४ असे आहेत. या नक्षत्राच्या पश्चिमेकडील बाजूला आणि α तान्याच्या उजवीकडे M 33 नावाची एक सुंदर सर्पिलाकृति दीर्घिका आहे. आकाश निरभ्र आणि रात्र काळोखी असते तेव्हा छोट्या दुर्विणीतूनही ही दीर्घिका पाहता येण्यासारखी आहे.

• • •



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

सप्टेंबर	१	पहाटे	५. वाजता
ऑक्टोबर	१	पहाटे	३. वाजता
डिसेंबर	१	रात्री	११. वाजता
जानेवारी	१	रात्री	९. वाजता
फेब्रुवारी	१	सायंकाळी	७. वाजता


पार्श्वम आकाश-चित्र जानेवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T)

सप्टेंबर	१५	पहाटे	४. वाजता
ऑक्टोबर	१५	पहाटे	२. वाजता
डिसेंबर	१५	रात्री	१०. वाजता
जानेवारी	१५	रात्री	८. वाजता
फेब्रुवारी	१५	सायंकाळी	६. वाजता

तिर्मिंगल (सीटुस)

सीटुस म्हणजे देवमासा. हे नाव पाश्चिमात्य आहे. नक्षत्राचे स्थान कुभाच्या मागच्या खाजूळा आणि आयनिक खालच्या खालच्या अंगाळा आहे. हिंवाळ्यात कुंभ मीनेच्या खालच्या खाजूळा असलो य त्या कारणाने तिर्मिंगल तारकासमूह ओळखून काढणे सहज शक्य होते.



आकृती १५ : तिर्मिंगल (Cetus)

साहिद्यन लोकांच्या कल्पनेनुसार 'सीटुस' ही अव्यवस्थेची देवता, परंतु प्राचीन प्रांक याक्षयात 'सीटुस' हे एक प्रचंड आणि भयंकर समुद्र-व्यापद मानिलेले आहे. समुद्र किनाऱ्याशी आणि नद्यांच्या मुखापर्यंत येऊन तेषील मनुष्य व प्राणी यांचा या श्वापदाकडून संहार होते. असे. संक्षेत्र प्रजातनांनी 'देवकी' येथील देवीला कोळ लावला तेव्हा तिने राजकन्येचा कढी यापा लागेल असे सांगितले. राजा 'सेफित्स' याला हे फार अवपद वाढले. तरीही त्याने आपली मुस्तक्य कन्या 'अँड्रोमीडा' हिला समुद्रकिनाऱ्याकरील एका खडकावर घांभून ठेवले य तिचा कढी देश्याची सिद्धता दाखलिली. यासंबंधीची सविस्तर कथा 'अँड्रोमीडा', 'कैसिओपिआ', 'सेफित्स' व 'पर्सित्स' या नक्षत्रवर्णनात दिलेली आहे. त्या कवेनुसार 'पर्सित्स' नावाच्या योद्धाने समुद्रश्वापदाची हत्या

करून 'अँड्रोमीडा' सुटका केली व अवेरीस तिच्याशी विवाह केला असे कवळे.

तिर्मिंगल नक्षत्रातील तारे जोडून बनविलेली आकृती पाहिल्यावर त्या कूर प्राण्याच्या विस्तीर्ण देहाची कल्पना येते. फार प्राचीन काळी दिनोसाऊरसारखे अकाळविकाळ प्राणी भूतलावर वास करीत होते त्यावरून ही 'सीटुस' श्वापदाचीं कल्पना सुचली असावी असें कोणी म्हणतात.

कमीतकमी 40° आकाशात पसरलेले हे नक्षत्र हिंवाळ्यात दिसू शकते. श्वापदाचे डोळे के पंचकोनाकृती असून त्याची शेपटी मानेपेक्षा लांब' आहे. मान उंचावली असल्याने त्याचा क्रोध जाणवतो.

देवयानीच्या खालच्या अंगाळा मृग आणि त्याच्या खाली तिर्मिंगल अशी एकंदरीत मांडणी आहे. वृषभातील समुद्रभूज त्रिकोण आणि त्यातील ठळक रोहिणी तारा यांच्या अनुरोधाबे तिर्मिंगल शोधून काढणे अवघड नाही.

या नक्षत्रातील विलक्षण तारा त्याच्या मानेमध्ये आढळतो. त्याचे नाव 'मीरा' असे आहे. पाश्चिमात्यांच्या भाषेत त्या शब्दाचा अर्थ 'आश्र्य-कारक' असा आहे. आणि खरोखरच हा तारा रूपविकारी असल्याने आश्र्यकारक आहे. त्याची तेजस्विता कमीजास्त होण्याचा आवृत्तिकाळ ११ महिन्यांचा. असतो. सहा महिने तारा नुस्त्या डोळ्यांनी दिसतो परंतु नंतरचे पाच महिने तो अगदी मंद असून फक्त मोळ्या दुर्बिणीतून पाहिल्यास दिसू शकतो. तेजस्वितेत सुमारे २१०० पटीचा फरक होतो आणि तो अगदी डोळ्यात भरण्यासारखा आहे. तेजस्वितेत इतका प्रचंड फरक पडण्याचे कारण त्याच्या अंतरंगातून हैड्रोजन वायूचे लोट बाहेर फेकले जातात. आपणापासून मीरा तान्याचे अंतर सुमारे २३ प्रकाशवर्षे आहे.


‡ पाहा : अँड्रोमीडा पृ. २२१

कैसिओपिआ पृ. २१७

सेफित्स पृ. १९७

पर्सित्स पृ. २३७

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

सर्टेंबर	१	पहाटे	५ वाजता
ऑक्टोबर	२	पहाटे	३ वाजता
डिसेंबर	१	रात्री	११ वाजता
जानेवारी	१	रात्री	९ वाजता
फेब्रुवारी	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम
सूचि-चित्र
जानेवारी

भारतीय प्रमाण बेल्डेनुसार (I. S. T.)

सुधैवर	१५.	पहाडे	४ वाजता
आकटोवर	१६.	पहाडे	२ वाजता
दिसेवर	१७.	राष्ट्री	१० वाजता
जानेवारी	१८.	राष्ट्री	८ वाजता
फेंगुवारी	१९.	सायकली	६ वाजता

जानेवारी : पश्चिम भाकाश

विशेष तारे :

- तिंगिंगल मध्ये (मीरा)
- दक्षिणप्रत्ययातील. (मीनास्य अथवा कोमालहाउड)
- α, β, γ देवयानीमधील (आल्केराट्ल, मिराल, आल्माल)
- α, β, γ महाधामधील (मार्क्स, ईभाट, अल्जेनीव).
- मेपातील (आधिनी).

द्वितीय तारे :

- γ देवयानीमधील, आकर्षक हृष्य. लहान तुर्बिंगीद्वन दिसतात.
- जोडीतील एक ठळक रिक्का, दुसरा पुसट निला.
- ϕ, ζ मीनेतील, सहज दिसण्यासाठेले.
- γ मेपातील, 2° तुर्बिंगीद्वन दिसतात.



रूपविकारी तारे :

- तिंगिंगल मधील (मीरा). आवृत्तिकाल $1\frac{1}{2}$ दिवस.
- मंद आणि तेजस्वी रूपात 2100 पटोचा फरक पडतो.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 33 (NCC 598) उत्तर शिंकोणातील α जवळ, सर्पिलाकृती. ग्रिकटची दीर्घिका, लहान तुर्बिंगीद्वन दिसते.

- M 31 (NGC 224) देवयानीमधील β, μ या रेखेवर. मुख्या दोख्यानी दिसतो. स्वतंत्र दीर्घिका. अंतर = $2,200,000$ प्रकाश-वर्षे.


- NGC 752 देवयानीमधील γ तान्याजवळ. मोठा लुला गुच्छ.

- M 15 (NGC 7078) महाधामधील ϵ तान्याजवळ. गोल व तेजस्वी.

• • •

चित्रफलक अथवा पिक्टोर

हे नक्षत्रनाम आधुनिक आहे. त्याचे स्थान दक्षिण गोलार्धात असून त्या नक्षत्राचा विस्तार -43° द. आणि -64° द. या उन्नति-अंशामध्ये आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांत सायंकाळी दक्षिण शितिजाजवळ दिसण्याची शक्यता असते, परंतु यामध्ये ठळक तारे नाहीत.



आकृती १.६ चित्रफलक (Pictor)

प्रत्यक्षीय विद्युत कालांक
ज्योतिर्कला विद्युत कालांक
विद्युत कालांक में ज्योतिर्कला का सम्बन्ध
ज्योतिर्कला का विद्युत कालांक का सम्बन्ध



[1-5]

निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

सन्देश्वर	१ पहाडे	५ वाजता
आकटोबर	१ पहाडे	३ वाजता
डिसेंबर	१ रात्री	११ वाजता
जानेवारी	१ रात्री	९ वाजता
फेब्रुवारी	१ सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्ति

आकाश-चित्र

जानेवारी

मारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)


सन्देश्वर	१५ पहाडे	४ वाजता
आकटोबर	१५ पहाडे	२ वाजता
डिसेंबर	१५ रात्री	१० वाजता
जानेवारी	१५ रात्री	८ वाजता
फेब्रुवारी	१५ सायंकाळी	६ वाजता

कृत्तिका

जानेवारी महिन्यातील पवित्रिमेकडील रात्रीच्या आकाशात, रोहिणीच्या स्थालच्या बाजूला परंतु भरा उडव्या अंगाळा कृत्तिका हझीस पडतात.

पाठ्याच्या व्योतिहासानुसार कृत्तिका नवाचाळा 'प्लेइडेस' असे नाव असून याचा 'कृष्ण' तारकाम्हूत अंतर्भूम्य होतो. 'आल्सिसोने' नावाचा ठळक तारा दिल आहे या स्थावे जोडीदार अलग आहेत.

कृत्तिकेमधील 'मेरोपे' (तारा क्रमांक 23 ज्युल) एक पुसट तेजोमेघ आहे. नुसव्या दौडीमीनी कृत्तिका मुंदर दिसतात, तरी दिनेचीदून त्या जास्त मुंदर दिसतात. कारण तिच्यातले तान्यांच्या संख्या वाढते. मोळा दुर्विणीयर मार्गकोळद्या अव्येकी अध्यवा शोधक छोडवा दुर्विणीदून सर्व देखावा अविद्यय आकर्षक दिसतो.



आकृति १.३ : कृत्तिका (Pleiades)

कृत्तिका हा एक आकाशातील मुंदर तारकापुंज आहे. आपल्या भारतीय कल्पनेप्रमाणे, त्यात स्पष्ट दिसलाऱ्या सात तारका, या सलर्हांच्या पल्नी मानवात. अंचा, दुला, नितम्भी, अभ्यंती, मेषदंती, वर्षंयंती आणि तुपुणिका अशी त्यांची नावे होती. या साल मातोमी पालमपोषण करून जो कुमार वाढविला तोच पुढे तारकामुराचा वध करणारा 'कार्तिक' झाला अशी एक आण्याधिका आहे.

वेदकाळी साती तारा स्पष्ट दिसत. पुढे एक तारा दिसेनाऱ्यी झाली. तेज्ज्वानुसून कृत्तिकेच्या करक सदाच ताराचा उस्तेल फेतो. कार्तिकस्थामीच्या

कथेतील सहा कृत्तिका या त्याच्या माता होत. आणि या कारणाने कार्तिक-स्थामीला 'बण्मातुर' असे नाव पडले. सहा मातांपासून झालेल्या या बालकाला सहा मुखे प्राप झाली म्हणून त्याला 'षडानन' असेही एक नाव पडले.


ग्रीक पुराणातील कथेनुसार प्लेइडेस या 'अटलास (तारा क्र. 27)' आणि 'प्लिओने (तारा क्रमांक 23)' यांच्या सात कन्यका आहेत. या समूहाला इंग्रजीमध्ये 'सात बहिणी' असे नाव आहे ते याच कारणामुळे. कोणी सांगतात की त्या सात बहिणींचा पिता जो 'अटलास (27)' त्याला देवांनी संबंध विश्वाला आधार देण्यासाठी आकाशात घाडला होता. एक गुडधा टेकून 'अटलास' याने पृथ्वीचा गोल दान्ही हातांनी ढोक्यावर तोलून धरलेला आहे आहे अशा तज्ज्वेची चित्रे आपण अद्यापीही नकाशाच्या ('अटलास'च्या) पुस्तकावर पाहातो. 'अटलास'ला देवाने आकाशात घाडला म्हणून साती बहिणींनी पितृशोकाने आकांत मांडला. त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्या सर्वाना म्हणजे साती बहिणींना आकाशात चिरस्थान मिळवून देण्यात आले.

कोणी म्हणतात की, 'ओरायन' नावाच्या पारध्याला भिऊन त्या साती बहिणी पळाल्या, त्यांची कबुतरे बनली आणि ती कबुतरे आज आपणाला 'कृत्तिका' म्हणून दिसत आहेत. हा संबंध संच तेजोमेघाच्या मोळ्या विस्तीर्ण जाळ्यात गुरफटलेला असून बहुतेक प्रत्येक तान्याभोवती निराळी अशी लहान मोठी अभिका आहे. एकंदर दृश्य कापसामध्ये गुंडाळून टेवलेल्या पाणीदार मोत्यांच्या संचाप्रमाणे दिसते.

प्रत्येक तान्याभोवती जी अभिका आहे ती वस्तुतः स्वयंप्रकाशी नाही. या कारणास्तव तिला कृष्ण-अभिका म्हणतात. अभिकेपलिकडच्या तान्यापासून मिळालेल्या प्रकाशात ती जणू काय नहात आहे असे भासते.

पूर्वी कृत्तिकेच्या ७ तारका दिसत. आता त्यांपैकी ६ स्पष्ट दिसतात. प्रत्येक तान्याला स्वतःची गती आहे हे ध्यानात घेतले म्हणजे काही काळानंतर एक तारका नाहीशी होण्याइतकी दूर कदी गेली किंवा तेजस्वितेत कमीपणा आल्यामुळे ती नाहीशी कशी झाली हे गूढ समजण्यासारखे आहे.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

सप्टेंबर	१	पहाटे	५ वाजता
ऑक्टोबर	१	पहाटे	३ वाजता
डिसेंबर	१	रात्री	११ वाजता
जानेवारी	१	रात्री	९ वाजता
फेब्रुवारी	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक

सूची-चित्र

जानेवारी

भारतीय प्रमाण खेळेनुसार (I. S. T.)

सप्टेंबर	१५	पहाटे	४ वाजता
ऑक्टोबर	१५	पहाटे	२ वाजता
डिसेंबर	१५	रात्री	१० वाजता
जानेवारी	१५	रात्री	८ वाजता
फेब्रुवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

आकाशगंगा


रात्रीच्या बेळी आकाशात एक लांब्य लांब अनियमित आकृतीचा पांढरा पट्ठा, कर्षार्तील कालानुसार, निरनिराळया दिशेमे आकाशात पसरलेला आदल्लो. या पट्ठाचाला आकाशगंगा म्हणतात, उत्तर गोलार्धातील हंस, कृष्णर्णवी, शशिका, देवयानी, ययाति, ब्रह्महृष्य, पुमर्भै माणि दक्षिण गोलार्धातील मृग, नीका, वृक्षिक, घनु आणि गळड यांच्यामधून आकाशगंगा पसरलेली आदल्लो.

दुर्विणीदून पाहिले असता आकाशगंगेतील कोणत्याही भागात असंख्य तारे असियात दाढीमे भरलेले दिसतात. आकाशगंगा एकंदरीत पांढरी दिसते, त्याचे कारण मागर्वर्णाल असंख्य लहानमोळ्या तान्यांचा प्रकाश विकीर्ण झालेला असलो हे होय. या आकाशगंगेतील कोणत्याही विमागात अनेक तारे आणि ते ज्यापासून तपार झालेले असतात ते यायु व इतर मालमताला गर्दी करून साठविल्यात आलेले आदलतात. अशा प्रकारे संघटित झालेल्या प्रचंड तारकासमूहाला दीर्घिका म्हणतात. अर्थातच, या दीर्घिकेत सूर्यांचा समावेश होतो तिळा आपण आपली आकाशगंगा असे नाय दिले आहे.

तेज्ज्वा नुस्त्या ढोळ्यानी पाहिले असता काही काही ठिकाणी पुस्ट आणि पसरट डिपके आदलतात तेज्ज्वा त्या जामी दुर्विणीदून पाहिले असता तारकामुळे असल्याचे उपड होते, कास्त प्रभावी दुर्विणीदून किल्येक वेळा या तारकामुळ्यामोळती एलाई तेजव्यी आच्छादन असल्याचा भास होतो. हे आच्छादन दग्दासारखे दिसते म्हणून या प्रकारच्या दृश्यांना तेजोमेघ असे नाय दिले जाते.

काही तेजोमेघ आपल्या आकाशगंगेतील आहेत तर काही आकाशगंगेच्या बाहेरचे आणि दूर अंतरावरचे आहेत. त्यांना आपल्या दीर्घिकेइतके स्वरूप्र अस्तित्व असल्याने त्यांना हृष्टतंत्र अथवा आकाशगंगाचाहा (बहिर्गोय) दीर्घिका म्हणतात. उत्तर गोलार्धातील अशा प्रकारची आणि नुस्त्या ढोळ्यानी दिसण्यासाठी दीर्घिका देवयानी नसत्रात आहे. दक्षिण गोलार्धातील मागोळानी तेजोमेघ हेहि स्वरूप दीर्घिका असून प्रसिद्ध आहेत.

दुर्विणीच्या साहाय्याने अशा विलक्षण दृश्यांचे फोटो घेतले म्हणजे त्यांची आकृति स्पष्ट होऊ शकते. त्याचप्रमाणे आपल्या आकाशगंगेची आकृति कशी असावी यावदल किल्येक अनुमाने करता येतात. आकाशगंगेची बाब्य आकृति साधारणपणे एखाद्या चपऱ्या, परंतु मध्यादी फुगवटा असलेल्या, चकतीप्रमाणे आहे. चकतीची पातळी आपल्या दृष्टिरेषी जसा कोन कराल त्याप्रमाणे तिची आकृति आपल्या नजरेस पडेल. आकाशगंगेची चकती स्थायु पदार्थप्रमाणे फिरत नसावी असे अनुभवास आले आहे, कारण तिचे आंसाजवळचे भाग आणि कडेजवळचे भाग मध्यल्या भागपेक्षा कमी वेगाने फिरत असल्याचे दिसते. दीर्घिकेची आणि तिच्या वलनगतीची साधारणपणे कुंभाराच्या चाकादी तुलना करता येते. चाकाच्या एका अन्यावर, आंसापासून सुमारे एक तृतीयांश अंतरावर, चिखलाचा ठिपका फिरावा त्याप्रमाणे, आपले सूर्यकुल आकाशगंगेत फिरत आहे. आकाशगंगेतील इतर सर्व तारे सगळ्या आकाशगंगेमध्ये ठिकठिकाणी पसरलेले आहेत.



आकृति १८ : दीर्घिकेचे (आकाशगंगेचे) उलगळून दाखविलेले काल्पनिक चित्र. स्वीडनमधील दोघा ज्योतिर्विद कलाकारानी किल्येक आकाशचित्रे वापरून आणि किल्येक वेंवे परिश्रम घेऊन हे चित्र बनवले आहे.

[पाहा : पृष्ठ ३९ स्तंभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑक्टोबर	१	पहाडे	५ वाजता
नोवेंबर	१	पहाडे	३ वाजता
जानेवारी	१	रात्री	११ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	९ वाजता
मार्च	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश-चित्र


फेब्रुवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑक्टोबर	१९	पहाडे	४ वाजता
नोवेंबर	१९	पहाडे	२ वाजता
जानेवारी	१९	रात्री	१० वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	८ वाजता
मार्च	१५	सायंकाळी	६ वाजता

उल्कावर्षाची

उल्का म्हणजे आकाशातून तुटलेल्या तान्यांसारखे दिसणारे पदार्थ. खरालर ते तारे असतातच. दगड, घारू किंवा त्याचे मिळणे यापासून उल्का वनलेल्या असतात. पृथ्वी क्याप्रमाणे सूर्याभोवती किरते त्याप्रमाणे हे उल्काचे लहानभोवते दगड सूर्याभोवती निरनिराळ्या कर्णामधून किरत असतात. परस्परांच्या मागांवरून जाताना जेव्हा उल्का पृथ्वीच्या जवळपास येतात तेव्हा त्या पृथ्वीच्या गुहांच्याकर्णात सापडून लेचल्या जातात. पृथ्वीभोवतालच्या याताचरणातून धाकताना, घर्णामुळे, त्यात उणता उत्पन्न होते व त्याचे तपमान इतके यादते की किंवित्या दिव्यांतील तारेप्रमाणे त्या प्रकाशामान होतात. याच अवश्येत असताना त्या आपणाला दग्मोचर होतात, व आपण त्यांना उल्का म्हणून ओळखतो.



आकृति २०६ : उल्कापात

पृथ्वीच्या याताचरणात दररोज निदान अडीच कोठी उल्का शुस्त असाऱ्यात असा अंदाज आहे. उल्कांचा मोठा जमाव पृथ्वी-क्षेत्रातून जाऊ लागला म्हणजे उल्कांचा वर्षाच झाल्यासारखे दिसते. पृथ्वी-कक्षा आणि

उल्का-कक्षा यांचे मार्ग निश्चित आहेत. त्याकारणाने हे उल्कांचे वर्षाच आकाशातील ठराविक विभागात आणि ठराविक काळात घडून येतात. ज्या नक्षत्रातून वर्षाव झाल्याचे आढळते त्याला त्याचे उगमस्थान असे म्हणतात.

याति नक्षत्रापासून होणाऱ्या वर्षावाला 'पर्सीड्स' म्हणतात. दरवर्षी आगष्ट महिन्यातील १ तारखेपासून २० सारखेपर्यंत वर्षाव होत असतात. जोराचा वर्षाव १२ आगष्टला होतो.

सिंह तारकासमूहापासून होणाऱ्या वर्षावाला 'लिओनिड्स' म्हणतात. याची कालमर्यादा ११ ते २० नोव्हेंबर असते. त्यातल्या त्यात १२ तारखेचा वर्षाव सर्वात मोठा असतो.


स्वरमंडळ नक्षत्रापासून होणाऱ्या वर्षावाला 'लिरिड्स' म्हणतात. हा वर्षाव २० ते २२ एप्रिलपर्यंत असून २१ तारखेला तो फार मोठा असतो.

देवयानीतील वर्षावाला 'अंड्रोमीडस' म्हणतात. याची कालमर्यादा २४ ते २७ नोव्हेंबर ही आहे.

मिथुनातील वर्षावाला 'जेमिनिड्स' म्हणतात. हे वर्षाव ९ ते १४ डिसेंबर मध्ये घडून येतात. सर्वात मोठा वर्षाव १२ तारखेला होतो.

मेष राशीतील वर्षावाला 'एरिड्स' म्हणतात. याची कालमर्यादा ३० मे पासून १४ जूनपर्यंतची असते व ७ जूनचा वर्षाव सर्वात मोठा असतो.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑक्टोबर	१	पहाटे	५ वाजता
नोवेंबर	१	पहाटे	३ वाजता
जानेवारी	१	रात्री	११ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	९ वाजता
मार्च	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूची-चित्र

फेब्रुवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑक्टोबर	१५	पहाटे	४ वाजता
नोवेंबर	१५	रात्री	२ वाजता
जानेवारी	१५	रात्री	१० वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	८ वाजता
मार्च	१५	सायंकाळी	६ वाजता

केलुवारी : उत्तर आकाश

विशेषतारे :

- “ मुखमत्यातील (मुखतारा)
- β पातीमधील (आस्मोल)
- “, β सारथीमधील (कनू अपना इमे, पुलह अपना मिरात)
- ८ सारथीमधील (वसिष्ठ अपना मिसार), दोजारी अरंभती (आस्कोर).
- “ सारथी मधील (ब्रह्मदृश).

द्विती तारे

- “ मुखमत्यातील, २° दुर्बिणीदून दिसतात.
- “ मिथुनातील, हे उत्कृष्ट फटक आहे. दोन मुरुय जोडीदारांचा भ्रमण-
काळ ३८० वर्षे, २° दुर्बिणीदून दिसतात. प्रमेक जोडीदार सर्वतः
द्विती आहे, सर्वांच्या भोवती एक पाचवा तारा फिरत असून तोही
द्विती आहे.
- β पातीमधील पिधानकारी द्विती. ३०० वर्षांपूर्वीपासून माहीत.
जोडीतील एक काढा व एक तेवश्वी. त्यापिच्याय २ जोडीदार.
अगे हे चक्रुक्ष आहे.
- ८, “, γ पातीमधील, २° दुर्बिणीदून दिसतात.
γ चो जोडी, त्यातील एक पिधाना व एक निळा.
- β, δ कृष्णामधील २° दुर्बिणीदून दिसतात.
- γ पर्विणीमधील, २° दुर्बिणीदून दिसतात भ्रमणकाळ ५२६ वर्षे.
- ८ सारथीमधील, स्वतन्त्र द्विती आहे. २° दुर्बिणीदून दिसतो.
दोजारी अरंभती. नुसत्या डोल्यानी दिसते.

रूपविकारी तारे :

- δ मिथुनातील, पिधानकारी, २° दुर्बिणीदून दिसतो.
- β पातीमधील, निम्नकद आवृत्तिकाळ : २ दि. २० ता. ४८.९ मि.
- γ पातीमधील, अनियमित
- δ कृष्णामधील, आदृश व प्रमाणित मानलेला रूपविकारी.
- “, ८ सारथीमधील, पिधानकारी द्विती. भ्रमणकाळ १८८३ व १९७२ दि.

आकाशवर्षीन

४

१९७२

तारकागुच्छ

तिच्यातील

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 35 (NGC 2168) मिथुनातील μ आणि γ यांच्या वरच्या अंगाला.
- नुसत्या डोल्यानी दिसतो.
- M 76 यातीमध्ये, φ तान्याजवळ. डंबेल आकृतीचा, आपल्या
आकाशगंगेतील सदस्य आहे.
- h (NGC 869), x (NGC 884) यातीमधील. सुंदर प्रकाशमान
ठिपक्यासारखे, नुसत्या डोल्यानी दिसतात. ° ° °

[पृष्ठ ३५ स्तंभ २ वर्णन पुढे चांद]

आकाशगंगेचा व्यास = १००,००० प्रकाशवर्षे

सूर्यजवळील आकाशगंगेची जाडी = २,५०० प्रकाशवर्षे


आकाशगंगेच्या मध्यापासून सूर्याचे अंतर = ३०,००० प्रकाशवर्षे

आकाशगंगेतील एकंदर तान्यांची संख्या 40×10^9 एवढी असून त्या
सर्वांचे एकत्रित वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे 2×10^{10} पट
आहे. (सूर्याचे वस्तुमान = $330,000 \times$ पृथ्वीचे वस्तुमान).

आकाशगंगेतील चाकाला जे अनेक आरे आहेत त्यापैकी एकामध्ये
मृग नक्षत्राचा समावेश होत असून सूर्य त्यातच आहे. सूर्याची आकाश-
गंगेतील एक प्रदक्षिणा २२ कोटी वर्षांत पूर्ण होते. या प्रदक्षिणेच्या वाटेवर
सूर्यमाला शीरी (हर्कुलीस) नक्षत्राकडे दर सेकंदाला सुमारे २० किलो-
मीटर वेगाने जात आहे.

विश्वातील एकंदर दीर्घिकांची संख्या अति प्रचंड असली पाहिजे.
त्यांतील फक्त थोड्या आपणाला दिसू शकतात. ४८" रिमट दुर्बिणीदून
दर चौरस अंशांत सुमारे २५०० दीर्घिका आणि सुमारे १५० तारकागुच्छ
दग्गोचर होतात. जे दिसू शक्त नाहीत त्याबद्दल काय सांगता येणार ?

देवयानीतील दीर्घिका आकाशगंगेवाहेरची असून तिची रचना वलया-
कृति आहे. या बाबतीत तिचे आकाशगंगेशी साम्य असले तरी तिचा
विस्तार पुकळ मोठा आहे. ती आपणापासून सुमारे २२ लक्ष प्रकाशवर्षे
अंतरावर असून तिचा व्यास सुमारे $200,000$ प्रकाशवर्षे आहे. तिच्यातील
वस्तुमान सूर्यातील वस्तुमानपेक्षा 3.3×10^{10} पट आहे. ° ° °



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑक्टोबर	१	पहाटे	५ वाजता
नोवेंबर	१	पहाटे	३ वाजता
जानेवारी	१	रात्री	११ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	९ वाजता
मार्च	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र

फेब्रुवारी


मारतीय प्रमाण खेळेनुसार (I. S. T.)

ऑक्टोबर	१५	पहाटे	४ वाजता
नोवेंबर	१५	पहाटे	२ वाजता
जानेवारी	१५	रात्री	१० वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	८ वाजता
मार्च	१५	सायंकाळी	६ वाजता

मिथुन अथवा जेमिनि

संयुक्तभक्तील ठळक तारा 'प्रश्ना' याच्या वरच्या अंगाळा, सारथी नक्षत्रामधील तेजस्वी तारा 'ज्ञाहृदय' याच्या सालव्या अंगाळा आणि शिंहांतील जो ठळक तारा 'मषा' याच्या समोर, मिथुन राशी-मध्ये तारे आकाशांगेच्ये दिसतात. मिथुनाच्या काल्पनिक चिंपांतील कुळ्या मुळांचे पाय आकाशांगेच्या तीराशी दाखवितात, आणि त्यांची मस्तके इशार्येच्या काज्जला, कृष्णाच्या शिंगांच्या दिशेने, कटैली दाखवितात. आकाशांगेत पश्चिकाच्या काज्जले ही शिंगे आंत दुसऱ्यांली जात आहेत असा भास होता.

पांतील तेजस्वी तान्यांचो नावे कॅस्टर आणि पोलुक्स अशी आहेत. भारतीय कल्पनेघराले या दोन्ही तान्यांमा पुनर्वैसू म्हणतात. कॅस्टरचा वर्ण द्विरक्ष पांडुरका आणि पोलुक्सचा वर्ण नारिंगी असल्याचे आढळते.



आकृती २.२ : मिथुन (Gemini)

इतिपूर्व देशांतील प्राचीन बाल्यांत कॅस्टर आणि पोलुक्स नांवाची दोन करडे होती असे समिलात. परंतु प्रीक बाल्यामध्ये ते दोघे स्पार्टा येथील


राणी 'लेडा' हिचे पुत्र आणि द्रौप येथील प्रसिद्ध 'हेलेन' हिचे सख्ले भाऊ मानतात. दोघेही अतिशय शूर आणि सद्वर्तनी होते. या कारणाने स्पार्टा आणि रोम या दोन्ही राज्यांमधील सर्व लोकांना त्यांच्यावृद्धल फार आदर वाटत असे. 'गोल्डन फ्लीस' अथवा 'सोनेरी लोकर' परत मिळविण्याच्या सफरीवर हे दोघे चीर गेले असताना मोठे वादळ झाले. जहाज लहान असल्याने प्रचंड हेलकावे खाऊ लागले व तेथे भीतीचे बातावरण निर्माण झाले. सफरीमध्ये भाग देणाऱ्यांत 'ओर्फिउस' नावाचा एक गायनपट होता. त्याने समुद्र शांत करण्याचा अटोकाट प्रयत्न केला व त्याला यश लाभले. या घटकेला समुद्र शांत झाला त्याच वेळी 'कॅस्टर' आणि 'पोलुक्स' या भावंडांच्या डोक्यावर आकाशात दोन तेजस्वी तारे चमकू लागले. आधुनिक शास्त्रानुसार हा स्थितिक विद्युत-प्रभाराचा परिणाम असावा असे मानतात. परंतु प्राचीन ग्रीक लेक या दैविक घटनेचा अर्थ असा लावीत की 'ज्युपिटर' देवतेने वादळ शांत झाल्याचा इशारा नाविकाना त्या दोन तान्यांच्या रूपाने दिला. सध्या ज्यावेळी आकाशात कॅस्टर आणि पोलुक्स दृष्टीस पडू शकतात त्यावेळी वादळ वर्गेरे होण्याची भीति नसते येवाच त्या घटनेतून निष्कर्ष काढण्यांत येतो.

भारतीय ज्योतिःशास्त्रातील विभागणीप्रमाणे पाहिले असता पुनर्वैसू व आद्रा या दोन नक्षत्रांचा मिथुन राशींत अंतर्भूत होतो. पुनर्वैसू शब्दाचा अर्थ 'जे पुनः संपत्ति देतात ते' असा असून नावावरूनहि दोन्ही तान्यांचा बंध होतो.

आद्रा नक्षत्री सूर्य आला म्हणजे पावसाळा सुरु व्हावा अशी एका काळी परिस्थिती होती. परंतु हड्डी पावसाळा मृग नक्षत्रावर सुरु होतो. पूर्वी ह. स. ६०० च्या सुमारास पावसाळा आद्रा नक्षत्रावरच सुरु होई. परंतु संपात-चलनाच्या नियमानुसार संपात-स्थानच आता सरकलेले आहे.

कॅस्टर तान्याची प्रत २ आहे. दुर्बिणीतून पाहिले तर तो एकटा नेसून ते एक तारकायुम आहे असे दिसेल. यांचा ग्रमणकाल सुमारे ३५० वर्षांचा आहे. ह. स. १८८० साली ते परस्परांच्या जवळ, म्हणजे ६".५ येवळ्या अंतरावर होते. आणखी किंत्येक वर्षेपर्यंत ते असेच जवळ येत

[पाहा : पृष्ठ ४३ संभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : १८° अक्षांश उत्तर

ऑक्टोबर	१	पहाडे	५ वाजता
नोवेंबर	१	पहाडे	३ वाजता
जानेवारी	१	रात्री	११ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	९ वाजता
मार्च	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व सूची-चित्र फेब्रुवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑक्टोबर	१५	पहाडे	४ वाजता
नोवेंबर	१५	पहाडे	२ वाजता
जानेवारी	१५	रात्री	१० वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	८ वाजता
मार्च	१५	सायंकाळी	६ वाजता

केतुवारी : पूर्व आकाश

विशेष तारे :

- α, β मिथुनातील (कंस्टर, पोल्कस अभया पुनर्ज्यु)
- γ लघुतुष्पकातील (प्रधा)
- α वासुकीमध्यील (आश्कार्ड)
- α सिंहातील (मधा), आपणिक वृत्तावर
- β सिंहातील (देनेवाला)

द्वौती तारे :

- 1 कर्कामध्ये, द्विनेब्रीमधून दिसतात
- 2 कर्कामध्ये, हे कितय आहे.
- α मिथुनातील, हे पटक आहे. ३" दुर्विणीदून दिसतात
- α लघुतुष्पकातील, प्रधा. जोडीदार प्रत १०, खेत खुजा
- θ वासुकीमध्यील, १" दुर्विणीदून दिसतात
- γ सिंहामध्ये, २" दुर्विणीदून दिसतात.

रूपविकारी तारे :

- δ मिथुनातील २" दुर्विणीदून दिसतो.
- R वासुकीतील रिंगल प्रकारचा. आवृत्तिकाळ ४४२ दिवस.

तेजोमेघ भाषि तारकागुच्छ :

- M 44 (NGC 2632) कर्कातील (प्रेसेपे), ३ तान्याजवळ. नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 36 (NGC 2682) कर्कातील, α तान्याजवळ, द्विनेब्रीदून पाहता मेतो.
- M 35 (NGC 2168) मिथुनातील μ आणि γ यांच्या वरच्या अंगाला, नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 96 (NGC 3368) सिंहातील α आणि β यांच्यामध्ये, सर्पिल-कृति, द्विनेब्रीमधून दिसतो.

* * *

[पुष्ट ३५ संभ २ वर्षन पुढे चालू]

राहतील. जोडीतील प्रत्येक तारा द्वित असून त्यांचे एकमेकाभोवतालचे प्रदक्षिणाकाल अनुक्रमे फक्त ३ आणि ९ दिवसांचे आहेत. याव्यतिरिक्त आणखी एक अंधुक तारा या समूहाचा घटक असल्याचे आढळते आणि विशेष म्हणजे तोही स्वतः द्वौती आहे. अशा प्रकारे कंस्टर तारा घटक म्हणजे सहा घटक तान्यांचा बनलेला आहे.

कंस्टर पोल्कस हे आपले शेजारी असून त्यांची आपणापासूनची अंतरे अशी आहेत :


'कंस्टर'चे अंतर = १४ पासेक = ४५ प्रकाश-वर्षे

'पोल्कस'चे अंतर = १० पासेक = ३३ प्रकाश-वर्षे

ज्योतिर्विद हर्दील याने युरेनस ग्रहाचा ज्यावेळी शोध लावला त्यावेळी तो ग्रह मिथुनाच्या पायाशी सापडला होता.

μ आणि γ या तान्यांच्या वरच्या अंगाला एक मनोवेधक तारकागुच्छ आहे. त्याचे स्थान मिथुनातील ε आणि वृषभातील δ यांच्या मध्यल्या भागात आहे. या गुच्छाचे नाव M 35 (NGC 2168) असून तो निरब्र आकाशात नुसत्या डोळ्यानी, किंवा निदान छोट्या दुर्विणीदून, दिसू शकतो.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑक्टोबर	१	पहाडे	५	वाजता
नोव्हेंबर	१	पहाडे	३	वाजता
जानेवारी	१	रात्री	११	वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	९	वाजता
मार्च	१	सायंकाळी	७	वाजता

दक्षिण

आकाश-चित्र

फेब्रुवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑक्टोबर	१५	पहाडे	४	वाजता
नोव्हेंबर	१५	पहाडे	२	वाजता
जानेवारी	१५	रात्री	१०	वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	८	वाजता
मार्च	१५	सायंकाळी	६	वाजता

यमुना अथवा एरिडानुस

या पारिवर्षिक नक्षत्रानामाचा अर्थ ‘स्वर्णीय नदी’ असा आहे. मृगातील राजक्षय तात्यात्कळ या नक्षत्राचा प्रारंभ होत असून, एक माठा बळाचा फेकून ते दिशिणेकडे दूरवर पसरलेले आढळते. उक्तांदा 70° दक्षिण प्रवर्षात त्याचे तुम्हे डाक वाहाचते. नक्षत्राचा पूर्वेकडील विस्तार हंरा I ते V तास एवढा आहे.


या नक्षत्राच्यैधीच्या प्राचोन ग्रीक आख्यायिका अशी आहे. सूर्यदेव ‘अपोलो’ याचा पुत्र ‘केयन’, स्वाभ्या मनात आले की सूर्य जसा ऐश्वर्यनि आणि दिसालाने आकाशात हिंडत असता तसे आपणही करावे. एकदा मनात आकाशावर सूर्याचा रथ हाकम्याची स्वतःला परवानगी मिळावी म्हणून त्या हळू मुलाने बंडिलाकडे आप्ह्या घरला. या संवेधीचा घोका सूर्याच्या भानात आविला असूनहि त्याने मुलाला, नाचुशीने का असेना परंतु, रथ हाकम्याची परवानगी दिला. ‘फेयन’ला आमेद झाला य एकदम रथीत चून त्याने रथाच्या पोऱ्याना विढालले, रथ राशि-नकातून वेळाम भावू लागला. आवेदीत कर्वे नसत्रे + भयभीत झाली. परंतु सूर्याच्या रथाचे पोऱ्ये दुख योऱ्ये वेळाने भावताना त्याना अडवण्यास कोणीच घडवले नाही. अलेक्सिस त्यानी देवाच्यी प्राप्तीना केली. ‘स्कुपिटर’ने आपले वड फेकले. त्यासराई सारथी, योऱ्ये, रथ संपूर्व लाली नदीमध्ये कांसळले. हीच ती एरिडानुस नदी. अरपालानंतर जाळ्योळ होऊन नदीच्या संगमावर ‘एरिड’ नावाचे एक लेडे कसलेले होते आणि त्यावरून त्या नदीचे नाव एरिडानुस हे पडले.

‘केयन’च्या भैर उत्साहाच्या शेवट असा जाळ्योळात झाला ही गोष्ट कोणालाच आवडली नाही. सर्वांनी अलेक्सिस ‘अपोलो’ देवाला कठविले की त्याने ‘केयन’ला रथ चालविण्याची परवानगी नाकारणेच योग्य झाले असते. ‘स्कुपिटर’ आहि माशून बाटले की आपण वडास्त्र फेकले नसते तरीही वरे झाले असते. परंतु झाल्या गोष्टी परत तर आणता येत


+ पाहा : वृत्तिक पृष्ठ १४५.

नाहीत. अलेक्सिस ‘एरिडानुस’ नदीची नक्षत्रांत स्थापना झाली सूर्यदेव ‘अपोलो’ आपल्या पूर्वीच्या मागविसून रथांतून प्रवास करू लागला.

(पाहा : पृष्ठ ४७ स्तंभ २ वर)



आकृति २.३ : यमुना (Eridanus)



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑक्टोबर	१	पहाटे	५ वाजता
नोवेंबर	१	पहाटे	३ वाजता
जानेवारी	१	रात्री	११ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	९ वाजता
मार्च	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण

सूची-चित्र

फेब्रुवारी

भारतीय प्रमाण ऐलेनुसार (I. S. T.)

ऑक्टोबर	१८	पहाटे	४ वाजता
नोवेंबर	१८	पहाटे	२ वाजता
जानेवारी	१८	रात्री	१० वाजता
फेब्रुवारी	१८	रात्री	८ वाजता
मार्च	१८	सायंकाळी	६ वाजता

केवळारी : दक्षिण आकाश

विशेष तारे :

- १ कर्तीमा अपवा 'नीका' च्या एका विभागामधील (अगस्त्य)
- २ बृहस्पतिकांतील (व्याघ्र)
- ३, ५ मृगांतील (कांचि, राज्ञ्य)
- ४ यमुनेतील (अग्रमंद)
- ६ वृषभांतील (रोहिणी)

द्वितीय तारे :

- १ बृहस्पतिकांतील, (व्याघ्र), जोडी फक्त मोळगा दुर्विधीदन दिसते. जोडीदार १० प्रतीनी कमी तेजस्वी, खेत मुजा प्रकारचा.
- २, ३, ४ मृगांतील, द्विनेत्रीदन दिसतात.
- ५ मृगांतील, २^० दुर्विधीदन दिसतात
- ६ वृषभांतील, रोहिणीमधील, नुसत्या ढोळयांनी दिसतात
- ७ वृषभांतील, रोहिणीमधील, द्विनेत्रीदन दिसतात

रूपचिकारी तारे :

- १ आणि R कर्तीमा अपवा नीका विभागामधील, अनुकमे दृश्यर्थ प्रकारचा आणि दीर्घ आवृत्ति कालाचा
- २ मृगांतील, अविष्यमित

तेजोमेघ आणि तारकामुळे :

- M 46 (NGC 2437) आणि NGC 2422, पुर्वीस अपवा नीकामधील साधारणपणे भ्याभाच्याच उत्तरांशावर, दोन स्वतंत्र गुच्छ. द्विनेत्रीदन दिसतात.

- M 41 (NGC 2287) बृहस्पतिकांतील, भ्याभाच्या खालच्या अंगाला मुमारे ५ अंशावर. नुसत्या ढोळयांनी दिसतो.

- M 42 (NGC 1976) मृगांतील वाशामधील ० तान्याच्या खालच्या अंगाला. नुसत्या ढोळयांनी दिसतो. याला 'ब्रेट नेम्युला' म्हणतात.

..... 0 0 0

आकाशराशन

विविध २५ विविध २५
विविध २५ विविध २५

स्त्री-वृत्तांत

विविध

(पृष्ठ ४५ स्तंभ २ वरून पुढे चालू)

प्राचीन ज्योतिर्विद टालेमी याच्या काळात परिडानुस (यमुना) नक्षत्र पूर्णपणे माहीतच झालेले नव्हते. कारण उत्तर गोलाधारील निरोक्षकाना नक्षत्राचा दक्षिणेकडचा भाग तेथून दिसण्यासारखा नव्हता.

सध्या आपण जेथे ० तारा (एकामर) दाखवितो तेथेच ते नक्षत्र संपले अशा समजुतीने त्यानी त्या तान्याला आकेरनार अथवा अग्रनद (नदीचे अग्र) असे नाव देऊन टाकले होते. परंतु कालान्तराने या नक्षत्राचा विस्तार अक्षांश ३०° दक्षिण पर्यंत ठरविण्यात आल्यावर तेथे दिसत असलेल्या ठळक तान्याला आकेरनार हे नाव दिले व पहिल्या तान्याचे ते नाव रद्द केले. पूर्वीचा 'आकेरनार' आता एकामर नावाने ओळखला जातो.

या तान्याचे भारतीय नाव अग्रनद असे आहे. अग्रनद आणि आकेरनार हे दोन्ही शब्द कोणत्या तरी एकाच शब्दापासून निघाले असावे असे सांगतात. कारण दोन्हीचा अर्थ 'नदीचे टोक' असाच आहे.


या नक्षत्रात अनेक ठळक तारे आहेत. नदीचा प्रवाह मध्यंतरी दुभंगलेला दिसतो.

दक्षिण गोलाधारील तीन ठळक तारे अग्रनद (आकेरनर), अगस्त्य केनोपस) आणि मीनास्त्य (फोमालहाउट) हे प्रतिष्ठा, विश्वास, आणि आशा अशा तीन सद्गुणांचे प्रतीक मानण्याची पाश्चात्य तत्त्ववेत्त्यात चाल आहे.

○ ○ ○

स्त्री-वृत्तांत

विविध	विविध	विविध



निरीक्षकाचे स्थान : अक्षरांश 18° उत्तर

ऑक्टोबर	१	पहाडे	५ वाजता
नोवेंबर	१	पहाडे	३ वाजता
जानेवारी	१	रात्री	११ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	९ वाजता
मार्च	१	सायंकाळी	६ वाजता

पश्चिम

आकाश-चित्र


फेब्रुवारी

मारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑक्टोबर	१५	पहाडे	४ वाजता
नोवेंबर	१५	पहाडे	२ वाजता
जानेवारी	१५	रात्री	१० वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	८ वाजता
मार्च	१५	सायंकाळी	६ वाजता

मृग नक्षत्र अथवा ओरायन

मृगशीर्ष किंवा मृग या नावाचे नक्षत्र आपणापैकी बहुतेकांच्या परिचयाचे आहे. मृग नक्षत्रो मूऱ्यं आला महणजे पायसाळा सुरु हातो. शेतकरी लोक या वेळेस 'मृग लाग्ले' असे म्हणतात. फेजवारी महिन्यात मृग नक्षत्र सायंकाळी उग्रवून रात्री ८ च्या सुमरास डोऱ्यावर येते. त्या नक्षत्रातील तारे पैषुविक वृत्तांच्या दर्शिणीसह समान अंतरावर असून हे नक्षत्र होणाऱ्याच्या IV ते VI योग्या दरम्यात आहे.



आकृति २.४ : मृग नक्षत्र

मृग नक्षत्राच्या एकंदर १३ तारका असून त्यातील ४ तेजस्वी तारा सरळ रेखेनी जोडल्याने एक चौकोन तयार होतो. या चौकोनाच्या मध्यभागी एका सरळ रेखेत ज्या तीन साधारणपणे ठळक तारा (६, ६, ६) आहेत त्यांचा त्रिकांड बाण बनतो अशी कल्पना आहे. ६ नेमका पैषुविक वृत्तावर आहे. चौकोनाचरन्या चार तारा (५, ५, ५, ५) हे मृगाचे पाय कल्पिले असून उत्तरेकडील पायांच्या वरचे वाजूस जवळ असणाऱ्या ज्या तीन अंधुक तारा आहेत, ते त्या मृगाचे शीर्ष आहे असे मानतात. त्याशिवाय मृगाच्या पेटातील बाणाच्या दक्षिण दिशेसही आणखी तीन (८, ८, ८) सामान्य प्रतीचे तारे आहेत. बाणाचे तीन तारे सांधणारी रेषा पूर्वेकडे वाढविली तर ती एका अतिशय तेजस्वी तान्याजवळून जाते. या तान्याला व्याध असे म्हणतात. याला इंग्रजीत सिरिडिस असे नाव आहे. मृगाच्या इंशान्य वाजूस रोहिणी नक्षत्राचा योगतारा आल्डेबरान हा आहे. मृगाच्या वायव्येस पुनर्वसुचे ठळक तारे आहेत. अशा प्रकारे मृग नक्षत्रात आणि त्या समोवती पुष्कळ तेजस्वी तारे असल्याकारणाने निरन्त्र आकाशात ते फार सुंदर दिसते आणि सहज ओळखता येते. वेदामध्ये मृग नक्षत्रास आग्रहायण असे नाव होते. इंग्रजी भाषेतील "ओरायन" हा




आकृति २.५ : ओरायन

शब्द भारतीय नावाचाच अपभ्रंश असावा असे कित्येकांचे मत आहे.

मृग नक्षत्रास लॅटिन भाषेत "ओरिझोन" असे म्हणतात. ग्रीक पुराणात त्यासंबंधी जी दंतकथा प्रचलित आहे, ती अशी:-

"ओरायन" नावाचा अतिशय बलवान व सुंदर शिकारी होता. त्याचा जन्म पृथ्वीतूनच झाला असे म्हणतात. 'आर्टेमिस' नावाच्या एका सुंदर खीने मत्सरग्रस्त झाल्यामुळे आपल्या बाणाच्या फेकीने त्यास ठार [पाहा : पृष्ठ ५१ संभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांशा 18° उत्तर

ऑक्टोबर	१	पहाडे	५ वाजता
नोवेंबर	१	पहाडे	३ वाजता
जानेवारी	१	रात्री	११ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	९ वाजता
मार्च	१	सायंकाळी	७ वाजता

परिचय

सूचि-चित्र

फेब्रुवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑक्टोबर	१५	पहाडे	४ वाजता
नोवेंबर	१५	पहाडे	२ वाजता
जानेवारी	१५	रात्री	१० वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	८ वाजता
मार्च	१५	सायंकाळी	६ वाजता

केत्रियारी : पश्चिम आकाश

विशेष तारे :

- ० तिमिंगल अथवा सीडुस मध्योल (तिमिंगलं अथवा मीरा)
- १ यपातीमध्योल (आगोल)
- २ वृषभातील (रोहिणी)

दूसरी तारे :

- ३ देवयानीबधील, सोनेरी आणि निंदा अची जोडी, २' दुर्विणीदून दिसतात.
- ४, ८ मीनेतील, दुर्विणीदून सहज मुडे दिसतात.
- ५, ६ मीनेतील, कळ मोळा दुर्विणीदून पाहाता येतात.
- ७ यपातीमध्योल, विघ्नकारी दूसरी. एक तेजस्वी, एक काळा. त्याद्यापाप दोन लोडीदार मिळून चतुष्क बनते.
- ८, ९, १० यपातीमध्योल, २' दुर्विणीदून दिसतात.
- ११ वृषभातील रोहिणीपैकी, नुसत्या ढोळयानी दिसतात.
- १२ वृषभातील रोहिणीपैकी, इनेचीमधून दिसतात.

कृपयिकारी तारे :

- ० सीडुस अथवा तिमिंगल मध्योल, आवृच्छिकाळ ३३२ दिवस. १.३ पासून ९.५ प्रती इतका अथवा २१०० पटीचा चकासनांत फरक पडव्या.
- १ यपातीमध्योल, नियमित आवृच्छिकाळ, २ दि. २० ता. ४८.९ मि.
- २ यपातीमध्योल, अनियमित.

तेजोमेष्य आणि तारकागुच्छ :

- M 31 (NGC 224) देवयानीतील १ तान्याजवळ, पुस्ट ठिपकेवजा आणणापासून दूर जात असलेली स्फुरंत्र दीर्घिका.
- b (NGC 869) आणि x (NGC 884) यपातीमध्योल, मुंदर तेजस्वी ठिपके, मुख्यांना ढोळयानी दिसतात.
- NGC 752 देवयानीमध्ये १ तान्याजवळ. मोठा खुला गुच्छ.
- M 76 यपातीमध्ये ६ तान्याजवळ. डंबेल आकृतीचा. हा गुच्छ आपल्या दीर्घिकेचा सदस्य आहे. ० ० ०

आकाशावधान

मृग नक्षत्र

[पृष्ठ ४९ संतं २ वर्लन पुढे चालू]
मारले. देवांचा प्रमुख 'ज्युविटर' याने 'ओरायन'ला, तो मेल्यावर, नक्षत्र मालिकेत स्थान दिले. याच्या वर्णनावरून त्याच्या कमरेस मेखला असून तिच्यात तलवार लटकत आहे, आणि त्याच्या एका हातात सिंहाजिन असून दुसऱ्या हातात गदा आहे असे दाखवितात.

मृग नक्षत्रातील अतिशय तेजस्वी तारा (α) बेटेलगूज या नावाच आहे. त्याला आपल्याकडे काक्षिं किंवा भरत म्हणतात. हा तारा प्रत १ इतका तेजस्वी आहे. परंतु याची तेजस्विता सारखी बदलत असते. बेटेलगूजच्या समोरील कोपन्यात आणखी एक प्रत १ चा (β) तारा आहे. त्याचे नाव 'रीगेल'. आपल्याकडे त्याला राजन्य असे म्हणतात.

मृग नक्षत्रातील बाणाच्या (तारे δ, ε, θ यांच्या) खालच्या बाजूस जे तीन अस्पष्ट तारे (θ₁, θ₂, θ) आहेत त्यातील तारा θ₁ हा चोहेरी तारा असून त्याचे भोवती एक मोठा तेजोमेष्य आहे.

लोकमान्य टिळक यांनी मृग नक्षत्रावरून वेदकाळ निश्चित करण्यासाठी इ. स. १८९३ साली 'ओरायन' नावाचा संशोधनात्मक निवंध प्रसिद्ध केला. वेदांच्या निरनिराक्ष्या भागात निरनिराक्ष्या काळांचे आणि निरनिराक्ष्या प्रदेशांचे उसे उमटलेले दिसतात, हे ओरायन ग्रंथातून स्पष्टपणे दाखविण्याचा त्यानी प्रयत्न केलेला आहे. इ. स. पूर्वी ४५०० वर्षे, याकाळी वसंतसंपात मृग नक्षत्रात होता. अयन-चलनाच्या गतीमुळे (परांचनामुळे)* वसंतसंपात काही काळाने कृत्तिकेत, नंतर आवृत्तीनीत आणि हल्ली उत्तराभाद्रपदेत येऊन बसला आहे. संशोधनावरून खालील माहिती आता उपलब्ध झालेली आहे.

ऋग्वेद काल : इ. स. पूर्वी ५००० वर्षे.

इजितमध्योल पिरामिड काल : इ. स. पूर्वी ३००० वर्षे

तौतिरीयसंहिता काल : इ. स. पूर्वी २००० वर्षे

वेदांग ज्योतिष काल : इ. स. पूर्वी १२०० वर्षे

* पाहा : परांचन गति, पृष्ठ ५३

[अक्षर ई १००० २५०००]

इसके प्रमाणकर्ता ने यह विवरण दिए हैं कि इसके लिए उपर्युक्त विवरण आवश्यक हैं। इसके लिए उपर्युक्त विवरण आवश्यक हैं।



2-5

निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर			
ऑक्टोबर	१	पहाडे	५ वाजता
नोवेंबर	१	पहाडे	३ वाजता
जानेवारी	१	रात्री	११ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	९ वाजता
मार्च	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक
आकाश-चित्र
फेब्रुवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)			
ऑक्टोबर	१५	पहाडे	४ वाजता
नोवेंबर	१५	पहाडे	२ वाजता
जानेवारी	१५	रात्री	१० वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	८ वाजता
मार्च	१५	सायंकाळी	६ वाजता


परांचन-गति

आकाशांतील तारकामधून सूर्यं कर्वमर्हतं या मार्गविक्रम गेलेला दिसतो स्थाला आयनिक वृत्त म्हणतात. या वृत्ताची पातळी ऐशुविक वृत्ताच्या पातळांतीची $23^{\circ}5'$ अंशा कललेली आहे. या दोन विन्दूशी ही दोन्ही वृत्ते एकमेकांना छेदतात त्यांना संघातविंदू असे नांव आहे. मार्गविक्रम करीत असल्याना सूर्यं कर्वात्वानं दोनदा नेमका या विन्दूशी आढळतो. २० किंवा २१ मार्गं रोजी सूर्यं वर्षांतसाठी पेटो आणि नंतर २३ संटेवर रोजी तो द्वारद्वंद्वातील पेटो. या दोन्ही दिवांची रात्र आणि दिन समान प्रत्येकी १२ तास अवलात. हे जरी खरे असते तरी संघात-दिनी सूर्यं सतत एका ठराविक नस्त्रांतीच असल्या असे नाही. असे होण्याचे काऱण परांचन-गति

पृथ्वीच्या अधाराची दिशा अपकाशामध्ये असली निवित स्फृतपाची असती तर संघात विन्दूची अपकाशांतील स्थानेही कायम राहिली असती. परंतु संघात-काळी आढळतारी नक्षत्रे काळानुसार बदलत आहेत. सूर्यं आयनिक वृत्तात्वान या विद्येने जातो स्थाच्या उलट विद्येने संघात विन्दू मार्गेनामे सरकत असल्याचे आढळून येते. दर वर्षांला मुमारे $50'$ इतक्या प्रमाणात हा फ्रक्त होत असल्यो. संघात विन्दू मार्गे सरकत जातें, त्या सरकण्याला परांचन असे नांव आहे.

या विलक्षण प्रकारात पृथ्वी भोवन्यासारखी घोडी कढून फिरते वे काऱण आहे व परांचन हा त्याचा परिणाम आहे. पृथ्वीची आकृति अगदी वरोवर गोल मण्डून तिचा भ्रुवामधून जाणारा यास, विषुववृत्तात्वान जाणाऱ्या व्यासापेक्षां अंतरूढ आहे. एका गोलाभोक्ती विषुववृत्तानंतीक एक जाडी वेणुग पालावे तदा प्रकाराची ही पृथ्वीची आकृति होते. पृथ्वी वरोवर गोल असली तर तिच्यावर पडणारे दूरीचे आकर्षण नेहमेके पृथ्वीच्या मध्यांतून गेले असते. परंतु परिसिल्ली तसी नाही. अर्थात सूर्यचे आकर्षण दोन बल-पटकाचे असते असे मानावे लागते. एका बल-पटकाची दिशा मध्यांतून जाते व दुसर्याची मध्यांतून जाते. या दोन्ही बल-पटकांन एक बळ-मुग्यं तपार होते व स्थाकारणाने पृथ्वीचा आंस कांहीसा कलतो.


भ्रमणाक्ष कललेला आहे अशा अवस्थेत पृथ्वी सूर्यमोवतालची प्रदक्षिणां करीत राहते; परंतु याहि अवस्थेत पृथ्वी-अक्षाचा आयनिक वृत्तपातळीशी होणारा $23^{\circ}5'$. इतका कल कायमच राहतो. अशा रीतीने कललेला पृथ्वी-अक्ष $26,000$ वर्षांमध्ये 47° शिरोकोन असलेला एक द्वितशंकु निर्माण करतो. या द्वितशंकुचे समाईक शिर आयनिक वृत्तपातळीत राहते आणि त्या द्वितशंकुचे दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील भगोलाशी घडणारे छेद समान आकाराचे परंतु वृत्ताकृति होतात. या वृत्ताना अनुक्रमे दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील परांचनवृत्तें असे म्हणतात.



आकृती २.६ : परांचन गतीच्या रपटीकरणार्थ

परांचनाचे दोन परिणाम दिसून येतात. संघात-विन्दू मार्गे मार्गे सरकत जातो हा त्यापैकी एक परिणाम होय. भगोलीय दक्षिण धरव आणि उत्तर धरव यांची आकाशांतील स्थाने हक्कहक्क परांचन-वृत्तावर सरकत जातात हा दुसरा परिणाम होय.

उत्तरेकडील भगोलीय ध्रुवाचे सूधाचे स्थान ध्रुवमत्स्यांतील α (पोलारिस) तान्याजवळ आहे आणि याच काऱणास्तव या तान्याला आपण ध्रुवतारा [पाहा : पृष्ठ ५७ स्तंभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑक्टोबर	१	पहाटे	५ वाज्ता
नोव्हेंबर	१	पहाटे	३ वाज्ता
जानेवारी	१	रात्री	११ वाज्ता
जानेवारी	१	रात्री	९ वाज्ता
मार्च	१	सायंकाळी	७ वाज्ता

ख-स्वस्तिक

सूचि-चित्र

फेव्हवारी

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑक्टोबर	१५	पहाटे	४ वाज्ता
नोव्हेंबर	१५	पहाटे	२ वाज्ता
जानेवारी	१५	रात्री	१० वाज्ता
फेव्हवारी	१५	रात्री	८ वाज्ता
मार्च	१५	सायंकाळी	६ वाज्ता

खुजे तारे

काही तारे आकाराने लहान असल्याकारणाने त्यांना खुजे म्हणतात. आपणापासून साधारणने वेताच्या अंतरावर असले तरच ते दिसू शकतात. अशा ताऱ्यांचे इक्षुवर्णी खुजे आणि इवेतवर्णी खुजे असे दोन प्रकार करण्यात पेतात. या ताऱ्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाचा कणालिस पेतल्यावर जो थरं प्रामुख्याने आढळलो त्याच्या अमुरोधाने हे वर्गीकरण केलेले आहे. आतापर्यंत इक्षुवर्णी खुजे शेकडळांमी मोजता येण्याहूतकेच सापडले आहेत. त्याच्या उक्त इक्षुवर्णी खुजे तारे संकेने विषुल आहेत. त्यांची घनता अतिशय प्रबंद असते. उदाहरणार्थे, व्याधाचा सोबती हा शेतखुंबा प्रकाशचा आहे. त्याचा व्यास पृथ्वीच्या कारंतर चौपट असून त्यांतील वस्तुमान मांत्र शूर्याच्या वरोळीचे आहे. अशा परिस्थितीत या शेतखुंबाची घनता पाण्याच्या सुमारे ५०,००० टक्के भरते. या प्रबंद घनतेच्या वस्तुमधोल अगु रेणु त्या अवलेल नक्तात. त्यांची प्रथमतः अणुगर्भ आणि इलेक्ट्रॉन पाण्यात मोडतोड होकर नंतर तो सर्व मालमसाला निराळ्याच बंधन-शक्तीच्या जोरावर पडू आढळला जात असावा असा अंदाज केला जातो. अशा अवलेलील कस्तु इतर सामान्य ताऱ्यावर आढळत नाही.


राशसी तारे

आकाराने विस्तीर्ण आणि अतिशय तेजस्वी ताऱ्यांना राशसी तारे म्हणतात. ग्रहाहृदय (कापेला) आणि स्वाती (आर्क्टिक्स) हे या राशसी ताऱ्यांचे प्रतिनिधी मानतात. यापेक्षा जात मोठे आणि जास्त प्रकाशमान असे जे तारे असतात ते अतिराशस या नावाने ओळखले जातात. राजन्य (रिगेल), काषी (ऐटेलमूज), झेडा (आंटोरेस) हे तारे अतिराशस आहेत.

हेंदुछुंग नावाच्या ज्योतिर्विदाने अनुक ताऱ्यांची निरपेक्ष प्रत +५ ते +१० ठरकिली असून दुसऱ्या प्रकारातील म्हणजे तेजस्वी ताऱ्यांची निरपेक्ष प्रत +२ ते -२ येवढी मानलेली आहे. याच दोन प्रकारातील ताऱ्यांना अनुकमे राशसी आणि अतिराशसी असी नावे देण्यात आलेली आहेत. हे तारे मुख्याले इक्षुवर्णी आणि आकाराने अति विशाल असतात.

राशसी आणि अतिराशसी ताऱ्यांच्या सभोवती तप्त आणि प्रसरणशील

वायूचे दीर्घ वेणु असते. शीरी नक्षत्रांतील ✶ तारा द्वैती आहे. त्यातील एक जोडीदार या राशसी वर्गातील आहे. त्याच्या वायुमय-वेणुंगाची जाडी सुमारे १००० A. U. * येवढी आहे. आणि विशेष म्हणजे हे वेणु दर सेंकदास १० किलोमीटर या वेगाने प्रसरण पावत आहे. वातावरणातील हैड्रोजन वायु, ताऱ्यामधून वाहेर पडणाऱ्या प्रारणाने सतत दूरवर लोटला जात असतो. राशसी ताऱ्यांच्या मानाने सूर्य हा अगदी मासुली तारा वाटतो. यावरील तपमान वेताचेच आहे, शिवाय गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे तेथील हैड्रोजन वायु निसदून जाऊ शकत नाही.



आकृती २.७ : खुजे राशसी तारे. चित्रांतील ताऱ्यांची नावे

१ ε सारथी मधील.

२ β महाश्वामधील.

३ ब्रह्महृदय, ✶ सारथीमधील.


४ स्वातीं, α भूतपातील.

५ γ हंसामधील.

सूर्य : पूर्णविराम चिन्हायेवढा.

* (१ A. U. = ज्योतिषाकीय एकक = पृथ्वी व सूर्य यामधील अंतर)

[पाहा : पृष्ठ ६३ संभ २ वर]



3.1

निरीक्षकाचे स्थान : अक्षांस 18° उत्तर

नोव्हेंबर	१	पहाटे	५ वाजता
डिसेंबर	१	पहाटे	३ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	११ वाजता
मार्च	१	रात्री	९ वाजता
एप्रिल	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश-चित्र

मार्च


मारतीय प्रमाण वेळेसुसार (I. S. T.)

नोव्हेंबर	१५	पहाटे	४ वाजता
डिसेंबर	१५	पहाटे	२ वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	१० वाजता
मार्च	१५	रात्री	८ वाजता
एप्रिल	१५	सायंकाळी	६ वाजता

गवय अथवा लिंक्स

सप्तर्षी, सारथी, कर्के आणि पुनर्वृश्या या नक्षत्रांच्या सामिध्यांतील काही अंधुक तान्यांच्या समृद्धाला दिलेले हे नाव आधुनिक आहे. यामध्ये विशेष प्यानात ठेवण्यासारखा किंवा नज़रेत मरण्यासारखा असा एकही तारा नाही.


द्वीक पुराणात 'लेरेस' नावाच्या देवयनेची एक कथा आहे. मनुष्य-प्राण्याला कृषियासाठाची उत्तम प्रकारे माहिती व्हावी म्हणून या देवतेने एक निष्णात दूत पुच्छीवर भाडाला होता. परंतु एका राजाळा ही घटना पसंत झाली नाही. म्हणून त्याने कपडाने त्या देवकूताच्या वध करण्याचा घाट पातला. देवाना तेव्हा ही गोष्ट समातली तेव्हा त्यानी त्या दुष्ट राजाळा 'लिंक्स' प्राण्याचे हव दिले व त्याची नक्षत्रमेंडवात रथापना केली.



आकृति ३-६ : गवय (Lynx)

'लिंक्स' प्राणि मावराच्या कर्गांतील असून कपटीपणावृद्ध विसिद्ध आहे. अशा संदर्भात 'लिंक्स' हे नक्षत्रानाम सार्व वाटते.

सरठ अथवा लासेटर्टा



आकृति ३-२ : सरठ (Lacerta)

उत्तर गोलार्धात देवयानी आणि हंस यांच्या मध्येतरी हे नक्षत्र आहे. सरठ हे त्याचे नाव आधुनिक असून त्याचा अर्थ पाल असा आहे. चौध्या प्रतीहून जात ठळक असा एकही तारा त्यामध्ये आढळत नाही. परंतु इ. स. १९३६ मध्ये जेव्हा या नक्षत्रांत एक नवतारा उद्घवला होता तेव्हा काही काळ त्याची प्रत १.९ येवढी होती.


○ ○ ○

परांचनगति

[पृष्ठ ५३ स्तंभ २ वर्लन पुढे चालू]
हे सूचक नाव दिलेले आहे. अर्थात परांचनामुळे ही परिस्थिती कायम टिकाणारी नाही. परांचनाचा परिणाम म्हणून भिन्न भिन्न तारे कालानुसार नेमके परांचनवृत्तावर किंवा त्याच्या जबळपास येत राहतील आणि क्रमाक्रमाने त्यांचा ध्रुवतारे म्हणून उडेल केला जाईल.

इजिप्तमधील पिरामिड ज्या काळी बांधल्या गेल्या त्यावेळी वासुकीमधील α तारा (दुबान) ध्रुवतारा असे. परांचन-वृत्तांतील केंद्री सुमारे २६,००० वर्षांत पूर्ण होते. तेव्हा आजपासून २६,००० वर्षांनी ध्रुवमत्स्यांतील α तारा पुन्हा ध्रुवतारा होईल. मध्येतरी इ. स. १४००० या काळात स्वरमंडळातील α अथवा अभिजित तान्याला ध्रुवतान्याचा मान मिळणार आहे.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर
 नोव्हेंबर १ पहाटे ५ वाजता
 डिसेंबर १ पहाटे ३ वाजता
 फेब्रुवारी १ रात्री ३१ वाजता
 मार्च १ रात्री ९ वाजता
 एप्रिल १ सायंकाळी ७ वाजता

उत्तर
सूचि-चित्र
मार्च

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)
 नोव्हेंबर १५ पहाटे ४ वाजता
 डिसेंबर १५ पहाटे २ वाजता
 फेब्रुवारी १५ रात्री १० वाजता
 मार्च १५ रात्री ८ वाजता
 एप्रिल १५ सायंकाळी ६ वाजता

मार्च : उत्तर

विशेष तारे :

- ० मुखमस्त्यांतील (मुखतारा). भगोळीय मुखविकृपासन तो . आज १° अंतरावर आहे, परंतु इ. स. २११५ साली तो सर्वांत जास्त जवळ आलेला असेहा.
- ०, β मिथुनातील (पुण्यंशु अथवा कैंस्टर, पोलक्स).
- β यातीमधील (आस्गोल).
- ० लघुलघ्बकातील (प्रधा).
- ०, β सतर्पीमधील (कठु, पुलह अथवा हुमे, मिराल).
- ० सारभीमधील (महाद्वय).
- ० सिंहातील (मधा), नेमका आपनिक वृत्तावर.

द्वितीय तारे :

- ० मुखमस्त्यांतील, सोबती गिळसार, २° दुर्विणीदून दिसतात.
- ० मिथुनातील, हा वस्तुतः पद्म आहे. २° दुर्विणीदून दिसतात. यातील २ मुख्य तारे २.० व २.८ प्रतीचे असून त्यांचा भ्रमणकाळ ३८० वर्षांचा आहे. हे स्वतः द्वितीय असून त्यांमोजती किऱणारा ताराही द्वितीय आहे.
- β यातीमधील, प्रिधानकारी द्वितीय. जोडीदारापैकी एक काळा व एक तेजस्वी. याशियाप आणली दोन सोबती आहेत.
- ०, γ, δ यातीमधील, २° दुर्विणीदून दिसतात. त्यापैकी γ तान्याचे जोडीदार विकला व निळा असे आहेत.
- ० लघुलघ्बकातील, सोबती १० प्रतीनी कमी, खेतसुजा.
- γ सिंहातील, २° दुर्विणीदून दिसतात. भ्रमणकाळ ६१९ वर्षे.
- ० शार्मिडामध्यील, २° दुर्विणीदून दिसतात. भ्रमणकाळ ५२६ वर्षे,
- ० सतर्पीमधील (वसिष्ठ), २° दुर्विणीदून दिसतात. शेजारी अहंघर्ती (आस्कोर) मुसत्या डोळ्या दिसते.




रूपविकारी तारे :

- ८, γ मिथुनातील, वृषपर्वा प्रकारचे, आवृत्तिकाल अनुक्रमे १०.२ आणि २३१ दिवस.
- β यातीमधील, नियमित, आवृत्तिकाल २ दि. २० ता. ४८.९ मि.
- ० यातीमधील, अनियमित,
- ०, δ सारथीमधील, पिधानकारी रूपविकारी. आवृत्तिकाल अनुक्रमे ९८८३ व ९७२ दिवस.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 35 (NGC 2168) मिथुनातील μ आणि γ यांच्या वरच्या अंगाळा, नुसत्या डोळ्यानी पाहता येतो.
- M 76 यातीमधील φ तान्याशेजारी, डंबेल आकृतीचा, आपल्या आकाशांगेतील हा सदस्य आहे.
- h (NGC 869) आणि x (NGC 884) यातीमधील, सुंदर ठिपक्याप्रमाणे, नुसत्या डोळ्यानी दिसतात.
- M 96 (NGC 3368) सिंहातील α आणि β यांच्या मध्यंतरी. सर्पिलाकृति. द्विनेत्रीमधून पाहता येतो.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

नोव्हेंबर	१	पहाटे	५ वाजता
दिसेंबर	१	पहाटे	३ वाजता
फेब्रुवारी	१	रात्रो	११ वाजता
मार्च	१	रात्री	९ वाजता
एप्रिल	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र

मार्च


भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

नोव्हेंबर	१५	पहाटे	४ वाजता
दिसेंबर	१५	पहाटे	२ वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	१० वाजता
मार्च	१५	रात्री	८ वाजता
एप्रिल	१५	सायंकाळी	६ वाजता

अर्हंधतीकेश अथवा कोमा वेरेनिसिस

उत्तर आकाशातील अंधुक तांच्याचे असे हे एक नक्षत्र कृन्या आणि शामाशयल यांच्या मध्येतरी आहे. प्रार्थीन काढी हे नक्षत्र स्फटांत्र असे मानले जात नसे. त्याचा 'सिंह' नाशाच्या तारकासमूहात समावेश केला जाई. परंतु नेत्र दुर्बिंधीच्या वावर होक लागला आणि आकाशाच्या या पिंडिशी माणामध्ये अनेक तारकाशुच्छ य सर्पिलाकृति दीर्घिका आदबून आस्या. या कारणाने येथे एक स्फटांत्र तारकासमूह (नक्षत्र) योजिला गेला य त्याला 'कोमा वेरेनिसिस' असे नाव देण्यात आले.

प्रार्थीन कल्पनेप्रमाणे सिंहाच्या आकृतीत त्याच्या पृष्ठभागाजवळ जे



३.३ : अर्हंधतीकेश (Coma Berenices)

तीन तीरे आहेत स्फटांत्र ठळेक तारा याला डेनेबोला म्हणतात. तेजस्वी तारा a सिंहाच्या दृश्याजवळ दाखलिला जातो य त्याला रेस्युलस म्हणतात. भारतीय ल्योतिर्विद त्याला मध्या असे नाव देतात. या तारा आणि a तारा पांची आण्याचासूनची अंतरे अनुकमे २५ प्रकाशवर्ते आणि १९ प्रकाश-

वर्षांचा


वर्षे असत्याचे आढळून आले. तेब्बापासून त्या दोघांना एकाच म्हणजे 'सिंह' तारकासमूहाचे सदस्य मानणे अप्रस्तुत वाढू लागले. 'सिंह' आणि 'ल्युसिंह' असे दोन स्वतंत्र तारकासमूह तयार करण्यांत आले. काल्पनिक आकृतीमध्ये सिंहाची शेपटी उभारलेलो दाखवीत असत त्यातही बदल करावा लागला. कारण शेपटीच्या गोऱ्यामध्ये 'कोमा वेरेनिसिस' तारकासमूहातील बहुतेक तारे समाविष्ट केलेले असत. इ. स. १६०२ मध्ये ज्योतिर्विद 'टायको ब्राह्म' याने 'कोमा वेरेनिसिस' हे नक्षत्रनाम रुढ करण्यास सुरुवात केल्यानंतर सिंहाची शेपटी उभी काढणे अयोग्य झाले. ही शेपटी वलवून गोऱ्यामध्ये β (डेनेबोला) तारा दाखवितात.

'कोमा वेरेनिसिस' याचा शब्दाशः अर्थ 'वेरेनिस' राणीचा केश-संभार असा आहे. खिस्तपूर्व तिसऱ्या शतकांत इजिप्त देशातील एका राणीच्या गीरवार्थ हे नांव 'टायको ब्राह्म' यानेच सुचविले असे सांगतात.

या संबंधीची कथा फार मजेदार आहे. राजा एका महत्वाच्या परंतु प्राणाशातक कामगिरीवर गेला असताना 'वेरेनिस' राणीला काळजी वाढू लागली. 'व्हीनस' या देवकात जाऊन तिने आपला शूर पति सुखरूप परत यावा म्हणून प्रार्थना सुरु केली आणि तसे झाल्यास आपला सुंदर केशभार देवीला अर्पण करण्याचा तिने नवस केला. अखेरीस राजा यशस्वी होऊन परत आला तेब्बा राणीने खरोखरच स्दतःचे केस कापून त्यांची छुडी देवकात टांगून ठेविली. त्यावेळी एक विचित्र घटना घडली. रात्री ते केस तेथून चोरीला गेले आणि राणीला साहजिकच अतिशय दुःख झाले. तिचे सांत्वन करण्याच्या उद्देशाने असे सांगण्यात आले की ते केस देवीनेच नेले असून त्यांना नक्षत्ररूपांत आकाशामध्ये कायमचे स्थान देण्यात आले आहे. तेब्बापासून या नक्षत्राला 'कोमा वेरेनिसिस' हे नाव रुढ झाले.

आपल्याकडील 'अर्हंधतीकेश' हे नाव काय कारणाने पडले असावे त्याचा नीटसा उल्लेख आढळत नाही.

आकाशागंगेचा (आपल्या दीर्घिकेचा) शिरोर्बिंदू (गंगेय ध्रुव) या अर्हंधतीकेश नक्षत्रात आहे. त्याचा होरा XII तास ४० मि. आणि उन्नतांश २८° उ. असे आहेत.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

नोवेंबर	१	पहाटे	५	वाजता
डिसेंबर	१	पहाटे	३	वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	११	वाजता
मार्च	१	रात्री	९	वाजता
एप्रिल	१	सायंकाळी	७	वाजता

पूर्व
सूचि-चिल
मार्च

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

नोवेंबर	१५	पहाटे	४ वाजता
डिसेंबर	१५	पहाटे	२ वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	१० वाजता
मार्च	१५	रात्री	८ वाजता
एप्रिल	१५	सायंकाळी	६ वाजता

मार्च : पूर्व

विशेष तारे :

- α कम्पेटील (चिचा), आधिक वृत्तावर आहे.
- β भूतपातील (स्वाती).
- γ वासुकीमधील (आस्कार्ड).
- α, β सार्थीमधील (क्रतु अथवा इमे, पुलह अथवा मिराल).
- δ सार्थीमधील (वसिन्ह), शेजारी अर्धचती (आस्कोर).
- α सिंहासील (मधा), आधिक वृत्तावर आहे.
- β सिंहासील (डेनेबोचा).

द्वितीय तारे :

- γ भूतपातील, २ तेजस्वी तारे, २^o दुर्विणीदून दिसतात.
- α श्यामलाकलातील, २^o दुर्विणीदून दिसतात.
- ८ सार्थीमधील, स्फटःच द्वितीय आहे. २^o दुर्विणीदून दिसतात. शेजारी अर्धचती, नुसत्या डोळयानी दिसते.
- γ सिंहासील २^o दुर्विणीदून पाहता येतो. भ्रगणकाळ ६१९ वर्षे.

तेजोमेम आणि तारकागुच्छ :

- M 52 (NGC 5024) अर्धचती केशातील. गोलाकृति, द्विनेत्रीदून पाहता येतो.
- M 100 (NGC 4321) अर्धचतीकेशातील तारा कमांक 11 च्या दक्षिणेस, द्विनेत्रीमधून पाहता येतो.
- M 3 (NGC 5272) श्यामलाकलातील तारा कमांक 25 च्या लालच्या अंगाळा, सुंदर तेजस्वी, नुसत्या डोळयानी दिसतो.
- M 96 (NGC 3368) सिंहातील α आणि β यांच्या मध्यंतरी. मर्हिलाकृति, द्विनेत्रीदून पाहता येतो.

• • •

राक्षसी, खुजे तारे

[पृष्ठ ५५ स्तंभ २ वर्लन पुढे चालू]


काही राक्षसी आणि खुजे तारे

	व्यासः (सूर्य = १)	तारा	मोजलेला	गणिताने	प्रकार
				काढलेला	
α सारथी मधील B	२०००				
* α मृगातील (काक्षी)	३००-४००	४००			
α वृश्चिकातील (ज्येष्ठा)	३००	३२०			
β महाश्वातील	११०	१३०			

α वृषभातील (रोहिणी)	३६	५७	राक्षस
α भूतपातील (स्वाती)	२३	२६	
α सारथीमधील (ब्रह्महृदय)	—	१६	
α लघुलुभकातील A	—	१.७	
α नरतुरंगातील E	—	१.२	
सूर्य	१.०	१.०	मुख्य प्रणाली-तील खुजा
ω सप्तर्षीमधील A	०.९	—	
70 भुजंगधारीमधील B	—	०.७	
α बृहलुभकातीस B	—	०.०२	इवेत खुजा
40 यमुनेतील B	—	०.०२	
फान मानेन २	—	०.००६	
बोल्फ 457	—	०.००३	

* याचा देयास वदलत असतो.

• • •



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

नोवेंबर	१	पहाडे	५	वाजता
दिसेंबर	१	पहाडे	३	वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	११	वाजता
मार्च	१	रात्री	९	वाजता
एप्रिल	१	सायंकाळी	७	वाजता

दक्षिण

आकाश.-चित्र

मार्च

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T)


नोवेंबर	१५	पहाडे	४	वाजता
दिसेंबर	१५	पहाडे	२	वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	१०	वाजता
मार्च	१५	रात्री	८	वाजता
एप्रिल	१५	सायंकाळी	६	वाजता

नौका अथवा आगों नाविहस

दक्षिण गोलार्धातील हे एक विलोणी नक्षत्र अमृतन स्याचे आता सोई-खातर चार स्वतंत्र विभाग मानव्यात घेतात. नौकेचे चार स्वतंत्र विभाग या दृष्टीने त्या नवीम विभागांची नावेही सार्थे आहेत. ती अशी :

- १) कर्णींग = नौतल २) वैद्युत = नीशीर्प, शीड
- ३) पुष्पीस = अरिज ४) विसिसास = दिग्दशीक, होकायंत्र.

मार्च महिन्यात रात्री ८ बाजूप्याच्या सुमारास ही नक्षत्रे, दक्षिण वित्तिज्ञान्या वर आलेली, आकाशांगेच्या उक्त्या अंगाला दिसतात. त्यातील ठळक तारा असाऱ्य अथवा केळोपत हा सहज ओढलेला घेण्यासारखा आहे.




आडती ३-४ : नौका

ग्रीक लोकांच्या पौराणिक वाड्यात ‘सोनेरी लोकर’ मिळविण्यासाठी जी मोहीम निवाली होती ती या ‘आगों’ नावाच्या जहाजातूनच. या नौकेसंबंधी भिन्नभिन्न कथा प्रचलित आहेत आणि त्यांच्यापैकी बहुतेकाचा संबंध प्राचीन काव्यात घडलेल्या जलप्रलयाशी जोडला जातो.

भारतीय कथेनुसार राजा मनु, सर्व कारभार मुलाकडे सोपवून, तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन मनूला काही दैवी शक्ति बहाल केली. जर कधी काळी प्रलयासारखे संकट उद्भवले तर जीवमात्राचे संरक्षण करण्याची पात्रता, या दैवी दृक्कीनुसार, मनूला प्राप्त झाली होती. पुढे एके दिवशी मनू पूर्वजाना तर्पण करीत असतांना त्याच्या ओंजलीत एक ‘शफरी’ जातीचा मासा पडला. हा मासा हव्हहव्ह वाढू लागला व अवेरीस तो इतका मोठा झाला की विहीरीत, तब्यांत, नदीत अथवा कोणत्याही जलाशयात मावण्यासारखा राहीला नाही. मनूने त्याला समुद्रात सोडून दिले. कथेमध्ये असे संगितले आहे की सकातू परमेश्वरच्या शफरीच्या रूपाने अवतरला होता. त्याने मनूला एक नौका दिली आणि जलप्रलय-समयी या नौकेचा उपयोग केला जावा असा आदेश दिला. सुमारे आठवड्याभरातच जलप्रलय उद्भवला आणि मनूने सर्व जीवमात्रांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणून पोहोचविले. कर्यंत आणखी असे संगितले आहे की याच सुमारास एक प्रचंड सर्प पाण्यांतून वहात वहात त्या जागी आला. मनूने त्या सर्पाचा दोरखंडसारखा उपयोग करून ती नौका ‘शफरी’च्या शिंगाला बांधून ठेविला. हाच सर्प सध्या ‘वासुकी’ (हैड्रो) म्हणून दक्षिण आकाशांत वावरत आहे असे मानतात.

खालिंदअन वाङ्मयातील कथा वरीच भिन्न आहे. ‘उवरदुड’चा पुत्र ‘टामाझी’ अतिशय सदूरतीनी होता. मनुष्यजातीचा जेव्हा नैतिक न्हास होऊ लागला तेव्हा देवाने जलप्रलय घडवून आणिला आणि फक्क ‘टामाझी’ व त्याचे कुदुंब एवढ्यांचेंच संरक्षण करण्याचे ठरवून त्यांना नौकेदून सुरक्षितपणे एका पर्वताच्या पायध्याशी नेऊन सोडले. त्यानंतर ‘टामाझी’ने यज्ञ केला व परमेश्वराचे आभार मानले. या त्याच्या सत्कृत्यावहलच देवानें त्याला आणि त्याच्या नौकेला नक्षत्ररूपाने आकाशांत स्थान देऊ केले.

[पाहा : पुष्ट ६७ संभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर
 नोवेंबर १ पहाडे ५ वाजता
 डिसेंबर १ पहाडे ३ वाजता
 केत्रवारी १ रात्री ११ वाजता
 मार्च १ रात्री ९ वाजता
 एप्रिल १ सायंकाळी ७ वाजता

दक्षिण सूचि-चित्र मार्च

भारतीय प्रमाण बेलेनुसार (I. S. T.)
 नोवेंबर १५ पहाडे ४ वाजता
 डिसेंबर १५ पहाडे २ वाजता
 केत्रवारी १५ रात्री १० वाजता
 मार्च १५ रात्री ८ वाजता
 एप्रिल १५ सायंकाळी ६ वाजता

मार्च : दक्षिण

विशेष तारे :

- १ नौका—करीनामधील (अगस्त्य)
- २ वृहस्तुभकांतील (व्याघ्र)
- ३, ४ मृगांतील (काष्ठि, राजन्य)
- ५ लघुलुभकांतील (प्रधा)
- ६ वासुकीमधील (आह्काढ)

द्वैती तारे :

- १ वृहस्तुभकांतील, प्रचंड फनतेचा सोळी, खेतखुजा.
- २, ३, ४ मृगांतील, द्विनेशीमधून पाहता येतात.
- ५ मृगांतील, द्वोहोतील अंतर २०°२', २° दुर्विंशीदून पाहता येतो.
- ६ मृगांतील, द्वामध्ये ४ तारे आहेत. त्यांचा विषमभुजचीकोने २° दुर्विंशीदून दिसतो.
- ७, ८, ९ मृगांतील, सर्व द्वैती आहेत.
- १० लघुलुभकांतील, सोळी १० प्रतीने कमी तेजस्वी, खेतखुजा.
- ११ वासुकीमधील, ३° दुर्विंशीदून दिसतात.
- १२ शशाकांतील, चांगल्या दुर्विंशीदून दिसतात.

कृपयिकारी तारे :

- १ मृगांतील, अनियमित.
- R शशाकांतील, याला 'हिंद' चा तारा असे म्हणतात.

तेजोमेष भाष्मि तारकामुळे :

- M 46 (NGC 2437) आणि NGC 2422 पुष्पीस (नौका) मधील, साधारणपणे व्याघ्राच्या अक्षांशावर द्विनेशीदून दिसणारे दोन मुळर गुळ्ड.
- M 41 (NGC 2287) वृहस्तुभकात, व्याघ्राच्या खालच्या अंगाला ५° चर. तुसल्या दोळयानी दिसतो.
- M 42 (NGC 1976) मृगांतील व्याघ्राच्या खालच्या अंगाला, तुसल्या दोळयानी दिसतो. आकार = १०० प्रकाशक्षेत्र.

• • •

आकाशवर्षांन

नौका अथवा आर्गो नाविस [पृष्ठ ६५ स्तंभ २ वर्हन पुढे चालू]

दहाव्या शतकांतील पर्शीअन ज्योतिःशास्त्रज्ञ अलसुफी याने 'नौके' बदल निराळीच आख्यायिका सांगितलेली आहे. त्याच्या कल्पनेनुसार, प्रोसिओन (प्रश्वा = लहान कुत्रा) व सीरीउस (व्याघ्र = मोठा कुत्रा) या दोघाना आणखी एक भाऊ असून त्यांचे नांब कॅनोपस होते. कॅनोपसने जेव्हा 'रिगेल' नांवाच्या राजकुमारीशी लग्न केले आणि तिचा मागाहून कूरपणे वध केला, तेव्हा सीरीउसने कॅनोपसचा पाठलाग करून त्याला दक्षिणेकडे हहपार केले. अशा रीतीने कॅनोपस फक्त दक्षिण गोलार्धातच दिसू लागला. आपल्याकडील नांवाने, कॅनोपस गहणजे अगस्त्य.

कारीना अथवा नौतल


नौका नांवाच्या दक्षिण गोलार्धातील विस्तीर्ण नक्षत्राची जेव्हा विभागणी करण्यांत आली तेव्हां त्यांतील खालच्या भागाला कारीना अर्थात नौतल हे नांब देण्यांत आले. यांतील तेजस्वी तारा कॅनोपस असून भारतीयांत तो अगस्त्य या नांवाने प्रसिद्ध आहे. त्यांची प्रत -०°९ येवढी आहे.

मार्च महिन्यांत रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या नक्षत्रांतील तारे क्षितिजावर आलेले दिसतात. यावेळी अगस्त्य व्याघ्राच्या दक्षिणेकडे आढळतो. प्रश्वा आणि काष्ठि यांच्यापासून समान अंतरावर असल्याने अगस्त्य तारा ओळखून काढणे सहज शक्य होते.

'व्हेला' अथवा नौशीर्षांतील ३ आणि 'कारीना' मधील अथवा नौतलांतील ५ आणि ६ हे तारे याच आकाशविभागांत अगस्त्य तान्याच्या आसपास आढळण्यासारखे आहेत. या चार तान्यांची एक फुलीसारखी आकृति बनते व तिचे त्रिशंकु (.कुक्स) नक्षत्राशी साम्य असल्याकारणाने या तारकासमूहाला 'फसवा कुक्स' असे नांब दिले जाते. वस्तुतः कुक्स रुहणजे दक्षिणेकडील कॉस (त्रिशंकु) हे अगदी स्वतंत्र नक्षत्र आहे.

[पाहा : पृष्ठ ६९ स्तंभ १ वर]

२०१०३	२०१०४	२०१०५
२०१०६	२०१०७	२०१०८
२०१०९	२०११०	२०१११



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

नोव्हेंबर	१	पहाटे	५ वाजता
डिसेंबर	१	पहाटे	३ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	११ वाजता
मार्च	१	रात्री	८ वाजता
एप्रिल	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम

आकाश-चित्र

मार्च

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

नोव्हेंबर	१५	पहाटे	४ वाजता
डिसेंबर	१५	पहाटे	२ वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	१० वाजता
मार्च	१५	रात्री	८ वाजता
एप्रिल	१५	सायंकाळी	६ वाजता

करीना अथवा नौतल

[पृष्ठ ६७ संतम २ वर्षन पुढे चालू]

नौतलातील / तारा रूपविकारी असून त्याच्या प्रतीत ३.६ पासून ५ येवदा वदल सुमारे ३५.५ दिवसांत घडून येतो. याच्या शेजारी जो R नोंवाचा तारा आहे त्याच्या रूपविकाराचा आवृत्तिकाळ ३०९ दिवसांचा आहे. हा तारा १०० प्रतीपासून काढत याढत ४.५ प्रतीवर येतो व तेव्हा तो नुसाऱ्या डोळयानी दिसू शकतो.

नौतलातील ८ तारा (होरा X तास ४३ मिनिटे, कांति -५९°) विशेष महावृणुं मानवात. हेले नोंवाच्या ज्योतिर्विदाने जेव्हा तो इ. स. १६७७ मध्ये पाहिला तेव्हा त्याची प्रत ४ होती, पुढे १८१४ मध्ये त्याची प्रत २ झाली आणि त्यामध्ये १८२४ साली तर तो पहिल्या प्रतीचा तेव्ही तारा घणून आढळल्लै गेला, सुमारे आणखी पांच वर्षांत या तान्याची प्रत घूम्य झाली व अलेक्सी १८१८ साली तर तो मूरगांतील राजन्य तान्याहितका तेव्ही दिसू लागला. नंतर योदा काळ तो मंदावला परंतु पुन्हा सरसावून अगस्त्य तान्याची (प्रत -१०°) वरोकी करू लागला. या नंतर मात्र त्याला जी उत्तरती कठा लागली ती सुमारे १८६६ सालापर्यंत. या काळांत तो जेव्हेमध्ये नुसाऱ्या डोळयानी दिसे आणि अद्यापि या परिस्थितीत वदल झालेला नाही.

या ९ तान्याच्या जलद्यासास एक लेजोमेप (NGC 3372) असून त्याचे आपणापासूनचे अंतर सुमारे २५०० प्रकाशवर्षांहितके आहे. याची आकृति किळीच्या भाकासारखी आहे. होरा XI तास आणि कांति -५८° या ठिकाणी, छोड्या दुर्बिणीदून दिसण्यासारखा, एक सुंदर तारकागुच्छ आहे. त्याचा क्रमांक NGC 3532 आहे.

अगस्त्य तान्यासंबंधी किंतीतीरी आखयायिका प्रसिद्ध आहेत. अगस्त्य हा एक महान कणि असून आपैसंस्कृतीच्या प्रचार करण्यासाठी तो दक्षिणेत रूपाकृत झाला होता असी एक कथा आहे. अगस्त्य कथीच्या मूर्ती दक्षिण भारतात आणि सीलोन, जावा, सुमात्रा इत्यादि परदेशांतहि आढळतात त्याचे मूर्त या कण्येतू सांगदू शकते. 'त्याने समुद्रप्राशन केले' या आखयापिकेवरून अगस्त्य कथित हा पहिला जलपर्यटक असावा असाही तर्क काढता मेलो. जलद्यासाच्या भैंकर काळीत 'अर्पी' नोंवाच्या होडीदून अगस्त्य

कधीने सूर्याला सुरक्षित स्थानी नेऊन पोहोचविले असेहि वर्णन एका कथेत आढळते.

पावसाळा संपत आला म्हणजे अगस्त्य तारा सूर्योदयापूर्वी उगवतो असा प्राचीन संस्कृत वाङ्मयांत कांही ठिकाणी उल्लेख करण्यांत आलेला आहे.

उत्तरेकडे अक्षांश ४०° उ. च्या पलीकडच्या पृथ्वीप्रदेशांतून अगस्त्य दिसू शकत नाही. या कारणाने पाश्चिमात्य वाङ्मयांत त्यासंबंधी विशेष असे उल्लेख आढळत नाहीत.

कॅनोपस आपणापासून निदान ३०० ते ४०० प्रकाशवर्षे अंतरावर असावा असा अंदाज आहे. पहिला अंदाज मान्य केला तर त्याची दीसि सूर्योदेश १०,००० पट होते. दुसरा अंदाज मान्य केला तर त्याची दीसि सूर्याच्या ४०,००० पट होते. किंत्येक ज्योतिर्विदांनी अगस्त्य निदान ६५० प्रकाशवर्षे अंतरावर असावा असाही एक अंदाज केलेला आहे.

पुण्यीस अथवा अरित्र (नौकेतोल मागचा भाग)

प्राचीन नौका नक्षत्राचा हा एक विभाग आहे. या स्वतंत्र नक्षत्राचे आकाशांतील स्थान व्याध तान्याच्या पूर्वेला आणि अगस्त्य तान्याच्या उत्तरेला आहे.




यांतील ६ तारा ठळक असून त्याची प्रत २.३ आहे. 'बुल्फ रयेट प्रकारचा जो अति प्रस्तर तपमान (३०००° से.) असलेला तारकावर्ग आहे त्यांत या तान्याचा समावेश होतो. या तान्यांतील घटक-द्रव्य सर्वस्वी वायु-अवस्थेत असल्याने ते सतत प्रसरण पावत असते. वर्णालेखीय परीक्षणांत या तान्याच्या अंतरंगांत मुख्यत्वे आयनीभूत हेलिअम वायूचा भरणा असावा असें आढळून आलेले आहे. या वर्गांतील तारे दर सेकंदास सुमारे ३००० किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करीत असावेत असा अंदाज केला जातो.

तारा क्रमांक ५ द्वैती असून २" दुर्बिणीदून दिसण्यासारखा आहे.

या नक्षत्रांतील ७ तारा द्वैती असून आल्योल तान्यासारखा रूपविकारी आहे. त्याचा पर्ययकाल फक्त १.५ दिवसांचा असून कधीकधी यांतील जोडीदार परस्पराना अगदी चिकटत्याइतपत जवळ असल्यासारखे भासतात.

(पाहा : पृष्ठ ७१ संतम २ वर)



निरीक्षकाचे स्थान : 18° अक्षांश उत्तर			
नोवेंबर	१	पहाडे	५ वाजता
डिसेंबर	१	पहाडे	३ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	११ वाजता
मार्च	१	रात्री	९ वाजता
एप्रिल	१	सायंकाळी	७ वाजता

परिचय सूचि-चित्र माच

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)			
नोवेंबर	१५	पहाडे	४ वाजता
डिसेंबर	१५	पहाडे	२ वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	१० वाजता
मार्च	१५	रात्री	८ वाजता
एप्रिल	१५	सायंकाळी	६ वाजता

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

मार्च : पश्चिम

विशेष तारे :

- α, β, δ विमिगलमधील (मैका = मसाक, डिफ्टा = पुच्छ, मीरा = विमिगल)
- α, β मृगासील (कांसि, राजन्य)
- α मेषातील (हामाल, अधिगीरेकी एक)
- β यपातीमधील (आस्मोल)
- α वृषभातील (रोहिणी)

द्वैती तारे :

- θ, δ मृगासील, द्विनेत्रीदून दिसतात.
- θ, मृगासील, दै चतुर्पक्ष आहे. २° दुर्विणीदून दिसतात.
- β मृगासील, अंतर २०°, २° दुर्विणीदून दिसतात.
- γ मेषातील, सुदूर द्वैती, २° दुर्विणीदून दिसतात.
- β यपातीमधील, यिधानकारी; एक तेजस्वी आणि एक काळा. याशिवाय दोन सोक्ती. एकूण चतुर्पक्ष.
- ε, ζ, η यपातीमधील, २° दुर्विणीदून दिसतात.
- η वृषभातील कूर्तिकेत. तेजस्वी.
- θ वृषभातील रोहिणीसमूहात. नुसत्या डोळयानी दिसतात.

रूपविकारी तारे :

- β यपातीमधील, नुसत्या डोळयानी दिसतो.
- आपूर्विकाल २ दिवस २० तास ४८.९ मिनिटे.
- ο विमिगलमधील, प्रथम आदलेला रूपविकारी.

M 33 (NGC 598) उत्तर त्रिकोणातील α जवळ. आपल्याला जवळची स्वतंत्र दीर्घिका.

M 42 (NGC 1976) मृगातील बाणामधील δ तान्याच्या खालच्या अंगाला, नुसत्या डोळयानी दिसतो. ग्रेट नेव्युला.

M 76 यातीमधील φ तान्याजवळ, डंबेल आकृतीचा. हा आपल्याच दीर्घिकेत आहे.

NGC 1435 वृषभातील कृतिकेमध्ये, 'मेरोपे' जवळ. दुर्विणीच्या क्षेत्रशोधकादून दिसतो.

○ ○ ○

[पृष्ठ ६९ संभ २ वर्लन पुढे चालू]

पिक्सिसस अथवा होकायंत्र (नौकेतील)

पाश्चिमात्य आणि भारतीय दोन्ही नावे आधुनिक काळातली आणि ती नौकेच्या एका विशिष्ट विभागाला अनुसरून योजलेली आहेत. यांतील ९ तान्यांची एक चार बांजूनी आकृति वनते. चौथ्या प्रतीदून जास्त ठळक तारा एकहि नाही.

व्हेला अथवा नौशीर्ष (शीड)

हा नौकेचा आधुनिक विभाग आकाशगंगेत आहे. यामध्ये वरेच ठळक तारे आहेत. α तान्याला 'मुहालिक' (प्रत ३.१) असे नाव असून त्याला २ सोक्ती आहेत. यांतील एक बुल्क रायेट प्रकारचा असून त्याचे तपमान अति प्रखर आहे.

θ आफ्का या तान्यांची प्रत २ आहे, तारा ο (ओमिक्रोन) हा १ तान्याच्या उत्तरेला असून तेथेच एक तारकागुच्छ आढळतो. त्याशिवाय प्रत ३ असलेले आणखी ३ तारे आहेत.

○ ○ ○




निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर
 नोवेंबर १ पहाडे ५ वाजता
 डिसेंबर १ पहाडे ३ वाजता
 फेब्रुवारी १ रात्री ११ वाजता
 मार्च १ रात्री ९ वाजता
 एप्रिल १ सायंकाळी ७ वाजता

ख-स्वस्तिक आकाश-चित्र मार्च

मार्तीय प्रमाण बेळेनुसार (I. S. T.)
 नोवेंबर १५ पहाडे ४ वाजता
 डिसेंबर १५ पहाडे २ वाजता
 फेब्रुवारी १५ रात्री १० वाजता
 मार्च १५ रात्री ८ वाजता
 एप्रिल १५ सायंकाळी ६ वाजता

कर्क अथवा कॅन्सर

कर्क हे उत्तर गोलार्धातील साचारकरणे अंधुक असे नक्षत्र आहे. माच्ये महिन्यात रात्री δ पाल्याचे सुमारास उत्तरेकडच्या आकाशांत, पुनर्वसु (कॅन्सर आणि पोलुक्स), लघुलुच्यक आणि सिंह यांच्या मध्येतरी, कर्कातील काही असलेले तारकांचा शुब्बका दृश्यास पडतो. त्याला कर्क अथवा कॅन्सर असे नाव आहे. पातील काही तारे पुष्य नक्षत्रांत समाविष्ट करण्याची प्रथा आहे.



आकृती δ : कर्क

या समूहातील कोणताही तारा प्रते \pm हून जास्त ठळक नाही. δ तारा नेपका आपणिक वृत्तावर असून, त्या तान्याकून भिन्न दिशांना रेषा

काढल्या तर त्या, अनुक्रमे, कर्कातील α , β , γ आणि ζ या तान्यांकडे जाऊन मिळतात. यापैकी α , β हे दक्षिणांगाला, ζ पश्चिमांगाला आणि γ उत्तरांगाला असे मांडले गेले आहेत.

कर्क हा एक दाट तारकासमूह आहे.

δ आणि γ यांना सांधणाऱ्या रेखेवर, सुमारे मध्याशी η तान्याजवळ, एक प्रकाशाचा ठिपका आढळतो. हा एक प्रसिद्ध तारकागुच्छ असून त्याचे नांव M 44 अथवा NGC 3632 असे आहे. यालाच सर्वसाधारणपणे 'मधाचे पोळे' (प्रेसेपे) असेहि नांव दिलेले आढळते. दुर्बिंगीदून पाहिल्यास η तारा त्रैती असल्याचे दिसून येते.


α तान्याजवळ आणखी एक तारकागुच्छ असून त्याचे नांव M 67 (NGC 2682) आहे. छोट्या दुर्बिंगीदून हा पाहता येतो.

यासंबंधीची श्रीक पुराणातील कथा मजेदार आहे या कथेमध्ये 'हरक्युलिस' नावाचा एक योद्धा एकदा एका प्रचंड भुजंगाशी लढत होता असें सांगतात. त्यावेळी त्याला एक खेकडा डसला. तेव्हा हरक्युलिसने वासुकी नावाच्या त्या भुजंगाला तर ठार मारलेच, पण शिवाय खेकड्यालाही त्याच्या बरोबर यमसदनाला पाठविले. नंतर देवांचा राजा जो 'ज्युपिटर' त्याने त्या खेकड्याला नक्षत्रामध्ये स्थान दिले.

इजिप्तिअन लोकांनी कक्षिएवजी (खेकड्याएवजी) त्या ठिकाणी एक भूग आहे, अशीही कल्पना केली होती. पुष्य नक्षत्रातील तारकापुंज म्हणजे एक मधाचे पोळे आहे, अशी पाशात्य ज्योतिषांची कल्पना असे. युरोप-खंडातील किंत्येक देशांदून पोल्याएवजी गुरुंच्या गव्हाणीची कल्पना केलेली आहे. कर्काशीतील खेकड्याच्या आकड्यामधील प्रते ४ चे दोन तारे हे जणू काय दोन गर्दम असून ते या गव्हाणीत रात्रंदिवस चरत असतात असेही मानले जाई.

खालिंडअन व श्रीक लोकांमध्ये अशी समजूत प्रचलित होती की, मानवी शरीरात प्रवेश करणारे आतमे, स्वर्गातून पृथ्वीवर उतरताना, या द्वारातून उतरतात. 'गुरु' चा जन्म पुष्य नक्षत्रांत झाला अशी आपल्याकडे कथा आहे. त्या कारणाने गुरुपुष्य योग शुभ मानतात.

[पाहा : पृष्ठ ७५ स्तंभ २]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 180° उत्तर

नोवेंबर	१	पहाटे	५ वाजता
डिसेंबर	१	पहाटे	३ वाजता
फेब्रुवारी	१	रात्री	११ वाजता
मार्च	१	रात्री	९ वाजता
एप्रिल	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक

सुचि-चित्र

मार्च


मारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

नोवेंबर	१५	पहाटे	४ वाजता
डिसेंबर	१५	पहाटे	२ वाजता
फेब्रुवारी	१५	रात्री	१० वाजता
मार्च	१५	रात्री	८ वाजता
एप्रिल	१५	सायंकाळी	६ वाजता

लघुलुभक अध्यया कॅनिस मायनर

हे नक्षत्र मृगाच्या पूर्वेस आणि पुनर्वैसूर्यील ठळक तान्यांच्या दक्षिणेला आहे.

‘कॅनिस मायनर’ या पाश्चात्य नांवाचा अर्थ ‘लहान कुत्रा’ असा आहे. लघुलुभक हे आपल्याकडील त्याच अर्थी आधुनिक नांव आहे.



आकृति ३.६ : लघुलुभक

प्रीक पुराणांत ‘कॅनिस मायनर’ आणि ‘कॅनिस मेजर’^१ हे, त्या काळील कल्पनेप्रमाणे, ‘ओरायन’ नावाच्या शिकान्याचे साथी (शिकारी कुत्रे) समजले जातात. आपल्याकडील कल्पनेनुसार लघुलुभकांतील ठळक तारा प्रइया आणि लघुलुभकांतील ठळक तारा व्याध हे दोन्ही शिकारी कुत्रेच मानलेले असून ते मृगाचर, म्हणजेच ‘ओरायन’ वर, झडप घाल-प्पास टूटून कसलेले दिसतात.

^१ पाहा लघुलुभक पृष्ठ ८९

काही पौराणिक कथांमध्ये ‘डायाना’ नांवाच्या देवतेचा ‘कॅनिस मायनर’ हा ‘लहान कुत्रा’ असल्याचा उल्लेख आढळतो.

इजिशिअन लोकांतील कल्पनेप्रमाणे हा कुत्रा नसून गाय होती.


ज्या काळामध्ये ‘कॅनिस मायनर’ मधील तान्याला ‘प्रोसिओन’ अथवा ‘प्रश्वा’ असें नांव पडले तो काळ खिस्तपूर्व सुमारे ३००० वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे. पूर्वेकडील आकाशांत सूर्योदयापूर्वी निदान अर्धा तास अगे.दर ‘प्रोसिओन’ क्षितिजावर येई, अर्थात तेव्हावरून (प्रथम दृष्टीस पडणारा) ‘पहिला कुत्रा’ असे त्याला नाव देण्यात आले.

आकाशांत हे नक्षत्र ओळखणे सोपे आहे. कारण प्रश्वा, मृगांतील काळिं आणि व्याध या तीन तान्यांना जोडणाऱ्या रेषा काढस्या तर एक समभुजत्रिकोण तयार होतो. प्रश्वा तान्याची प्रत ०.४८ असल्याने तो तेजस्वी दिसतो. याशिवाय γ नांवाचा एक तारा असून त्याची प्रत ३.९ आहे. याला ‘गोमेइङ्ग’ असेहि एक नांव आहे. प्रश्वा द्वैती असून त्याचा वर्ण पिवळसर असतो. त्याचे आपणापासूनचे अंतर ११ प्रकाशवर्षे आहे. ‘प्रश्वा’ ला एक जोडीदार आहे परंतु त्याची प्रत १३ असल्याने फक्त प्रभावी दुर्बिणीनुसार तो पाहता येतो. या जोडीचा परस्पराभोवती फिरण्याचा पर्यय-काळ सुमारे ४० वर्षांचा आहे. प्रश्वाची दीप्ति सूर्याच्या ७ पट आणि त्याच्या जोडीदाराच्या १००,००० पट आहे.

कर्क

[पृष्ठ ७३ स्तंभ २ वरून पुढे चालू]

गॅलिलिओने, नव्याने केलेल्या आपल्या छोटेखानी दुर्बिणीतून, प्रथमतः कर्कांतील तारकागुच्छाकडे पाहिले तेव्हा त्याला ४० सुटे तारे मोजता आले व त्याला फार आनंद झाला. प्रभावी दुर्बिणीच्या साहाय्यानें सध्या या ठिकाणी निदान ३६३ तारे असल्याचे माहीत झाले आहे.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

डिसेंबर	१	पहाटे	५ वाजता
जानेवारी	१	पहाटे	३ वाजता
मार्च	१	रात्री	११ वाजता
एप्रिल	१	रात्री	९ वाजता
मे	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश-चित्र

एप्रिल

मारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

डिसेंबर	१५	पहाटे	४ वाजता
जानेवारी	१५	पहाटे	२ वाजता
मार्च	१५	रात्री	१० वाजता
एप्रिल	१५	रात्री	८ वाजता
मे	१५	सायंकाळी	६ वाजता

सप्तर्षी

यहुतेक सर्व देवांत प्रसिद्ध असा हा तारकासमूह आहे. देशपरवे आणि शिपरत्वे त्याच्या निरनिराळ्या आकृती मानव्या जातात. कोणी त्याला मोठा अस्वल असावा 'ब्रेट बे भर' म्हणतात; तर कोणी हिपोपोट्यामस, नागर, दांड्याची पातेली, चार्ल्सचा गाढा, साटिकाची सुरी अशा विलक्षण आकृती देतात. पाईचास्यांत प्राचीन काळापासून ऊसी मेजर अर्थात मोठा अस्वल हेच नाव कृत आहे.

मार्तीय कल्यानेशमाणे (α) कर्तु, (β) पुलह, (γ) पुलस्त्य, (δ) अग्नि, (ε) अगिरा, (ζ) वसिष्ठ आणि (η) मरीची असे हे सप्तर्षीमध्यात सात कधी आहेत. सर्वांना मिळून साहजिकच सप्तर्षी नक्षत्र घटते जाते. उपनिषद् काळापासून हीच नावे सांगितली असून कल्यना अशी आहे की प्राचीन मुगाचे सप्तर्षी निरनिराळे असतात. वर दिलेले कधी यात मुगाचे आहेत असे मानतात.

वसिष्ठ (ζ) तान्याज्यकळ एक बारीक तारा आहे, त्याचे नाव अरुंधती (क्रमांक 80). हिंदू पद्धतीच्या विवाहसमयी वराने कधूला हा तारा दाखवावयाचा असलो, त्या प्रयोगात खरोखर दृष्टीची परीक्षा घेतली जात असावी. कारण वसिष्ठासह अरुंधती ज्याला दिसत नाहीत त्याचे आयुष्य संपत आले असा पुरातन काळापासून समज आहे.

सप्तर्षीमध्ये β (पुलह) आणि γ (कर्तु) हे दोन तारे एका रेषेने जोडून ती रेषा उत्तर वित्तिज्ञाकडे सुमारे $5^{\circ} 15'$ पट बादविली तर त्या ठिकाणी एक साधारण ठळक तारा आढळतो. त्याचे नाव खवतारा अथवा पोलारिस. सप्तर्षीप्रमाणेच आकृती असेहेया 'ऊसी भायनर' (लहान अस्वल) पा समूहातील तो मुख्य तारा. भगोलीय उत्तराख्य ओळखण्याची ही प्रमुख लूण आहे. या कारणाने सप्तर्षीमध्यील α आणि β या तान्यांना दिग्दर्शक तारे असे नाव पडते आहे.


γ असावा वसिष्ठ हे एक आकर्षेक हश्य आहे. त्याच्या शेजारची अरुंधती (क. 80) मुसल्या दोळ्यानी दिशू शकते. स्वतः वसिष्ठ हा दिच तारा असून सुमारे 2° दुर्विणीदून. स्वातीन सहित सुटे दिशू शकतात.

सप्तर्षीमा कृहत्या (कृहत + कृत) असे एक नाव आहे. कृत या


मात्रावादर्शन

शब्दाचे दोन अर्थ आहेत. कृषि आणि अस्वल. या दृष्टीने आपले 'सप्तर्षी' हे नाव व पाश्चात्यांचे 'मोठा अस्वल' हे नाव दोन्हीं सार्थक होतात.

'अस्वल' या अथवि ग्रीक वाङ्गम्यात एक कथा प्रसिद्ध आहे. असे सांगतात की ग्रीक देव 'ज्युपिटर' हा 'कॅलिस्टो' नावाच्या सुंदरीवर फिदा झालेला पाहून त्याची पत्नी 'ज्यूनो' हिने मत्सरामुळे 'कॅलिस्टो'चे अस्वलात रूपांतर केले. या रूपामध्ये ती भटकत असताना तिचा मुलगा 'अर्कास' तिला मेटला. तो शिकारीला निवालेला होता. पुत्रप्रेमाने त्याला कवटाळण्यासाठी 'कॅलिस्टो' 'अर्कास' जवळ गेली, तेव्हां मुलाने अर्थातच या नव्या वेषात तिला ओळखले नाही. तो तिला ठार मारण्यास जाणार हे भावी संकट ओळखून 'ज्युपिटर' ने दोघांनाही पकडून आकाशांत भिरकाऊन दिले. खेचल्यामुळे अस्वलांच्या शेपळ्या लांब



आकृति $40^{\circ} 1$ सप्तर्षी
झाल्या. तेच हे आकाशातील बृहत-ऋक्ष आणि लघुऋक्ष किंवा आपले [पाहा : पृष्ठ ७९ स्तंभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

डिसेंबर	१	पहाटे	५ वाजता
जानेवारी	१	पहाटे	३ वाजता
मार्च	१	रात्री	११ वाजता
एप्रिल	१	रात्री	९ वाजता
मे	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूचि-चित्र

एप्रिल

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

डिसेंबर	१५	पहाटे	४ वाजता
जानेवारी	१५	रात्री	२ वाजता
मार्च	१५	रात्री	१० वाजता
एप्रिल	१५	रात्री	८ वाजता
मे	१५	सायंकाळी	६ वाजता

प्रग्निल : उत्तर

विशेष तारे :

- α भूतपातील (श्वाती)
- α , β -मिथुनांतील (पुनर्जन्म अथवा कैस्टर, पोलुक्स),
- β यपातीमधील (ज्ञात्मगोल)
- α , β सतर्पीमधील (क्रतु अथवा द्वृष्टे, पुलह अथवा मिरात)
- δ सतर्पीमधील (वसिड), शेजारी अर्हंघती.
- α साराधीमधील (बडाहृदय)
- α मिहामधील (मधा), नेमका आयनिक वृत्तापर.
- β मिहामधील (डेनेकोला).

द्वैती तारे :

- γ कक्षांतील, द्विनेत्रीद्वैन दिसतात.
- δ , η भूतपातील, द्विनेत्रीमधून दिसतात.
- α मिथुनांतील, हे पटक आहे.
- δ मिथुनांतील, τ दुर्विंगीद्वैन दिसतात.
- β यपातीमधील, यिपानकारी, प्रत्येक तारा द्वैती महणून चतुष्टक.
- δ सतर्पीमधील, जोडतारा, यिवाय शेजारी अर्हंघती.
- अर्हंघती नुसलया डोळ्यानी γ व δ द्वैती τ दुर्विंगीद्वैन दिसतात.
- γ मिहातील, τ दुर्विंगीद्वैन दिसतात. भ्रमणकाळ δ १९ वर्षे.

रुपविकारी तारे :

- ζ , η मिथुनांतील, आहूचिकाळ अनुकमे १०.२ दि., २३१ दि.
- β यपातीमधील, निष्प्रित सूपविकारी.
- आहूचिकाळ : २ दि. २० ता. ४९.९ मि.

तेजोमेघ भाषि तारकागुच्छ :

- M 44 (NGC 2632) अथवा ' प्रेसेपे ' . कर्कांतील, δ तान्याजवळ.
- नुसलया डोळ्यानी दिसतो.
- M 67 (NGC 2632) कर्कांतील α सान्याजवळ, खुला गुच्छ.
- द्विनेत्रीमधून दिसतो.
- M 35 (NGC 2168) मिथुनांतील μ व η तान्यांच्या वरच्या

भाषाता दर्शन

अंगाला. नुसलया डोळ्यानी दिसतो, यामध्ये १२० तारे दिसतात.

M 76 ययातीमधील ϕ तान्याजवळ. डंबेल आकृतीचा.

h (NGC 869) आणि χ (NGC 884) ययातीमधील. नुसलया डोळ्यानी दिसतात.

M 96 (NGC 3368) सिंहातील α व β यांच्या मध्यंतरी.

• सर्पिलाकृति, द्विनेत्रीद्वैन दिसतो. ○ ○

सप्तर्षी

[पृष्ठ ७७ स्तंभ २ वरून पुढे चालू]

सप्तर्षी आणि धृवमत्स्य. ज्युपिटरची पत्नी ' ज्यूनो ' हिला ते आवडले नाही. समुद्रदेवतांकडून तिने एक वर मिळविला. तेव्हापासून वृहद्वक्ष आणि लघुऋक्ष कधी अस्ताला जात नाहीत, नित्योदित असतात. उत्तर गोलार्धातोल सुमारे 50° उ. अक्षांशापलीकडच्या प्रदेशात सप्तर्षी केव्हाही क्षितिजाखाली जार नाहीत हे खरे आहे.

‘ मोठा अस्वल ’ हे नाव अंरवी भाषेमध्येही आढळते. अरबांनी ठेवलेली नावे बायवलच्या ‘ जुन्या करारा ’शी जुळतात.

α = द्वृष्टे = अस्वल; β = मेराक = निंतंब; γ = फेक्डी = मांडी;


δ = मेंग्रेज = शेपटीचे उगमस्थान; ϵ = आलिओथ = शेपूट;

ζ = मिझार = कंबर; क्रमांक 80 = अल्कोर = उपेक्षित.

सप्तर्षीच्या चौकटीत एके ठिकाणी, सुमारे $0^{\circ} 7$ अंश व्यासाच्या क्षेत्रात, अंदाजे 30° अभिका आहेत. सप्तर्षीचे आपण सात तारे मानतो, परंतु ते सर्व एकाच संघाचे सभासद नाहीत. याचा परिणाम असा होतो की दीर्घकालापूर्वी सप्तर्षीना सध्याची आकृती नव्हती आणि दीर्घकालानंतर ती तशी रहाणारही नाही ϕ . क्रतु (α) आणि मरीची (η) हे वगळून वाकीचे सर्व संघरूपाने वावरतात. व्याध (कॅनिस मेजरमधील α) सारथी (ऑरिगां) मधील β हे सुद्धा या तारकासंघाचेच सभासद आहेत. असे एकंदर

ϕ पाहा : तान्यांची गती. आकृति ९.९ पृ. १९३.

[पाहा : पृष्ठ ८३ स्तंभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

दिसेंबर	१	पहाडे	५ वाजता
जानेवारी	१	पहाडे	३ वाजता
मार्च	१	रात्री	११ वाजता
एप्रिल	१	रात्री	९ वाजता
मे	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र

एप्रिल


मार्तीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

दिसेंबर	१५	पहाडे	४ वाजता
जानेवारी	१५	पहाडे	२ वाजता
मार्च	१५	रात्री	१० वाजता
एप्रिल	१५	रात्री	८ वाजता
मे	१५	सायंकाळी	६ वाजता

कोरोना बोरिआलिस अथवा उत्तर मुकुट

उत्तर गोलार्धातील या लहानव्या तारकासमूहाचे स्थान शीरी आणि भूतप यांच्या मध्येतरी आहे. पांधिमात्यांनी स्पाला कोरोना बोरिआलिस हे नाव दिले असून उत्तर मुकुट हे भारतीय नाव आधुनिक काळातील आहे. यामध्ये स्पष्ट दिसणारे एकंदर ७ तारे अर्धचतुर्थांकात मांडणीत आढळतात. त्यातील सर्वांत ठळक तारा α मध्यांशी आहे.

या नक्षत्रांकृतीची प्राचीन काळापासून निरनिराळ्या कप्या प्रचलित आहेत. फुटकी अर्धी ताराली हातांत घेऊन एक भिकारी दानाची याचना करीत आहे असौ कोणो कल्पना करतात. अर्धचतुर्थांकात मेजाभोवती ज्याप्रमाणे एसादे मुद्द-सहागारमध्ये इड चर्चा करण्यासाठी एकज यावे त्याप्रमाणे येथे




आकृति ४२ : उत्तरमुकुट

सेनाधिकारी शोकोटीभोवती जमलेले दिसतात अशी कोणी कल्पना करतात. आस्ट्रेलिया देशातील लोकांनी तर या तारकासमूहाला त्यांच्यांतील 'बुमरांग' हल्याराचेच नाव देऊन टाकले. ('बुमरांग' ही एक प्रकारची वाकडी काठी फेकली असताना दूर जाऊन परत आपल्यापाशी येऊन पडते.)

प्राचीन ग्रीक वाड्यातील कथेनुसार हे नक्षत्र एका राणीचा रत्नखचित मुकुट मानतात. अयेन्सचा राजा 'थीसीउस' आणि त्याची पत्नी राणी 'अरिआइने' हे दोघे 'मिनोटाऊर' नावाच्या क्रूर दैत्याचे पारिपत्य करून परत येत होते. त्यावेळी 'मिनेव्ह' देवतेने राणीला बरोबर घेऊन जाऊ नये अशी राजा 'थीसीउस' ला सूचना मिळाली. आश्रय असे की राजाने ही सूचना मान्य करून खोखरच राणीला एका निर्जन बेटावर सोडून दिले व आपण एकटाच राजधानीत परतला. काही काळाने राजाला या अघोर कृत्याचा पश्चात्तप झाला व त्याने समुद्रात उडी टाकून जीव दिला. राणीला ज्या निर्जन बेटावर सोडून दिले होते त्या ठिकाणी ती 'बाकुस' देवाच्या नजरेस पडली. 'बाकुस' हा द्राक्षे, मद्य इत्यादिकांचा अधिपति मानतात. राणी 'अरिआइने' न्या रूपावर तो भाळला आणि त्याने तिच्याशी विवाह केला. मृत्युनंतर राणीला देवादिकांत स्थान मिळवून देण्याचे 'बाकुस' ने आश्वासन दिले होते. सध्या आकाशात राणीचा रत्नखचित मुकुट तेवढा दिसू शकतो. अशी ही चमत्कारिक आख्यायिका आहे.

उत्तर मुकुट नक्षत्राच्या उत्तरेला एक १० व्या प्रतीचा तारा आहे. इ.स. १८६६ साली यात स्फोट होऊन त्याचा अति तेजस्वी तारा बनला. तेव्हा त्याची प्रत २ होती. काही आठवड्यांत हा तारा प्रथम ४ आणि नंतर ९ प्रतीपर्यंत मंदावला. नंतर तारीख ८ फेब्रुवारी १९४६ रोजी हा तारा पुन्हा ३ प्रतीचा तेजस्वी झाला. त्यानंतर हा तारा जो मंदावला तो अद्यापि तसाच आहे.

उत्तरमुकुटातील ठळक तारा α (जेम्मा) व त्याचा शेजारी β (नुसाकेन) हे निरनिराळ्या दिशेने जात असल्याचे उघडकीस आले आहे.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

डिसेंबर	१	पहाटे	५ वाजता
जानेवारी	१	पहाटे	३ वाजता
मार्च	१	रात्री	११ वाजता
एप्रिल	१	रात्री	९ वाजता
मे	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

सूचि-चित्र

एप्रिल

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

दिसेंबर	१५	पहाटे	४ वाजता
जानेवारी	१५	पहाटे	२ वाजता
मार्च	१५	रात्री	१० वाजता
एप्रिल	१५	रात्री	८ वाजता
मे	१५	सायंकाळी	६ वाजता

प्रिल : पूर्व

विशेष तारे :

- α कन्पेलील (चिना), नेमका आपनिक वृत्तावर.
- β भूतपालील (साती).
- α श्यामशब्दातील (कोर करोली)
- α सिंहातील (मपा), नेमका आपनिक वृत्तावर.
- β सिंहातील (डेनेबोला).

द्वितीय तारे

- γ कन्पेलील, दोषांची समान तेजस्विता, २" दुर्विणीदून दिसतात.
- δ, η भूतपालील, पालील जोडतारे मुख्य तान्यापेक्षा २ आणि ४ प्रतीनी कमी तेजस्वी आहेत. द्विनेत्रीदून दिसतात.
- α श्यामशब्दातील, २" दुर्विणीदून दिसतात.
- γ सिंहातील, भ्रमणकाळ ६१९ वर्षे, २" दुर्विणीदून दिसतात.

तेजोमेघ आणि तारकामुळे :

- M 100 (NGC 4321) अर्हेपती केशामधील, तारा क्रमांक 11 च्या दिलिङ्ग, द्विनेत्रीमधून दिसतो.
- M 53 (NGC 5024) अर्हेपती केशामधील, तारा क्रमांक 42 च्या दरच्या अंगाळा, गोलाकूली, द्विनेत्रीदून दिसतो.
- M 3 (NGC 5272) श्यामशब्दातील, तारा क्रमांक 25 च्या लालच्या अंगाळा, खुडा तेजस्वी मुळे. नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 96 (NGC 3368) सिंहातील, α आणि β यांच्या मध्येतरी, द्विनेत्रीमधून पाहावा येतो.

○ ○ ○

आकाशवर्णन

1900 व	1950 व	2000 व
संकेत ५	संकेत ५	संकेत ५
संकेत ५	संकेत ५	संकेत ५
संकेत ५	संकेत ५	संकेत ५
संकेत ५	संकेत ५	संकेत ५

एसिए

संकेत-३

एसी

उत्तर मुकुट

[पृष्ठ ८१ स्तंभ २ वर्णन पुढे चाढू]
त्याकारणाने काही कालानंतर हा रत्नखच्चित मुकुट विस्कळीत होईल अशी भीति निर्माण झाली आहे. *

तारा « 'जेम्मा' या नावाने ओळखला जातो. त्या शब्दाचा अर्थ रत्न असा असून हा तारा २" दुर्विणीदून वघता येण्यासारखा द्वैती आहे.

β तारा द्वैती असून ह्या जोडीचा परस्पराभोवतीचा भ्रमणकाळ सुमारे ११ वर्षांचा आहे.

* पाहा : तान्यांची गति. पृष्ठ ११३

○ ○ ○

सप्तर्षी

[पृष्ठ ७९ स्तंभ २ वर्णन पुढे चाढू]
४० हून अधिक तारे असून ते सर्व एकाच पातळीत आहेत. आणि ती पातळी आपल्या दोर्धिकेच्या अक्षाशी काटकोनात आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याला सुमारे १३० प्रकाशवर्षे लागतील एवज्या विस्तृत क्षेत्रात या सप्तर्षी-संघांतले तारे पसरलेले आहेत.

सप्तर्षीचे आपणापासूनचे अंतर सुमारे ७०-८० प्रकाशवर्षे आहे. सप्तर्षीमध्ये M 81 (NGC 3031) आणि M 82 (NGC 3034) असे दोन तेजोमेघ आहेत, परंतु ते नुसत्या डोळ्यांनी पाहता येण्यासारखे नाहीत.

रूपविकारी तान्यांचा एक वर्ग असून त्यातील तान्यांना पिधानकारी युग्मे म्हणतात. यांतील दोन्ही सहचर काहीसे लंबगोलाकृती, जवळ जवळ एकमेकांना चिकटल्यासारखे, असतात. एक दुसऱ्यापाठीमारे झाकळा गेल्याकारणाने रूपविकार घडून येतो. सप्तर्षीमधील ० तारा अशा प्रकारचा आहे.

○ ○ ○

एसिए


संकेत-३

संकेत

संकेत

संकेत

८३



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

डिसेंबर	१	पहाटे	५ वाजता
जानेवारी	१	पहाटे	३ वाजता
मार्च	१	रात्री	११ वाजता
एप्रिल	१	रात्री	९ वाजता
मे	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण


आकाश-चित्र

एप्रिल

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

डिसेंबर	१५	पहाटे	४ वाजता
जानेवारी	१५	पहाटे	२ वाजता
मार्च	१५	रात्री	१० वाजता
एप्रिल	१५	रात्री	८ वाजता
मे	१५	सायंकाळी	६ वाजता

कोर्व्हस अथवा हस्त



आकृति ४.३ हस्त

आपण त्या तारकासमूहाला हस्त म्हणतो त्याचे पाश्चात्य नाव कोर्व्हस अथवा कावळा असे आहे. उत्तर आकाशातील हे नक्षत्र कन्येच्या खालच्या अंगासा आणि चित्रा व केटर (चक्र) यांच्या मध्यंतरी आहे. याचा विसार अमरदीच लहान असून त्यात फक्त ५ किंवा ६ ठळक तारे आहेत.

प्राचीन पाश्चात्य वाक्यात कावळा (कोर्व्हस), चक्र (केटर) आणि वासुकी (हैडा) यांच्यासंबंधी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे+. आपण त्यात कावळा म्हणून ओढलेल्यांनी तो प्रथमत: पांढऱ्या शुभ्र कणाचा असून शूर्यदेव 'आपोलो' याचा तो फार लाडका होता. परंतु एक दिवस त्याने केलेली मैरवतंगूक देवाना पसंत पडली नाही आणि त्या कारणामुळे त्यानी इतर पक्षांच्या बरोबर विहार करण्याची त्याला बंदी केली. 'शुपिटर' ला अर्पण करण्यासाठी याणी आणग्याची या पक्षाला आज्ञा केली असलाना त्याने तुकारपणा केला. त्याने पाणी न आणता पंजामध्ये एक साप घरम आवळा आणि किलेक लोट्या गोष्टी सांगून पाणी न मिळाल्याची बतावणी केली होती. देवानी त्याचे पारिपत्य करण्याच्या उद्देशाने

+ पाहा : वासुकी पृ. ११९

पाहा : चक्र पृ. १३

त्याला, चषकाला आणि सर्पला आकाशांत स्थिर करून टाकले. चषकातले पाणी कावळ्याला पिता येऊ नये म्हणून सर्पला दक्षता बाळगण्याची आज्ञा दिली गेली.


जलप्रलयानंतर 'नोहा' ने आपल्या नौकेमध्ये आणलेला कावळा तोच हा 'कोर्व्हस' असावा असेही एका कथेत सांगितले आहे प्राचीन बाबिलोनिअन वाज्यातील सर्पराजी 'टिआमुट' हिने ज्या कावळ्याचे पालन-पोषण केले होते तोच हा कावळा असावा असे ते लोक मानतात.

भारतीय पुराणात आकाशाच्या या विभागातील अनेक तारकासमूह मिळून प्रजापतीची आकृती दाखविली जाते. त्या प्रजापतीच्या उजव्या हाताचा पंजा (हस्त) या 'कोर्व्हस' नक्षत्राच्या जागी येतो. या कल्पनेनुसार 'कोर्व्हस' मधील काही तान्यांची नांवे अशी आहेत.

$$\beta = \text{अंगुष्ठ}, \gamma = \text{मध्यमा}.$$


मुस्का अथवा मक्षिका

दक्षिण गोलार्धातील हे एक छोटेसे नक्षत्र त्रिशंकूच्या दक्षिणांगाला आढळते. त्यात ३ प्रत असलेले फक्त २ तारे आहेत.



आकृति ४.४ मक्षिका

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

दिसेंबर	१	पहाटे	५ वाजता
जानेवारी	१	पहाटे	३ वाजता
मार्च	१	रात्री	११ वाजता
एप्रिल	१	रात्री	९ वाजता
मे	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण सूचि-चित्र एप्रिल

भारतीय प्रमाण बेलेनुसार (I. S. T.)

दिसेंबर	१५	पहाटे	४ वाजता
जानेवारी	१५	पहाटे	२ वाजता
मार्च	१५	रात्री	१० वाजता
एप्रिल	१५	रात्री	८ वाजता
मे	१५	सायंकाळी	६ वाजता

प्रिल : दक्षिण

विशेष तारे :

- a कारीना-मीका मधील (अगस्त्य)
 - a विद्युत्मधील
 - a लघुलुळातील (प्रश्ना)
 - a यातुकीमधील (आहकाढ)
 - a सिंहातील (मपा), नेमका आयनिक वृत्तावर
 - b सिंहातील (डेनेबोला)

द्वितीय तारे :

- १ कक्षीतील, दिनेशीमधून पाहवा येतो.
 २ चिंदौकूमधोल वितय, १^० दुर्विणीदून दिसतो.
 ३ नीका-देवेला मधील, दोन्ही तांच्याच्या रंगात फार फरक,
 ४ लघुलुप्पकलील, जोडीदार प्रवंद घनतेचा येत खुजा.
 ५ मासुकीमधील, ३^० दुर्विणीदून दिसतात.
 ६ मिहातील, भूमणकाळ ६१९ यारे, २^० दुर्विणीदून दिसतात.

तेजोमेघ आणि तारकामुखळ :

- M 44 (NGC 2632) અથવા 'મેસેપે', કર્કાતીલ. નુસત્યા ડોક્યાની દિસ્તો.

M 67 (NGC 2682) કર્કાતીલ α તાન્યાજ્વાલ, ખુલા ગુચ્છ, દિનેશીતુન દિસ્તો.

NGC 4755 ચિંગ્યકુમધીલ, \times તાન્યામોકૃતી. તારા \times હા β તાન્યા-જ્વાલ અથવા રસ્તાવર્તી આહે. ગુચ્છાત સુમારે ૧૦૦ રંગિવેરંગી તારે આહેં વ તો એસાચા રસ્તાલચિત્ત દામિન્યાપ્રમાળે દિસ્તો.


M 46 (NGC 2437) આપિ NGC 2422 પુષ્પિસ-નીકામધીલ. સાધારણપણે મ્યાથાચ્યા અસ્કાશાલર, દિનેશીતુન દિસ્તાત.

M 96 (NGC 3368) સિહાલીલ α આપિ β સાંચ્યા મખ્યંતરી. દિનેશીતુન દિસ્તો.

३०८

तारकांच्या वर्गवारीसंवंधी रेषाचित्र


सामान्यपणे सर्व तान्यांतील २१सायनिक घटकांत समानता आढळते. तारे निरनिराळ्या रंगाचे दिसतात, त्याचे कारण त्यांच्या पृष्ठभागाशी भिन्न तपमाने. रंगानुसार म्हणजेच पृष्ठ-तपमानानुसार काही गठ पाढ्यांत आले आहेत आणि गठचिह्ने सोबतच्या रेषाच्चित्रांत आडव्या सहनिर्देशकांवर दाखविली आहेत. तान्यांच्या पृष्ठभागाशी किंती प्रखर तपमान आहे, त्यांनु



आकृती ४.५ तान्यांचे प्रकार

दारे असतात. अतिराक्षस वर्गातील तारे आकाराने विशाल असले तरी पृष्ठाशी त्यांचे तपमान कमी असते. त्या उलट, शुभ्र खुजे तारे आकाराने लहान परंतु प्रखर तपमानाचे असतात.

हे रेषाचित्र ज्योतिर्विद हेर्द्भृश्प्रुंग आणि रसेल यांच्या नावाने ओळखले जाते.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

डिसेंबर	१	पहाटे	५ वाजता
जानेवारी	१	पहाटे	३ वाजता
मार्च	१	रात्री	११ वाजता
एप्रिल	१	रात्री	९ वाजता
मे	१	सायंकाळी	७ वाजता

पाञ्चम

आकाश-चित्र

एप्रिल

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

डिसेंबर	१५	पहाटे	४ वाजता
जानेवारी	१५	पहाटे	२ वाजता
मार्च	१५	रात्री	१० वाजता
एप्रिल	१५	रात्री	८ वाजता
मे	१५	सायंकाळी	६ वाजता

वृहलुधक अथवा केनिस मेजर


एप्रिल महिन्यात पश्चिमेकडे सोँड करन रात्रीच्या आकाशाकडे, सुमारे ८ ताळा, पाहिले तर आकाशांगेचा पहा पसरलेला दिसतो. पट्ट्याच्या वरच्या लाजूळा दिसणाऱ्या उल्लक ताण्याचे नांव प्रदर्शा असे आहे. आकाशांगेच्या लाजूळ्या लाजूळा सेजस्ती तारा व्याध या नांवाने प्रसिद्ध आहे.

हे तारे या नक्षात्रात आहेत त्याची नांवे अनुक्रमे लघुलुधक आणि वृहलुधक अशी आहेत. प्रीक पुरावामुसार 'केनिस मायनर' आणि 'केनिस मेजर' ही 'ओरोयन' * नावाच्या पारथ्याची दोन शिकारी कुळी मानली जातात. 'लहान कुळा' व 'मोठा कुळा' अशा अर्थाची त्या दोपाची नांवे आहेत. प्राचीन काळी, खिस्तपूर्व ३००० वर्षांच्या मुमारास, यांच तारा शूयोंदव्यापूर्वी उमण्ठत असे, आणि याच मुमारास इविंतमधील नाईल मर्हीला पूर येई. आता हा सर्व प्रकार पृथक्या-अक्षांच्या परोचनामुळे बदललेला आहे.

व्याध तारा फार सेजस्ती असल्याने निरीक्षकांच्या नवरेतन तो कधीच मुट्ठा नाही. फार प्राचीन काळापात्रातून त्याचे वेद खेले जात. 'वेसेल' नावाच्या प्रस्तुत गणिकाशास्त्रातून १० वर्षांत देतलेल्या वेदांचा अभ्यास केला तेच्या त्याता व्याधाच्या गतीत काहीव्यांती विसंगति आढळून आली. व्याधाच्या अगदी जवळ दुसरा एलादा भारी यजनाचा तारा असावा असा तकं करण्यात आला. आधर्ये असे की लरोखरच १८ वर्षांनंतर व्याध हा जोडलारा अल्पप्रदाचे उपडकीस आहे. व्याधाच्या सोबत्याची प्रत ८ अदून ते दोने समाईक गुंहलव्याप्यामोळती प्रदक्षिणा घालीत आहेत. इ. स. १८९४ साली दोन्ही तारे वरस्तरांच्या अगदी जवळ आले होते व जोडी-दार, अंधुक असक्याकारणाने, दग्गोचर होऊ शकला नाही. त्यानंतर सुमारे ३१ वर्षांनी जेव्हा दोन्ही तांचांतील अंतर ११°.५ झाले, त्यावेळी त्याचा

* पाहा मूळ पृष्ठ ४९

आकाशवर्णन




आकृति ४.६ : वृहलुधक

शोध लागला, सध्या जोडीतील दोन्ही तारे अगदी जवळ जवळ असल्याकारणाने ते फक्त प्रभावी दुर्बिणीतून दिसू शकतात.

व्याध आपापासून ८.७५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे आणि त्याची प्रत -१.६ आहे. व्याधावरून जर आपण सूर्याकडे पाहू शकले तर सूर्य ६ व्या प्रतीच्या तान्यासारखा पुस्ट दिसेल. येव्यावरून व्याधाची तेजस्विता किंवा प्रचंड आहे याची कल्पना येईल.

व्याधाचा व्यास सूर्याच्या १.८ पट, आणि व्याधांतील वस्तुमान सूर्याच्या २.४ पट आहेत. येव्यावरून व्याधाची सरसकट घनता ०.४

[पाहा : पृष्ठ ९१ संभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर
 डिसेंबर १ पहाटे ५ वाजता
 जानेवारी १ पहाटे ३ वाजता
 मार्च १ रात्री ११ वाजता
 एप्रिल १ रात्री ९ वाजता
 मे १ सायंकाळी ७ वाजता

पाञ्चम सूचि-चित्र एप्रिल

मारतीय प्रमाण बेळेनुसार (I. S. T.)			
डिसेंबर	१५	पहाटे	४ वाजता
जानेवारी	१५	पहाटे	२ वाजता
मार्च	१५	रात्री	१० वाजता
एप्रिल	१५	रात्री	८ वाजता
मे	१५	सायंकाळी	६ वाजता

प्रग्निल : पञ्चिम

विशेष तारे :

- “ वृहस्पतिकांतील (व्याध)
- α, β मिथुनांतील (कैंस्टर, पोल्क्स अथवा पुनर्ज्यु).
- α, β मूर्गांतील (काष्ठि, राक्षस).
- β यपातीमधील (आळगोळ).
- α लघुलुभकांतील (प्रधा).
- α वृषभांतील रोहिणीसमूहांत (रोहिणी).

दैती तारे :

- α वृहस्पतिकांतील, जोडीदार प्रचंड घनतेचा खेतखुजा.
- α मिथुनांतील, वस्तुत: पटक आहे. २° दुर्विणीदून दिसतात.
- λ मिथुनांतील, ३° दुर्विणीदून दिसतात.
- δ मिथुनांतील, २° दुर्विणीदून दिसतात.
- θ, मूर्गांतील, एकेदर चतुष्क, २° दुर्विणीदून दिसतात.
- θ, δ मूर्गांतील, द्विनेत्रीमधून दिसतात.
- β यपातीमधील, विधानकारी. हे चतुष्क आहे.
- ε, ζ, η यपातीमधील, २° दुर्विणीदून दिसतात.
- α लघुलुभकांतील, जोडीदार प्रचंड घनतेचा इवेतखुजा.
- θ वृषभांतील, रोहिणीसमूहांतील, नुसत्या डोळ्यानी दिसतात.
- γ वृषभांतील, रोहिणीसमूहांतील, द्विनेत्रीदून दिसतात.

कृपयिकारी तारे :

- δ, η मिथुनांतील, आशुचिकाळ अनुकमे १०°२ दि, २३१ दि.
- β यपातीमधील, मिष्यमित आशुचिकाळ २ दि. २० ता. ४८°९ मि.

तेजोमेष भागि तारकागुच्छ :

- M 41 (NGC 2287) वृहस्पतिकांतील, व्याधाच्या खाली सुमारे ५° वर नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 35 (NGC 2168) मिथुनांतील α आणि η योन्या वरच्या अंगाळा, नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 42 (NGC 1976) मृगांतील. बाणांतील σ तान्याच्या खाली, नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 76 ययातीमधील φ तान्याजवळ. डंबेल आकृति.

h (NGC 869) आणि χ (NGC 884) ययातीमधील. सुंदर तेजस्वी ठिपके. नुसत्या डोळ्यानी दिसतात.

○ ○ ○

बृहलुभक

[पृष्ठ ८९ संम २ वर्हन पुढे चालू]


भरते. व्याधाच्या जोडीदाराचा व्यास सूर्याच्या ०°०३ पट आणि त्याचे वस्तुमान सूर्याच्या ०°८५ पट आहे. अर्थात जोडीदाराची घनता 4×10^8 अथवा मुख्य तान्याचा सुमारे ८०,००० पटीने जास्त आहे. या कारणाने जोडीदाराचा (व्याध B) श्वेतखुजा या वर्गात समावेश केला जातो.



बृहलुभक नक्षत्रांतील β तारा ‘मिरझाम’ या नांवाने ओळखतात. इंजितमधील प्रसिद्ध ज्योतिःशास्त्रज्ञ ‘अल सुफी’ याने १० व्या शतकांत या प्रत ३ असान्या तान्याची माहिती दिली होती. त्यानंतर १७ व्या शतकापर्यन्त हा तारा अदृश्य राहिला परंतु सध्याच्या काळांत त्याची पुन्हा त्याची प्रत २ झाली असून तो ठळक दिसत आहे.

ε (अधेरा) प्रत १.६, δ (वेसेन) प्रत २.० आणि η (अलेक्ट्रा) प्रत २.४ असे तीन ठळक तारे याच नक्षत्रांत आढळतात. त्यांची एक त्रिकोणाकृती बनते. सूर्यकुल η तान्याजवळून निघून अभिजित (स्वर-मंडळांतील α) तान्याकडे, दर सेकंदास सुमारे २० किलोमीटर वेगाने, जात आहे असे मानतात.

○ ○ ○




निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर
 डिसेंबर १ पहाडे ५ वाजता
 जानेवारी १ पहाडे ३ वाजता
 मार्च १ रात्री १९ वाजता
 एप्रिल १ रात्री ९ वाजता
 मे १ सायंकाळी ७ वाजता

ख-स्वस्तिक आकाश-चिल एप्रिल


मारतीय प्रमाण बेळेनुसार (I. S. T.)
 डिसेंबर १५ पहाडे ४ वाजता
 जानेवारी १५ पहाडे २ वाजता
 मार्च १५ रात्री १० वाजता
 एप्रिल १५ रात्री ८ वाजता
 मे १५ सायंकाळी ६ वाजता

सेक्सटान्स अथवा पहंच

सिंह नक्षत्रांतील मध्या ताज्यांच्या दक्षिणांगाला असलेला हा एक तारकासमूह असून त्याचे नाव आधुनिक आहे. आयनिक तृतीवरील या नक्षत्रात प्रति ५° हून अधिक रप्त असा एकही तारा नाही.



आकृति ४.७ पहंच



आकृति ४.८ : शशक



शशक अथवा लेपुस


नामाभिधान आधुनिक असून त्याचा अर्थ ससाचा असा आहे. हे नक्षत्र मृग नक्षत्रांच्या दक्षिणेस असून या नक्षत्रातील चार ताज्यांचा एक लांबट आणि विरोपा चीकोम कमळो, स्पांतील ३ तारा चीकोमाच्या पूर्वे कोपन्याशी असून तो सुमारे दर सेकंदाला ९८ किलोमीटर या वेगाने आपणापासून दूर दूर जात आहे.

चंद्राघर दिसण्यारा ससाचा तो हाच असावा असा प्राचीन काळी काढीचा समज असे. ओरायन मीषाच्या पारध्याने याच सशाची शिकार केली असेही संगण्यात येते. इंजिनियरमुरायामध्ये 'ओरिसिरिस' याचे जहाज असा या नक्षत्राचा उल्लेख केला जाई. विशेष म्हणजे या नक्षत्रांच्या दक्षिण मागांत एक तारकामुळा आहे.


प्राकाशावर्धन

क्रंटर अथवा चषक (पेला)

वासुकी (हैड्रा)फौ आणि कन्या (विंगो) यांच्या मध्यंतरी असलेले आणि दक्षिणेकडील नव्यानेच कलिपलेले हे नक्षत्र आहे. यातील ४ अंधुक ताज्यांचा एक चौकोन बनतो. त्यावरून या नक्षत्राची आकृति भांड्याप्रमाणे आहे अशीही कोणी कल्पना कल्पना करतात.



आकृति ४.९ : चषक



आकृति ४.१० कर्कटक


सिरिनुस अथवा कर्कटक (कंपास)

दक्षिणेकडील एका लहानदा तारकासमूहाचे हे नाव आधुनिक आहे. त्याचे स्थान नरतुरंगातील ठळक ८ ताज्यांच्या दोजारी असल्याने ते सापडू शकते. अनुकमे ३, ४, ५, ६ अशा प्रतीचे एकूण ३ तारे या नक्षत्रात आहेत.

मोनोसेरोस अथवा शृंगाश्व

आकाशगंगेतील हे नक्षत्रनाम (पृष्ठ ७५, आकृति ३.६) आधुनिक आहे. 'एकशृंगी' घोड्याची कल्पना पाश्चिमात्य आहे. प्राचीन ग्रीक वाङ्ग्यातील 'ओरायन' नावाच्या पारध्याने ज्या एकशृंगी घोड्याची शिकार केली तोच

फौ पाहा : वासुकी पृष्ठ ८५. [पाहा : पृष्ठ १५ स्तंभ १ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

दिसेंबर	१	पहाटे	५ वाजता
जानेवारी	१	पहाटे	३ वाजता
मार्च	१	रात्री	११ वाजता
एप्रिल	१	रात्री	९ वाजता
मे	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वास्तिक
सूची-चित्र
एप्रिल

भारतीय प्रमाण बैलेन्सार (I. S. T.)

दिसेवर	१५.	पहाडे	४ वाजता
जानेवारी	१६.	पहाडे	२ वाजता
माचे	१७.	राजी	१० वाजता
एप्रिल	१८.	राजी	८ वाजता
मे	१९.	सापेहाती	६ वाजता

शृंगार्भा


[पृष्ठ ९३ संतम २ वर्हन पुढे चाल]

हा असाचा असे मानवात. या नक्षत्राच्या आसपास प्रत १ किंवा २ असणारे वरेच तारे आहेत; तरी या नक्षत्रामध्ये ४ प्रमाणीपेक्षा जास्त ठळक असा एकही तारा नाही. ती तारा चैती आहे, त्याशिवाय NGC 2244 या नावाचा एक तारकागुच्छ असून तो लहानशा दुर्बिणीदून अति मनोवेधक दिसतो.

आष्टलिंगा अथवा वाताकर्षण

अंधुक तारांच्या एका समूहाला हे आधुनिक नांव दिलेले आहे. आकाशातील याचे स्थान चामुळीच्या दक्षिणेला आणि नीकेच्या आप्रेयीला आहे, प्रत ५ दून ठळक अशी तारका पात नाही.

शामेलिंगोज अथवा वायुमक्ष (रंग बदलणारा सरडा)




आकृती ४०११ : वायुमक्ष

दक्षिण गोलार्धातील आणि दक्षिण खवालगतचे हे आधुनिक नामकरण असेलेले नक्षत्र आपल्याता दिसू शकत नाही. प्रत ५ असणारे सात तारे यामध्ये असून त्याची मांडणी साधारणगे सप्तर्षीमधील तार्यांप्रमाणे आहे. याकारणाने त्याना दक्षिणेकडील वृहद्भूमक्ष कृ असेही महणतात. चिनी लोक यासो सित्तुदाढ असे म्हणतात. या शब्दाचा अर्थ दर्दियांची पातेली असा आहे. या नावाकर्मन पाश्चिमात्य लोक सप्तर्षीना 'ग्रेट डिपर' म्हणतात त्याचे कारण समजून येते. (* पाहा : सप्तर्षी पृष्ठ ७३.)


माकाशवाचांन

घोलान्स अथवा शफरी

हे एक दक्षिण गोलार्धातील आणि अगस्त्य (कॅनोपस) आणि मित्र (सेंटारसमधील α) यांच्या मध्येतरी असलेले एक नक्षत्र आहे. याची आकृति उडत्या पतंगासारखी भासते. शेपटीमध्ये अनेक अंधुक तारे आहेत.



आकृती ४०१२ : शफरी



आकृती ४०१३ वृक्ष


लपुस अथवा वृक्ष

नरतुरंगाच्या पूर्वेला आणि दूलेच्या दक्षिणेला असलेल्या या नक्षत्राचे नामकरण आधुनिक आहे. प्राचीन पाश्चात्य वाङ्ग्यातील जलप्रलयाच्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे 'नोहा' ने ज्या ठिकाणी सुरक्षितपणे प्रथम जमिनीवर पाय ठेवले तेथे त्याने यज्ञ करून देवाना एका लांडग्याचा बळी दिला होता. हाच लांडगा तेव्हापासून नक्षत्रस्थानी दिसत आहे असे सांगतात. फक्त ३ व ४ प्रतीचे काही तारे या समूहात आढळतात.

मेन्सा अथवा त्रिकूट

त्रिकूट हे मेन्सा या लहानशा नक्षत्रांचे आधुनिक नांव आहे. त्याचा अर्थ 'डोंगरावरील पठार' असा लावतात. नक्षत्राचा विस्तार उल्ति-७०° द. ते -८५° द. असल्याने ते आपणास दिसण्यासारखे नाही.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जानेवारी	१	पहाडे	५ वाजता
फेब्रुवारी	१	पहाडे	३ वाजता
एप्रिल	१	रात्री	११ वाजता
मे	१	रात्री	९ वाजता
जून	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश-चित्र

मे


मारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१५	पहाडे	४ वाजता
फेब्रुवारी	१५	पहाडे	२ वाजता
एप्रिल	१५	रात्री	१० वाजता
मे	१५	रात्री	८ वाजता
जून	१५	सायंकाळी	६ वाजता

इयामशब्द अथवा कानेस व्हेनाटिसि

प्राचीन मारतीय ज्योतिःशास्त्रात हा तारकासमूह उल्लेखिला जात नसे. त्याचे इयामशब्द हे नाव साहजिकच आधुनिक आणि पाश्चात्यानी ठेकडैल्या नावाचक्न मेतलेले आहे. या समूहात अनेक तारे आहेत. परंतु फक्त तीनच तारे ४.५ प्रतीटून जास्त ढळक दिसतात.

आपण त्याला 'भूतप' म्हणतो त्या तारकासमूहाला पाश्चात्य लोक 'बूटेस' या नावाने ओळखतात. 'बूटेस' हा एक शेतकरी व मेंदपाळ असून त्याने जमिनीची मशागत करणे सोपे पढावे म्हणून एक नांगर शोधून काढला होता, असे प्राचीन ग्रीक वाच्यात सांगितले आहे. या सलकृत्यावृत्त त्याला नशात्रक्षाने आकाशात कायमचे स्थान प्राप्त झाले. 'सतर्धी' नशक्षाता पाश्चिमात्प लांकांत जी अनेक नावे दिलेली आढळतात त्यांपैकी 'नांगर' हे नाव करे पडले असावे याचे कारण बरील कयेवरून कळून येते.



आकृती ५०३ : इयाम शब्द.

'सतर्धी'* आणि 'ध्रुवमत्स्य'† या तारकासमूहांना पाश्चिमात्य 'मोठा अस्वल' आणि 'लहान अस्वल' या नावाचे ओळखतात. ही दोन्ही अस्वले म्हणजे 'कॅलिस्टो' आणि 'अर्कास' अशी मातापुत्रांची जोडी असल्याबद्लची एक स्वतंत्र कथा ग्रीक पुराणात आढळते. 'कॅलिस्टो' चा मुलगा 'अर्कास' हाच स्वतः शिकारी होता आणि 'बूटेस'‡ हाही शिकारी होता. या कारणाने 'बूटेस' म्हणजेच 'अर्कास' अशीही एक आख्यायिका आहे. त्याची आई 'कॅलिस्टो' शापभ्रष्ट झाल्याने अस्वलाच्या रूपात हिंडत असताना 'अर्कास' च्या हातून स्वतःच्याच आईची नकळत शिकार होण्याचा विलक्षण प्रसंग उद्भवला होता. त्यावेळी शिकार करणारे आणि दोरीला बांधलेले दोन कुत्रे त्याच्या जबल होते. 'कानेस व्हेनाटिसि' या ग्रीक शब्दाचा अर्थ 'शिकारी कुत्रे' असा आहे आणि त्यावरूनच हे नक्षत्रनाम तयार झाले असावे असे सांगतात.

ही आख्यायिका सुसंगत वाटते कारण हिन्द्यातील सर्वच पात्रांचा नीट-पणे उल्लेख झालेला आढळतो. 'बूटेस' हा शिकारी, त्याचे दोन कुत्रे 'कानेस व्हेनाटिसि' आणि ज्याची शिकार केली जात होती ते हे मोठे अस्वल 'उर्सा मेजर'.


या तान्याला 'कोर कारोली' अथवा 'चार्लसचे हृदय' असे नाव आहे. प्रसिद्ध ज्योतिर्तिविद 'हॅले' यानी इंग्लंडचा राजा पहिला चार्लस याच्या गौरवर्वार्थ हे नाव योजिले असल्याचे सांगतात.

तारा a (अथवा क्रमांक 12) हा दैती आहे आणि तो लहानशा दुर्बिणीदून दिसण्यासारखा आहे. क्रमांक 25 या तान्याजबल एक सुंदर खुला तारकागुच्छ आहे आणि काळोखी निरब्र आकाशात तो नुसत्या डोळ्यानी दिसू शकतो. त्याचे नाव M 3 (NGC 5272) आहे.

भारतीय ज्योतिषांतील नक्षत्रनाम 'इयामशब्द' आधुनिक आहे. परंतु यमदेवाच्या श्याम आणि शबल या दोन कुत्र्यांवरून ते नाव पडले असावे. संस्कृतात श्याम म्हणजे काढा आणि शबल म्हणजे ठिपक्यांचा.

* पाहा सतर्धी पृष्ठ ७७. † पाहा ध्रुवमत्स्य पृष्ठ ११७.

‡ पाहा भूतप पृष्ठ १२१.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जानेवारी	१	पहाटे	५	वाजता
फेब्रुवारी	१	पहाटे	३	वाजता
एप्रिल	१	रात्री	११	वाजता
मे	१	रात्री	९	वाजता
जून	१	सायंकाळी	७	वाजता

उत्तर

आकाश-चित्र
मे

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१५	पहाटे	४	वाजता
फेब्रुवारी	१५	पहाटे	२	वाजता
एप्रिल	१५	रात्री	१०	वाजता
मे	१५	रात्री	८	वाजता
जून	१५	सायंकाळी	६	वाजता

मे : उत्तर

विशेष तारे

- α उत्तर मुकुटांतील (जेम्हा अथवा मुकुटमणी)
- β कालेयांतील (दुबान); गतकाळीन भूवतारा.
- γ भूवमस्पांतील (भूवतारा = पोलारिस); सप्ताचा भूवतारा.
- δ भूतपांतील (स्वाती)
- ε शीरीमधील (रास अल् फेटी), सूर्यपिण्डा ८०० पट न्यासाचा.
- ζ श्यामशबलांतील (कोर कारोली)
- η, θ समर्थीमधील (कुतु अथवा हुमे, पुलह अथवा मिरात).
- η समर्थीमधील (चसिङ), शौजारी अरुंधती.
- η सारथीमधील (नद्दहृदय).
- θ सिंहांतील (वेनेबोला).

द्वैती तारे :

- α उत्तरमुकुटांतील, २° दुर्बिणीदून दिसतात.
- γ कालेयांतील, २ सारस्या तेजस्वितेवे तारे. द्विनेत्रीदून दिसतात.
- ε, η कालेयांतील, ३° अथवा ४° दुर्बिणीदून दिसतात.
- γ भूवमस्पांतील, परस्परापायन दूर, २° दुर्बिणीदून दिसतात.
- δ, μ भूतपांतील, आकर्षक द्वैती, द्विनेत्रीदून दिसतात.
- μ भूतपांतील जोडीदार मुख्य तान्यापेक्षा २ ते ४ प्रतीनी कमी तेजत्वी.

α शीरीमधील, जोडीदार निळ्या रंगाचा व ५ न्या प्रताचा.

α श्यामशबलांतील, २" दुर्बिणीदून दिसतात.

η समर्थीमधील, सोबती अरुंधती, ११° अंतरावर. नुसत्या डोळ्यानी दिसतात.

η समर्थीमधील, हा स्वतः द्वैती आहे. २" दुर्बिणीदून दिसतात.

θ सारथीमधील, ४" दुर्बिणीदून दिसतात.

सुंदर दृश्य :

θ, μ, η, γ शीरीमधील. २" दुर्बिणीदून दिसणारा उत्कृष्ट देखावा.

रूपविकारी तारे :

α शीरीमधील, ३.१ पासून ३.९ प्रतीचा फरक.

ε, η सारथीमधील, पिघानकारी रूपविकारी, आवृत्तिकाल अनुक्रमे ९८८३ आणि ९७२ दिवस.


तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

M 13 (NGC 6205) शीरीमधील, η आणि θ यांच्या मध्यंतरी. नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 92 (NGC 6341) शीरीमधील, π तान्याच्या पलिकडे आणि α, δ, π यातून जाणाच्या रेषेवर. नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 3 (NGC 5272) श्यामशबलांतील, तारा कमांक 25 च्या खालच्या अंगाला. तेजस्वी खुला गुच्छ. नुसत्या डोळ्यानी दिसतो.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जानेवारी	१	पहाटे	५ वाजता
फेब्रुवारी	१	पहाटे	३ वाजता
एप्रिल	१	रात्री	११ वाजता
मे	१	रात्री	९ वाजता
जून	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व आकाश-चित्र मे


भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१५	पहाटे	४ वाजता
फेब्रुवारी	१५	पहाटे	२ वाजता
एप्रिल	१५	रात्री	१० वाजता
मे	१५	रात्री	८ वाजता
जून	१५	सायंकाळी	६ वाजता

शौरी अथवा हक्युलिस

हे विलीनं नक्षत्र उत्तरमुकुट आणि स्वरमेंडळापासून येट कालेयाचे मस्तक आणि भुजेगधारी याच्या दिशेने पसरलेले आहे.

या नक्षत्राचे पाखिमात्य नाव 'हक्युलिस' असून त्याकडूलची प्राचीन ग्रीक वाक्यातील आख्यायिका प्रसिद्ध आहे. 'डेस्फो' येथील देवीने त्याला अति विकट असी 'बारा घाड्याची कुरवे' करण्याची आशा दिलेली होती. परंतु 'हक्युलिस' जरा कचक लागला त्यावेळी त्याला असे सांगण्यात आले की जर त्याने ही सर्व कामे भीटलेये पार पाढली तर त्याला अमरत्व प्राप्त होईल. अर्थात, 'हक्युलिस' ने सर्व प्रकारचे शौर्य दाखवून अकाशात नक्षत्र होण्याचा मान मिळविला.



आकृती ५.२ : शौरी

नक्षत्रांची कात्यनिक चित्रे काढतात त्यांत 'हक्युलिस' एक गुडघा टेकून बसलेला असून त्याच्या पायाशी कालेयाचे मस्तक आणि खांद्यावर सिंहाचे कातडे असल्याचे दाखविले आहे. 'नेमिअन' सिंह आणि 'हैड्रा' पाणसर्प यांचा वध करण्याची कामगिरी त्याच्यावर सोपविलेली होती' त्याच्यप्रमाणे 'कर्क' खेळड्याचा नाश करण्याचीही त्याला आशा होती. या अचाट कामगिरीच्या संदर्भात उल्लेखिलेले काही प्राणी नक्षत्रलपाने आकाशात दिसतात. उदाहरणार्थ, साजिंदा = बाण, अर्किवला = गरुड, सिंगनस = हंस आणि ड्राको = कालेय.

'एराटोस्थेनेस' या ग्रीक पंडिताने 'हक्युलिस' हे नक्षत्र-नाम सुचविल्याचे सांगतात. 'आराडुस' नावाचा पंडित या नक्षत्राला 'एन गोनासिन' अथवा गुडघा टेकलेला योद्धा असे नाव देतो. 'हक्युलिस' पायाखाली (ड्राको) कालेयाचे मस्तक चिरडीत आहे असा देखावा मानलेला आहे. युरोपियन देशातील निरीक्षकांना 'हक्युलिस' या अवस्थेत सध्या दिसू शकत नाही. तरी सुमारे ३००० वर्षांपूर्वी बाबिलोनियन लोकांना तो तसा दिसे. अशी आकृति काढलेली काही चित्रे सापडलेली आहेत. ज्या काढात कालेयातील ८ (दुबान) ध्रुवतारा मानला जाई त्यावेळी अशी परिस्थिति शक्य होती. परंचनगतीचा हा परिणाम असावा असे आता ख्यानात आले आहे.


यांतील ठळक तारा α रक्तवर्णी, रूपविकारी असून 'रास अळ घेण्या' या नावाने ओळखला जातो. या समूहातील δ , μ , ν आणि γ हे तारे τ दुर्बिणीदून पाहिल्यास फारच मनोवेधक दिसतात.

γ आणि δ या तान्यांच्या मध्यंतरी M 13 नावाचा एक तारकागुच्छ आहे. त्याच्यप्रमाणे α , δ या रेवेवर आणि π च्या पलिकडे M 92 नावाचा एक तारकागुच्छ आहे. दोन्ही गुच्छ नुसत्या डोळ्यानी दिसतात.

सुर्य, शौरीच्या दिशेने, दर सेकंदास सुमारे २० कि. मी. वेगाने जात आहे.

× पाहा कालेय पृष्ठ १३७

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जानेवारी	१	पहाटे	५ वाजता
फेब्रुवारी	१	पहाटे	३ वाजता
एप्रिल	१	रात्री	११ वाजता
मे	१	रात्री	९ वाजता
जून	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व
सूचि-चित्र
मे

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१९	पहाटे	४ वाजता
फेब्रुवारी	१९	रात्री	२ वाजता
एप्रिल	१९	रात्री	१० वाजता
मे	१९	रात्री	८ वाजता
जून	१९	सायंकाळी	६ वाजता

मे : पूर्व

विशेष तारे :

- α कन्येतील (चित्रा), नेमका आयनिक वृत्तावर.
- β भूतपांतील (स्वाती).
- α वृषभिकांतील (लघेडा), सूर्यपेक्षा १०० पट व्यासाचा आणि ३००० पट दीप्तीचा.
- α शौरीमधील (रास अल खेडी).
- β सिंहांतील (देनेबोला).
- α स्वरमंडलांतील (अभिजित), भविष्यकाळीन खवतारा.

द्वितीय तारे :

- γ कन्येतील, दोन्ही समान तेजस्वितेचे. २" दुर्बिणीदून दिसतात.
- δ, μ भूतपांतील, द्विनेत्रीदून दिसतात. जोडीदार मुख्य तात्पारेक्षा २ ते ४ प्रतीमी मंद.
- α वृषभिकांतील, जोडीदार पुस्ट.
- β, γ, δ वृषभिकांतील, परस्परापासून दूर अंतरावरच्या जोड्या.
- ε वृषभिकांतील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- α शौरीमधील, जोडीदार निळ्या रंगाचा आणि ५ व्या प्रतीचा.
- α स्वरमंडलांतील, अंतर ५६". प्रति ०.२ व १०.५.
- α स्वरमंडलांतील, अंतर २०८". नुसत्या डोळ्यानी दिसतात.
- ८, β स्वरमंडलांतील, स्पष्ट जोड्या, दुर्बिणीदून दिसतात.

- γ स्वरमंडलांतील, ३ स्वतंत्र जोड्या, छोट्या दुर्बिणीदून दिसतात.
- δ हस्तामधील, प्रती ३.० आणि ८.५.

रूपविकारी तारे :

- α शौरीमधील, ३.१ पासून ३.० प्रतीचा फरक.
- β स्वरमंडलांतील रूपविकारी प्रकारांतील प्रातिनिधिक. आवृत्तिकाल १२.९१ दिवस.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 100 (NGC 4321) अरुंधतीकेशांतील, तारा क्रमांक 11 च्या खालच्या अंगाला, सर्पिलाकृति, द्विनेत्रीदून दिसतो.
- M 53 (NGC 5024) अरुंधती केशामधील, तारा क्रमांक 42 च्या वरच्या अंगाला, द्विनेत्रीदून दिसतो.
- M 4 (NGC 6121) वृश्चिकांतील α जवळ, तेजस्वी, गोलाकृती.
- M 7 (NGC 6475) वृश्चिकांतील σ जवळ, खुला गुच्छ.
- M 6 (NCC 6405) वृश्चिकांतील λ च्या वरच्या अंगाला. पतंगाकृति, फक्त मोळ्या दुर्बिणीदून दिसतो.
- M 13 (NGC 6205) शौरीमधील γ व δ यांच्या मध्यंतरी नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 92 (NGC 6341) शौरीमधील π तात्पालीकडे α, δ, π रेवेर. नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 57 (NGC 6720) स्वरमंडलामध्ये. 'रिंग नेबुला.' β γ रेवेर सुमारे मध्याशी. दुर्बिणीदून दिसतो.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जानेवारी	१	पहाटे	५	वाजता
फेब्रुवारी	१	पहाटे	३	वाजता
एप्रिल	१	रात्री	११	वाजता
मे	१	रात्री	९	वाजता
जून	१	सायंकाळी	७	वाजता

दक्षिण

आकाश-चित्र

मे


मार्तीय प्रमाण खेळेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१५	पहाटे	४	वाजता
फेब्रुवारी	१५	पहाटे	२	वाजता
एप्रिल	१५	रात्री	१०	वाजता
मे	१५	रात्री	८	वाजता
जून	१५	सायंकाळी	६	वाजता

त्रिशंकु अथवा कुक्स

उत्तर गोलार्धात हंस ० नक्षत्र दिसते. त्याची आकृती खिस्ती लोकांच्या फक्सासारखी काढतात. त्याचे स्थान आकाशगंगेतच आहे. दक्षिण गोलार्धात त्रिशंकु या नावाने प्रसिद्ध असलेले एक नक्षत्र दिसते. त्याचीही आकृती महामासाचे आहे. येवऱ्यावरून हंसाला उत्तरोकडचा आणि त्रिशंकुला दक्षिणेकडचा 'क्रॉस' अशी नावे वापरण्याचा प्रधात आहे.

मे महिन्यात सापेक्षाळी ८ वाजण्याच्या सुमारास हे नक्षत्र दक्षिणेकडील आकाशात नुकतेच उगमत असलेले दिसते. भारतीय कल्पनेतुसार याची आकृती स्वस्तिकांतील फुलीप्रमाणे आहे. फुलीच्या दोन्ही रेखांच्या टोकांशी एकेक ठळक तारा आहे. त्यापैकी α व γ हे दक्षिणोत्तर असून β व δ हे काहीसे पूर्वपश्चिम आहेत.



आकृती α . β : त्रिशंकु आणि नरतुरंग

दक्षिण खिलिजाकडचा जो α तारा साला 'ऑरिंटना' असे नाव आहे. हा पहिस्पा प्रतीचा तेजस्वी असून त्रीती आहे. पूर्वेकडचा β तारा ϵ . ζ प्रतीचा आहे. उत्तरोकडचा γ तारा बवळजवळ तेवढाच तेजस्वी असून त्रीती आहे. फुलीमधील चीधा तारा δ जरा कमी तेजस्वी असून स्वस्तिक

रेवेपासून योडा चब्लेला आहे, आणि त्या कारणाने एकंदर आवृत्ती काहीशी तिरपी दिसते. β तान्याच्या जवळ उत्तरेला μ हे एक ताराकाशम असून लहानशा दुर्बिणीदून पाहता येण्यासारखा आहे.

त्रिशंकूमधील सर्वच तारे एका गटातले नाहीत. त्यातील α , β व δ हे 'नरतुरंग - वृश्चिक' ('सेंटोरस δ - स्कोपिंगो') या जोडनावाने ओळखल्या जाणाच्या गटांतील आहेत. अर्थात हे तिन्ही तारे सहप्रवासी असून आपणापासून सुमारे २०० प्रकाशवर्षे येवऱ्या अंतरावर आहेत.

आकाशगंगेचा पट्टा आकाशात पसरलेला पाहिला तर नौका, त्रिशंकु, वृश्चिक व धनु या मागणी जाताना 'त्रिशंकू'त तो पट्टा भगोलीय दक्षिण धर्वाच्या विशेष लगत येतो. त्रिशंकूजोरीच आकाशगंगेला दोन फाटे फुटात. इतर काही ठिकाणी असे फाटे फुटलेले आढळतात; परंतु त्रिशंकु-जवळची ही फूट विशेष नजरेत भरते. नदीच्या पाण्याच्या वाहत्या प्रवाहात जसे एखादे वेट उटून दिसावे तशी, तान्यांनी दाट भरलेल्या आकाशगंगेच्या ओघातल्या ठिकाणी, त्रिशंकूजवळ, बद्रामाच्या आकृतीची बिन्तान्यांची म्हणजेच एक काळीभोर जागा दृष्टीस पडते. नुसत्या डोळ्यानी तेथे दुसरे काही दिसत नसले तरी दुर्बिणीदून पाहिले असता येथेही अनेक तारे दिसू शकतात. या ठिकाणी एखादी 'कृष्ण अभिका' असावी असा अदाज आहे. समुद्रपर्यणाला निघालेले पाश्चात्य प्रवासी जेव्हा दक्षिण गोलार्धात आले आणि जेव्हा हा आकाशातील काळा भाग त्यांच्या नजरेस पडला, तेव्हा त्यानी त्याला 'कोळशाचे पोते' असे नाव देऊन टाकले.


उत्तर गोलार्धात दर्यावर्दीना धरवतान्याने मार्गदर्शन होते. परंतु दक्षिण गोलार्धात द्यिरल्यावर तो तारा दिसणे अशक्य असते. अशा वेळी प्रवाशाना त्रिशंकूचा फार उपयोग होतो. येवऱ्यावरून या त्रिशंकूला त्यानी दक्षिणेकडचा क्रॉस असे नाव दिले.

दक्षिणेकडील 'कोळशाचे पोते' याजवळ आणि त्रिशंकूमधील β तारा याच्या आग्नेयीला α नावाचा μ व्या प्रतीचा तारा आहे. त्याच्या

* पाहा हंस पृष्ठ १७६.

§ पाहा नरतुरंग पृष्ठ १२५.

[पाहा : पृष्ठ १०७ स्तंभ २]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जानेवारी	१	पहाटे	५ वाजता
फेब्रुवारी	१	पहाटे	३ वाजता
एप्रिल	१	रात्री	११ वाजता
मे	१	रात्री	९ वाजता
जून	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण

सूचि-चित्र

मे

मारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१५	पहाटे	४ वाजता
फेब्रुवारी	१५	पहाटे	२ वाजता
एप्रिल	१५	रात्री	१० वाजता
मे	१५	रात्री	८ वाजता
जून	१५	सायंकाळी	६ वाजता

मे : दक्षिण

विशेष तारे :

- १ कन्येतील (चित्रा), नेमका आयनिक वृत्तावर.
- २ नीका-कारीनामधील (अगस्त)
- ३ द्वितील (विद्युता), नेमका आयनिक वृत्तावर.
- ४ नरतुरंगातील (मित्र) सूर्यानंतर ज्वलळचा तारा.
- ५ यासुकीमधील (आष्टाबंद).
- ६ सिंहातील (डेमेवोला)

द्विती तारे :

- ७ कन्येतील, दोन्ही समान तेजसितेचे, २° दुर्बिंगीदून दिसतात.
- ८ द्वितील, अंतर २३°.
- ९ चिंडीकूमधील, पैती १° दुर्बिंगीदून दिसतात.
- १० नरतुरंगातील, मुंदर द्विती, प्रती ०.३, १.७.
- ११ यासुकीमधील, ३° दुर्बिंगीदून दिसतात..
- १२ नीका-द्वेला मधील; मुंदर इश्य, प्रती ३.० व ६.८.
- १३ हस्तातील, मुख्य तारा पिकला, प्रती ३.० व ८.५



रूपविकारी तारे :

- १ द्वितील, भास्मोल प्रकारभा. ४.८ पासून ६.२ प्रतीचा फरक.
- २ नरतुरंगातील फरक ६.२ ते १०.० प्रती आकृतिकार ९० दिवस.

तेजोमेघ आणि तारकागुळळ :

NGC 4755 त्रिशंकूमधील « तान्याच्या समोवार. » तारा β तान्यावर असून लाळ दिसतो. सुमारे १०० तारे असून देखावा रल्लक्षित दागिन्याप्रमाणे.

NGC 5139 नरतुरंगातील. मुंदर गोलाकृति, भूमकेदूर्ध्या पुच्छाप्रमाणे मुख्या दोष्यानी दिसतो. व्यास ३°.

NGC 3766 नरतुरंगातील, २०० वर तारे, द्वितीदून दिसतो.

○ ○ ○

त्रिशंकु

[वृष्ट १०५ रत्नभ २ वर्णन पुढे चाढ]
शेजारी कृत्तिकेसारखा एक दाट तारकापुंज आहे. त्यात सुमारे १०० पेक्षा जास्त निरनिराळ्या रंगाचे तारे आहेत. या दृश्याला 'रत्नमंजूषा' असे नाव देतात.


आपल्याकडील त्रिशंकूची कथा प्रसिद्धच आहे. यज्ञ करून सदेह स्वर्गाला जावे अशी त्रिशंकु राजाची इच्छा होती. त्याने त्यासाठी वसिष्ठ कर्णीची प्रार्थना केली, परंतु वसिष्ठाने अधर्यू होण्याचे नाकारले. पुढे त्रिशंकु विश्वामित्र कर्णीकडे गेला असता त्यानी यज्ञास साहाय्य करण्याचे मान्य केले. यज्ञ सुरु झाला. परंतु आहुति घेण्यास देव आले नाहीत. विश्वामित्राला हे ठीक वाटले नाही म्हणून स्वतःच्या पुण्याईने त्यानी त्रिशंकूला स्वर्गांकडे पाठविले. ही घटना इंद्राच्या लक्षात आल्यावर त्याला ती सहन झाली नाही, आणि त्रिशंकूने यापूर्वीच वसिष्ठ मुनीचा अंवमान केलेला होता म्हणून त्याला 'तू खाली येशील' असा इंद्राने शाप दिला. 'त्रिशंकु' खरोखरच पृथ्वीकडे पडू लागला तेव्हा विश्वामित्रानी त्याला सावरून धरला आणि त्याला परत स्वर्गांकडे जाण्याची आज्ञा दिली. अखेर



आकृती ५.४ : त्रिशंकु

अर्धवट रिथीत लोंबकळत असताना विश्वामित्रांनी एक स्वतंत्र स्वर्ग निर्माण करण्याची सिद्धता केली. आता प्रतिसृष्टी निर्माण होणार या गोष्टीचे देवाना भय वाटले व त्यानी विश्वामित्राची प्रार्थना केली. विश्वामित्राने आग्रह धरला की त्रिशंकूला स्वर्गं मिळालाच पाहिजे. देवानो ही गोष्ट अखेर मान्य केली. तेव्हापासून त्रिशंकु आकाशात लोंबकळत आहे व बाकीची नक्त्रे त्याच्यामोऱ्याची फिरत आहेत.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जानेवारी	१	पहाडे	५ वाजता
फेब्रुवारी	१	पहाडे	३ वाजता
एप्रिल	१	रात्री	११ वाजता
मे	१	रात्री	९ वाजता
जून	१	सायंकाळी	७ वाजता

पार्श्वम

आकाश-चित्र

मे


भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१५	पहाडे	४ वाजता
फेब्रुवारी	१५	पहाडे	२ वाजता
एप्रिल	१५	रात्री	१० वाजता
मे	१५	रात्री	८ वाजता
जून	१५	सायंकाळी	६ वाजता

वासुकी अथवा हैड्रा

दक्षिण आकाशात दिसणारे हे एक सापासारखे लांबलचक नक्षत्र आहे. त्याचे पाखिमात्य नाव हैड्रा आणि भारतीय नाव वासुकी आहे.

आकाशातील पश्चिम शितिजायोगारच्या या विभागात काही विशेष सारकासमूह आढळतात. त्यापैकी काही असे आहेत. हस्त (कोर्हुस), वासुकी सर्प (हैड्रा) आणि त्रिशंकु (कुस्स). या प्रकारची नक्षत्रे जप्तजप्त दिसत असल्याने भारतीय पुराणामधील नहुष राजाची कथा आठपते. नहुष राजा हैड्राणीची भेट पेण्यासाठी उत्साहाने पालखीदुन निपाला होता. राजा गर्विड असे आणि हैड्राणीने त्याची भेट देण्यावाबत अशी अवघड अट पातली होती की पालखी नेण्यासाठी कविमुनीची योजना केलेली असावी. नहुषाने ही अट मान्य केली व कषीना आपली



आकृती ५-५ : वासुकी

पालखी खांद्यावरून नेण्यास त्याने भाग पाढले. राजा भेटीसाठी उतावळा झाला आणि त्याने कषीना 'सर्प, सर्प' अशी आज्ञा केली. 'सर्प' या संस्कृत शब्दाचे दोन अर्थ आहेत. राजाच्या मनात होते 'सर्प' म्हणजे 'चला'; परंतु अगस्त्य कषीना वाटले 'सर्प' म्हणजे 'साप'. येवढावरून राजा आपला अपमान करीत आहे असे त्याना वाटले व त्यानी राजाला शाप दिला की दूच 'सर्प' होऊन राहा. याप्रमाणे नहुष राजाचा झालेला जो सर्प ते हे वासुकी नक्षत्र.


ग्रीक पुराणात 'हर्क्युलीस'* योद्धासंबंधीची एक कथा आहे शंभर डोकी असलेल्या 'हैड्रा' सर्पाशी तो झुंझ खेळत होता. 'हर्क्युलीस' फारच पराक्रमी होता. तो केवळ अटरा महिन्यांचा असताना त्याच्या पाळण्यात शिल पाहणाऱ्या दोन प्रचंड सर्पांच्या माना त्याने मुरगळून टाकिल्या होत्या. परंतु श्यावेळचा शंभर डोक्यांचा 'हैड्रा' फारच भयंकर प्राणी होता. शिवाय त्याला असा वर मिळालेला होता की त्याचे एक शीर कापले गेले तर त्या जागी दोन शिरे उद्भवतील. 'हर्क्युलीस' ला जेव्हा या अजब गुणाची माहिती मिळाली तेव्हा त्याने एक वगळून बाकीची सर्व डोकी जाळून टाकिली आणि उरलेले डोके जमिनीत खोल पुरुन टाकले व त्यावर एक मोठी शिळा ठेवून दिली.

हैड्रामधील बहुतेक सर्व तारे रक्कवर्णी आहेत. त्याच्या शेपटीजवळ आणि γ तान्याच्या किंचित पूर्वेला R या नावाचा एक रूपविकारी तारा आहे. हा 'मीरा' (तिर्मिंगल) प्रकारचा असून ३.५ ते १०.१ प्रती इतका त्याच्या दीसीत फरक होतो. पर्यंकाल ४२५ दिवसांचा आहे.

८ हा सर्वात तेजस्वी तारा. त्याला आल्फार्ड असे नाव आहे. त्याची प्रत २.२ आहे. या तान्याच्या चिनी भारेतील नावाचा अर्थ 'लाल पक्षी' असा आहे.

* पाहा : शौरी पृष्ठ १०१.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : 18° अक्षांश उत्तर

जानेवारी	१	पहाटे	५ वाजता
फेब्रुवारी	१	पहाटे	३ वाजता
एप्रिल	१	रात्री	११ वाजता
मे	१	रात्री	९ वाजता
जून	१	सायंकाळी	७ वाजता

परिचय

सूचि-चित्र

मे

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१५	पहाटे	४ वाजता
फेब्रुवारी	१५	पहाटे	२ वाजता
एप्रिल	१५	रात्री	१० वाजता
मे	१५	रात्री	८ वाजता
जून	१५	सायंकाळी	६ वाजता

मे : पश्चिम

विशेष तारे :

- α वृहस्पतिल (व्याध)
- α, β मिथुनातील (पुनर्वसु, अथवा कॅस्टर आणि पोलुक्स)
- α, β मृगातील (काशी, राजन्य)
- β ययातीमधील (आस्ट्रोल)
- α लघुलुभकातील (प्रशा)
- α वासुकीमधील (आस्फोर्ड)
- α वृषभातील (रोहिणी)
- α सारथीमधील (ब्रह्माहदय)
- α सिंहातील (मधा). नेमका आयनिक वृत्तावर.

द्विती तारे :

- ι कर्कातील, द्विनेत्रीदून दिसतो.
- ८ कर्कातील, वस्तुतः सुंदर चैती.
- कमांक ५ नोका पुण्यीसमधील, २" दुर्विणीदून दिसतात.
- α वृहस्पतिल, जोडीदार प्रचंड घनतेचा, खेत खुजा.
- α मिथुनातील, वस्तुतः घटक दोन मुख्य तारे त्यातील प्रत्येक द्विती.
- २" दुर्विणीदून दिसतात. त्यांच्यामोठती एक तारा किरत असून तो स्वतः द्विती आहे.
- λ मिथुनातील, ३" दुर्विणीदून दिसतात.
- ८ मिथुनातील, २" दुर्विणीदून दिसतात.
- θ, मृगातील, चतुष्पक, २" दुर्विणीदून दिसतात.
- β ययातीमधील, प्रत्येकाला एक जोडीदार, एकूण चतुष्पक.
- ε, ζ, η ययातीमधील, २" दुर्विणीदून दिसतात.
- α लघुलुभकातील, जोडीदार प्रचंड घनतेचा, खेत खुजा.
- θ वासुकीमधील, ३" दुर्विणीदून दिसतात.



θ वृषभ-रोहिणी समूहातील, नुसत्या डोळ्यांनी दिसणारी जोडी.

τ वृषभ-रोहिणी समूहातील, द्विनेत्रीदून दिसतात,

γ सिंहातील, भ्रमणकाल ६१९ वर्षे, २" दुर्विणीदून दिसतात.

रूपविकारी तारे :

८, η मिथुनातील, ८ 'सेफीड' प्रकारचा, आवृत्तिकाल १०.२ दिवस
γ तान्याचा आवृत्तिकाल २३१ दिवस.

α मृगातील, अनियमित.

R वासुकीमधील, 'मिरा' प्रकारचा, आवृत्तिकाल ४४३ दिवस.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

M 44 (NGC 2632) अथवा 'प्रेसेपे' कर्कातील θ जवळ. नुसत्या डोळ्यांनी दिसतो.

M 67 (NGC 2682) कर्कातील α जवळ, खुला गुच्छ, द्विनेत्रीदून दिसतो.

M 46 (NGC 2437) आणि NGC 2422 नौका-पुण्यीसमधील. साधारणपणे व्यासाच्या उंचीवर, द्विनेत्रीदून दिसतात.

M 41 (NGC 2287) वृहस्पतिल व्याधाच्या खालच्या अंगाला, नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 35 (NGC 2168) मिथुनातील μ आणि γ यांच्या वरच्या अंगाला. सुमारे १२० तारे. नुसत्या डोळ्यानी दिसतो.


M 42 (NGC 1976) मृगातील, वाणाच्या खालच्या अंगाला. नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 76 ययातीमधील φ तान्याजवळ, डंवेल आकृतीची दीर्घिका.

h (NGC 869) आणि x (NGC 884) ययातीमधील. सुंदर ठिपके नुसत्या डोळ्यानी दिसतात.

M 96 (NGC 3368) सिंहातील, α व β यांच्या मध्येतरी. सर्पिलाकृति. द्विनेत्रीमधून दिसतो.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जानेवारी	१	पहाटे	५	वाजता
फेब्रुवारी	१	पहाटे	३	वाजता
एप्रिल	१	रात्री	११	वाजता
मे	१	रात्री	९	वाजता
जून	१	सायंकाळी	७	वाजता

ख-स्वस्तिक

आकाश-चित्र


मे

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१५	पहाटे	४	वाजता
फेब्रुवारी	१५	पहाटे	२	वाजता
एप्रिल	१५	रात्री	१०	वाजता
मे	१५	रात्री	८	वाजता
जून	१५	सायंकाळी	६	वाजता

तारकागुच्छ

तारे लुकलुकतात आणि साधारणपणे ते एकएकटे आणि स्वतंत्र असा-वेत अशीच आपली कल्पना होते. परंतु लहान मोळ्या दुर्बिणीदून पाहिल्या-वर एकेरी याठणाऱ्या तान्यापैकी काही दुइरी, काही तिहरी, तर काही चौहरी असे असल्याचेही आढळून वेते. काही तारे अस्यंत लहान जागेत रेटून वसविलेले असावेत असा भास होतो. या प्रकारच्या तान्यांच्या पुंज-क्याला तारकागुच्छ असे म्हणतात. पुष्कलसे तारकागुच्छ लहानशा दुर्बिणीदून किंवा द्विनेत्रीदूनही दिसू शकतात. गुच्छामध्ये खुला आणि वंद असे दोन प्रकार मानतात.



आकृती ५.७ : तारकागुच्छ M 13 शीरी मधील

‘बंद गुच्छ’ प्रकारातील तारे त्याच्या मध्यभागाशी अस्यंत दाढीने एकप्रित झास्यासारखे आढळतात. अतिशय प्रभावी दुर्बिणीदून पाहिले तरच त्या ठिकाणचे तारे परस्परांपासून अलग असल्याचे उघडकीस येऊ शकते. ही दाढी अगदी बेसुमार असते. एकेका ‘बंद गुच्छा’मध्ये लाखांडून अधिक तारे असावेत असा ज्योतिर्विद्याचा अंदाज आहे. आकाश-

गंगेच्या जवळपास निदान १०० बंद गुच्छ आणि ४०० खुले गुच्छ आहेत. या सर्वांच्या एकप्रित प्रकाशामुळेच आकाशगंगेचा पांढरा पट्टा तयार होतो.

शीरी नक्षत्रांतील M 13 (NGC 6205), घनु समूहातील M 22 (NGC 6656), भुजंगातील M 5 (NGC 5904) हे ‘बंद गुच्छ’ प्रसिद्ध आहेत. ‘मेसिस ए’ नांवाच्या फ्रॅच ज्योतिर्विदाने तारकागुच्छ, तेजोमेघ, इत्यादिकांची शाळीय पद्धतीनुसार एक उत्कृष्ट सूचि तयार केली झणून त्याच्या गौरवार्थ गुच्छ व तेजोमेघ यांच्या क्रमांकाच्या मागे M या आद्याक्षरानाचा वापर करण्याची प्रथा पडली. NGC याचा अर्थ ‘न्यू जनरल कटालोग’ असा आहे.

तारकागुच्छाचा विस्तार साधारणपणे ६० पासेंक अथवा २०० प्रकाश-वर्षे येवढा असतो. सूर्यांच्या आसपास जी तान्यांची दाढी आहे तिच्याहून हजारोपट दाढी बंद तारकागुच्छांत आढळते.


‘खुला तारकागुच्छ’ प्रकारांत तान्यांची संख्या बंद गुच्छ प्रकारांतील तान्यांच्या संख्येपेक्षा पुष्कलच्च कमी असते. वस्तुतः हे खरोखरीचे गुच्छ नसत ते केवळ तसे भासतात. आपल्या दृष्टिरेखेतील सर्वच जवळ किंवा दूर असलेले तारे गुच्छाप्रमाणे दिसतात. आकाशगंगेतील तान्यांची दाढी हा सुद्धा अशाच प्रकारचा आभास असतो.

कृतिका हा एक प्रसिद्ध असा ‘खुला तारकागुच्छ’ आहे. कर्कतील मध्याशीचे मोळोळ अथवा ‘प्रेसेपे’ आणि रोहिणीसमूह हे अशाच प्रकारचे खुले तारकागुच्छ आहेत. या प्रत्येक गुच्छांत निदान १०० तान्यांचा समावेश झालेला आहे.

ययातीमधील (NGC 869) आणि x (NGC 884) ही तारकागुच्छांची जोडी विशेष प्रसिद्ध आहे. नुसत्या डोळयांनी, किंवा निदान छोट्या दुर्बिणीदून, पाहिले असता गुच्छाचे दृश्य अस्यंत मनोवेधक दिसते.

‘खुल्या गुच्छा’तील तान्यांची दाढी ‘बंद गुच्छा’तील दाढीपेक्षा साहजिकच कमी असते. तरीसुद्धा खुल्या तारकागुच्छांतील तान्यांची दाढी सूर्यांवळील तान्यांच्या दाढीपेक्षा निदान २०—३० पट जास्त असते.

० ० ०



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 180° उत्तर

जानेवारी	१	पहाटे	५	वाजता
फेब्रुवारी	१	पहाटे	३	वाजता
एप्रिल	१	रात्री	११	वाजता
मे	१	रात्री	९	वाजता
जून	१	सायंकाळी	७	वाजता

ख-स्वस्तिक

सूचि-चित्र


मे

भारतीय प्रमाण-बेलेनुसार (I. S. T.)

जानेवारी	१५	पहाटे	४	वाजता
फेब्रुवारी	१५	पहाटे	२	वाजता
एप्रिल	१५	रात्री	१०	वाजता
मे	१५	रात्री	८	वाजता
जून	१५	सायंकाळी	६	वाजता

मागेलानी मेघ


दक्षिणेकदिश्या आकाशातील हे एक महस्वपूर्ण दृश्य आहे. तारकागुच्छ यायू व धूलिकग यानी भरलेले आणि साथ्या डोळ्यांनी दिसण्यासारखे, हे दगासारखे देखावे डोराडो, मेन्सा, आणि ढुकानांचे या लहान लहान नक्षत्रांच्या मध्ये आढळतात. लहान आणि मोठा मागेलानी मेघ यांचे मध्यविंदू दक्षिणेकडील अक्षांश $7^{\circ} 3^{\prime}$ आणि $69^{\circ} 9'$ यांच्या आसपास आहेत.



आकृती ५.८ : मागेलानी मेघ, लहान व मोठा

फर्डिनांड मागेलानी या नावाचा पोर्टुगाल देशातील एक प्रसिद्ध दर्यावर्दी 15° व्यांचा शतकाच्या अखेरीला दक्षिण गोलार्धात सकर करीत असलेला त्याला हे मेघ प्रथम आढळले; म्हणून त्याच्या गौरवार्थ त्यांना मागेलानी मेघ असे नाव देण्यात आले आहे. निरनिराळ्या वेधशाळांनी या दोन्ही दृश्यांचा आजतामायत सूखम अभ्यास केला असून या दोन्ही अगदी स्वतंत्र दीर्घिका आहेत असे आढळून आले आहे. त्यांचे दृश्य व्यास मुमारे 4° आणि 3° एवढे असून त्यांची आपल्यापासूनची अंतरे अनुक्रमे $22,500$ प्रकाशवर्षे आणि $50,000$ प्रकाशवर्षे एवढी आहेत. आकाश-मंगेळी पातळी या दोन्ही दीर्घिकांच्या पातळ्याहून भिन्न आहे आणि दोन्ही मागेलानी मेघही समान पातळीत नाहीत.


मागेलानी मेघांच्या शोधानंतर त्यांमध्ये जे असंख्य रूपविकारी तारे आढळले त्यांच्या निरीक्षणातुन 'तान्यांचे अंतर आणि त्यांची दीसी' यामधील संबंध उपडकीस आला. मागेलानी मेघ प्रचंड अंतरावर असल्याने त्यातील सर्व तारे आपल्यापासून जबळजबळ समान अंतरावर आहेत असे



आकृती ५.९ : मागेलानी मेघांचे आकाशांतील स्थान

मानण्यात फारशी हरकत येत नाही. त्यामुळे त्यांची अंगभूत दीसी आणि भासमान दीसी या ठराविक प्रमाणात असाव्यात असेही मानण्यात येते. या मेघामध्ये किंत्येक तारे सेफीडफ प्रकारचे रूपविकारी आहेत. आधुनिक उपकरणांचा वापर करून रूपविकाराचा आवृत्तिकाल आणि तान्याची दृश्य प्रत यातील परस्पर संबंधावदल काही नियम बसवून देण्यात आले. या नियमांच्या आधाराने तान्यांची अंतरे आणि दीसी निश्चित करणे शक्य झाले आहे. ही रीती साहजिकच वाटते तितकी सोपी नाही; कारण त्यासाठी अत्यंत सूखम आणि दीर्घकाल वेध घ्यावे लागतात. ०००

‡ पाहा : असिंद्रू (डोराडो) पृष्ठ 185 ; ‡ पाहा : त्रिकूट (मेन्सा) पृष्ठ 93 ;
‡ पाहा : कारण्डव (ढुकाना) पृष्ठ 211 . ‡ पाहा : सेफीड प्रकार पृष्ठ 173 .



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

फेब्रुवारी	१	पहाटे	५ वाजता
मार्च	१	पहाटे	३ वाजता
मे	१	रात्री	११ वाजता
जून	१	रात्री	९ वाजता
जुलै	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश-चित्र

जून

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

फेब्रुवारी	१५	पहाटे	४ वाजता
मार्च	१५	पहाटे	२ वाजता
मे	१५	रात्री	१० वाजता
जून	१५	रात्री	८ वाजता
जुलै	१५	सायंकाळी	६ वाजता

ध्रुवमत्स्य अथवा उर्सा मायनर

या नक्षत्रामध्ये सप्तांचा ध्रुवतारा आहे. आकाशाचा गोल आणि लांब्यांशील तारका येणे, एका विशिष्ट आकाशभौवती पूर्वेकडून पश्चिमेकडे सतत फिरत असल्याचे आढळते. यस्तुतः पृथ्वी तिच्या उत्तर-दक्षिण अक्षाभौवती फिरत असल्याचा हा दृश्य परिणाम आहे. बलनाचा वेग दर तासी 15° अंश एवढा आहे, म्हणजे संगूणे बलन 25° तासांत पूर्ण होते. ज्या अक्षाभौवती आकाशगोल (भगोल) फिरत असल्याचा भास होतो त्याला भगोलाक्ष म्हणतात. या अक्षाभौव्या जवळीत जवळ दिसणाऱ्या ठळक तान्याला ध्रुवतारा असे म्हणण्याचा प्रधात आहे.

सप्तांचा ध्रुवतारा (पोलारिस) ज्या नक्षत्रांत आहे त्याचे भारतीय नांव ध्रुवमत्स्य असून ते आपणाला उत्तरेकडच्या आकाशांत प्रत्येक रात्री दिसू शकते. आपण साधारणपणे अक्षांश 18° उत्तर येथून निरीक्षण करीत असल्याने हे नक्षत्र त्याच्या आकाशांशील मार्गावरून फिरत असताना कधीही चितिजासाळी जात नाही. मात्र धड्यांशील फिरणाऱ्या काढ्याप्रमाणे कधी चितिजाजवळ, कधी उजव्या अंगाला, कधी ढाव्या अंगाला, तर कधी यरव्या अंगाला दृष्टीस पडत असल्याने एकंदर आकृतीची दृश्ये निरनिराळ्या रूपांत आढळतात येवढे लरे.


ध्रुवमत्स्य आणि सप्तर्षी^३ या दोन्ही तारका समूहांच्या आकृतीत वेच साम्य आहे. पाभास्यांत दोन्ही अस्वले मानली जातात. एक लहान व एक मोठे, येवढाच फरक करण्यांत येते.

श्रीक पुराणात या दोन्ही नक्षत्रांसंबंधी किंवेक भिन्नभिन्न आख्यायिका आहेत. दोन अस्वले असल्याचे एका क्षेत्र संगितले आहे. 'ज्युपिटर' देवाने दोन्ही अस्वलांच्या शेपट्या पकडून त्यांना आकाशात फेणून दिले. आणि त्या कारणाने त्यांच्या शेपट्या वाजवीपेक्षा लांब झाल्या असे सांगण्यांत येते. ज्यांत ध्रुवतारा आहे त्या लहान अस्वलाची शेपटी अक्षांशी घट वांधून ठेविली असून ते अस्वल, आख्याच्या वैलाप्रमाणे, अक्षाभौवती सतत फिरत

^३ पाहा : सप्तर्षी पृष्ठ ७७

पाहा : श्यामशब्द पृष्ठ ९७

आकाशवद्धारा




आकृति ६.१ : ध्रुवमत्स्य आणि कालेव

आहे. साहजिकच एकसारखी ताणली गेल्याकारणानेही त्याची शेपटी लांब झाली असावी असे कोणी सुचवितात.

सप्तर्षीमध्यील α , β या ठळक तान्यांना ज्याप्रमाणे 'दिग्दर्शक' असे नांव आहे त्याचप्रमाणे ध्रुवमत्स्यांतील β , γ तान्यांना 'रखवालदार' भणण्याचा प्रधात आहे. हे नक्षत्र फिरत असताना ध्रुवतारा हरवून नये येवढेच नव्हे तर तो स्थानप्रष्ट होऊ नये याबद्दल दक्षता वाळगाण्याची कामगिरी या दोन रखवालदारांची आहे.

भारतीय वाज्ञायांत शिशुमार नंवाच्या राजपुत्राची एक गोष्ट आहे. आकांशीतील सर्व तारे निरनिराळ्या लांबीच्या दोरांच्या टोकाशी बांधलेले असून दुसरे टोक शिशुमार आपल्या हातांत वेऊन उभा आहे आणि सर्व तारे सर्कशीतस्या जनावरांप्रमाणे रिंगणात फिरत आहेत.

[पाहा : पृष्ठ ११९ स्तंभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अशांश १८° उत्तर

फेब्रुवारी	१	पहाटे	५ वाजता
मार्च	१	पहाटे	३ वाजता
मे	१	रात्री	११ वाजता
जून	१	रात्री	९ वाजता
जुलै	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूचि-चित्र

जून

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (J. S. T.)

फेब्रुवारी	१५	पहाटे	४ वाजता
मार्च	१५	पहाटे	२ वाजता
मे	१५	रात्री	१० वाजता
जून	१५	रात्री	८ वाजता
जुलै	१५	सायंकाळी	६ वाजता

जून : उत्तर

विशेष तारे :

- “ उत्तरमुकुटांतील (जेम्मा अथवा मुकुटमणी)
- “ कालेयातील (तुबान), भूतकालातील ध्रुवतारा.
- “ ध्रुवमत्स्यांतील (ध्रुवतारा) प्रचलित ध्रुवतारा.
- “ भूतपांतील (स्थानी).
- “ शीरींतील (रास अल ऐही), सूर्यपिका ८०० पट व्यासाचा.
- “ α , β सपर्वीमधील (कनु अथवा हुमे, पुलह अथवा मिराख).
- “ सपर्वीमधील (वसिष्ठ), शेजारी अरेखती.
- β सिहातील (देनेबोला).
- “ स्वरमंडळातील (अभिजित), भविष्यकाळातील ध्रुवतारा.

द्वैती तारे :

- “ उत्तर मुकुटांतील, प्रसिद्ध द्वैती, २” दुर्विणीदून दिसतात.
- “ कालेयातील, दोन्ही तारे समानतेजाचे, द्विनेत्रीदून दिसतात.
- “, “ कालेयातील ३” अथवा ४” दुर्विणीदून दिसतात.
- “ ध्रुवमत्स्यांतील, अंतर १८”. २” दुर्विणीदून दिसतात.
- ४, μ भूतपांतील, द्विनेत्रीदून दिसतात.
- “ शीरींमधील, नारिंगी व हिरवी जोडी.
- “ सपर्वीमधील, स्वतः द्वैती. २” दुर्विणीदून दिसतात.
- शेजारी अरेखती, अंतर ११. नुसत्या डोळ्यानी दिसतात.
- “ स्वरमंडळातील, स्पष्ट द्वैती.
- “ स्वरमंडळातील, नुसत्या डोळ्यानी दिसतात.
- “ स्वरमंडळातील, द्विनेत्रीमधून दिसतात.
- “ स्वरमंडळातील, ३ स्वतंत्र जोळ्या. छोळ्या दुर्विणीदून दिसतात.

रूपविकारी तारे :

- “ शीरींमधील, फरक ३-१ पासून ३-९ ग्रेटीचा
- β स्वरमंडळातील, प्रातिनिधिक स्वरूपाचा, आवृचिकाल १२-११ दि.
- R स्वरमंडळातील, अनियमित.

आकाशदर्शन

१	२	३	४	५
१२०००	>	१११३	११३५	११५०
११३५	११३५	११३५	११५०	११५०

सौन्दर्य-संकाश



तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 13 (NGC 6205) शौरीमधील, η आणि ५ यांच्या मध्यंतरी. नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 92 (NGC 6341) शौरीमधील π तान्यापलीकडे, σ , δ , π रेषेवर, नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 57 (NGC 6720) स्वरमंडळातील, ‘ रिंग नेब्युला.’ γ आणि β तान्यांच्या मध्यभागी. चांगल्या दुर्विणीदून दिसतो.

○ ○ ○

ध्रुवमत्स्य

[पृष्ठ ११७ स्तंभ २ वरून पुढे चालू]

ध्रुवमत्स्यांतील योगतारा α (ध्रुवतारा = पोलारिस) हा द्वैती असून २” दुर्विणीदून दिसण्यासारखा आहे. जोडीदार निळसर रंगाचे असतात.

या जोडीतील मोठा तारा स्वतः वर्णली द्वैती प्रकारचा आहे.

ध्रुवतारा हे भारतीय नांव अर्थएरूं आहे. कारण क्या तान्याचे आमाळांतील स्थान स्थिर आहे. सध्याच्या परिस्थितीत हा α तारा जरी नेमका भ्रमणाक्षावर नसला तरी त्याच्या वराच जवळ आहे. इ. स. १९५० साली तो १० अंतरावर होता. परंतु परांचन—गतीनुसार δ पृथ्वीचा भ्रमणाक्ष त्याच्या जास्त जास्त जवळ येत असून इ. स. २०९५ मध्ये २६° इतका अक्षांजवळ येईल.


सुमारे ४००० वर्षांपूर्वी तुबान तारा (कालेयातील α) ध्रुवतारा मानला जाई. आजपासून सुमारे १२००० वर्षांनंतर अभिजित (स्वरमंडळातील α) ध्रुवतारा होईल. आजपासून सुमारे २००० वर्षांनी वृषपवर्यांतील γ आणि सुमारे ५००० वर्षांनी वृषपवर्यांतील α हे तारे ध्रुवतारे मानण्यांत येतील. परंतु कोणताच दुसरा तारा सध्याच्या पोलारिस इतका अक्षांजवळ येऊ शकत नाही.

○ ○ ○

६. परांचनगति पृष्ठ ५३.

१	२	३	४	५
११३५	११३५	११३५	११५०	११५०
११३५	११३५	११३५	११५०	११५०

११९



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

फेब्रुवारी	१	पहाटे	५ वाजता
मार्च	१	पहाटे	३ वाजता
मे	१	रात्री	११ वाजता
जून	१	रात्री	९ वाजता
जुलै	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र

जून

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

फेब्रुवारी	१५	पहाटे	४ वाजता
मार्च	१५	पहाटे	२ वाजता
मे	१५	रात्री	१० वाजता
जून	१५	रात्री	८ वाजता
जुलै	१५	सायंकाळी	६ वाजता

भूतप अथवा बूटेस

या नक्षत्राचे स्थान कन्या आणि तृळ यांच्या उत्तरेस आहे. भूतपांतील पांच तान्यांची, साधारणपणे, लोकट आणि निमुळती अशी पंचकोनी आकृती काढता येते. आकृतीच्या निमुळत्या टोकाशी 'बूटेस' मधील योगतारा ० असून तो स्वाती या नावाने ओळखला जातो. त्याचे पाश्चात्य नाव आकृदुरुस असे आहे.

'बूटेस' संबंधी किंवेक भिजभिज आख्यायिका सांगण्यात येतात. 'बूटेस' हा एक गुराली असून त्याचा देह मानवाचा आणि डोके बैलाचे होते असे इतिहासियन पुराणांत सांगितले आहे. एका ग्रीक आख्यायिकेनुसार सप्तर्षी नक्षत्र ही गाढी असून ती चालविणाऱ्याचे नाव 'बूटेस' होते. हुसन्या एका कथेत 'बूटेस' हा एक महान संशोधक शेतकरी असून त्यानेच जमीन खोदण्यासाठी नंगर शोधून काढल्याचे सांगतात. सप्तर्षीची आकृती कोणी नंगरासारखी मानतात त्याचे कारण हेच असावे.

'बूटेस' हा पारधी असून त्याच्या हातांतील दोरीला बांधलेले दोन शिकारी कुने (श्याम शब्द = कानेस रेहेनाटिस) असावेत, अशी एक कहनना आहे०. हे सर्व 'मोठा अस्वलाची' (सप्तर्षीची) शिकार करण्यांत गुंतले आहेत अशी जी आख्यायिका प्राचीन वाङ्यात आढळते तीच एकंदरीत योग्य असावी असा संवेदनाधारणपणे समज आहे.


स्वाती हा उत्तर आकाशांतील सर्वत तेजस्वी तारा असून त्याची प्रत ०.२ आहे. लाक्षणिक चित्रामध्ये स्वाती तारा पारख्याच्या पायाशी दाखलितात. तारा रक्कवर्णी आहे आणि त्याचे आपणापासूने अंतर सुमारे ३२ प्रकाशवर्षांचे आहे. तारा आकाशाने प्रचंड आणि अति तेजस्वी आहे.

आपला सूर्य तारा जर स्वातीच्या स्थानावर नेण्यांत आला तर तो अगदी अंधुक तारा महणून गणला जाईल. कदाचित त्या परिस्थितीत सूर्य आपणाला नुसत्या डोळ्यानी दिसणारहो नाही.

स्वाती तान्याला स्वतःची गति असून तो दर सेकंदास सुमारे ५ किलो-मीटर वेगाने आपणापासून दूर जात आहे. या दूर जाण्याने त्याच्या ठळक-

* पाहा : श्यामशब्द पृ. ९३.


आकाशवर्णन



आकृति ६.२ : भूतप

पणांत फरक घडन येईल हे खरे परंतु हजारो वर्षांतही तो फरक आपणाला कळून येण्याइतका नसेल. कारण सुमारे ८०० वर्षांत स्वाती तारा फक्त चंद्रविंशत्या व्यासाइतकाच सरकलेला असेल.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

फेब्रुवारी	१	पहाडे	५ वाजता
मार्च	१	पहाडे	३ वाजता
मे	१	रात्री	११ वाजता
जून	१	रात्री	९ वाजता
जुलै	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व सूचि-चित्र

जून

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

फेब्रुवारी	१५	पहाडे	४ वाजता
मार्च	२५	पहाडे	२ वाजता
मे	२५	रात्री	१० वाजता
जून	२५	रात्री	८ वाजता
जुलै	२५	सायंकाळी	६ वाजता

जून : पूर्वे

विशेष तारे :

- α कन्येतील (चित्रा), नेमका आयनिक वृत्तावर.
- α गुरुदातील (श्रवण).
- α दुष्टेतील (विशाखा), नेमका आयनिक वृत्तावर.
- α भुजंगातील (कोर संपैटिस).
- α मुखंगधारीमधील (रास अल हाग).
- α भूतपातील (स्वाती).
- α वृथिकातील (उपेष्ठा), सूर्यपेक्षा ३००० पठ तेजस्वितेचा.
- α शौरीमधील (रास अल ऐष्टी), सूर्यपेक्षा ८०० पठ व्यासाचा.

द्वितीय तारे :

- γ कन्येतील, दोन्ही समान तेजस्वितेचे, २" दुर्बिणीतून दिसतात.

तान्यांचे वर्णनुसार आणि पृष्ठ-तपमानानुसार आलेले.



π गुरुदातील, ३" दुर्बिणीतून दिसतात.

θ भुजंगातील शेपटीच्या टोकाशी. द्विनेत्रीमधून दिसतात.

δ, μ भूतपातील, द्विनेत्रीतून दिसतात.

ε वृथिकातील, २" दुर्बिणीतून दिसतात.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

M 5 (NGC 5904) भुजंगातील α तान्याजवळ. डोळ्यांनी दिसतो.


NGC 6633 भुजंगातील θ जवळ. हाही वरतुत: भुजंगधारीमध्ये आहे. द्विनेत्रीतून दिसतो.

M 13 (NGC 6205) शौरीमधील γ व δ यांच्यामध्ये, नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 92 (NGC 6341) शौरीमधील π तान्यापलिकडे,

α, δ, π रेवेरनुसत्या डोळ्यानी दिसतो.

○ ○ ○




आकृती ६.३ : काही तान्यांची तपमाने आणि त्यांचे वर्णलिख

आकाशदर्शन

तान्यांचे पृष्ठतपमान आणि वर्णलिख

तान्यांचे तपमान जसाजे बाढत जाते तसेतसा त्यांच्या वर्णलिखांत बदल घडून येतो. वर्णलिखांतील रेवांच्या अनुरोधाने तान्यांतील घटक द्रव्यांची ओळख पढू शकते; त्याच्याप्रमाणे त्यात होणाऱ्या भौतिक फेरफारांचाही प्रत्यय येतो. सोबतच्या आकृति ६.३ मध्ये, तान्यांचे वर्णलिखानुसार वर्गीकरण आणि त्यांचे पृष्ठतपमान दाखिले आहे. त्याच आकृतीमध्ये प्रमुख आणि प्रातिनिधिक अशा साहा तान्यांच्या वर्णलिखांचे रेळाकृति स्वरूप दृष्टीस पडते.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

फेब्रुवारी	१	पहाटे	५ वाजता
मार्च	१	पहाटे	३ वाजता
मे	१	रात्री	११ वाजता
जून	१	रात्री	९ वाजता
चुले	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण

आकाश-चित्र

जून

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

फेब्रुवारी	१५	पहाटे	४ वाजता
मार्च	१५	पहाटे	२ वाजता
मे	१५	रात्री	१० वाजता
जून	१५	रात्री	८ वाजता
चुले	१५	सायंकाळी	६ वाजता

नरतुरंग अथवा सेण्टारस

हे नक्षत्र दक्षिण गोलाधर्तील आहे. त्याचे स्थान वासुकीच्या दक्षिणेस आणि नौकेच्या पूर्वेला आहे. यातील सर्वांत तेजस्वी तान्याचे अरबी भाषेतील नाव 'अल केण्टारस' असून त्याचे ग्रीक भाषेतील नावाशी बरेच साम्य दिसून येते. (पृष्ठ १०५ वरील अद्यकृति ५.३ पाहावी.)

सेण्टार म्हणजेच प्रलयकाली उल्लेखिलेला 'नोहा' असावा. अशी इंजिनिअन लोकांची समजूत असे. भारतीयांच्या कल्नेनुसार जलप्रलयाच्या संदर्भात सांगितलेला 'मनु' तोच हा सेण्टार असण्याची शक्यता आहे. निदान मानवी प्राण्याचा वंश सुरक्षित ठेवण्यासाठी जी नौका वापरली गेली ती, नक्षत्ररूपाने आकाशात, या सेण्टारच्या नजीक आहे हे लक्षात वेता वरील आख्यायिकेतील मुंसंगतपणा स्पष्ट होतो.

प्राचीन ग्रीक वाङ्मयात 'सेण्टारा' संबंधी कित्येक आख्यायिका आहेत. 'सेण्टार' ही सूर्योदेव 'अपेलो' च्या संतति. येसल्ली प्रांतात राहणारी ही रानटी जमात सदोदित मर्यादान करीत असे आणि युद्धे लढवीत असे. त्याचे देह अर्धवट मानवी आणि अर्धवट घोड्याप्रमाणे असत. या जमातीतील 'चिरोन' नावाचा एक सेण्टार फ अपवादात्मक बुद्धिमान आणि सद्वर्तनी होता. या त्याच्या गुणांमुळे आसपासचे बहुतेक राजपुत्र त्याच्याकडे विद्यार्ज्ञानासाठी पाठविले जात. ह्या 'चिरोन' सेण्टारला अमरत्व मिळालेले असूनही त्याला अचानकपणे मृत्यु आला, आणि तो यमलोकी रवाना झाला. अशा अमर व्यक्तीला मृत्यु कसा आला यासंबंधीची ग्रीक पैराणिक कथा फार मनोरंजक आहे. 'हक्युलिस' नावाचा योद्धा एकदा त्याच्या 'फोलुस' नावाच्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या शरीर गेला, आणि तेथे त्याने काही वरी पिण्यास मिळावे असै विनंती केली. त्याप्रमाणे 'फोलुस' ने त्याला मर्यादान करू दिले. 'फोलुस' हाही एक सेण्टार होता आणि त्या जमातीम्हा रुदीप्रमाणे मर्य ही सार्वजनिक मालमत्ता त्याने आपल्या स्वतःच्या अखत्यारीत

'हक्युलिस'ला यावयास नको होती. 'फोलुस' याने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला यश आले नाही. प्रकरण विकोपास जाऊन त्यांच्यात मारामारी झाली. 'हक्युलिस' ने साहजिकच आपल्या मित्राची बाजू उचलून धरली व तो भांडणात पडला. त्याने आपल्या भाल्यातील एक बाण मारला तो नेमका 'चिरोन' ला लागला. 'चिरोन' तेथे असण्याचे काहीच प्रयोगजन नव्हते परंतु अपघात झाला खारा आणि 'चिरोन' त्या विवारी बाणांला बळी पडला. 'चिरोन' ला अमरत्व प्राप्त झालेले असतानाही त्याचा मृत्यु अचानकपणे घडून आला, या घटनेचे 'ज्युपिटर' देवाला दुःख झाले आणि त्यांनी चिरोन सेण्टारची नक्षत्रात स्थापना केली.


नरतुरंग हे भारतीय ज्योतिःशास्त्रातील आ नक्षत्राचे नाव कदाचित अर्धमानव अर्धअश्व अशा ग्रीक कल्पनेवरून सुचलेले असावे असे सांगतात.

★
★
★

या नक्षत्रातील ० तारा रात्रीच्या आकाशातील ३ तेजस्वी तान्यांपैकी एक आहे हा तारा द्वैती असून जोडीदारांच्या प्रति ०.३ आणि १.७ अशा आहेत. सूर्यांनंतर निकटचा असा हा तारा आपल्यापासून फक्त ४.३ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. (सूर्यचे अंतर ८.५ प्रकाशमिनिटे आहे). ० तान्यातील दोन्ही जोडीदार साधारणपणे समान आकाराचे आणि सूर्य-येवदाले आहेत. त्यांचा परस्परांभोवती फिरण्याचा आवृत्तिकाळ ७९ वर्षाचा आहे. या दोघाशेजारी आणली एक तिसरा तारा असून त्याचे नाव प्राक्सीमा सेण्टारी ठेवण्यात आले आहे. हा तारा मुख्य जोडीपेक्षाही आपणाजवळ असल्याने हे नाव सार्थ आहे. हा तिसरा तारा जोडीभोवती ३,००,००० वर्षांत एक फेरी याप्रमाणे भ्रमण करीत आहे.

○ ○ ○

φ पाहा : घन्ता, पृष्ठ १५१



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

फेब्रुवारी	१	पहाटे	५ वाजता
मार्च	१	पहाटे	३ वाजता
मे	१	रात्री	११ वाजता
जून	१	रात्री	९ वाजता
जुलै	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण

सूचि-चित्र

जून

भारतीय प्रमाण-बेलेनुसार (I. S. T.)

फेब्रुवारी	१५	पहाटे	४ वाजता
मार्च	१५	पहाटे	२ वाजता
मे	१५	रात्री	१० वाजता
जून	१५	रात्री	८ वाजता
जुलै	१५	सायंकाळी	६ वाजता

जून : दक्षिण

विशेष तारे :

- १ कन्येतील (चित्रा), नेमका आयनिक वृत्तावर.
- २ तुळेतील (विशाला), नेमका आयनिक वृत्तावर.
- ३ चिंचमधील (ऑस्ट्रिना).
- ४ नरतुरंगातील (मित्र), सूर्यनंतर जबलचा तारा.
- ५ वृषभिकातील (ल्येडा)
- ६ सिंहातील (मधा).


द्वैती तारे :

- १ कन्येतील, समान तेजसिवतेची जोडी. २ " दुर्विणीदून दिसतात.
- ३ तुळेतील, अंतर $2^{\circ} 30'$
- ४ चिंचमधील, वस्तुतः चित्रय, ५ " दुर्विणीदून दिसतात.
- ५ नरतुरंगातील, सुंदर जोडी, पर्सी $0^{\circ} 3$ व $1^{\circ} 7$
- ६ वृषभिकातील, लाल व हिरवी जोडी.
- ७, ८, ९ वृषभिकातील, स्पष्ट द्वैती,
- १० वृषभिकातील, १ " दुर्विणीदून दिसतात.
- ११ वृषभिकातील, जोडीतील प्रत्येक तारा द्वैती आहे.
- १२ हस्तातील, मुख्य तारा पीतवर्णी.



तेजेमेघ आणि तारकागुच्छ :


- NGC 4755 चिंचमधील १ तान्याभोवती. २ तारा β तान्याजबल आहे. सुमारे $1^{\circ} 00'$ रंगीत तारे.
- NGC 5139 नरतुरंगातील गोलाकृती, नुसत्या ढोळ्यानी दिसतो.
- NGC 3766 नरतुरंगातील, सुमारे $2^{\circ} 00'$ तारे, नुसत्या ढोळ्यानी दिसतो.
- NGC 6067 अंकनी (नोर्मा) मधील व्यास $20'$.
- M 4 (NGC 6121) वृषभिकातील ल्येडाजबल. तेजस्वी गोलाकृती.
- M 7 (NGC 6475) वृषभिकातील ० तान्याजबल, खुला, नुसत्या ढोळ्यानी दिसतो.



आकाशवर्षांन

प्राप्ति	०३	०६	०९	१२	१५	१८	२१	२४	२७	३०
प्राप्तिकाल	३	६	९	१२	१५	१८	२१	२४	२७	३०
प्राप्तिकाल	३	६	९	१२	१५	१८	२१	२४	२७	३०


सूर्याचा जन्म, वृद्धि आणि मृत्यु



आकृति ६.४ : तान्याची जीवनयात्रा

जन्मापासून सूर्याचा आकार हळूहळू वाढत गेला असून तो अद्यापि वाढतच आहे. चित्रातील दोन गोलामधील काळांतर 80 दशलक्ष वर्षांचे आहे. यावरुन सुर्याचे वय सध्या सुमारे 50000 दशलक्ष वर्षे येवढे होते. आणखी 50000 दशलक्ष वर्षांनी त्याचा आकार आणि उष्णता वेसुमार वाढतील. त्यानंतर सूर्य आस्ते आस्ते निवू लागेल आणि खेतखुजा होत होत अखेरीस सुमारे $50,000$ दशलक्ष वर्षांनंतर थंड गोळा म्हणून आकाशांत हिंडत राहील !

○ ○ ○



64

निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

फेब्रुवारी	१	पहाटे	५ वाजता
मार्च	१	पहाटे	३ वाजता
मे	१	रात्री	११ वाजता
जून	१	रात्री	९ वाजता
चुले	१	सायंकाळी	७ वाजता

पाञ्चम

आकाश-चित्र

जून

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

फेब्रुवारी	१५	पहाटे	४ वाजता
मार्च	१५	पहाटे	२ वाजता
मे	१५	रात्री	१० वाजता
जून	१५	रात्री	८ वाजता
चुले	१५	सायंकाळी	६ वाजता

सिंह

नक्षत्राच्या अनुकमाने सिंह राशीत, मध्या, पूर्वा व उत्तरेचा एक चरण इतकी नक्षत्रे येतात. प्रत्यक्ष सिंहाकृतीत हीच नक्षत्रे दिसतात.

प्रीक पुराणांत सिंह राशीसंबंधाच्या किंवेके दंतकथा प्रचलित आहेत. प्रीक लोकांची अशी कल्पना होती की, हा सिंह चंद्रलोकावरून आलेला असाया. 'हरक्युलिस' नावाच्या योद्धाने त्याडा ठार मारले. सूर्य ज्या वेळेस सिंह राशीत प्रवेश करतो त्या वेळेला सिंह जळू लागतो, असेही ते महणत. कारण याच मुमारास प्रीक देशात भयंकर उन्हाळा सुरु होत असे.



आकृति ६.४ : सिंह, लघुसिंह

मध्या नक्षत्रात एकंदर ६ तारे आहेत. कोणी ५ मानतात. त्यांपैकी चार तारा α , γ , ζ , η मिळून समांतरभुज चौकोन तयार होतो व या समांतरभुज चौकोनाच्या उत्तरेस चौथ्या प्रतीच्या दोन तारा (ϵ , μ) आहेत. या साही तारा मिळून कोयत्याची आकृती तयार होते. तिच्यात η , γ , ζ , μ व ϵ हे कोयत्याचे पाते व η आणि α ही मूठ समजतात. सर्वात तेजस्वी तारा कोयत्याच्या मुटीत असून त्याची प्रत १ आहे. त्याला रेग्युलस म्हणतात, हाच मध्या नक्षत्राचा योगतारा. मध्या नक्षत्रांतील वाकीचे तारे ३ प्रतीचे आहेत.

पूर्वा नक्षत्राच्या फक्त दोनच तारा आहेत, आणि त्या 'मध्या'च्या पूर्वेस आहेत. दोन्ही तारा (δ , θ) समानतेज असून सिंहाच्या पार्श्वभागात आहेत.

पूर्वा नक्षत्राच्या (θ) तान्यांशी काटकोन-त्रिकोण करणारा एक अत्यंत ठळक तारा (β) असून त्याची प्रत २ आहे. त्याचे नाव डेनेबोला अथवा उत्तरफलगुनी व तो सिंहाच्या आकृतीत शेपटीमध्ये दिसून येते.


(१) सप्तर्षी माहीत असले व दिसत असले तर त्यातील δ व γ - तारे जोडणारी रेषा, दक्षिणेकडे वाढविल्यास, रेग्युलस (मध्या = α लिओ निस) मधून जाते.

(२) पुनर्वसुमधील 'पोलुक्स' (β जेमिनी) आणि 'प्रश्वा' (प्रोसिओन = α कॅनिस मायनर) ह्यांना जोडणाऱ्या रेषेवर तिच्या मध्य-चिंदूतन लेंब काढल्यास तो रेग्युलस (मध्या) मधून जातो.

γ आणि β हे द्वैती तारे γ रेग्युलिनीतून दिसतात.

रेग्युलस (α लिओनिस) अथवा मध्या हा द्वैती तारा आहे. त्याचे स्थान आयनिकवृत्तांत आहे. त्यातील मुख्य तारा चक्रचक्रीत पांढऱ्या रंगाचा असून त्याचा सहचर निल्या रंगाचा आहे. रेग्युलसचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास ३५ वर्षे लागतात आणि आता असेही माहीत झाले आहे की हा तारा दर सेकंदास सुमारे २४ कि. मी. या वेगाने पृथ्वीपासून दूर हटत आहे. त्याशिवाय हा तारा व्याधाच्याच गटांतील आहे.

[पाहा : पृष्ठ १३१ स्तंभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : 180° अक्षांश उत्तर			
फेब्रुवारी	१	पहाटे	५ वाजता
मार्च	१	पहाटे	३ वाजता
मे	१	रात्री	११ वाजता
जून	१	रात्री	९ वाजता
जुलै	१	सायंकाळी	७ वाजता

परिचय
सूचि-चित्र
जून

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)			
फेब्रुवारी	१५	पहाटे	४ वाजता
मार्च	१५	पहाटे	२ वाजता
मे	१५	रात्री	१० वाजता
जून	१५	रात्री	८ वाजता
जुलै	१५	सायंकाळी	६ वाजता

जून : पश्चिम

विशेष तारे :

- α कन्येतील (चिंगा), नेमका आयनिक वृत्तावर.
- α, β मिथुनांतील (पुनर्ज्यु अथवा कॅस्टर, पोल्क्स)
- α वासुकीमधील (आल्फाई)
- α सारथीमधील (ब्रह्मदृष्टि)
- α सिंहातील (मधा), नेमका आयनिक वृत्तावर
- β सिंहातील (डेनेवोला)

द्वैती तारे :

- γ कन्येतील, समान तेजस्वितेचे, २" दुर्विणीदून दिसतात. तारा क्र. ५ नीका-पुण्यीसमधील २" दुर्विणीदून दिसतात.
- α मिथुनातील, वस्तुत घटक. मुख्य जोडीतील प्रत्येक द्वैती असून त्याभोक्ती जो तारा किरतो तोही द्वैती आहे. २" दुर्विणीदून पाहावा येते.
- λ मिथुनातील, ३" दुर्विणीदून दिसतात.
- δ मिथुनातील, वीतर्की, २" दुर्विणीदून दिसतात.
- θ वासुकीमधील ३" दुर्विणीदून दिसतात.
- δ सारथी मधील ४" दुर्विणीदून दिसतात.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 44 (NGC 2632) 'प्रेसेपे' कर्कातील δ जवळ. नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 67 (NGC 2682) कर्कातील α जवळ. खुला गुच्छ द्विनेत्रीदून दिसतो.
- M 46 (NGC 2437) व NGC 2422 नीका पुण्यीसमधील, उत्तरेला, द्विनेत्रीदून दिसतात.
- M 35 (NGC 2168) मिथुनांतील ε आणि वृषभांतील ζ यांच्या-मध्ये उत्तरेस आणि मिथुनांतील μ व γ यांच्या वरच्या अंगाला. नुसत्या डोळ्यानी दिसतो.

आकाशवर्धन

M 53 (NGC 5024) श्यामशबलांतील तारा क्र. 42 जवळ; द्विनेत्रीदून दिसतो.

M 100 (NGC 4321) श्यामशबलातील तारा क्र. 11 जवळ; द्विनेत्रीदून दिसतो.

M 96 (NGC 3368) सिंहातील α व β यांच्या मध्ये, सर्पिलाकृति. द्विनेत्रीदून दिसतो.

○ ○ ○

सिंह, लघुसिंह

[पृष्ठ १२९ स्तंभ २ वरून पुढे चालू]


सिंह राशीत वर्णन करण्याजोगा आणखी एक तारा आहे. त्याचे नाव 'अल जीवा' हा ४ तारा आकृतीमधील सिंहाच्या मानेत दिसतो. तो द्वैती आहे. तारा आणि त्याचा सोबती २" दुर्विणीदून दिसू, शकतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यांत होणारी उल्कांची वृष्टि या तान्याच्या दिशेने होत असल्याचे आता माहीत झालेले आहे. अशा प्रकारच्या उल्कांना सिंह-उल्का (सिंहोल्का) अशी संज्ञा आहे. या उल्कांचे मोठाले वर्षाव दर ३३ वर्षांच्या अंतराने, विशेषत:, नोव्हेंबर महिन्यातील १२ ते १४ तारखांच्या आसपास घडतात.

सिंहातील β आणि α या तान्यांच्या मध्यंतरी M. 96 (NGC 3368) हा सर्पिलाकृती तेजोमेघ लहानशा दुर्विणीदून दिसण्या-सारखा आहे.

लघुसिंह

हे नामकरण आधुनिक आहे. त्याचा अर्थ सिंहाचा छावा. सिंहाच्या उत्तरेकडील काही तान्यांचा या नवीन नक्षत्रांत समावेश करतात. यामध्ये फक्त तीनच तारे प्रत ४-५ पेक्षा जास्त ठळक दिसतात. (आ. ६.४)

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर
 फेब्रुवारी १ पहाटे ५ वाजता
 मार्च १ पहाटे ३ वाजता
 मे १ रात्री ११ वाजता
 जून १ रात्री ९ वाजता
 जुलै १ सायंकाळी ७ वाजता

ख-स्वस्तिक आकाश-चित्र जून

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)
 फेब्रुवारी १५ पहाटे ४ वाजता
 मार्च १५ पहाटे २ वाजता
 मे १५ रात्री १० वाजता
 जून १५ रात्री ८ वाजता
 जुलै १५ सायंकाळी ६ वाजता

तारकांची तपमाने

सूर्याचे तपमान प्रचंड असावे अशी आपली सहज कल्पना होते. ताच्याचे अंतरंग सूर्यप्रमाणेच असल्याने तेथेही प्रचंड तपमान असावे असे साहित्यिकच अनुमान करता येते. परंतु त्याचे मोजमाप करणे वर्णलेखन पद्धतीमुळेच शक्य झाले. सूर्यप्रकाश विनरंगी अथवा शुभ्र असतो तरी काचेच्या लोलकांदून असा प्रकाश जाऊ दिला, तर त्यांतील घटक रंग उपडकीस येतात. लोलकांदून वाहेर पढलेल्या भिन्न रंगांच्या पट्ट्याला वर्णपट म्हणतात व सामान्यतः त्यांत तीव्र, नारिंगी, पिवळा, हिरवा, असमानी, निळा आणि जांभळा अशा रंगाचे पहे एकमेका शेजारी मांडलेले आढळतात. वास्तवशास्त्रांतील या अनुभवावर सध्याची सूक्ष्म वर्णलेखी यंत्रे आधारलेली असून प्रकाशाचे पृष्ठःकरण व माऱ्यन करण्यासाठी त्यांचा उत्कृष्ट उपयोग होत आहे. प्रकाशाचे वर्णलेख घेऊन त्यामध्ये प्रकाशाऊर्जा भिन्न रंगांत कठी विभागली गेली आहे याचा अंदाज करता येतो. फोटो-सेल (प्रकाशीय विचुतपट) वापरून त्या विभागांतील प्रकाशाची तीव्रताहि मोजता येते.

रासायनिक मूलद्रव्य पुरेसे तस झाले म्हणजे त्यांदून जो प्रकाश उद्भवतो त्याच्या वर्णपटांत त्या मूलद्रव्याच्या विशिष्ट अशा काही रंगीत रेषा आढळतात. यांना उत्सर्जन रेषा म्हणतात. वर्णपटांतील रेषांची परीक्षा केल्याने त्या कोणकोणत्या मूलद्रव्यापासून निर्माण झालेल्या असतात ते कळते. तेवढ्यावरून प्रकाशाच्या उगमस्थानी कोणती मूलद्रव्ये तसावर्षेत आहेत ते उघडकीस येते. सूर्यप्रकाशाच्या वर्णलिखांतील रेषा काळ्या दिसत असून त्याना फाऊनहोफर रेषा म्हणज्यात येते. या रेषा अर्थातच प्रकाशाच्या उगमस्थानी जी भिन्न मूलद्रव्ये असतात त्यांच्या उत्सर्जन रेषांशी जुळत्या अशाच असतात. त्यावरून सूर्यप्रकाशांतील घटक द्रव्ये कोणती ते कळून येते. सूर्यप्रकाशाच्या वर्णपटांतील रेषा रंगीत नव्यन काळ्या असतात त्याचे कारण सूर्याच्या बाई वातावरणात घडणारे शोषण हे असते.

तपलेल्या महीमध्ये एकादा न वितव्यारा पदार्थ ठेवला तर तो तापल्यावर प्रसमतः लाढ दिसतो व नंतर पुरेषा बादत्या तपमानांत शुभ्र होतो. यामुळे तपमान स्पादून वाहविले म्हणजे त्यांदून निषालेल्या प्रकाशाच्या वर्णपटांत उत्सर्जन रेषा आढळतात. या बाबतीत झालेल्या संशोधना-


नुसार काही नियम बसविण्यात आलेले असून त्यावरून तपमान, प्रकाश तरंगाचा वर्ण आणि प्रारणजेंची तीव्रता यांचा परस्पर संबंध दर्शविलजातो. या नियमांच्या आधारे सूर्यप्रशाकाच्या वर्णपटाचा सूक्ष्म अभ्यास करून त्याच्या पृष्ठभागांतील तपमानाचा अंदाज करणे शक्य झाले आहे.

अशा प्रयोगांदून मिळालेली काही माहिती सोबतच्या कोष्टकांत एकत्रित केलेली आहे. पहिल्या स्तंभात तान्याचा वर्ग, दुसऱ्यांत त्याचे तपमान, तिसऱ्यांत वर्ण, चौथ्यांत घटक मूलद्रव्यांची वास्तविक अवस्था, आणि पाचव्यांत प्रातिनिधिक तान्यांचे नांव अशी माहिती आहे.

पृष्ठभागावरील तपमानानुसार तान्यांची वर्गवारी

वर्णलिखीय प्रकार	अंदाजे तपमान ०.८८.	वर्ण पांदरा	वर्णलिखीय अवस्था	प्रतिनिधि तारा
O	३२,०००	निव्सर हून अधिक	आयनीभूत वायू	आयोटा ओरिओनिस (मृगांतील बाणामध्ये)
B	२०,०००	निव्सर पांदरा	मुख्यत्वे उदासीन हेलिअम	राजन्य, चित्रा
A	११,०००	शुभ्र	मुख्यत्वे हैड्रोजन	व्याध, अभिजित
F	७,५००	पिव्लसर शुभ्र	हैड्रोजनमध्ये घट, धार्वंमध्ये वाढ	अगस्त्य, प्रश्वा
G	६,०००	पिव्लसर	मुख्यत्वे धातृ	सूर्य, ब्रह्महदय
K	४,५००	नारिंगी	हैड्रोजनची जागा धातृ घेतात.	रोहिणी, स्वाती
M	३,०००	लाल ऑक्साईड	टिटानम ज्येष्ठा	काक्षि

ही तपमाने केवळ पृष्ठभागांतील आहेत. अंतरंगातले तपमान कित्येक कोटी अंश असल्याचा, अणुगर्भीय प्रक्रियांच्या अभ्यासातून, भरपूर पुरावा मिळालेला आहे. (पाहा : तान्यांचे वर्ण व तपमानदर्शक कोष्टक पृ. १२३). ०००



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

फेब्रुवारी	१ पहाटे	५ वाजता
मार्च	१ पहाटे	३ वाजता
मे	१ रात्री	११ वाजता
जून	१ रात्री	९ वाजता
जुलै	१ सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक

सूचि-चित्र

जून

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

फेब्रुवारी	१५ पहाटे	४ वाजता
मार्च	१५ पहाटे	३ वाजता
मे	१५ रात्री	१० वाजता
जून	१५ रात्री	८ वाजता
जुलै	१५ सायंकाळी	६ वाजता

विश्वाची उत्कांति

विश्वामध्ये सर्व सुषुप्तीचा समावेश होतो. त्यात पृथ्वी, इतर ग्रह व त्यांचा स्वामी सूर्य, सर्व तारे आणि आपली आकाशगंगा मोडते. त्याच्याप्रमाणे दूर-दूरच्या सर्व लहानमोऱ्या दीर्घिकांचाही समावेश होतो. या दीर्घिका आपणापासून प्रचंड अंतरावर आहेत येकेच नहेत तर त्याची एकमेकापासूनची अंतरेही तशीच प्रचंड झाहेत.

विश्वाचा आकार किंवा विस्तीर्ण आहे याची कल्पना करणेही फार कठीण आहे, आजलागाईत उपलब्ध झालेल्या २००° दुर्बिंधितून आणि प्रभावी रेहिओ-दुर्बिंधितून जे दिसते किंवा अनुभवता येते तो अखिल विश्वाचा केवळ एक अंश आहे. जे दिसत नाही त्याबद्दल साहजिकपणे आपण कसलीच कल्पना करू शकत नाही. आपल्या माहितीप्रमाणे आकाशगंगेत सुमारे १०,००० कोटी तारे आहेत; आणि अशा कोट्यवधि स्वतंत्र दीर्घिका विश्वामध्ये आहेत. काहीची माहिती झाली असून नव्यानव्या योग्य प्रभावी साधनामुळे उपडकीस येत आहेत.

विश्वाची उत्पत्ति किंवा झाली असावी द्यावद्दल दोन प्रकारच्या कल्पना रूढ आहेत. (१) एका कल्पनेनुसार विश्व क्रीमाक्रमाने उत्कांत होत गेले असून ते आजच्या अवस्थेला येऊन ठेपलेले आहे. आणि ही उत्कांती कमीत कमी काही अऱ्ज वर्षांपासून होत आलेली असावी. विश्वाला केवळाती प्रारंभ झाला असावा ही या कल्पनेमागची विचारसरणी आहे.

(२) दुसऱ्या कल्पनेनुसार विश्व आज या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत ते भूतकालात होते आणि त्याच अवस्थेत भविष्यकालातही राहील. अर्थात विश्वाला केवळाती प्रारंभ झाला आणि केवळाती त्याचा अंत होईल ही विचारसरणी या कल्पनेला पटत नाही. विश्व स्थिर असून त्याला प्रारंभ व अंत नाही अशी या कल्पनेमागची विचारसरणीच्याहे.

यांपैकी कोणती विचारसरणी आतापर्यंत मिळालेल्या ज्ञानादी आणि अनुभवादी खुल्ते ते पाहणे आवश्यक आहे. याचीय संशोधनामुळे शान एकसारखे बादत आहे. त्यामुळे विश्वासंबंधीच्या कल्पनेतही बदल होत आहेत. उदाहरणार्थ, विश्वामध्ये आपल्या आकाशगंगेप्रमाणे असंख्य स्वतंत्र आकाशगंगा (दीर्घिका) आहेत आणि त्या आपणापासून आणि परस्परा-

पासून वेगाने दूर दूर जात आहेत असा भरपूर पुरावा उपलब्ध झालेला आहे. या माहितीनुसार विश्वाची मांडणी किंवा असेल याचा अंदाज करण्यात सध्याचे शाब्दपंडित गुंतलेले आहेत.

कोणी म्हणतात की विश्वातील सर्व वस्तु, म्हणजे आजच्या स्थितीत तारे व त्यांच्यामध्यल्या मोकळ्या जागेत सामावलेली वस्तु, अतिप्राचीन काळी अत्यंत अल्प अशा जागेत दाटीने भरलेली असावी ही अवस्था तारे वैरे निर्माण झाले त्याच्या पूर्वीची असावी हे ध्यानात येईल. याप्रकारे विचार करू लागले म्हणजे निदान दोन ठळक प्रदन उमे राहतात ते असे :—
(१) विश्वातील सर्व वस्तु अशा प्रकारे अल्प जागेत का भरली गेली ?
(२) अशा प्रकारे दाटीने भरलेली वस्तु काळांतराने प्रसरण का पावू लागली ?


या प्रश्नांची उत्तरे देणे सोपे नाई, परंतु वास्तवशास्त्रांतील प्रायोगिक अनुभवानुसार अनेक प्रकारचे विचार मनांत येतात.

गुरुत्वाकर्षणासारख्या प्रभावी येणेने सर्व वस्तु एकदम अल्प जागेत केंद्रित झाली. ही ती दाटीवाटीची विश्वोत्पत्तीपूर्वीची अवस्था. त्यानंतर प्रत्यास्थेतेच्या (स्थितिस्थापकतेच्या) नियमानुसार भरपूर दडपलेली वस्तु वेळ प्रसंगी प्रसरण पावणारच, त्याप्रमाणे ती पसरू लागली व सध्याचे विश्व निर्माण झाले.

प्रसरणशील विश्वाची उपपत्ति ज्या विद्वानांनी सुरवातीला मांडली त्यांची नावे अशी : डॉ. डिटर (१९१७), ए. फ्रीडमान (१९२२) आणि जी. लमेत्र (१९२७). विश्वाच्या स्थिर अवस्थेची उपपत्ति, साहजिकच, वस्तुनाश आणि वस्तुनिर्मिती या दोन्ही सारख्या मानाने होत असल्या पाहिजेत या विचारसरणीवर आधारलेली आहे. एच. बोण्डी. टी. गोल्ड आणि फ्रेड हॉर्डल (१९४८) हे स्थिरस्थिति-विश्वाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या मते प्रारणरूपाने जेवढा वस्तुनाश होत असतो, तेवढीच पोकळी भरून काढण्याइतकी नवी वस्तु सतत निर्माण होत असते. अर्थात यांच्या मते विश्वाला प्रारंभ नाही आणि अंत नाही.

○ ○ ○

१३५



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

मार्च	१	पहाटे	५ वाजता
एप्रिल	१	पहाटे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुलै	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश-चित्र

जुलै

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मार्च	१५	पहाटे	४ वाजता
एप्रिल	१५	पहाटे	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

कालेय अथवा ड्राको

उत्तर गोलार्धातील हा एक महस्यपूर्ण तारकासमूह आहे. काल्पनिक चित्रात हा तारकासमूह एका पुराकाळीन अजगराप्रमाणे दाखविण्यात येतो; कालेयाने भगोलीय अक्षाला वेटोले घातल्याचा भास होतो. (पृष्ठ ११७ आकृति ६.१ पाहा.)

‘इंव्ह’ नावाच्या खीला याच सपने भुरळ घातली अशी प्राचीन खिस्ती आखयायिका आहे. स्वर्गातील सोनेरी सफरचंदाचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र जागरुकपणे पहारा करीत बसणारा सर्पराज म्हणजेच ‘ड्राको’ अशीही एक कथा प्राचीन याखयात संगिताली जाते. आपल्या चुलत भावंदासाठी स्वर्गातील फळ हस्तगत करताना ‘हर्ष्युलिस’ नावाच्या योद्धाने त्या महासर्पाची हस्या फेली होती, तोच हा सर्प आकाशात आडवा तिहाया पसरलेला दिसत आहे अशीही एक प्राचीन कथा आहे.*

जशी कल्पना होईल तशी सोइस्कर आखयायिका रचावी, अशी परिस्थिति प्राचीन काळी चाळू होती. साहबिकच त्याचा परिणाम असा झाला की एकाच इश्यासंबंधी भिज भिज आखयायिका सर्वच देशांतील प्राचीन याखयात आढळतात. ‘सोनेरी लोकर’ (गोरुडन फलीस) प्राप करून घेण्यासाठी जी मोहीम निधाली होती, तिच्यात ‘ओर्फिउस’ आणि ‘जेसन’ या नावाच्या दोघा वीर पुरुषांनी भाग घेतला होता. ही सोनेरी लोकर मेष नक्षत्राशी निगदित असलेल्या स्वर्गीय मेंद्राची होती आणि ती भलल्या क्षलत्याच्या हाती जाऊ नये या उद्देशाने एक प्रचंड सर्प मागविर आडवा पडून सतत कडक पहारा करीत होता. ‘आगो’ नीकेवून ++ मजल दरमजल करीत निघालेली मोहीम जेव्हा या रक्षक सर्पापिण्यन्त येऊन घडकली तेव्हा ‘ओर्फिउस’ ने सर्पाला भूल घातली आणि ‘जेसन’ ने त्याची वेटोली पायाखाली तुडविली. अडविण्या दूर करून अलेरीस ते दोघे वीर ‘सोनेरी लोकरी’ पर्यंत पोहोचले. अद्या प्रकारे मेंदा (मेष) आणि सर्प (कालेय) या दोघांनाही नक्षत्रामध्ये स्थान देण्यात आले.


* पाहा : हर्ष्युलिस पृ. १०१

++ पाहा : आगो (नीका) पृ. ६५

‘ड्राको’ संबंधी आणखी एक कथा प्रचलित आहे. प्राचीन काळी देव आणि दैत्य यांच्यामध्ये नेहेमी लढाया होत. एका लढाईच्या वेळी सर्प-सारखे दिसणारे एक भयंकर इवापद दैत्यांच्या बाजूने ढवळाढवळ करू लागले. ही गोष्ट ‘मिनेव्हा’ देवीच्या लक्षात आल्याबरोबर तिने त्याच्या शेपटीला घरून त्याला आकाशात भिरकावून दिले. त्याची शेपटी विश्वाच्या आंखामध्ये गुंतली आणि त्याकारणाने तो प्रचंड सर्प तेव्हापासून तेथेच अडकून पडलेला आहे.

‘ड्राको’ चे भारतीय नाव ‘कालेय’ आहे. या नक्षत्रांतील ठळक तारा ✶ एका काळी धूवतारा म्हणून मानला जात असे. इजिंशियन लोकांनी या तान्याला ‘दुबान’ हे नाव दिले. आपल्या सध्याच्या धूवतान्याप्रमाणे, हा तारा आकाशात स्थिर असे आणि इतर सर्व तारे त्याच्या भोवती ग्रमण करीत असल्याचे दिसे. दुबान तान्याचे हे महस्य लक्षात घेऊन इजिंशियन लोकांनी त्यांच्या देवळामध्ये काही विशेष सोई करून ठेविल्या होत्या. उदाहरणार्थ, ‘चेओप्रस’ राजाने बांधलेली ‘गिसेह’ येथील पिरामिड. या प्रचंड बांधकामात एक सरळ आणि लांबच लांब बीळ ठेविण्यात आले होते. ‘दुबान’ तान्याचा (म्हणजे त्यावेळच्या धूवतान्याचा) प्रकाश गाभान्यातील देवावर रात्रिंदिन अखंडपणे पडत राहावा अशी त्या बिळाच्या रचनेमागील योजना असावी. ‘चेओप्रस’ पिरामिड सुमारे ४६०० वर्षांपूर्वी बांधण्यात आली. त्या ठिकाणचा अक्षांश ३०° उत्तर आहे, आणि त्या काळी दुबान तारा भगोलीय अक्षापासून फक्त १०° इतकाच दूर होता, तेव्हा बिळांतून पाहणाऱ्याला तो एकाच जागेवर दिसत होता हे उघड आहे. आता, म्हणजे सुमारे ४६०० वर्षांनंतर परिस्थिती बदललेली आहे. बिळाचा अक्ष आणि सध्याचा भगोलीय अक्ष समांतर राहिलेले नाहीत. सुमारे २१००० वर्षांनी पुन्हा भगोलीय अक्ष दुबानमधून जाईल; परंतु त्यावेळी ‘चेओप्रस’ पिरामिड शावूत असेल किंवा नाही हे कोणी सांगावे !

उपनिषदामध्ये ‘दुबान’ तान्याचा धूवतारां म्हणून उल्लेख केलेला आढळतो आणि तेव्हावरून त्या वाढ्यायरचनेचा कालनिर्णय करणे शक्य झाले आहे. [पाहा : पृष्ठ ११९ संभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

मार्च	१	पहाटे	५ वाजता
एप्रिल	१	पहाटे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुलै	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूचि-चित्र

जुलै

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मार्च	१५	पहाटे	४ वाजता
एप्रिल	१५	पहाटे	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

जुळे : उत्तर

विशेष तारे :

- α उत्तरमुकुटातील (जेमा अथवा मुकुटमणी).
- β कालेयातील (दुधान), भूतकाळातील ध्वतारा.
- γ स्फुरमस्यातील (ध्वतारा अथवा पोलारिस), प्रचलित ध्वतारा.
- δ भूतपातील (स्थाती).
- ε शौरीमधील (रास अल खेडी).
- ζ शामशब्दातील (कोर कारोली).
- η, ι सतर्षीमधील (कक्तु अथवा इमे, पुलह अथवा मिराक).
- κ सतर्षीमधील (वसिष्ठ), शेजारी अरुंधती.
- λ सिंहातील (देनेबोला).
- μ स्वरमंडळातील (अभिजित), भविष्यकाळातील ध्वतारा.
- ν हंसातील (डेनेव).

द्वैती तारे :

- α उत्तर मुकुटातील, प्रसिद्ध द्वैती. २" दुर्विणीदून दिसतात.
- ε, γ कालेयातील, ३" अथवा ४" दुर्विणीदून दिसतात.
- γ कालेयातील, दोन्ही ठळक तारे, द्विनेत्रीदून दिसतात.
- α स्फुरमस्यातील, परस्परापासून दूर, २" दुर्विणीदून दिसतात.
- δ, μ भूतपातील, द्विनेत्रीमधून दिसतात.
- β, ε वृषपर्वीमधील, २" दुर्विणीदून दिसतात.
- α शौरीतील, जोडीदार नीलवर्णी, ५ वी प्रत.
- α शामशब्दातील, २" दुर्विणीदून दिसतात.
- κ सतर्षीमधील शेजारी अरुंधती, नुसत्या डोल्यांनी दिसतात.
- स्वतः, κ (वसिष्ठ) द्वैती आहे; २" दुर्विणीदून दिसतात.
- α स्वरमंडळातील, नुसत्या डोल्यांनी दिसतात.
- ε स्वरमंडळातील, अंतर २०८", नुसत्या डोल्यांनी दिसतात.
- κ, β स्वरमंडळातील द्विनेत्रीमधून दिसतात.
- η स्वरमंडळातील, तीन स्वतंत्र जोड्या, लहान दुर्विणीदून दिसतात.

आकाशवर्णन

प्रकाश १
प्रकाश २
प्रकाश ३

स्त्री-द्वाकाम

प्रकाश

β, μ, ν हंसातील, द्विनेत्रीमधून दिसतात.

ο_२ स्वतः तिहेरी आहे.

विशेष दृश्य :

δ, μ, ι, γ शौरीमधील. २" दुर्विणीदून उत्कृष्ट देखावा दिसतो.

δ वृषपर्वीमधील. प्रातिनिधिक. प्रतीत फरक ३·६ पासून ६·२ पर्यंत.

आवृत्तिकाल ५·२८ दिवस.

α शौरीमधील. फरक प्रत ३·१ पासून ३·९ पर्यंत.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

M 13 (NGC 6205) शौरीमधील तारे η आणि ε यांच्यामध्ये नुसत्या डोल्यांनी दिसतो.

M 92 (NGC 6341) शौरीमधील π च्या पलिकडे, α, δ, π रेषेवर. नुसत्या डोल्यांनी दिसतो.

M 3 (NGC 5272) श्यामशब्दातील, तारा क्रमांक 25 च्या खाली खुला तेजस्वी गुच्छ, नुसत्या डोल्यांनी दिसतो.

M 57 (NGC 6720) स्वरमंडळातील 'रिंग नेब्युला' β व γ रेषेवर. दुर्विणीदून दिसतो.

M 39 (NGC 7092) हंसातील, α च्या पलीकडे π^२ जवळ. खुला गुच्छ. द्विनेत्रीदून दिसतो.

हंसामध्ये एक प्रभावी रेडिओ-तरंग उत्सर्जनस्थान आहे.

○ ○ ○


कालेय

[पृष्ठ १३७ स्तंभ २ वर्लन पुढे चालू]

कालेयातील तारा γ द्वैती असून त्यातील जोडीदार सारख्या दीसीचे परंतु ५ व्या प्रतीचे आहेत. आयनिकवृत्ताचा धूव म्हणजे मेरु, सध्याच्या परिस्थितीत, या γ तान्याच्या उत्तरेला सुमारे १५° वर आहे आणि ते स्थान अभिजित व ध्वतारा यांच्या मध्यंतरी आहे.

१३९

प्रकाश १
प्रकाश २
प्रकाश ३



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

मार्च	१	पहाटे	५ वाजता
एप्रिल	१	पहाटे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुलै	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र

जुलै

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मार्च	१५	पहाटे	४ वाजता
एप्रिल	१५	पहाटे	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

भुजंगधारी आणि भुजंग अथवा ओफिउकुस आणि सर्पेन्स

ही दोन स्वतंत्र नक्षत्रे आहेत, तरी त्याचे चित्ररूपात रेखाटण केले असला ती पृष्ठापणे एकमेकांत गुंतलेली दिसतात. एक धिण्याड पुरुष त्याच्या अंगाभोवती गुंडाळलेल्या सर्पाची वेटोळी दोन्ही हातात घट पकडून उभा आहे जसे हे चित्र आहे. नक्षत्राचे स्थान वृशिंचकाच्या उत्तरेस आहे. बायिलोनिआमधील लोक 'ओफिउकुस' हा एक मोठा योद्धा होता असे मानीत. 'हैड्रा' (बासुकी) आणि 'सर्पेन्स' (भुजंग) याना पायाखाली चिरडून हा चीर, यशस्वी नजरेने, वृशिंचकाकडे वरत आहे अशावहाल एक प्राचीन आखण्याचिका आहे.


वैद्यकियेचा आय प्रेतां जो 'एस्कुलापित्स' त्याचे 'ओफिउकुस' हे स्मारक आहे असे एका प्राचीन भीक करेमध्ये सांगितलेले आहे. 'सोनेरी लोकर' मिळविण्यासाठी 'आगो' नोकेदून बी सफर निधाली होती त्यातील सर्वांना वैद्यकीय सल्ला पुरविणे हे 'एस्कुलापित्स'चे काम असे. स्वगती देवांना आणि पृथ्वीवर मानवांना, सर्वांनाच त्याच्या ज्ञानावहाल आणि कर्तव्यारीवहाल आदर वाढे. मानवांनी त्याच्या स्मरणार्थ देवळे बांधली आणि देवांनी त्याला नक्षत्रांत स्थान दिले; असे एका प्राचीन भीक करेमध्ये वर्णन केलेले आहे.

'हक्सुलिस' आणि 'ओफिउकुस' या दोन्ही नक्षत्रांत विशेष ठळक असे तारे नाहीत. परंतु त्यांनी उत्तरेकडील आकाशाचा वराच मोठा भाग व्यापलेला आढळतो. 'हक्सुलिस'फौरार धार्दशी आणि पराकमी असे. त्याच्यावर सोपविलेली 'वारा कामे' त्याने यशस्वी रीतीने पार पाडल्या. नंतर सो कालेयाच्या मस्तकावर गुडधा टेकून विभांती घेत आहे असे 'हक्सुलिस' नक्षत्राचे चित्र काढतात. त्याचप्रमाणे 'ओफिउकुस' सर्पाच्या वेटोळ्याची झटापट करीत असल्याचे चित्रात दाखवितात. दोघा वीरांची मस्तके शेजारी शेजारी दाखविण्याची चाल आहे. या दोन्ही नक्षत्रांतील ठळक तारे 'रास अल हाग' (α ओफिउकुस) आणि 'रास अल वेटी'

फौरार : हक्सुलिस पृष्ठ १०१.


आकाशादर्शन

(α हक्सुलिस) अनुकमे त्यांच्या भुवयांच्या जागी दाखवितात. हे तारे एकमेकापासून सुमारे 5° अंतरावर आहेत. सर्पाचीमधील दिग्दर्शक तारे α , β यामधील दृश्य अंतर जवळ जवळ येवढेच असल्याने ते नेमके ओळखून काढता येतात.



आकृति ७०१ भुजंगधारी आणि भुजंग

[पाहा : पृष्ठ १४३ स्तैम २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

मार्च	१	पहाटे	५ वाजता
एप्रिल	१	पहाटे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुलै	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

सूचि-चित्र

जुलै

भारतीय प्रमाण बैलेनुसार (I. S. T.)

मार्च	१५	पहाटे	४ वाजता
एप्रिल	१५	रात्री	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

जुलै : पूर्वे

विशेष तारे :

- α गहडांतील (अवण)
- α दृष्टील (विशाला), नेमका आयनिकवृत्तावर आहे.
- α भुजंगधारी (रास अल हाग).
- α वृथिकांतील (ज्येष्ठा).
- α शीरीमधील (रास अल वेदी).
- α स्वरमंडलांतील (अभिजित).

द्वैती तारे

- π गहडांतील, ३" दुर्बिणीदून दिसतात.
- तारा क्रमांक ६ जंबूकांतील, सहज हश्य जोडी अंतर ४००"
- γ धनिष्ठामधील, रिखळा व हिरवा, २" दुर्बिणीदून दिसतात.
- θ भुजंगांतील, द्विनेत्रीदून दिसतात.
- θ भुजंगांतील, भुजंगधारीमधील, भुजंगांतील γ आणि भुजंगधारीतील.
- β यामध्ये, २" दुर्बिणीदून दिसतात.
- α वृथिकांतील, मंद प्रकाशी जोडीदार, लाल व हिरवा.
- δ वृथिकांतील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- γ वृथिकांतील, जोडीतील प्रत्येक तारा द्वैती.
- α शीरीमधील, नीलवर्णी जोडीदार, अंतर ४°.६
- α स्वरमंडलांतील, सहजहश्य जोडी.
- ε स्वरमंडलांतील, अंतर २०८", नुसत्या डोळ्यानी दिसतात.
- ८, β स्वरमंडलांतील, द्विनेत्रीदून दिसतात.
- η स्वरमंडलांतील, ३ स्वरंत्रे जोड्या, छोट्या दुर्बिणीदून दिसतात.

रूपविकारी तारे :

- γ गहडांतील, सेफीड प्रकारचा, आवृत्तिकाल ७.१८ दि.
- α शीरीमधील, फरक ३.१ पासून ३.९ प्रतीपर्यंत.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 22 (NGC 6656) धनूमधील, μ आणि ० यांच्यामध्ये, मोठा आणि तेजस्वी.

आकाशवर्णन

- M 8 (NGC 6523) धनूमधील, वायुरूप नेशुला, डोळ्यानी दिसतो.
- M 5 (NGC 5904) भुजंगांतील α जवळ, नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 12 (NGC 6218) भुजंगधारीमधील.
- NGC 6633 भुजंगांतील θ जवळ, द्विनेत्रीदून दिसतो.
- M 10 (NGC 6254) भुजंगधारी मधील, β δ, रेषेवर.
- M 4 (NGC 6121) वृथिकांतील α जवळ.
- M 7 (NGC 6475) वृथिकांतील नांगीतील σ जवळ, नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 13 (NGC 6205) शीरीमधील, γ आणि ८ यांच्या मध्यंतरी, नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 92 (NGC 6341) शीरीमधील π च्या पलीकडे, α, δ, π रेषेवर. नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- ◦ ◦

भुजंगधारी, भुजंग

पृष्ठ १४१ स्तंभ २ वर्णन पुढे चालू]

'भुजंग' नक्षत्र 'भुजंगधारी' पासून स्वतंत्र दाखविता येत नाही. भुजंगाच्या शेपटीमध्ये ३ द्वैती तारे आहेत, आणि त्यांतील θ (टोकावरचा) छोट्या दुर्बिणीदून दिसण्यासारखा आहे.

भुजंगांतील तारकागुच्छ N 5 (NGC 5904) α तान्याजवळ आहे. हा ठळक असून नुसत्या डोळ्यानी दिसू शकतो.

भुजंगांतील γ तारा आणि भुजंगधारीमधील β तारा यांच्यामधील क्रमांक 70 हा तारा द्वैती असून २" दुर्बिणीदून पाहता येतो. त्यातेले जोडीदार लाल आणि विवळे दिसतात.

या नक्षत्रांत अनेक तारकागुच्छ आहेत. भुजंगधारीच्या पायाशी आकाशगंगेत योडी फट पडल्यासारखी दिसते. या ठिकाणी सुमारे ४०० प्रकाशवर्षे अंतरावर असलेली एक कूळा अभिका असावी असा अंदाज आहे.

M 10 (NGC 6254), M 12 (NGC 6218) आणि M 19 (NGC 6273) हे तारकागुच्छ वस्तुतः भुजंगधारी तारकासमूहात आढळतात. भुजंगांतील θ तान्याजवळचा NGC 6633 हा तारकागुच्छ नुसत्या डोळ्यानी दिसण्यासारखा आहे.

◦ ◦ ◦



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

मार्च	१	पहाडे	५ वाजता
एप्रिल	१	पहाडे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुलै	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण

आकाश-चित्र


जुलै

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मार्च	१५	पहाडे	४ वाजता
एप्रिल	१५	पहाडे	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

वृश्चिक

हा तारकासमूह त्याच्या आकृतीच्यान सहज ओळखता येण्यासारखा आहे. याविलोनिअन वांधकामात वृश्चिकाची चित्रे खोदलेली आढळतात.



आकृति ७.२ वृश्चिक

भारतीय ज्योतिःशास्त्रानुसार या राशीमध्ये तीन नक्षत्रांचा समावेश केला जातो. विंचवाच्या आकृतील आणि मुखांतील चार ठळक तारे मिळून 'अनुराधा' नक्षत्र मानतात. विंचवाच्या मध्यस्था शरीरविभागातील तीन ठळक तान्यांचे 'ज्येष्ठा' नक्षत्र होते. त्यांतील ठळक आणि लाल्सर

'दिसणाऱ्या तान्यालाच 'ज्येष्ठा' असे नाव आहे. नांगीतील एकंदर नजुतारे मिळून 'मूळ' नक्षत्र होते.

वृश्चिकाचा विस्तार सुमारे 90° इतका पसरलेला आढळतो.

ग्रीक पुराणातील एका आख्यायिकेनुसार सूर्यदेव 'अपोलो'च्या हड्डी मुलाने, 'फेटन'फू याने, बडिलांच्या रथाचे घोडे वेसुमार वेगाने सोडले होते. बाईत जो भयानक वृश्चिक आढळला आणि ज्याला पाहून घोडे उधळले होते तोच हा वृश्चिक. वृश्चिक रास आयनिक वृत्तावर असल्याकारणाने ही कथा तेव्हापुरती तरी सुसंगत वाटते.


* * *

'ओरायन'फू नावाच्या शूर शिकांयाला जो विंचू डसला तोच हा असावा असे आणखी एका ग्रीक कथेमध्ये सांगितले आहे. आपण कोणाही प्रतिस्पर्धाला केवळ गदेचा तडाका देऊन ठार करू अशी 'ओरायन'ला घेंड होती. हा गर्व नाहीसा करण्यासाठी 'ज्यूनो' देवीने 'ओरायन'च्या पायाला विशारी विंचवाकडून नांगी मारविली. 'ओरायन'चा अशा दुष्ट मागाने घात करावयास नको होता, असे मागाहून 'ज्यूनो'ला वाटले. 'ओरायन' आणि 'वृश्चिक' या दोघांचीही आकाशात नक्षत्रे म्हणून स्थापना केली गेली. ज्यावेळी वृश्चिक उगवतो त्यावेळी ओरायनचा अस्त होतो.

मंगळ लाल दिसतो त्याप्रमाणे वृश्चिकांतील a तारा लाल दिसतो म्हणून फार प्राचीन काळापासून त्याचे नांवा अंटारेस असे टेवण्यांत आले. (a) ज्येष्ठा हा महाराक्षसी वर्गांतील तारा असून त्याचा व्यास सूर्य-ज्यासाच्या 285 पट आहे. त्यातील वस्तु आणि तेजस्विता अनुक्रमे सूर्यांतील वस्तूच्या 30 पट आणि सूर्याच्या तेजस्वितेच्या $30,000$ पट आहेत. ज्येष्ठा दैती असून त्यातला जोडीदार फार अंधुक दिसतो. याच तान्याजवळ एक झगझगीत तारकाशुच्छ असून त्याचे नाव M 4 आहे. विंचवाच्या नांगीजवळ जो M 6 नावाचा तारकाशुच्छ आहे, त्याची आकृति पंख उघडलेल्या पाकोळीसारखी आहे. याच ठिकाणी आणखी एक M 7 नावाचा तारकाशुच्छ आहे तो खुल्या प्रकारचा असून नुसत्या ढोक्यानी पाहता येण्यासारखा आहे.

* * *

φ पाहा : यमुना पृष्ठ ४५ φφ पाहा : मृग पृष्ठ ४९.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

मार्च	१	पहाडे	५ वाजता
एप्रिल	१	पहाडे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुल	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण सूचि-चित्र जुलै

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (J. S. T.)

मार्च	१५	पहाडे	४ वाजता
एप्रिल	१५	पहाडे	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

जुलै : दक्षिण

विशेष तारे :

- α कन्येतील (स्वातो), नेमका आयनिक वृत्तावर.
- β तृष्णेतील (विशाला), नेमका आयनिक वृत्तावर.
- γ भुजंगधारी (रास अल हाग).
- δ वृश्चिकांतील (ज्येष्ठा).


द्विती तारे :

- γ कन्येतील, समान तेजस्वितेची तोडी, २" दुर्बिंणीदून दिसतात.
- α तृष्णेतील, परस्परांमधील अंतर २१०".
- α त्रिशंकूमधील, १" दुर्बिंणीदून दिसतात.
- θ भुजंगांतील (शेषटीशी); दिनेत्रीदून दिसतात.
- α वृश्चिकांतील, सांबती मंद प्रकाशी, लाल व हिरवा.
- β, ν, σ वृश्चिकांतील, दूर अंतर असलेल्या जोड्या.
- δ वृश्चिकांतील, २" दुर्बिंणीदून दिसतात.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- NGC 4755 त्रिशंकूमधील α तान्याभोवती. β तारा β तान्याजवळ आहे. देखावा रत्नखचित दागिन्याप्रमाणे.
- M 8 (NGC 6523) धनूमधील, वेटासारखा तेजोमेघ, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
- ★ NGC 5139 नरतुरंगांतील, गोलाकृति, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
- ★ NGC 3766 नरतुरंगांतील, सुमारे २०० तारे, दिनेत्रीदून दिसतो.
- ★ M 5 (NGC 5904) भुजंगांतील α जवळ, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
- NGC 6633 भुजंगधारीमधील, भुजंगांतील θ जवळ, दिनेत्रीदून दिसतो.
- M 4 (NGC 6122) वृश्चिकांतील α जवळ. गोल व तेजस्वी.
- M 7 (NGC 6475) वृश्चिकांतील, नांगीत σ जवळ, खुला गुच्छ, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.


काही तेजोमेघांची सुंदर दृश्ये



आकृति ७०३ : तेजोमेघांची फोटोचित्रे A. B. C. D.

आकाशदर्शन

- A. मृगांतील वाणाच्या खालच्या अंगाला, तेजोमेघ M 42, M 43.
- B. मृगांतील प्रदीपिमान मोठा तेजोमेघ. M 42 (३६" दुर्बिंण).
- C. सर्पिल तेजोमेघांची दोन दृश्ये : समोरून : सप्तर्षीमधील M101 (२४" दु.) वाजूने : अर्धतीकेशांतील NGC 4505 (३६" दुर्बिंण).
- D. धनूमधील त्रिदली तेजोमेघ M 20 (१००" दुर्बिंण).



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

मार्च	१	पहाटे	५ वाजता
एप्रिल	१	पहाटे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुलै	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम

आकाश-चित्र

जुलै

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मार्च	१५	पहाटे	४ वाजता
एप्रिल	१५	पहाटे	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

धनिष्ठा अथवा डेलिक्टुस

पांडिमात्य लोकांत धनिष्ठा तारकासमूहाच्या आकृतीविषयी एक विलक्षण कल्पना आहे. यातील चार तारे मिळून खिंधन लोकांच्या मृतांना ठेवण्याची पेटी अयवा 'कॉफिन' तयार होते. या कल्पनेनुसार धनिष्ठेला ते लोक 'जँब याची कॉफिन' असे नाव देतात.

ग्रीक दैतक्येमध्ये या तारकासमूहाला मत्स्याची आकृती दिलेली आढळते. असे म्हणातात की 'ओरिन्म' हा कोरिन्थ शहरातील प्रसिद्ध गायननतश होता. एकदा तो खुनी माणसांच्या हाती सापडला. त्यांचे हातुन सुटका करून घेऊन आपला प्राण वाचवावा या हेतुने त्याने 'डॉलिफन' प्रकारच्या मत्स्यावर स्वारी केली. त्या मत्स्याने त्याला समुद्रापलीकडे नेऊन त्यांचे प्राण वाचविले असे सांगतात.



आकृति ७.४ धनिष्ठा (Delphinus), शर (Sagitta)
जवूक (Vulpecula), अश्वमुख (Equuleus)

दुसऱ्या एका पीराणिक क्येनुसार हा 'डालिफन' मत्स्य 'नेपच्यूनला

आपल्या पाठीवर घेऊन 'अँफिद्राईट' नावाच्या एका जलपरीकडे प्रणय-साधनेसाठी नेत असे. अखेरीस जेव्हा दोघांचा विवाह झाला, तेव्हा 'नेपच्यून' ने त्या मत्स्याची नक्षत्रात कृतशतापूर्वक स्थापना केली.

काही लोकांच्या कल्पनेप्रमाणे धनिष्ठेत पाच तारका असून त्यांची मृदंगासारखी आकृती आहे. आपल्यातील धनिष्ठापंचक हा शब्दप्रयोग प्रसिद्ध आहे. काहीच्या मते धनिष्ठेची आकृती स्वत्पविराम चिन्हासारखी आहे.

चौकटीतील जास्त लांबीच्या कणाचिया टोकाशी असलेला ४ तारा द्वैती असून २^१ दुर्बिणीदून पाहता येतो. यातील सोबती पिपळया व हिरव्या रंगाचे आहेत. धनिष्ठेच्या पुच्छाशी म्हणजे β आणि ϵ तान्यांना सांधणान्या रेवेवर दोन तारकागुच्छ आहेत.

बहुलपेक्षयुला अथवा जंबूक


नक्षत्राचे नाव आधुनिक असून त्याचा अर्थ 'कोळ्हा' असा आहे. प्रत ६ पेक्षा वरऱ्या प्रतीचे तारे यात फारसे नाहीत; भृणजे हे नक्षत्र दिसण्ये ही एक प्रकारची डोळ्यांची परीक्षाच ठरते. (आकृति ७.४)

साजिदा अथवा शर्

ही नक्षत्राकृती फार लहान आहे. तिचे स्थान गरुडान्या (अक्षिवला) डोक्यावर आणि जंबूकाच्या (व्हुल्पेक्युला) दक्षिणोला आहे. यांतील ४ श्या प्रतीचे ४ तारे सपुच्छ बाणासारखी आकृती करतात. (आ. ७.४)

एक्युलस अथवा अश्वमख

लाटिन भाषेतील या आधुनिक नक्षत्रनामाचा अर्थ ‘लहान घोडा’ असा आहे. त्याचे स्थान गरुडाच्या आणि धनिष्ठेच्या, पूर्वेला आहे. एक तारा ४.६ प्रतीचा असून त्याचे नंबर ‘किंद आल्फा’ आहे. ३ तारा द्विती आहे; परंतु त्यात एका मंदप्रकाशी ताण्याचा समवेश करून तो त्रैती मानला जातो. (आकृती ७.४).



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

मार्च	१	पहाटे	५ वाजता
एप्रिल	१	पहाटे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुलै	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम

भारतीय प्रमाण बैलेनुसार (I. S. T.)

मार्च	१५	पहाडे	४ वाजता
एप्रिल	१५	पहाडे	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

जुलै : पश्चिम


विशेष तारे :

- α कन्येतील (चित्रा), नेमका आयनिक वृत्तावर आहे.
- α भूतपांतील (स्वाती).
- α वासुकीमधील (आल्फार्ड).
- α इयामशबलातील (कोर कारोली).
- α सिंहातील (मधा); नेमका आयनिक वृत्तावर आहे.
- β सिंहातील (डेनेबोला).


दैती तारे :

- γ कन्येतील, समान तेजस्वितेची जोडी, २" दुर्बिणीतून दिसतात.
- δ , μ भूतपांतील, द्विनेत्रीतून दिसतात.
- θ वासुकीमधील, २" दुर्बिणीतून दिसतात.
- α इयामशबलातील, २" दुर्बिणीतून दिसतात.
- γ सिंहातील, भ्रमणकाल $\approx 1^{\circ}$ वर्ष, २" दुर्बिणीतून दिसतात.

काही तेजोमेघांची सुंदर हश्ये



आकृति ७.६ : तेजोमेघांची फोटोचित्रे E, F, G1, G2, G3.



आकृति ७.७ : तेजोमेघांची फोटोचित्रे H, I, J, K.

४ हस्तातील, मुख्य तारा पीतवर्णी, प्रती $3^{\circ}0$ व $8^{\circ}5$.

रूपविकारी तारे :

R भूतपातील, आवृत्तिकाल २२२ दिवस, दीसीमधील फरक ६० पासून $1^{\circ}3^{\circ}0$ प्रतीपर्यंत.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

M 100 (NGC 4321) अरुंधतीकेशातील, तारा क. 11 च्या दक्षिणेस, द्विनेत्रीदून दिसतो.

M 53 (NGC 5024) अरुंधती केशातील, तारा क. 42 च्या वरच्या अंगाळा, द्विनेत्रीदून दिसतो.

M 3 (NGC 5272) इयामशबलातील, तारा क्रमांक 25 च्या खालच्या अंगाळा, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.

M 96 (NGC 3368) सिंहातील, α आणि β यांच्या मध्येतरी, सर्पिलाकृति, द्विनेत्रीमधून दिसतो. . . .

E. हंसातील तंतुरूप तेजोमेघ NGC 6960
($1^{\circ}0^{\circ}$ " दुर्बिण)

F. समानरूप विखुरलेले दोन तेजोमेघ,
त्यांतील पांदरा, हंसातील NGC 6995.

G1. करभांतील NGC 1501, ग्रहरूप

G2. समर्थीमधील M 97, बुबडासारखा

G3. कुमातील NGC 7009, शनीरूप


(G1, G2, G3 सर्व 6° " दुर्बिणीतून)

H. धनमधील, विखुरलेला तेजोमेघ M 8
($3^{\circ}6$ " दुर्बिण)

I. मृगांतील, घोड्याच्या डोक्यासारखा काळा
तेजोमेघ ($2^{\circ}0^{\circ}$ " दुर्बिण)

J. हंसातील, उत्तर अमेरिकेसारखा तेजोमेघ.

K. स्वरमंडलातील, अंगठीसारखा तेजोमेघ.
($1^{\circ}0^{\circ}$ " दुर्बिण)



7-5

निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 15° उत्तर

मार्च	१	पहाटे	५ वाजता
एप्रिल	१	पहाटे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुलै	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक

आकाश-चित्र

जुलै

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मार्च	१५	पहाटे	४ वाजता
एप्रिल	१५	पहाटे	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

तेजोमेघ

रात्रीच्या आकाशात किसेके ठिकाणी दग्गप्रमाणे लहान लहान प्रकाशामान ठिपके नुसत्या डोळ्यांनी दृष्टीस पडतात. लहानशा दुर्बिणीतून पाहिले असताही त्या दृश्यात फारसा फरक पढलेला आढळत नाही. अर्थात हा देखाया तात्यापेक्षा निराळाच असतो. या तेजःपुंज ठिपक्यांना तेजोमेघ महणतात.

तेजोमेघांच्या एका प्रकारातील ठग मोऱ्या आकाराचे आणि तेजस्वी यायूने भरलेले असावे असे दिसते. हे तेजोमेघ आपल्या दीर्घिकेचे, आकाशगंगेचे, सभासद असल्याचे आता माहीत झालेले आहे.

दुसऱ्या प्रकाराचे तेजोमेघ आपणापासून अविशय दूर असतात. ते आपल्या आकाशगंगेचे घटक नसल्याने त्यांना (एकस्ट्रा-गॉलाकिट) बहिर्गांगेय अथवा नुसते दीर्घिका या नावाने ओळखण्याची प्रथा आहे. या प्रकाराचे तेजोमेघ अर्थात स्वतंत्र दीर्घिका आहेत व त्यांचा आपल्या दीर्घिकेशी आकाशगंगेशी काही संबंध नाही.

अविशय दूर अंतरावर असल्याकारणाने, मोऱ्या प्रभावी दुर्बिणीतून पाहिले तरी, हे तेजोमेघ प्रकाशाच्या ठिपक्याप्रमाणेच दिसतात. त्यांतल्यात जे जरा जवळचे आहेत त्याची रचना जास्त स्पष्ट दिसू शकते. उदाहरणार्थ, देवयानीतील तेजोमेघ M 31. यांच्यात काही सुटे तारे आढळत असून त्या दीर्घिकेची मांडणी साधारणपणे आपल्या आकाशगंगेसारखी असावी असे कळते. यावरून इतर दीर्घिकांचा आकृती व रचनेसंबंधी काही अंदाज बांधणे शक्य झाले आहे.

मृगांतील तेजोमेघ M 42 हा वायुमय तेजोमेघाचे उत्तम उदाहरण असून तो आपल्याच आकाशगंगेचा घटक आहे. त्याचे अंतर सुमारे १३०० प्रकाशवर्षे आहे. या तेजोमेघाचा व्यास सुमारे १०० प्रकाशवर्षे असून त्यांतील वस्तू सूर्यांतील वस्तूच्या सुमारे १० पट आहे.

तेजोमेघ किंवा दीर्घिका भिन्नभिन्न आकृतीच्या असू शकतात. प्रभावी दुर्बिणीतून घेतलेल्या फोटोवरून याची कल्पना येते. (पृष्ठे १४७ आणि १५१ यातील आकृती ७.५, ७.६ आणि ७.७ पाहा.)

तेजोमेघांचे काही प्रकार व त्यांच्या विशेष आकृती. यातील बहुतेक प्रकारांची इंग्रजी नावेच जास्त प्रचारात आहेत.

औल, बुबडाच्या आकृतीचा, M 97 (NGC 3587) सतर्जीमध्ये. की-होल, कुलुपांतील, किळी धालण्याच्या, भोकाप्रमाणे, NGC 3372 नीतल कारीनामधील.

क्रैब, खेकड्याच्या आकृतीचा, M 1 (NGC 1952) वृषभातील. ब्रेट, मोठा तेजोमेघ, M 42 (NGG 19J6) मृगांतील. डंबेल आकृतीचा,

- (i) M 76 (NGC 650) ययातीमधील.
- (ii) M 27 (NGC 6853) जंबूकामधील.

डार्क, कृष्ण तेजोमेघ,

- (i) घोड्याच्या डोक्यासारखा - मृगांतील.
- (ii) कोळशाचे पोते - त्रिशंकू शेजारी.
- (iii) उत्तर अमेरिका आकृतीचा - (NGC 7000) हंसातील.

प्लानेटरी, ग्रहमालेप्रमाणे.

- (i) NGC 6543 कालेयातील, आयनिकवृत्ताच्या मेहूजवळ.
- (ii) NGC 2440 (पुणीस) नौका-अरित्रामधील.

रिंग, अंगठीच्या आकृतीचा. M 57 (NGC 6720) स्वरमंडळातील.

लगून, तलावाच्या आकृतीचा. M 8 (NGC 6523) धनूमध्ये.


स्टर्न, शनीच्या आकृतीचा. NCC 7009 कुंभामध्ये.

स्पायरल, सर्पिलाकृति.

- (i) M 51 (NGC 5194) श्यामशब्दातील.
- (ii) M 81 (NGC 3031) सतर्जीमधील.
- (iii) M 31 NGC 224) देवयानीमधील.

हॉर्स-शू, नालाच्या आकृतीचा. M 17 (NGC 6618) धनूमध्ये.

• • •



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर			
मार्च	१	पहाडे	५ वाजता
एप्रिल	१	पहाडे	३ वाजता
जून	१	रात्री	११ वाजता
जुलै	१	रात्री	९ वाजता
ऑगस्ट	१	सायंकाळी	७ वाजता


ख-स्वस्तिक
सूचि-चित्र
जुलै

भारतीय प्रमाण-बेळेनुसार (I. S. T.)			
मार्च	१५	पहाडे	४ वाजता
एप्रिल	१५	पहाडे	२ वाजता
जून	१५	रात्री	१० वाजता
जुलै	१५	रात्री	८ वाजता
ऑगस्ट	१५	सायंकाळी	६ वाजता

गुणित तारे

मृग नक्षत्राच्या संदर्भात व्याध आपल्या माहितीचा असतो. हा तारा एकेरी नाही. त्याला एक सोबती आहे. व्याध आणि त्याचा सोबती जोडीने एकमेकाभोवती फिरत असतात. नुसत्या, डोळ्यांनी पाहिले असता ही जोडी असल्याचे दिसत नसले तरी दुर्बिणीतून पाहिल्यास ती उघडकीस येते. इती हान्याप्रमाणे जेव्हा अनेक तारे एका समाईक गुरुत्वमध्याभोवती फिरत असतात तेव्हा त्यांना गुणित तारे म्हणतात.

समर्थीमधील वसिष्ठ हा अशा प्रकारचा गुणित तारा आहे. इंग्रजीत याला मिश्नार असे नाव आहे. सेंटारस अथवा नरतुरंग यातील प्रमुख तारा मित्र (आल्का सेंटारी) आणि घुवमत्स्यातील घुवतारा (पोलारिस) अशाच प्रकारचे गुणित तारे आहेत.



आकृति ३८ : गुणित तारा कॅस्टर

पुनर्वसून्या ज्या दोन तारा मानल्या जातात त्यांची नावे कॅस्टर आणि पोलुक्स (आल्का जेमिनी आणि वीटा जेमिनी) अशी आहेत. यातील कॅस्टर तारा फार मजेदार रीतीने बनलेला आहे. कॅस्टर आणि पोलुक्स या दोन्ही तान्यांना आपण जरी एकाच तारकासमूहाचे. रहिवासी मानीत असला तरी ते तसे नाहीत. आपल्या प्राचीन कल्पनेनुसार ते जेमिनी किंवा मिथुन या समूहातील मानव्याचा रिवाज असला तरी वस्तुतः त्यांचा

एकमेकाशी काहीएक संबंध नाही. गुरुत्वाकर्षणाच्या किंवा इतर वास्तवीय गुणांच्या दृष्टीने कॅस्टर आणि पोलुक्स या दोन तान्यांत कसलाच संबंध आढळत नाही.


काही तान्यांचा एकमेकाशी संबंध असतो आणि तो इतका घनिष्ठ असतो की, ते सुटे दिसत नसल्यामुळे नव्हे तर त्यांच्यातील परस्पराशी आढळणाऱ्या जोडणीच्या मांडणीमुळे, तो संबंध विशेषच आकर्षक वाटतो. या दृष्टीने विचार केला असता कॅस्टर तान्याची रचना फार मजेची आहे. ती अशी.

कॅस्टर तान्याला एक सोबती असल्याचे पुक्कल वर्षांपासून माहीत झालेले होते. साध्या दुर्बिणीतून पाहिले असता कॅस्टर व त्याचा सोबती सुटे असल्याचे दिसून येते. दोघेही प्रखर उष्ण आणि शुभ्रवर्णी तरे आहेत. ते समाईक गुरुत्वमध्याभोवती फिरत असतात. परस्पराभोवतीचा प्रदक्षिणाकाळ सुमारे ३८० वर्षांचा आहे.

सध्याच्या प्रभावी दुर्बिणीतून पाहिले असता कॅस्टररूपी जोडतान्यां-तील प्रत्येक तारा जोडतारा आहे असे आता उघडकीस आले आहे. हे जोडतारे एकमेकाभोवती फिरत असून त्यांचे प्रदक्षिणाकाळ सुमारे ९ आणि ३ दिवसांचे आहेत.

कॅस्टर हा तारा, अशा रीतीने, चार तान्यांचा बनलेला असल्या कारणाने, बराच गुंतागुंतीचा झाला आहे. याच्या शेजारी अंधुक आणि लाल रंगाचा तारा, दुर्बिणीतून सतत वेध घेतल्यानंतर, आढळण्यात आला. हा लाल तारा कॅस्टर आणि त्याचा सोबती यांच्या समूहातलाच एक रहिवासी असल्याबद्दल पुरेसा पुरावाही हाती आलेला आहे. हा लाल तारा कॅस्टरभोवती प्रदक्षिणा करीत असून त्याचा प्रदक्षिणाकाळ सुमारे १००० वर्षांचा आहे. आणि येथे ही गोष्ट संपत नाही; कारण विशेष मजा म्हणजे हा लालसर सोबती तारा सुद्धा खतःच द्वैती आहे. ही जोडी एकमेकाभोवती फिरत असून त्यांचा प्रदक्षिणा-काळ सुमारे एक दिवसा-पेक्षाही कमी आहे !! अशी ही लालसर रंगाच्या तान्यांची जोडी जणू

[पाहा : पृष्ठ १५९ संतम २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

एप्रिल	१	पहाडे	५	वाजता
मे	१	पहाडे	३	वाजता
जुलै	१	रात्री	११	वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९	वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७	वाजता

उत्तर

आकाश-चित्र


ऑगस्ट

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

एप्रिल	१५	पहाडे	४	वाजता
मे	१५	पहाडे	२	वाजता
जुलै	१५	रात्री	१०	वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८	वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६	वाजता

स्वरमंडल अथवा लीरा

स्वरमंडल हे उत्तर आकाशातील एक नक्षत्र असून त्याचे पाश्चिमात्य नाव 'लीरा' म्हणजे 'बीणा' असे आहे. यातील ठळक तारा α अभिजित जानेवारी महिन्यात पहाटे आणि जून महिन्यात सायंकाळी दिसू शकतो. अभिजित तारा $1\cdot1$ प्रतीचा आहे. त्याची दीपि सूर्यपिका 60 पट आहे. हा तारा आपणापासून सुमारे $27\cdot5$ प्रकाशवर्षे अंतरायर आहे. या नक्षत्रातून एम्पिल महिन्यातील 19 व 20 तारखेला



आकृति ८१ : स्वरमंडल (Lyra)

आकाशादर्शन

नियमितपणे उल्कांचा मोठा वषष्वि होतो. तो देखावा फारच मनोहर दिसतो.

गरुडाच्या गळ्यात वांधलेली स्वर्गीय वीणा ती ही असावी अशी प्राचीन ग्रीक वाद्ययांतील एक आख्यायिका आहे. त्याच ग्राचीन पुराणातील 'ओर्फिऊस' आणि 'युरीडीस' या प्रेमी जोडण्याची 'लीरा' या नक्षत्रावरून आठवण होते.

अभिजित ही रोहिणीची धाकटी बहीण असल्याचे महाभारतात वर्णन आहे. तिला आपल्या बहिणीहून मोठे व्हावे असे वाढू लागले व त्या कारणाने तपश्चर्या करण्यासाठी ती निघून गेली व अदृश्य झाली. अशा रीतीने एक नक्षत्र कमी झाले व काळमापनात अडचण निर्माण झाली. त्यानंतर नक्षत्रगणनास रोहिणीपासून प्रारंभ करण्याची प्रथा पडली. हा काळ खिरस्तपूर्व सुमारे 3000 वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे.

अभिजित तान्याजवळ आणखी दोन अंधुक तारे आहेत. त्यांची नावे ϵ व δ . त्याशिवाय आणखी दोन तारे γ आणि β (अनुकमे सुलाफल आणि शेलिआक) अशा चार तान्यांचा एक विषमकोन चौकोन तयार होतो. या आकृतीच्या उत्तरेला σ तारा दिसतो. तो द्वैती आहे. नुसत्या डोळयांनी पाहता येण्यासारखा आहे. लहानशा दुर्बिणीतून पाहिले तर त्या ठिकाणी पाच तान्यांचा एक समूह दृष्टीस पडतो.


β तारा पिधानकारी रूपविकारी, आणि द्वैती आहे. या तान्याला प्रातिनिधिक तारा मानतात. खरोखर पाहिले तर β तारा हा सुद्धा सहा तान्यांचा समूह आहे. याच्या शेजारी एक वलयाकृति तेजोमेघ (रिंग नेबुला) दृष्टीस पडतो. त्याच्या मध्याशी एक तेजस्वी तारा असून त्याच्याभोवती प्रकाशाचे वलय पडल्याने तो अंगठी (वळे) प्रमाणे दिसतो.

आपले सूर्यकुल स्वरमंडल नक्षत्राच्या रोखाने दर सेकंदास सुमारे 19 कि. मी. वेगाने जात आहे. आपण जर या वेगाने सूर्याकडे जावयास निघालो तर तेथर्पर्यंत पोहोचण्यास निदान तीन महिने लागतील. सध्या अभिजित तारा जेथे आहे तेथेच जर तो राहिला तर सूर्यकुलाला त्याच्यापर्यंत पोहोचावयाला पाच लाख वर्षे लागतील

सनी-सिना

ज्ञानरूप

०००
१५७



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

एप्रिल	१	पहाडे	५ वाजता
मे	१	पहाडे	३ वाजता
जुलै	१	रात्री	११ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९ वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूचि-चित्र

ऑगस्ट

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

एप्रिल	१५	पहाडे	४ वाजता
मे	१५	पहाडे	२ वाजता
जुलै	१५	रात्री	१० वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८ वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

ऑगस्ट : उत्तर

विशेष तारे :

- α कालेयातील (दुधान), भूतकालातील ध्रुवतारा.
- β ख्वरमस्त्यातील (ध्रुवतारा, पोलारिस), प्रचलित ध्रुवतारा.
- α शौरीमधील (रास अल देही)
- π स्वरमंडळातील (अभिजित), भविष्यकालातील ध्रुवतारा.
- α, β सपर्शीमधील (कतु, पुलह), यांना दिग्दर्शक म्हणतात.
- δ सपर्शीमधील (बसिष्ठ), शेजारी अरुंधती.
- ε हंसातील (देवेष).

द्विती तारे :

- γ कालेयातील, समान तेजस्वी, द्विनेत्रीदून दिसतात.
- η, γ कालेयातील, ३" अयथा ४" दुर्बिणीदून दिसतात.
- θ, δ वृषपर्वमधील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- η शर्मिष्ठामधील २" दुर्बिणीदून दिसतात.
- α शौरीमधील, जोडीदार नीलवर्णी.
- ε सपर्शीमधील हा स्वतःच द्विती असून शेजारी अरुंधती. अरुंधती नुसत्या डोळ्यांनी व द्विती २" दुर्बिणीदून दिसतो.
- α स्वरमंडळातील, सहज हश्य.
- ε स्वरमंडळातील, २०८" अंतरावर, नुसत्या डोळ्यांनी दिसतात.
- δ, β स्वरमंडळातील, द्विनेत्रीमधून दिसतात.
- γ स्वरमंडळातील, ३ लहान जोळ्या, छोळ्या दुर्बिणीदून दिसतात.
- θ, μ, ο₁ हंसातील. ο₁ तिहेरी आहे. द्विनेत्रीमधून दिसतात.

रूपविकारी तारे :

- δ वृषपर्वमधील, नियमित, आवृत्तिकाळ ५-२७ दिवस.
- α शौरीमधील, फरक ३-१ पासून ३-९ प्रतीचा.
- β स्वरमंडळातील, प्रातिनिधिक, आवृत्तिकाळ १२-९ दिवस;

विशेष हश्य :

- θ, μ, ρ, γ शौरीमधील. २" दुर्बिणीदून दिसणारा देखावा.

आकाशवर्णन

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 13 (NGC 6205) शौरीमधील, तारे ७ व ८ यांन्यामध्ये, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
 - M 92 (NGC 6341), शौरीमधील π तान्याच्या पलिकडे आणि α, δ, π रेवेवर. नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
 - M 57 (NGC 6720) स्वरमंडळातील 'रिंग नेबुला', β-γ रेवेवर मध्याशी, फक्त मोळ्या दुर्बिणीदून दिसतो.
 - M 39 (NGC 7092) हंसातील, α तान्याच्या पलिकडे π^१ जवळ. खुला गुच्छ, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
- हंसामध्ये एक रेडिओतरंग उत्सर्जन-स्थान आढळते.

• • •



गुणित तारे


[पृष्ठ १५५ संभ २ वर्हन पुढे चालू]

काही एकमेकाला चिकटलेली आहे. शातील तारे परस्पराच्या फारच जवळ आहेत. गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या आकारांत फार मोठे बदल होत असावेत असा तक्क आहे.

कॅस्टर हा अशा रीतीने सहा भिज्ञ तान्यांचा बनलेला आहे. तीन जोड्या एकमेकांमोबती आणि तीनी मिळून एका समाईक गुरुत्वमध्याभोवती फिरत आहेत. यांच्यापेक्षाही जास्त गुंतागुंतीची रचना असलेले काही गुणित तारे आता माहीत झालेले आहेत.

अगदी जवळ जवळ असल्याकारणाने सर्वच द्विती तारे दुर्बिणीदून पाहिले असता सुटे दिसतात असे नाही. त्याचे सुटेपण लक्षात येते ते मुख्यत्वे त्यांच्या प्रकाशाचे वणलिख तपासल्यानंतर. वणलिखातील भिनत्वादून द्विती रचना उघडकीस येते. अशा तान्यांना वणालीय द्विती म्हणतात.

• • •



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

एप्रिल	१	पहाटे	५ वाजता
मे	१	पहाटे	३ वाजता
जुलै	१	रात्री	११ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९ वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र

ऑगस्ट


भारतीय प्रमाण-त्रेलेनुसार (I. S. T.)

एप्रिल	१५	पहाटे	४ वाजता
मे	१५	पहाटे	२ वाजता
जुलै	१५	रात्री	१० वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८ वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

गरुड अथवा अंकिचला

ऑगष्ट महिन्यात, सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास, नैऋत्येच्या कोपन्यात, आकाशगंगेत, गरुड नक्षत्र क्षितिजाच्या बरेच वर आलेले आढळते.

नक्षत्रातील तान्यांच्या मांडणीवरून उडत्या गरुड पक्ष्याची कल्पना येते. यांतील ठळक तान्याला अरबी भाषेत 'अल टेअर' असे नांव असून त्याचा अर्थच 'उडता गरुड' असा आहे. हा तारा ०.९ प्रतीचा आहे घ त्याची तेजस्विता सूर्यांच्या सुमारे दसपट आहे. आपणापासून तो सुमारे १६ प्रकाशवर्षे अंतरावर आहे.



आकृति ८.२ : गरुड (Aquila)

आकाशदर्शन

प्राचीन भारतीय कथेमध्ये या उडत्या गरुडाचे वर्णन आढळते. नागांनी गरुडाला बंधनात ठेकेले असताना देवांकडून अमृतकलश पळवून आणण्याची आज्ञा केली गेली. गरुडाला या आज्ञेवरहुकूम वागणे भाग होते. त्याने देवलोकाकडे भरारी मारली व इंद्राशी युद्ध करून अमृतकलश पळवून आणला. गरुडाची बंधमुक्तता झाली, व त्याला नक्षत्रांत स्थान मिळाले.

नक्षत्राची आकृति लांबट सममुजचौकोनाप्रमाणे आहे. एका कोपन्याशी जो अति ठळक तारा दिसतो तोच श्रवण (α). त्यालाच अल टेअर म्हणतात. त्याच्या शेजारी दोन तारे असून त्यांची अरबी भाषेतील नावे 'अल शाइन' (β) आणि 'ताराझेड' (γ) अशी आहेत. गरुडाकृतीची हीच आधाररेषा मानतात.


'अल टेअर' हा अति तेजस्वी तारा सर्यकुलाकडे दर सेंकंदास सुमारे ३२ कि. मी. वेगाने येत आहे. अर्थात अति दूर अंतरावर असल्याकारणाने १००० वर्षांतहि त्याच्या तेजस्वितेत फरक पडलेला दिसून येणार नाही.

इ. स. १९१८ मध्ये या नक्षत्रात एक नवतारा उद्भवला होता. त्याची दीप्ति ०.२ प्रती इतकी, व्याध किंवा अगस्ति यांच्या वरोबरीची, झाली होती. याची प्रत नेहमी फक्त ११ असते व अंतर सुमारे ११०० प्रकाशवर्षांचे आहे.

गरुडाच्या दक्षिणभागात ७ नावाचा एक रूपविकारी तारा आढळतो. त्याचा आवृत्तिकाल ७.१८ दिवसांचा असून तेजस्वितेत ३.६ प्रतीपासून ४.५ प्रतीपर्यन्त फरक होतो. याचे आपणापासूनचे अंतर सुमारे ३५ प्रकाशवर्षांचे आहे. याचा व्यास सूर्यांच्या ३५ पट आहे आणि रूपविकार होत असताना जे आकुंचन प्रसरण होते त्यावेळी त्याच्या व्यासात पाच टक्क्यांनी फरक पडतो. या तान्याचा रूपविकार 'सेपीड' प्रकारचा आहे.

○ ○ ○

ϕ पाहा : रूपविकारी तारे. पृष्ठ १७३.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

एप्रिल	१	पहाटे	५ वाजता
मे	१	पहाटे	३ वाजता
जुलै	१	रात्री	११ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९ वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

सूचि-चित्र

ऑगस्ट

भारतीय प्रमाण बेलेनुसार (I. S. T.)

एप्रिल	१५	पहाटे	४ वाजता
मे	१५	रात्री	२ वाजता
जुलै	१५	रात्री	१० वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८ वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

ऑगस्ट : दक्षिण

विशेष तारे :

- α गरुडातील (श्रवण)
- α, β महाश्वातील (पूर्वा भाद्रपदा, मार्कांब, शेषाठ),
होराशृङ्खला XXIII जवळ.
- α स्वरमंडलातील (अभिजित).
- α हंसातील (डेनेब).

द्वितीय तारे :

- π गरुडातील. ३" दुर्बिणीदून दिसतात.
तारा क्र. ६ जंबूकातील, अंतर ४००". प्रती ५०७ आणि ४०५.
- γ धनिष्ठामधील, पिवळा व हिरवा, २" दुर्बिणीदून दिसतात.
- α स्वरमंडलातील, अंतर ५६". प्रती ००२ व १००५.
- ε स्वरमंडलातील, परस्परांपासून अंतर २०८". तुसत्या ढोळ्यांना
दिसतात.
- ζ, β स्वरमंडलातील, द्विनेत्रीमधून दिसतात.
- η स्वरमंडलातील, ३ लहान जोड्या. छोट्या दुर्बिणीदून दिसतात.

दीर्घिकांच्या आकृती

दीर्घिकेची उत्पत्ति होते त्यावेळची आकृति गोल किंवा थोडीशी
चपटी असते. तेजोमेघांच्या विवृत्ताकृतीशी दीर्घिकेचे फार साम्य आढळते.
काळांतराने सर्पिलाकृति तयार होण्यापूर्वी तिळा काही शाखा फुटलेल्या
असतात. याच वेळी तारकांची निर्मिति होत असते व दीर्घिका जास्त
जास्त चपटी होत राहते.

ही अवस्था येईपर्यंत बहुतेक सर्व वायु आणि धूलिकण. वापरले गेलेले
असतात व त्यांदून लक्षावधि तारे तयार झालेले असतात.



रूपविकारी तारे :

- β महाश्वातील, फरक २०२ पासून २०७ प्रती एवढा.
- η गरुडातील 'सेफीड' प्रकार, आवृत्तिकाल ७०१८ दिवस.
- β स्वरमंडलातील, प्रतिनिधिक आवृत्तिकाल १२०९१ दिवस.
- χ हंसातील, 'मीरा' प्रकार, आवृत्तिकाल ४१३ दिवस. फरक १०
प्रतीचा.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 27 (NGC 6853) जंबूकातील, ग्रहमालेप्रमाणे, व्यास ४',
फक्त १०" दुर्बिणीदून दिसतो.
- M 30 (NGC 7099) मकरात ८ जवळ, गोलाकृति, द्विनेत्रीदून दिसतो.
- M 15 (NGC 7078) महाश्वामधील ६ तान्याजवळ. गोल व
तेजस्वी.

• • •

आकाशदर्शन

आकृति ८०३ : दीर्घिकांची उल्कांति

• • •



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

एप्रिल	१	पहाटे	५ वाजता
मे	१	पहाटे	३ वाजता
जुलै	१	रात्री	११ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९ वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण

आकाश-चित्र

ऑगस्ट


भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)


एप्रिल	१५	पहाटे	४ वाजता
मे	१५	पहाटे	२ वाजता
जुलै	१५	रात्री	१० वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८ वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

धनु राशी

वैश्विक वृत्ताच्या दक्षिणेकडील राशीत वृद्धिकेच्या खालोखाल धनु-राशीचे महत्व आहे. वृश्चिक राशीप्रमाणे धनु राशीनेही बरीच जागा व्यापिली आहे. तिच्यामध्ये दुसऱ्या ते चौथ्या प्रतीचे पुण्यकळ तारे आहेत. पूर्वायाढा व उत्तरायाढा या नक्षत्राचा धनुराशीत प्रामुख्याने समावेश होतो.

स्टॅंबर महिन्यातील दक्षिणेकड्या आकाशात सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दृष्टी फेका. या बेळी आकाश निरभ्र असण्याचा संभव असतो. तसेच असल्यास किंत्येक तारे स्पष्ट दिसू शकतील. थोड्या निरीक्षणाने आपल्या असे ध्यानात येईल की, वृश्चिक राशी साधारणपणे क्षितिजाच्या योडी वर आडवी झालेली आहे. वृश्चिकाच्या नांगीच्या वरच्या अंगाला आणि योडेसे पूर्वेकडे पाहा म्हणजे तेथे एक आठदहा तान्यांचा पुंज दृष्टीस पडेल. यातील चार तारे मूळ नक्षत्राजवळ असून त्यांना पूर्वायाढा असे म्हणतात. ह्यांची आकृती पलंगासारखी दिसते, त्यांच्याच ईशान्येस दुसरे





निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

एप्रिल	१	पहाटे	५	वाजता
मे	१	पहाटे	३	वाजता
जुलै	१	रात्री	११	वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९	वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७	वाजता

दक्षिण

सूचि-चित्र

ऑगस्ट

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (J. S. T.)

एप्रिल	१५	पहाटे	४	वाजता
मे	१५	पहाटे	२	वाजता
जुलै	१५	रात्री	१०	वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८	वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६	वाजता

आगष्ट : दक्षिण

विशेष तारे :

- “ दूल्हेतील (विशाखा). नेमका आयनिक वृत्तावर.
- “ नरतुरंगातील (मित्र) सूर्यानंतर जवळचा.
- “ वृश्चिकातील (ज्येष्ठा).

द्वैती तारे :

- “ दूल्हेतील, परस्परांतील अंतर २३०”
- “ नरतुरंगातील, सुंदर द्वैती, प्रती ००३ व १०७
- θ भुजंगातील, शोपटीच्या टोकाशी, द्विनेत्रीदून दिसतात.
- तारा क्र. 70 भुजंगाधारीमधील, भुजंगातील γ आणि भुजंगातील β यांच्यामध्ये २ ” दुर्बिंणीदून दिसतात.
- α वृश्चिकातील, सोबती मंद प्रकाशी.
- β, ν, σ वृश्चिकातील, परस्परापासून दूर अंतर असलेले जोडीदार.
- δ वृश्चिकातील, २ ” दुर्बिंणीदून दिसतात.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 8 (NGC 6523) धनूमधील, तलावाप्रमाणे, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
 - M 22 (NGC 6656) धनूमधील, तेजस्वी गोलाकृती, व्यास १५'.
 - NGC 5139 नरतुरंगातील, पुच्छहीन धूमकेदप्रमाणे, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
 - M 5 (NCC 5904) भुजंगातील α तान्याजवळ. नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
 - M 30 (NGC 7099) मकरातील, δ जवळ, गोलाकृति, द्विनेत्रीदून दिसतो.
 - NGC 3766 नरतुरंगातील, सुमारे २०० तारे, द्विनेत्रीदून दिसतो.
 - M 4 (NGC 6121) वृश्चिकातील, α जवळ गोलाकृति.
 - M 7 (NGC 6475) वृश्चिकातील σ जवळ. नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
- ○ ○

आकाशदर्शन

१२

धनुराशी

[पृष्ठ १६५, रत्नं २ वर्षन पुढे चालू]

नक्षत्रावलीत शर आणि धनुष्य यांना विशेष महत्व दिले जाते आणि म्हणूनच आपण या राशीला धनुर्धर न म्हणता नुसते धनु म्हणून संबोधतो.

ग्रीक दंतकथेप्रमाणे पूर्वी ‘ चिरोन ’ नावाचा एक उत्कृष्ट तिरंदाज होता. स्पाला संगीतविद्या व ज्योतिःशास्त्र ही दोन्ही चांगल्या प्रकारे अवगत होती. ‘ अपोलो ’ व ‘ हर्कुलस ’ या दोघांनाही त्याने या विद्या शिक्षित्या होत्या. त्याच्या मत्सरी खीला त्याच्या वर्तनाविषयी संशय आला. अखेरीस अनेक प्रकाराचे वाकडे तिकडे प्रश्न विचारून त्या खीने चिरोन याला इतका त्रास दिला की, त्या त्रासातून सुटका करून वेण्यासाठी त्याने नरतुरंगाचे रूप घेतले. कोणी म्हणतात की, आपल्या प्रियेने केलेल्या अपमानाचे उटे काढण्यासाठी हर्कुलिसने सर्पविषात बुडविलेल्या बाणाने चिरोनचा खून केला.



धनु राशी आकाशगंगेत आहे, एवढेच नव्हे तर ती आकाशगंगेच्या अत्यंत समृद्ध भागात आहे. दक्षिण गोलार्धातील दाईवाईने तारे भरलेला असा हा एक प्रदेश. आकाशगंगेचा एक फाटा या भागातून जात असल्यामुळे यामध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसणारे, त्याप्रमाणेच दुर्बिंणीदून दिसणारे, अनेक तारकागुच्छ आहेत. बारीक बारीक असंख्य तारे या भागात पसरले असून सोन्याचे पीठ पसरल्याप्रमाणे दिसते. आकाशाच्या या भागाला ‘ सुवर्णांकित मार्ग ’ अशी संज्ञा देतात.

धनु तारकासमूहांतील दहा तान्यांपैकी फक्त २ तारे दुसऱ्या प्रतीचे आणि ८ तारे तिसऱ्या प्रतीचे आहेत.

आकाशगंगेचाच हा एक भाग आहे आणि येथे तान्यांची वस्ती इतकी दाट आहे की, सर्वच भाग तेजोमय दिसतो. या भागामध्ये M 8 नावाचा प्रसिद्ध तारकागुच्छ असून त्याच्या थोडे उत्तरेला एक प्रसिद्ध तेजोमेघ आहे. या तेजोमेघाला इंग्रजीमध्ये ट्रिफिंड नेव्युला असे म्हणतात आकृती-वरून हे नाव दिले असल्याकारणाने आपण त्याला त्रिपाद तेजोमेघ असे म्हणू शकतो.

○ ○ ○


सन्दर्भ

उपर्युक्त

सन्दर्भ

सन्दर्भ

१६७



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

एप्रिल	१	पहाटे	५	वाजता
मे	१	पहाटे	३	वाजता
जुलै	१	रात्री	११	वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९	वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७	वाजता

पश्चिम

आकाश-चित्र


ऑगस्ट

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

एप्रिल	१५	पहाटे	४	वाजता
मे	१५	पहाटे	२	वाजता
जुलै	१५	रात्री	१०	वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८	वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६	वाजता

कन्या

कन्या रास आयनिक वृत्तावर आहे. संपूर्णवर महिन्याच्या मध्यात सूर्य या राशीत प्रवेश करतो व साधारणपणे सहा आठवड्यांत तेथून बाहेर पडतो. या राशीत असतो तेव्हा तो शरत् संपातादून विषुववृत्त ओलांडून जास्त जास्तच दक्षिणेकडे मार्गक्रमण करीत असतो.



आकृति ८.५ : कन्या (Virgo)

पृथ्वीवरील मानवांच्या हातून घडणाऱ्या पातकांतून त्यांची मुक्तता व्हावी म्हणून परमेश्वर वेळोवेळी आणी, जलप्रलय इत्यादि घडवून आणतो असा प्राचीन काळात समज असे. अशा प्रलयानंतर मनुष्याचे पुनरुज्जीवन होई आणि त्यानंतर काही काळ तरी त्याचे जीवन सदाचाराचे व समाधानाचे असे. परंतु मानवाला हा चांगुलपणा फार काळ मानवला नाही व त्याने दुर्वर्तनी होण्यास प्रारंभ केला. अखेरीस 'ज्युपिटर' ने सर्वच मनुष्य जात नष्ट करण्याचा घाट घातला. सर्व देव पृथ्वी सोडून निघून गेले. फक्त एकच देवता मागे राहिली. ती 'न्याय' आणि 'पावित्र्य' यांची देवता होय. तिचे नांव 'आस्ट्रिंआ'. अखेरीस तिलाही दुःखाने आपले तोंड लप-होय. तिचे नांव 'आस्ट्रिंआ'.

आकाशदर्शन

वून ठेवणे भाग पडले, तिने पृथ्वीचा त्याग केला व आकाशात निघून गेली. ती ही 'कन्या' (विहर्ग) असे एक प्राचीन कथेत सांगितले आहे.

ग्रीक पुराणांतील आणली एक कथा याहून फार भिन आहे. एका राजाने काही शेतकऱ्यांना मथ पाजले, तेहा ते बेहोव होऊन गेले, व या धुंदीत त्यांनी राजाचाच वध केला. राजकन्येला त्यांची ही कृति आवडली नाही. तिला शोक झाला व अखेरीस तिने आत्महत्या केली. देवांनी तिला नक्षत्र बनवून आकाशात स्थान दिले.

आकाशातील नक्षत्रांची चित्रे काढताना सिंहाच्या पाठीमागे धावणारी आणि लांब पाय असलेली अशी ही मुलगी 'कन्या' (विहर्ग) दाखविण्याचा प्रघात आहे.

कन्येतील मुख्य तारा α फार तेजस्वी असून भारतीय लोक त्याला 'चित्रा' म्हणतात. पाश्चात्य नाव 'स्पायका' असे आहे. त्याचा अर्थ 'कणीस' असा आहे. अरबी लोक या तान्याला 'कुच्याचे घर' म्हणत. चिनी लोक 'शृंगी' म्हणत. अर्थात ही भिन भिन नावे कोणत्या कल्पनानुसार पडली त्याबद्दल निश्चित असे काहीच सांगता येत नाही.


चित्रा तारा पिधानकारी दैती आहे. जोडीतला प्रत्येक सारख्याच आकारमानाचा आहे. तरी त्यांतील एकाचे वस्तुमान सूर्यांतील वस्तुमानाच्या दसपट आणि दीप्ति सूर्याच्या हजारपट आहे. दुसऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या फक्त 4.5 पट आणि दीप्ति 700 पट आहे.

ही जोडी समाईक गुरुत्वमध्याभोवती फक्त 4 दिवसांत एक प्रदक्षिण पुरी करते. तिचे अंतर, आपणापासून, सुमारे 300 प्रकाश-वर्षांचे आहे.

γ तारा दैती आहे परंतु त्यांतील जोडीदार जरी तुल्य वस्तुमानाचे असले तरी त्यांच्या प्रतीत 2.9 आणि 8.0 येवढा फरक आढळतो. भ्रमणाचा काळ 180 वर्षांचा आहे.

वेदकालीन वाञ्छायात प्रजापतीची जी भव्य आकृती कटिपलेली आहे तिचे शीर्ष चित्रा तान्याशी, मांड्या विशाखा तान्यांशी, पाऊले अनुराधा तान्यांशी आणि उजऱ्या हाताचा पंजा हस्ताशी मानतात. मुठी आवडून ही प्रजापतीची मूर्ती सिंहाकडे रोखून पाहात असल्याचे दाखवितात.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

एप्रिल	१	पहाटे	५ वाजता
मे	१	पहाटे	३ वाजता
जुलै	१	रात्री	११ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९ वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम

सूचि-चित्र

आँगस्ट

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

एप्रिल	१५	पहाटे	४ वाजता
मे	१५	पहाटे	२ वाजता
जुलै	१५	रात्री	१० वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८ वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

ओंगण्ठ : पश्चिम

विशेष तारे :

- “ उत्तरमुकुटांतील (जेम्मा अथवा मुकुटमणी).
- “ कन्येतील (चित्रा) नेमका आयनिकवृत्तावर.
- “ दूळेतील (विशाला) नेमका आयनिक वृत्तावर.
- “ भूतपातील (स्वाती).
- ८ सपर्धीमधील (वसिष्ठ), शेजारी अरुंधती.
- “ α , β सपर्धीमधील (क्रतु अथवा इमे, पुलह अथवा मिराल).
- β सिंहातील (डेनेबोला)

द्वैती तारे :

- “ उत्तरमुकुटांतील, प्रसिद्ध द्वैती २" दुर्बिणीदून दिसतात.
- γ कन्येतील, समान तेजाचे तारे, २" दुर्बिणीदून दिसतात.
- “ दूळेतील, परस्परापासून अंतर २३०"
- θ भुजंगांतील, द्विनेत्रीदून दिसतात.
- तारा क्र. 70 भुजंगधारीमधील, भुजंग γ आणि भुजंगधारी β यांच्यामध्ये, २" दुर्बिणीदून दिसतात.
- ८, η भूतपातील, द्विनेत्रीदून दिसतात.
- ८ सपर्धीमधील (वसिष्ठ) स्वतः द्वैती. २" दुर्बिणीदून दिसतो.
- शेजारी अरुंधती. अंतर ११'. नुसत्या डोळ्यांनी दिसतात.

रूपविकारी तारे :

- ८ दूळेतील, आल्योल प्रकार, फरक ४०८ पासून ६०२ पर्यंत.
- R भूतपातील आवृत्तिकाळ २२२ दिवस. फरक ६०० पासून १३०० प्रतीपर्यंत.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 100 (NGC 4321), अरुंधतीकेशातील तारा क्रमांक 11 च्या खाली. द्विनेत्रीमधून दिसतो.
- N 53 (NGC 5024) अरुंधतीकेशातील तारा क्र. 42 च्या वर गोलाहृती, द्विनेत्रीदून दिसतो.
- NGC 6633 भुजंगांतील, द्विनेत्रीदून दिसतो.


आकाशदर्शन

M 10 (NGC 6254), M 12 (NGC 6218) भुजंगधारीतील β -८ रेवर, अंधुक.

M 19 (NGC 6273) भुजंगधारीमधील व्यास ५' अंधुक. ०००

‘ ययाती ’मधील द्वित्त तारकागुच्छ

कृतिका नक्षत्रांतील तारे एकमेकांच्या फार जबलजबल दिसतात. जेव्हा ताज्यांची फार दाटी झालेली आढळते तेह्हा त्याला तारकागुच्छ म्हणतात. ही दाटी मोजण्याची एक सोपी रीत आहे. सूर्यांच्या सभोवती १६ प्रकाश-वर्षे (५ पार-सेक) त्रिज्येवा एक गोल नजरेसमोर ठेवला तर त्यात फार



आहूती ८.६ : ययातीमधील गुच्छ h व x

तर ३० ते ५० तारे आढळतात. अर्थातच ही घनता अतिशय अल्प असल्याने तिला दाटी म्हणता येत नाही. परंतु ज्या आकाशविभागात तारकागुच्छ दिसतात तेथील घनता, सूर्यांभोवतालच्या प्रदेशांतील घनतेच्या, निदान ५ ते १० पट अधिक असते. ययाती नक्षत्रांतील h आणि x नावाने ओळखलें जाणारे गुच्छ हे प्रेक्षणीय दृश्य आहे. त्यामध्ये ताज्यांची किती दाटी झालेली आहे ते सोबतच्या फोटोचित्रात स्पष्ट दिसते. हे चित्रा १०" दुर्बिणीदून घेतलेले आहे.



निरीक्षकाचे स्थान : अक्षरांश १८° उत्तर

एप्रिल	१	पहाटे	५ वाजता
मे	१	पहाटे	३ वाजता
जुलै	१	रात्री	११ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९ वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक

आकाश-चित्र

ऑगस्ट

मार्तीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

एप्रिल	१५	पहाटे	४ वाजता
मे	१५	पहाटे	२ वाजता
जुलै	१५	रात्री	१० वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८ वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

रूपविकारी तारे

तारे लुकलुकताना दिसत असले तरी त्यांच्या तेजस्वितेत बदल होत असेल अशी कल्पना होत नाही. काही तारे खरोखरत्व असे आहेत की, त्यांची लकाकी कमीजास्त होत असते. अशा तान्यांना रूपविकारी तारे म्हणतात. 'याती' मधील β तारा 'आल्गोल' आणि तिमिगलातील ० तारा 'मिरा' डे दोन्ही तारे रूपविकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

तान्यांची दीसि मोजण्याची आवृत्तिक साधने आजकाळ उपलब्ध झाली असून निरनिराळ्या तान्यांची मोजमाप सतत चालू असते. यासाठी नुसत्या डोळयांनी आणि फोटोग्राफीच्या सहाय्याने वेध वेण्याचा परिपाठ असतो. नंतर त्या सर्व मोजमापांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो.

दहा हजारापेक्षा जास्त रूपविकारी तारे आता चांगले माहीत झालेले आहेत. नुसत्या डोळयांना दिसणारे जे मुमारे ४७५० तारे आहेत, त्यांतील फक्त ३ टक्के तारे रूपविकारी असल्याचे उघडकीस आलेले आहे.


रूपविकाराचे दोन प्रकार असतात. एका प्रकारात द्वैती किंवा अनेक-घटकी (गुणित) तान्यांतील घटक परस्पराभोवती फिरताना एकमेकांच्या आड येतात व त्यामुळे मागचा तारा झाकला जाऊन त्याचा प्रकाश मंदावतो. अशा तान्यांना पिधानकारी रूपविकारी तारे म्हणतात. यातीमधील β अथवा 'आल्गोल' हा अशा प्रकारचा आहे.

काही तान्यांचे प्रसरण-आकुंचन होत असल्याने त्यांच्या दीसीमध्ये फरक पडतो. चृष्टपव्यातील δ तारा अशा प्रकारचा आहे. त्यावरून त्या वर्गातील तान्यांना सेफीड प्रकारचे रूपविकारी तारे म्हणतात.

दीसीतील चढउताराचा आवृत्तिकाल किती असतो त्यानुसार रूपविकाराची वर्गवारी केली जाते. त्यात अल्प आवृत्तिकाल, दीर्घ आवृत्तिकाल आणि अनियमित आवृत्तिकाल असे तीन पर्याय संभवतात.


काही तारे स्फोटक असतात. त्यांची दीसी एकाएकी वाढते व एकाएकी कमी हाती. अणुगर्भीय प्रक्रियांचाच हा परिणाम असावा, असा अंदाज आहे. प्रक्रियेनंतर तान्याच्या अंतरंगांत स्फोट झाला म्हणजे त्याचे वातावरण दूरवर केले जाते. असे प्रकार ज्या तान्यांवर घडतात त्यांना नोव्हा आणि नव्यतारे आणि सुपरनोव्हा किंवा अतिनवतारे म्हणतात. स्फोटानंतर

तान्याचा प्रकाश निदान १० प्रतीनी म्हणजे १०,००० पटीनी वाढतो. समजा आपला सूर्य या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर एखादा अतिनवतारा स्फोटानंतर निर्माण झाला तर पृथ्वीचे बाष्प होऊन ती पूर्णपणे नाहीशी होईल. असाच एखादा अतिनवतारा व्याधाच्या स्थानी उद्भवला, तर तो पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसेल.




आकृति ८.७ : पिधानकारी तारा. (ग्रहणाचा प्रकार)

रूपविकाराचा अभ्यास करीत असताना जी काही माहिती हाती आली तेवढ्यावरून तान्यांची दीसि आणि रूपविकाराचा आवृत्तिकाल यांचा परस्पर संबंध असल्याचे आढळून आले. त्याच्या अनुरोधाने तान्यांची अंगभूत दीसी आणि त्यांचे अंतर याविषयी चांगल्या प्रकारे अंदाज करणे शक्य झाले आहे.



आकृति ८.८ : शीरी नन्दकारीतील एकाच तान्याची दोन दृश्ये कमाल तेजस्वी : १० मार्च १९३५. किमान तेजस्वी : ६ मे १९३५

० ० ०



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

एप्रिल	१	पहाटे	५ वाजता
मे	१	पहाटे	३ वाजता
जुलै	१	रात्री	११ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	९ वाजता
सप्टेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

रव-स्वस्तिक

सूचि-चित्र

ऑगस्ट

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

एप्रिल	१५	पहाटे	४ वाजता
मे	१५	पहाटे	२ वाजता
जुलै	१५	रात्री	१० वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	८ वाजता
सप्टेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

स्कूटम अथवा ढाल

आधुनिक नामकरण असणारे हे नक्षत्र धनुराशीच्या उत्तरेस आणि गहड नक्षत्राच्या पश्चिमेस आहे.

इ. स. १६८३ मध्ये झालेल्या युद्धामुळे पोलंड देश तुर्कीच्या वर्चस्वापासून मुक्त झाला. त्यावेळी प्रसिद्धीला आलेला पोलंड देशातील योद्धा 'सोविएस्टिक' याच्या गोरवार्थ या स्कूटम तारकासमूहाचे नाव सोविएस्टिकी ढाल असे ठेवण्यात आले आहे. स्कूटम या शब्दाचा अर्थेच ढाल असा आहे.

पंख्याच्या आकृतीचा एक सुंदर आकृति ८०९: ढाल (Scutum) तारकागुच्छ या नक्षत्रातील β आणि ϵ त्यांना संबंधित असेही वरच्या बाजूला आहे. त्याचे नाव M 11 (NGC 6705)

काही कृष्ण—अश्विका दक्षिणेच्या अंगाला आढळतात.


कोरोना आऊस्ट्रालिस अथवा दक्षिणमुकुट

दे दक्षिण गोलार्धातील नक्षत्र. पाश्चिमात्यांना परिचित असलेल्या उत्तर-मुकुटाशी (पृष्ठ ८१ पाहा) या तारकासमूहाचे विलक्षण साम्य दिसत असेही नेत्रांनीच कोरोना आऊस्ट्रालिस अथवा दक्षिणमुकुट हे नाव दिले. याचे स्थान धनुराशीच्या दक्षिणेस आणि वृश्चिकाच्या नांगीजवळ आहे.

या नक्षत्रात ४ श्या प्रतीचे चार तारे जवळजवळ एका रेवेत आहेत. त्याशिवाय अनेक अंधुक तारे आहेत.


या नक्षत्रात २ खुले तारकागुच्छ आहेत. γ तारा द्वैती असून त्याचा प्रदक्षिणाकाल सुमारे १२ वर्षांचा आहे. γ^2 दुर्बिणीदुन पाहता येतो.

कोणी म्हणतात हे नक्षत्र एका सेण्टाराचा मुकुट आहे. आणि विषुवृत्ताच्या दक्षिणेकडील भूभागातूनच हे दिसते म्हणून दक्षिण मुकुट हे नाव सार्थ ठरते. अरब आणि चिनी निरीक्षकांनी या नक्षत्राची आकृती कासवासारखी मानिली होती. (आकृति ८०१०)



टेलिस्कोपिअम अथवा दुर्बिण

हे आधुनिक नावाचे नक्षत्र धनु राशीच्या आणि दक्षिण मुकुटाच्या दक्षिणेस आहे. यात ४ प्रतीचे २ तारे असून पश्चिमेच्या अंगाला एक खुला तारका गुच्छ आहे. (आकृति ८०१०)



आकृति ८०१० : दक्षिण मुकुट (Corona Australis), मयूर (Pavo) आणि दुर्बिण (Telescopium)


पावहो अथवा मयूर

त्यांतील ठळक तारा α द्वैती असून त्याची प्रत २.१ आहे. याची तेजस्विता सूर्योपेक्षां सुमारे ८०० पट असून त्याचे अंतर सुमारे २५० प्रकाशवर्ष येवढे आहे. यांतील तारा κ रूपविकारी असून त्याची प्रत ४.२ पासून ५.१ पर्यंत दिवसांत बदलते.

हे हा तारा द्वैती असून त्यांत रंगभिन्नता आढळते. यांतील अंतर १५४" असेही नेत्रांनी ते छोट्या दुर्बिणीदुन दिसू शकतात. (आकृति ८०१०)

० ० ०

१७५



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

मे	१	पहाटे	५ वाजता
जून	१	पहाटे	३ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	११ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	९ वाजता
आक्टोबर	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश-चित्र

सप्टेंबर


भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मे	१५	पहाटे	४ वाजता
जून	१५	पहाटे	२ वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	१० वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	८ वाजता
आक्टोबर	१५	सायंकाळी	६ वाजता

हंस

रात्रीचे सुमारे आठ वाजता पश्चिम आकाशांत पाहिले असता डावी-कडून उजवीकडे, वर चढत गेलेला असा, आकाशगंगेचा पट्टा सहज नजरेत मरण्यासारखा असतो. अगदी क्षितिजाशी वृक्षिकातील ज्येष्ठा मावळण्याच्या बेतात असून आकाशगंगेत वरच्या अंगाला, साधारणपणे मध्याशी, श्वेतांच्या ठळक तारा आणि उजवीकडे आकाशगंगेच्या थोड्या खालच्या बाजूस अभिजित दृष्टीस पडतो. हे दोन्ही तारे तेजस्वी आहेत. जवळ जवळ त्याचे तेजाचा आणखी एक तारा अगदी आकाशगंगेत, अभिजितच्या वरच्या अंगाला, आढळतो त्याचे नांव हंस असे आहे. त्याला इंग्रजीत हेबेन म्हणतात.

हंस हे नाव मूळचे आपल्या ज्योतिश्चंथातले नाही. पाश्चात्यांच्या 'सिग्रस' या नावावरून भागांतर करून घेतलेले असावे अशी बरीच



आकृति ९०१ हंस (Cygnus)


शक्यता आहे. उत्तर स्वस्तिक φ असेही एक नाव काही ठिकाणी आढळते. तरीसुद्धा आपल्याही श्रेण्यामध्ये हंस नाव असावे असे मानण्यास बराच आधार सापडतो. हंस आकाशगंगेत स्नान करतात असे आपल्या काव्यश्रेण्यात आढळते. त्याचप्रमाणे हंसाला शारद कतु फार प्रिय आहे. हंससमूहातील तारे आकाशगंगेत विहार करीत आहेत व ते याच दिवसांत आकाशात दृष्टीस पडतात, यावरून आकाशगंगा आणि हंस यांचा परस्पर-संबंध आपल्याकडे मानीत होते असे अनुमान काढता येते.

आपल्या पौराणिक कथातील स्वर्गेत (आकाशगंगेत) दुंबत राहणारे तारकारूपी हंस आणि पाश्चात्यांच्या प्राचीन सिग्रस तारका समूहातील हंस ही दोन्ही नावे परस्पराशी विसंगत नाहीत ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

एका ग्रीक कथेनुसार 'ओर्फिडस' नावाच्या एका गवयाचे हंसात रूपांतर झाले होते. दुसरी एक कथा असे सांगते की, 'सिग्रस' हा 'नेपच्यून' चा मुलगा होता. तो आपादमस्तक हिंडीस होता. 'आचिलिस' याने त्याच्याशी युद्ध केले, पण त्याच्या बाणांचा 'सिग्रस'च्या शरीरावर काहीच परिणाम होईना. म्हणून 'आचिलिस' याने त्याला जमिनीवर आपटून त्याचा गळा दाबला आणि त्याचा भाता हिसकावून घेतला. तोच हा 'सिग्रस' हंसरूपाने आकाशात उडून गेला.

खालिंडान वाढायांत हा एक पक्षी म्हणून प्रसिद्ध आहे. अरबी कथेतील सिद्दिबादची जी गोष्ट आहे त्यांतला 'रोक' पक्षी तो हाच असावा अशी कल्पना आहे.

या तारकासमूहातील प्रमुख तारा α (डेनेब अथवा हंस) आणि γ, β, η हे एका रेषेवर आहेत आणि तिला सुमारे काटकोनात छेदणाऱ्या रेषेवर ε, γ आणि δ हे तीन तारे आहेत. योग्य प्रकारे मांडणी केली असता त्यातून हंस पक्षाचे चित्र तयार होते अशी कल्पना आहे. आकृतीमध्ये α अथवा डेनेब पुच्छस्थानी आणि β अथवा अलबीरीओ हा हंसाच्या मस्तकस्थानी कल्पिलेला आहे. [पाहा : पृष्ठ १७९ संम २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

मे	१ पहाटे	५ वाजता
जून	१ पहाटे	३ वाजता
ऑगस्ट	१ रात्री	११ वाजता
सप्टेंबर	१ रात्री	९ वाजता
आक्टोबर	१ सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूचि-चित्र

सप्टेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मे	१५ पहाटे	४ वाजता
जून	१५ पहाटे	२ वाजता
ऑगस्ट	१५ रात्री	१० वाजता
सप्टेंबर	१५ रात्री	८ वाजता
आक्टोबर	१५ सायंकाळी	६ वाजता

स्पॅटेंवर : उत्तर

विशेष तारे :

- α कालेयातील (उबान), भूतकालीन ध्वतारा.
- β ध्वमत्स्यांतील (ध्वतारा, पोलारिस), प्रचलित ध्वतारा.
- γ, δ महाश्वांतील (पूर्वी भाद्रपदा, मारकाब व शेआट).
- शर्मिष्ठेतील पाच तारे. यांची उम्भा इंग्रजी W सारखी आकृति होते.
- ε स्वरमंडळांतील (अभिजित), भविष्यकालील ध्वतारा.

द्विती तारे :

- γ कालेयातील, दोन्ही समान तेजाचे.
- ε, η कालेयांतील, ३" अथवा ४" दुर्बिणीदून दिसतात.
- γ देवयानीतील, सोनेरी व निळा, लहान दुर्बिणीदून दिसतात.
- α ध्वमत्स्यांतील, परस्परापासून अंतर १८". २" दुर्बिणीदून दिसतात.
- β, δ वृषपर्वमधील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- η शर्मिष्ठेतील २" दुर्बिणीदून दिसतात.
- ε स्वरमंडळांतील, परस्परापासून अंतर ५६".
- ε स्वरमंडळांतील, अंतर २०८", नुसत्या डोळ्यानी दिसतात.
- ζ, β स्वरमंडळांतील, द्विनेत्रीमधून दिसतात.
- η स्वरमंडळांतील, ३ लहान जोड्या, छोट्या दुर्बिणीदून दिसतात.
- β, μ, ο₁ हंसातील, द्विनेत्रीमधून दिसतात, ο₂ स्वतः द्विती आहे.

अतिनवतारा :

शर्मिष्ठमध्ये इ. स. १५७२ मध्ये उद्भवला होता. तो भरदिवसा शुक्रप्रमाणे तेजस्वी दिसे. इ. स. १५७४ ते दिसेनासा झाला.

सूर्यचिकारी तारे :

- δ वृषपर्वमधील, प्रातिनिधिक, आवृत्तिकाल ५. २७ दिवस.
- β स्वरमंडळांतील, प्रातिनिधिक, आवृत्तिकाल १२. ११ दिवस.
- χ हंसातील, मीरा प्रकारचा. आवृत्तिकाल ४१३ दिवस फरक १० प्रतींचा.

आकाशदर्शन

सूर्यावृत्त ०३	सिप्र २१	शुक्रावृत्त
वृषभावृत्त ०४	सिप्र २२	शुक्रावृत्त
तुलावृत्त ०५	सिप्र २३	शुक्रावृत्त

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 31 (NGC 224) देवयानीमधील ν तान्याजवळ, स्वतंत्र आणि दूरदूर जाणारी दीर्घिका. नुसत्या डोळ्यानी दिसते.
- NGC 752 देवयानीमध्ये γ तान्याजवळ, मोठा आणि खुला.
- M 15 (NGC 7078) महाश्वामधील ε जवळ, गोल व तेजस्वी.
- M 57 (NGC 6720) स्वरमंडळांतील 'रिंग नेब्युला' β-γ रेवेवर. फक्त मोळा दुर्बिणीदून दिसतो.
- M 39 (NGC 7092) हंसातील α च्या पलिकडे व π² जवळ. खुला गुच्छ, द्विनेत्रीमधून दिसतो.
- हंसामध्ये एक प्रभावी रेडिओतरंग-निर्मितिस्थान आहे.

○ ○ ○

हंस

[पृष्ठ १७७ संतम २ वर्लन पुढे चालू]

आकाशगंगेच्या अगदी उल्काए भागामध्ये हंसाची मांडणी असली तरी प्रभावी दुर्बिणीदून तेथे अनेक काळेभोर प्रदेश उपडकीस येतात. आधुनिक वेधसाधनांचा, म्हणजे (इफ्कारेड) 'अवरक घणलिखांचा' आणि 'रेडिओ दुर्बिणीचा', वापर करून या काळ्या ढगाळ प्रदेशाबद्दल वरीच नवी नवी माहिती हाती येऊ लागली आहे.

सिग्नल मधील रेडिओतरंगनिर्मिती-स्थानाचे एकंदर हीय कारच विस्मयजनक आहे. त्याचे आपणापासूनचे अंतर २७ कोटी प्रकाश संवत्सरे असावे असा सध्याचा अंदाज आहे. हे स्थान आकाशगंगेच्या पलीकडचे आहे. या ठिकाणादून अतिशय मोळा प्रमाणात ऊर्जा रेडिओतरंगरूपात, वाहेर फेकली जात आहे. इतक्या प्रचंड अंतरावरून येऊन पूर्वीपर्यंत पोहोचत असलेला उजेंचा अल्प अंशसुद्धा एवढा मोठा आहे की, त्याची केवळ ८.३ प्रकाश-मिनिटे अंतरावरून पोहोचणाऱ्या, सूर्यादून मिळणाऱ्या ऊर्जेशी वरोवरी होऊ शकते. अंदाज असा आहे की, सिग्नलच य तेजस्थानापासून सूर्याच्या १०^{१८} पट तेज वाहेर पडत आहे.


○ ○ ○

सूर्य-प्रकाश

पृष्ठ १११ सिप्र १३ जुलै १७९

सूर्यावृत्त

पृष्ठ १११ सिप्र १४ जुलै १७९



१९-२

निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

मे	१	पहाटे	५ वाजता
जून	१	पहाटे	३ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	११ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	९ वाजता
आक्टोबर	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र

सप्टेंबर


भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मे	१५	पहाटे	४ वाजता
जून	१५	पहाटे	२ वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	१० वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	८ वाजता
आक्टोबर	१५	सायंकाळी	६ वाजता

मकर

विशेष डोळ्यात भरण्यासारखे नसले तरी हे एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. नेमके आयनिक वृत्तावर असल्याकारणाने सूर्याच्या मागर्वर आहे. अभिजित (बेगा) आणि श्रवण (अल टेआर) या ठळक तान्यांना सांधणारी रेषा आयनिक वृत्ताला मकराजवळच छेदते.

'कॅप्रिकार्नस' या पाशिचमात्य नावाचा अर्थ 'बकरा' असा आहे. आकाशातील ज्या भागात हा स्वर्गीय बकरा आहे तेथेच इतरही अनेक प्राणी आहेत. दोन साधे मत्स्य आहेत. [एक 'डालिकन' मत्स्य आहे. साध्या मत्स्यांपैकी, एकाला उत्तरेकडचा आणि दुसऱ्याला दक्षिणेकडचा अशी विशेष नावे दिलेली आहेत. याचे विभागात एक देवमासा आहे. त्याचे नाव 'सीटुस'.]



आकृति १०२ : मकर (Capricornus)

ग्रीक वाच्यात 'कॅप्रिकार्नस' बक्याची कथा मजेदार आहे. 'पैन' नावाच्या एका देवाने 'टायफोन' जातीच्या कूर दैत्यापासून

पा. पाहा : दक्षिणमत्स्य पृष्ठ २२९
मीन पृष्ठ २३५

धनिष्ठा पृष्ठ १४९.
तिर्मिंगल पृष्ठ २९.

आकाशावधान

सर्वांना सुरक्षित ठेवले. 'टायफोन'चा उपद्रव असल्या झाल्यावर सर्वजण पक्कून जाऊ लागले. परंतु 'पैन'ने इतरांसकट घेयनि नदीत उडी मारली आणि मत्स्य व मकर असे दुहेरी रूप धारण केले अशी आख्यायिका आहे. याच मकराचे पुढे मकर नक्षत्र झाले.

हीच कथा एका निराळ्या रीतीने सांगतात. एका काळी ग्रीक पन्या आणि जलदेवता नदीमध्ये स्नान करीत असताना 'पैन' देवाला त्याची गंगमत करावीशी वाटली. त्याने बक्याचे रूप घेऊन नदीत उडी मारली तेव्हा त्याच्या शरीराचा पाण्यातला भाग मत्स्यासारखा दिसू लागला व पाण्याबाहेरचा भाग बक्यासारखाच राहिला. सध्याचे मकर राशीचे चित्र अशा प्रकारचे काढण्याची चाल आहे.


या राशीचे भारतीय नाव मकर असून त्यावरून आपल्याकडील मकर-संकमण हा सण सुरु झाला. सुमारे ४००० वर्षांपूर्वी, सूर्याचा मार्ग आयनिक वृत्तांतून जात असताना, दक्षिणेकडून उत्तरेकडे वळण्यास मकर राशीत प्रारंभ होई. सूर्य ज्यावेळी या परिस्थितीत असतो त्यावेळी आपल्या पृथ्वीवर दिन सर्वांत लहान असतो आणि रात्र सर्वांत मोठी असते. आणि हा प्रकार २२ दिसेंबरला घडतो.

सध्याच्या काळी सूर्य मकर राशीमध्ये जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करतो. परांचनाच्या नियमानुसार विष्णुभ अवघंभ विंदू, दर ७२ वर्षांत १ दिवस याप्रमाणे, मार्गे सरकत असल्याचा हा एक पुरावाच मिळतो. (पाहा परांचन गति, पृष्ठ ५३.)

मकरात सुमारे २८ तारका आहेत. पश्चिमेकडील α (गिर्डी) तारा द्वैती असून नुसल्या डोळ्यांनी दिसतो. शिवाय यातील एक सोबती स्वतःच द्वैती आहे, आणि दुसरा त्रैती आहे. मकराच्या दुसऱ्या टोकाशी असलेला β (डाविंग) तारा हा सुदा द्वैती आहे. आणि त्यातील सोबतीही प्रत्येकी द्वैतीच आहेत.

५ तान्याजवळ M 30 नावाचा तारकागुच्छ छोट्या दुर्बिणीतून फारच मनोवेदक दिसतो. त्याचे अंतर सुमारे ४७,००० प्रकाशवर्षे असावे.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

मे	१	पहाटे	५ वाजता
जून	१	पहाटे	३ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	११ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	९ वाजता
आक्टोबर	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

सूचि-चित्र

सप्टेंबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

मे	१५	पहाटे	४ वाजता
जून	१५	पहाटे	२ वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	१० वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	८ वाजता
आक्टोबर	१५	सायंकाळी	६ वाजता

स्टेंबर : पूर्व

विशेष तारे :

- α गुडातील (श्रवण)
- α दक्षिण मत्स्यातील (मीनास्य अथवा फोमालहाऊट)
- α, β महाश्वातील (पूर्वभाद्रपदा, मार्काब व शेआट).
- α हंसातील (डेनेब)

द्विती तारे :

- ψ_1 कुंभातील, सुंदर द्वैती, द्विनेत्रीदून दिसतात.
- ζ कुंभातील, β " अथवा δ " दुर्बिंणीदून दिसतात.
- π गुडातील, β " दुर्बिंणीदून दिसतात.
- γ देवयानीतील, सोनेरी व निळा, लहान दुर्बिंणीदून दिसतात.
- ψ, ζ मत्स्यातील, दुर्बिंणीदून सहज दिसू शकणारे.
- α, ϕ मत्स्यातील फक्त मोळा दुर्बिंणीदून दिसतात.
- β दक्षिणमत्स्यातील, अंतर 30° , प्रति $4^{\circ} 4$ आणि $7^{\circ} 6$.
- η शर्मिष्ठेतील, γ दुर्बिंणीदून दिसतात.
- β, μ, α_2 हंसातील, द्विनेत्रीदून दिसतात. α_2 स्वतः त्रैती.



रूपविकारी तारे :

- η गुडातील, सेफीड प्रकार, आवृत्तिकाळ $7^{\circ} 18'$ दिवस.
- β महाश्वातील, फरक प्रत $2^{\circ} 2$ पासून प्रत $2^{\circ} 7$ पर्यंत.
- χ हंसातील, 'मीरा' प्रकारचा. फरक एकूण 10° प्रतीचा.


तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 2 (NGC 7089) कुंभातील β जवळ नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
- M 31 (NGC 224), देवयानीतील γ तान्याजवळ,
नुसत्या डोळ्यांनी दिसतो. दूरदूर जात असलेली स्वतंत्र दीर्घिका.
- M 30 (NGC 7099) मकरातील ζ तान्याजवळ,
गोलाकृती, द्विनेत्रीदून दिसतो.

. . .

सतर्वामधील तारे एकाच गटाचे सदस्य नाहीत

आकाशांत दिसणारे तारे स्थिर नव्हे तर ते निरनिराळ्या दिशांनी आणि वेगांनी मार्गक्रमण करीत आहेत हो गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. सतर्वामधील तारे एका दिशेने जात आहेत तर काही निराळ्याच दिशेने. परिणामतः, सध्या सतर्वामधील जी आकृती आपणाला दिसते तशी ती पूर्वाही नव्हती आणि पुढेही राहणार नाही. दोन लक्ष वर्षांपूर्वीची आणि दोन लक्ष वर्षांनंतरची मांडणी कठी असेल याची, गणिताच्या आधाराने बनविलेली, चिन्हे सोबतच्या आकृतीत दाखविली आहेत.



तान्याची गती : सार्वी नक्षत्राचा देशावा

आकृति $9^{\circ} 9$

. . .

१८३



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

मे	१	पहाटे	५ वाजता
जून	१	पहाटे	३ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	११ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	९ वाजता
आक्टोबर	१	सायंकाळी	७ वाजता


दक्षिण आकाश-चित्र सप्टेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मे	१५	पहाटे	४ वाजता
जून	१५	पहाटे	२ वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	१० वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	८ वाजता
आक्टोबर	१५	सायंकाळी	६ वाजता

मायकोस्कोपिअम अथवा सूक्ष्मदर्शी


या आधुनिक नक्षत्रनामाचा अर्थ सूक्ष्मदर्शक असा आहे. हे नक्षत्र मकराच्या दक्षिणांगाला असून त्यामध्ये प्रत ५ पेक्षा ठळक तारा नाही.



आकृति १.४ : सूक्ष्मदर्शक (Microscopium)

ओक्टान्स अथवा अष्टक

सुमारे अक्षांश ७५° दक्षिण महाने दक्षिण घट्टाच्या जबळ असल्याने हे नक्षत्र आपल्याला दिसू शकत नाही. दक्षिण घट्ट या तारकासमूहांत आहे. त्याच्या अगदी नजीकचा तारा ० दक्षिणघट्टापासून ५०' येव्ह्या अंतरावर आणि ५०५ प्रतीचा आहे.



आकृति १.५ : अष्टक (Octans)


आकाशवर्णन

डोराडो अथवा असिदंप्र

हे नामकरण आधुनिक आहे. हा समूह अगस्त्याच्या (कॅनोपस) आणि चित्रफलकाच्या (पिक्टोर) दक्षिणेला, अगस्त्य आणि अग्ननद (आकेनार) या तान्यांना जोडणाऱ्या रेखेवर, अगस्त्यापासून सुमारे १/३ अंतरावर आहे. त्याच्या दक्षिणकडील तितिजाजबळ मागेलानी तेजोमेघ आहे. या क्षेत्रात प्रत ६ ते १० असलेले सुमारे ६०० तारे ३०० तारकागुच्छ आणि अग्निका आहेत.



आकृति १.६ : असिदंप्र (Dorado)



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर
 मे १ पहाटे ५ वाजता
 जून १ पहाटे ३ वाजता
 ऑगस्ट १ रात्री ११ वाजता
 सप्टेंबर १ रात्री ९ वाजता
 आक्टोबर १ सायंकाळी ७ वाजता

दक्षिण सूचि-चित्र सप्टेंबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)
 मे १५ पहाटे ४ वाजता
 जून १५ पहाटे २ वाजता
 ऑगस्ट १५ रात्री १० वाजता
 सप्टेंबर १५ रात्री ८ वाजता
 आक्टोबर १५ सायंकाळी ६ वाजता

स्टेंबर : दक्षिण

विशेष तारे :

- α गुरुदातील (अवण अथवा अल् टेआर)
- α दक्षिणमत्स्यांतील (मीनास्य अथवा फोमालहाउट)
- α वृश्चिकातील (ज्येष्ठा अथवा आंटारेस)

द्वैती तारे :

- π गुरुदातील, ३" दुर्बिंगीतून दिसतात.
- θ बकामधील, प्रती ४०' व ७०'
- तारा क्र. 70 भुजंगधारीमधील भुजंग γ व भुजंगधारी β यांच्या-
मध्ये, २" दुर्बिंगीतून दिसतात.
- δ मयूरांतील, विरुद्धरंगी, परस्परामधील अंतर १५४"
- β दक्षिणमत्स्यांतील, परस्परामधील अंतर ३०"
- α वृश्चिकातील, लाल व हिरवी जोडी.
- β, γ, σ वृश्चिकातील स्पष्ट जोड्या.
- ε वृश्चिकातील, २" दुर्बिंगीतून दिसतात.
- ν वृश्चिकातील जोडीतील प्रत्येक द्वैती

- M 10 (NGC 6254), M 12 (NGC 6218),
- M 19 (NGC 6273) भुजंगधारीतील, अंधुक.
- M 30 (NGC 7099) मकरांतील ८ तान्याजवळ, गोलाकृती,
द्विनेत्रीतून दिसतो.
- M 4 (NGC 6121) वृश्चिकांतील α जवळ, गोलाकृती तेजस्वी.
- M 6 (NGC 6405) वृश्चिकांतील, नांगीच्या वरच्या अंगाला.
दीर्घिकाकृती.
- M 7 (NGC 6475) वृश्चिकांतील, तेजस्वी खुला गुच्छ, नुसत्या
दोळ्यांनी दिसतो.

○ ○ ○


इण्डुस अथवा यम

या आषुनिक नक्षत्रनामाचा अर्थ 'इण्डिङ्डन' असा आहे. 'पाव्हो' अथवा मयूर या दक्षिणेकडील नक्षत्रांतील ठळक तारा जो α त्याच्या पूर्वेला इण्डुस मधील २ तारे आढळतात. ते अनुकमे प्रत ३ आणि ४ असे असून वर्णने नारिंगी आहेत.



आकृति ९०६ : यम (Indus)

○ ○ ○



194

निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

मे	१	पहाटे	५ वाजता
जून	१	पहाटे	३ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	११ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	९ वाजता
आक्टोबर	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम

आकाश-चित्र


सप्टेंबर

भारतीय प्रमाण बेलेनुसार (I. S. T.)

मे	१५	पहाटे	४ वाजता
जून	१५	पहाटे	२ वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	१० वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	८ वाजता
आक्टोबर	१५	सायंकाळी	६ वाजता

तुला

सन्टेंवर महिन्यात रात्री पश्चिम आकाशाकडे पाहिले असता, शितिजांच्या बरेच वर दोन ठळक तारे दिसतात. त्यातील येढ पश्चिमेची तारका स्वाती (भूतपातील α) आणि तिच्या डावीकडची तारका उपेष्ठा (वृथिकातील α) होत. उपेष्ठेच्या खाली, बरोबर आयनिकवृत्तावर, तुला तारकासमूह येतो. मराठीत तूळ राशी असे म्हणण्याचा प्रधात आहे.



आकृति १८ : तुला (Libra)

वर्षीतुन बरोबर दोन वेळा दिनरात्न समान कालमानाची होतात. त्यातील वसंत संपात २१ मार्च रोजी येतो आणि शरत्संपात २२ सन्टेंवर या दिवशी येतो. या दिवशी सूर्य ज्या स्थानी असतो त्या बिंदूना संपातविंदू म्हणतात. आयनिकवृत्त (सूर्याचा भगोलातील भासमान मार्ग) आणि भगोलीय वैपुषिक-

आकाशदर्शन

तृत याच संपातविंदूत एकमेकास छेदतात. एकेकाळी सूर्याचा तुला-प्रवेश शरत्संपातदिनीच होत असे, आणि स्यामुळे या 'तुला' नावाला विशेष अर्थ होता. तुलासमूहाची काल्पनिक आकृती काढताना एक समतोल तराजू दाखवीत असत; कारण त्यावरून दिनरात्रीची, कालदृष्ट्या समानता दर्शविली जाई. हण्डी परांचन-गतीमुळे शरत्संपात कन्या राशीत सरकल्याकारणाने आजच्या परिस्थितीत 'तुला' शब्दाचा मूळचा अर्थ नाहीसा झाला आहे.


भारतीय राशिचकातील तूळ राशीत अंदे चित्रा, संपूर्ण स्वाती आणि तीन चतुर्थांश विशाखा या नक्षत्रांचा समावेश होतो.

विशाखेच्या तारा दोन किंवा चार मानलेल्या असून, तुळेतील ठळक तारा α आणि β म्हणजेच विशाखा होत. आयनिक वृत्ताजवळ विशाखेची एक शाखा α मधून वर उत्तरेकडे, β कडे, आणि दुसरी शाखा खाली दक्षिणेकडे जाते.

तुळेतील तेजस्वी तारे α (हुवेन एल गेनुटी) आणि β (हुवेन एल चामेली) हे असून त्यांच्या प्रती अनुक्रमे २.९ व २.७ आहेत. β तारा हिरवा दिसतो, हे दोन तारे मिळून विशाखा नक्षत्र मानतात. वेदामध्ये 'विशाखे' असे नाव आहे.

○ ○ ○

ϕ पाहा : परांचनगति पृष्ठ ५३.



निरीक्षकाचे स्थान : 18° अक्षांशा उत्तर

मे	१	पहाटे	५ वाजता
जून	१	पहाटे	३ वाजता
ऑगस्ट	१	रात्री	११ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	९ वाजता
आक्टोबर	१	सायंकाळी	७ वाजता

परिचम

सूचि-चित्र

सप्टेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

मे	१५	पहाटे	४ वाजता
जून	१५	पहाटे	२ वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	१० वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	८ वाजता
आक्टोबर	१५	सायंकाळी	६ वाजता

सप्टेंबर : पञ्चम

विशेष तारे :

- α उचर मुकुटातील (जेमा अथवा मुकुटमणी)
- α दूळतील (विशाला). नेमका आयनिक वृत्तावर.
- α भूतपातील (स्वाती).
- α वृश्चिकातील (ज्येष्ठा).
- α शौरीमधील (रास अल देवी).
- α स्वरमंडलातील (अभिजित).

द्वैती तारे :

- α उचर मुकुटातील, -२" दुर्बिणीदून दिसतात.
- α दूळतील, परस्परातील अंतर 23° .
- θ भुजंगातील द्विनेत्रीदून दिसतात.
- तारा क्रमांक 70 भुजंगधारीतील भुजंग η आणि भुजंगधारी β यांच्यामध्ये. २" दुर्बिणीदून दिसतात. लाल आणि पिवळा.
- δ, μ भूतपातील, द्विनेत्रीदून दिसतात.
- α वृश्चिकातील, परस्परांतील अंतर 3° , हिरवा व लाल.
- β, γ, σ वृश्चिकातील, दूरदूर असलेल्या जोड्या.
- ५ वृश्चिकातील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- α शौरीमधील, जोडीदाराची प्रत ५. रंग नारिंगी व हिरवा.
- α स्वरमंडलातील, परस्परातील अंतर 5.6° प्रती $0^{\circ} 2$ आणि $10^{\circ} 5$.
- ε स्वरमंडलातील, परस्परातील अंतर 20° , नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- ५, β स्वरमंडलातील, द्विनेत्रीदून दिसतात.
- η स्वरमंडलातील, ३ स्वतंत्र जोड्या, लहान दुर्बिणीदून दिसतात.

विशेष दृश्य :

δ, μ, δ, γ शौरीमधील, २" दुर्बिणीदून मनोहर देखावा दिसतो.

रूपविकासी तारे :

δ दूळतील, 'आहोल' प्रकार. फरक प्रत $4^{\circ} 8$ पासून $6^{\circ} 2$ पर्यंत.

β स्वरमंडलातील, प्रातिनिधिक, आवृत्तिकाल $12^{\circ} 91$ दिवस.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

M 5 (NGC 5904) भुजंगातील α, तान्याजवळ,
नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 10, M 12, M 19 भुजंगधारीतील, साधारण पुस्ट.

NGC 6633 भुजंगधारीमधील, परंतु भुजंगातील θ तान्याजवळ,
द्विनेत्रीदून दिसतो.

M 4 (NGC 6121) वृश्चिकातील α तान्याजवळ, गोल तेजस्वी.

M 6 (NGC 6405) वृश्चिकातील नांगीच्या वरच्या अंगाला.


M 7 (NGC 6475) वृश्चिकातील, σ तान्याजवळ. नुसत्या डोळ्यानी
दिसतो. तेजस्वी गोळाकृती.

M 13 (NGC 6505) शौरीमधील η व δ या तान्यांच्यामध्ये,
नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 92 (NGC 6341) शौरीमधील π तान्यापलीकडे
α, δ, π रेवेवर. नुसत्या डोळ्यानी दिसतो.

M 57 (NGC 6720) स्वरमंडलातील 'रिंग नेह्युला'.
β व γ तान्यामध्ये, फक्त दुर्बिणीदून दिसतो.

० ० ०



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर			
मे	१ पहाटे	५ वाजता	
जून	१ पहाटे	३ वाजता	
ऑगस्ट	१ रात्री	११ वाजता	
सप्टेंबर	१ रात्री	९ वाजता	
आक्टोबर	१ सायंकाळी	७ वाजता	

ख-स्वस्तिक
आकाश-चित्र
सप्टेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)			
मे	१५ पहाटे	४ वाजता	
जून	१५ पहाटे	२ वाजता	
ऑगस्ट	१५ रात्री	१० वाजता	
सप्टेंबर	१५ रात्री	८ वाजता	
आक्टोबर	१५ सायंकाळी	६ वाजता	

तान्यांची गती

तान्यांनी भरलेल्या आकाशांत सूर्यांची गति ओळखता येते. परंतु तान्यांना स्वतःची काही गति आहे याची सहजासहजी खात्री पटत नाही. कारण तान्यांची, परस्परांशी असलेली (आकाशांतील), सापेक्ष स्थाने बदललेली दिसत नाहीत. असे असले तरी प्राचीन काळापासून ज्योतिर्विदांनी तान्यांची स्थाने वेध वेऊन टिपून ठेविली होती. त्यांच्या आधाराने काही जंत्या तयार करण्यांत आल्या. ' हिपार्कस ' नावाच्या ज्योतिःशास्त्रानाने सुमारे १००० तान्यांची जंत्री तयार केली असून, तिच्यांत बन्याच पाठी-मागच्या काळापासून वेतलेले वेध एकांत्रित केलेले होते. काही तान्यांची स्थाने बदलल्याचे लक्षात आले. परंतु एव्हावरून तान्यांची सापेक्ष गति सिद्ध होऊ शकली नाही, कारण आढळलेले बदल केवळ पृथ्वी-अक्षाच्या परांचनामुळे \pm घडलेले होते.

हिपार्कस याच्यानंतर सुमारे १००० वर्षांनी गिटिश ज्योतिर्विद ' हैले ' याला, काही तान्यांमध्ये झालेली, स्थानच्युती आढळून आली. ही च्युती केवळ परांचनामुळे घडलेली नसाची अशाबद्द त्याने प्रथमत: खात्री करून घेतली. अर्थात, अशा परिस्थितीत तान्यांना स्वतःची अशी काही गति असते असे मानणे क्रमप्राप्त झाले.

सुमारे २००० वर्षांतील घडलेल्या आणि दिसण्यांत आलेल्या स्थानच्युतीसंबंधीची माहिती खाली दिस्याप्रमाणे होती.

रोहिणी (वृषभांतील α) तान्यांचे स्थान 6° अथवा चंद्राच्या दृश्य व्यासाच्या $0^{\circ} 2$ पट एवढे सरकले.

व्याघ्र (वृहस्पतिकांतील α) तान्यांचे स्थान 45° अथवा चंद्र-बिंब व्यासाच्या $1^{\circ} 5$ पट एवढे सरकले.

स्वाती (भूतपांतील α) तान्यांचे स्थान 8° अथवा चंद्रबिंब व्यासाच्या जवळजवळ 3 पट एवढे सरकले.

दुर्विणी नव्हत्या त्या काळांत स्थानच्युतीसंबंधीचे वेध घेणे फार अवघड काम असे. आणि त्यांची च्युती सिद्ध करण्यासाठी तान्यांचे सहनिर्देशक,

होरा आणि क्रांति, सतत निश्चित करणे त्याहून बिकट होते.

दुर्विणीत जसजशी लुधारणा होऊ लागली तसेतशी बिनचूक वेधांची संख्या बाढीला लागली आणि स्थानच्युतीचा खात्रीलायक पुरावा उपलब्ध होऊ लागला. एकोणिसांव्या शतकाच्या अखेरीपर्यंत सुमारे १,५०,००० तान्यांचे वेध प्रसिद्ध केले गेले. सुमारे ३,००,००० तान्यांना स्वतःची गति असल्याचा स्पष्ट पुरावा सध्या हाती आला आहे.

तान्यांच्या गतीमध्ये सुद्धा काही नियम आढळतात. काही तारे गटांगटाने ठराविक दिशेने आणि ठराविक वेगाने जात असतात. उदाहरणार्थे सूर्याच्या निकटचे तारे एका विशिष्ट दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. अर्थात दिशा व गति ही, आपण ज्याअर्थी पृथ्वीबरून निरीक्षण करीत असतो त्याअर्थी, सापेक्ष समजावद्याची. दिवाय आपण सूर्यकुलाचे घटक आहोत. गतीची मोजमापे घेण्यासाठी आपल्या आकाशगंगेच्या बाहेर जाऊन जर आपणाला वेध घेता आले असते तर त्यांतील सापेक्षता दूर झाली असती.


तान्यांचे काही विशेष गट असल्याचे आढळून येते. एकाच गटांतील तान्यांची उकांती, त्यांच्यातील रासायनिक मूलद्रव्ये इत्यादी बाबतीत समानता आढळते. तरी काही बाबतीत मिजता असते. नमुन्यादाखल काही गटांचा उठेल करणे आवश्यक वाटते.

सप्तर्षीमधील सर्व तारे एका गटांतील नाहीत. त्यांतील α आणि γ याशिवाय बाकीचे तारे एका गटांतील सदस्य या नात्याने मार्गक्रमण करीत आहेत याच गटाचे इतर सदस्य बृहस्पतिकांतील α (व्याध) सारथीमधील β (अग्नि) आणि अरुंदती केशांतील α हे आहेत. १००,००० वर्षांनंतर सप्तर्षीची आकृति ओळख न पठण्याइतकी बदलून जाईल. (पाहा : पृष्ठ १८३ संतम २ मधील आकृति ९३)

(२) उत्तरमुकुट अथवा कोरोना वेरिआलिस या तारकासमूहाची दीर्घ कालानंतर अशीच काहीशी विस्कळीत अवस्था होणार आहे. (पाहा : उत्तरमुकुट पृष्ठ ८३ संतम २)

• • •

\pm पाहा : परांचनगति, पृष्ठ ५३



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर			
मे	१ पहाडे	५ वाजता	
जून	१ पहाडे	३ वाजता	
ऑगस्ट	१ रात्री	११ वाजता	
सप्टेंबर	१ रात्री	९ वाजता	
आक्टोबर	१ सायंकाळी	७ वाजता	

ख-स्वस्तिक

सूचि-चित्र

सप्टेंबर

भारतीय प्रमाण देलेनुसार (I. S. T.)

मे	१५	पहाडे	४ वाजता
जून	१५	पहाडे	२ वाजता
ऑगस्ट	१५	रात्री	१० वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	८ वाजता
आक्टोबर	१५	सायंकाळी	६ वाजता


डॉप्लर परिणाम आणि तारकांचे अभिगमन व दूरगमन

जेव्हा एखादा तारा आकाशात असुक असुक ठिकाणी आहे असे आपण सांगतो तेव्हा, वैषुवांश आणि कांती या सहनिंदेशिकांच्या संदर्भात, फक्त तान्याकडे कोणत्या दिशेने पाहावयाचे एवढेच कळू शकते. तान्याचे प्रत्यक्ष स्थान कोठे आहे, म्हणजे तो आपणापासून किंतु अंतरावर आहे त्यासंबंधी काहीच कळून येत नाही.

तान्यांची गति अजमावताना दोन घटकांची तपासणी करणे अवश्य होते. आपणापासून तान्याकडे जाणाऱ्या दिशेतील गति आणि तिच्याशी काटकोनातील गति असे तान्याच्या गतीचे दोन घटक मानतात. आकाशाचे सतत फोटो धेत गेले तर इटिरेबेशी काटकोनातील गति स्पष्ट होते, कारण फोटोतील तान्यांची स्थाने काळांतराने चललेली आढळत्यात. इटिरेबेमध्ये असे होणार डाही. शिवाय तारे मुळातच फार प्रचंड असल्याने तारा इटिरेबेतुन आपणाकडे आल्याने किंवा आपणापासून दूर गेल्याने त्याच्या दीसीमध्येही जाणवण्याइका फरक पडल्याचे आढळणार नाही.

इटिरेबेतील गतीचा अंदाज करण्याची एक चांगली रीत उपलब्ध असून ती वर्णपटातील रेखांच्या अभ्यासावर आधारलेली आहे. 'डॉप्लर परिणाम' प्रथमत: खनिशास्त्रांत ध्यानात आला आणि नंतर त्याचा प्रकाशशास्त्रांत वापर होऊ लागला. आपण स्टेशनात उमे असताना दुरुन येणारी आगगाडी शिटी वाजवत आली तर शिटीच्या खनीतील कंपनांची वारंवारता वाढलेली आढळते. आगगाडी दूर जात असेल तर शिटीतील कंपनांची वारंवारता कमी झाल्याचे आढळते.

वारंवारता आणि तरंगांची परस्पराशी व्यस्त प्रमाणात असतात. शिटीचे उदाहरण खनिशास्त्रातले, परंतु तेथे जो परिणाम घडतो तसाच परिणाम प्रकाशासंबंधीही आढळतो. प्रकाशाचे उगमस्थान आपणापासून दूर जात असेल तर प्रकाशातील तरंगाची वारंवारता कमी होते आणि उगमस्थान जर जवळ जवळ येत असेल तर वारंवारता वाढते, वारंवारतेतील हा फरक वणलिखात दिसून येतो. कारण वारंवारता कमी होते तेव्हा वर्णरेषा रक्त वर्णाकडे सरकतात. आणि वारंवारता वाढते तेव्हा रेषा नीलवर्णाकडे



आकृति ९.८


सरकतात. वर्णरेषांच्या या सरकण्याला लालसरक (रेड्शिफ्ट) आणि नीलसरक (ब्ल्यू शिफ्ट) अशी नावे आहेत.



आकृति ९.९

तान्यांच्या वणलिखावरून रेषामध्यील सरक कोणत्या प्रकारची आहे ते कळू शकते. तारा जर दर सेंकंदास सुमारे 100 कि. मी. वेगाने इटिरेबेतुन जात असेल तर 5000 Å प्रकाश तरंगाची रेषा 1.67 Å येवढी सरकते. ($1 \text{ Å} = 10^{-10} \text{ सेंटीमीटर}$)

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जून	१	पहाटे	५ वाजता
जुलै	१	पहाटे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोव्हेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश-चित्र

आक्टोबर


भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जून	१५	पहाटे	४ वाजता
जुलै	१५	पहाटे	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोव्हेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

वृषपर्वी अथवा सेफिऊस

आकटोबर महिन्यात वृषपर्वी नक्षत्र रुद्रतान्याच्या वरच्या अंगाला दिसते. या नक्षत्रांमध्ये विशेष ठळक असा एकही तारा नसला तरी ते शोधून काढायला फारसे अवघड नसते.

अक्षांश 18° उत्तर या किंवा याच्याहून दक्षिणकडील स्थानावरून वृषपर्वी रुद्रतान्याच्या खालच्या बाजूला आलेला कधीच दिसू शकणार नाही, कारण तो त्यावेळी वित्तिजान्याच्या खाली असतो. एक चौकोन आणि त्याच्या



आकृति १००१ वृषपर्वी (Cepheus)

आकाशवर्णन

एका बाजूवर तिकोन अशा प्रकारची मंदिरासारखी आकृति काढून वृषपर्वी नक्षत्र दालवितात. कधी कधी ही आकृति नसराळ्यासारखी काढतात. त्याची निमुळती बाजू रुद्रतान्याच्या अंगाला असते. नसराळ्याच्या रुद्र तोङाशी α आणि खालच्या टांकाशी γ तारा काढतात.


पाश्चिमात्यांत या नक्षत्राला 'सेफिऊस' म्हणतात आणि भारतीयांत वृषपर्वी हे नाव रुढ आहे. राजा वृषपर्वी हा अधिवर्य कशय पुनीचा पुत्र. तो बलाच्या होता. त्याला शर्मिंदा नावाची एक सुस्वरूप कन्या होती. वृषपर्वी, शर्मिंदा, देवयानी आणि यात्रा यांच्याबद्दल भारतीय पुराणात फार मनोरंजक आरुयायिकांचा आहे.

विस्तपूर्व पाचव्या शतकातील श्रीक वाञ्छायात 'सेफिऊस' राजाची कथा प्रसिद्ध आहे. स्वतःच्या मुलीला समुद्रकिनान्याशी खडकाला जखडून ठेवण्याची त्याला डेलिक येथील देवतेने आशा केली होती. अशा तन्हेने समुद्र-देवता, 'नेपच्यून' हिला संतुष्ट करण्यासाठी 'अँड्रोमीडा' चा बळी देण्याचे राजाने मान्य केले होते. 'सेफिऊस' ची राणी 'कॅसिओपिया' अति गर्विंद होती आणि तिने कित्येक समुद्रदेवतांचा आव्याहने अपमान केलेला होता. ते नेपच्यूनला सहन झाले नाही आणि त्याने 'सेफिऊस' न्या राज्यातील लोकांचा तुफान वाढले वगैरे निर्माण करून, छळ सुल केला अविरीस नाहालाजाने राजाने डेलिक येथे जाऊन कौल मागितला, आणि देवीच्या आज्ञेने आपल्या मुलील्या, 'अँड्रोमीडा' ला, खडकावर जखडून ठेविले होते. समुद्रातील भीषण श्वापदे तिच्यावर कडाडून हळ्डा चढवीत होती, अशा वेळी योद्धा 'पर्सिऊस' त्या ठिकाणी अवतरला. आपल्या शास्त्रबलाने त्याने श्वापदांचा संहार केला व 'अँड्रोमीडाची' मुट्ठा केली.

वृषपर्वी मध्यील δ तारा द्वैती आणि नमुनेदार रूपविकारी आहे. त्याच्या प्रतीत $3\cdot6$ पासून $4\cdot3$ इतका बदल $5\cdot37$ दिवसांत घडतो. दीप्तची वाढ फक्त $1\cdot5$ दिवसात होते; परंतु उत्तर होण्यास 4 दिवस लागतात.

ϕ पाहा : देवयानी, पृष्ठ २२१

[पाहा : पृष्ठ ११९ संतम २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

जून	१	पहाटे	५ वाजता
जुलै	१	पहाटे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोव्हेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूचि-चित्र

आक्टोबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (J. S. T.)

जून	१५	पहाटे	४ वाजता
जुलै	१५	पहाटे	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोव्हेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

ऑक्टोबर : उत्तर

विशेष तारे :

- α कालेयातील (डुबान), भूतकालातील खंडतारा.
- α रुचमत्स्यांतील (रुचतारा, पोलारिस), प्रचलित खंडतारा.
- α, β महाश्वामधील (पूर्वभाद्रपदा, मार्काब व शेआट).
- शर्मिष्ठेतील ५ तारे. यांची इंग्रजी W अक्षराची आकृति बनते.
- α स्वरमंडळातील (अभिजित), भविष्यकालातील खंडतारा.
- α हंसातील (डेनेब).

द्वैती तारे :

- γ कालेयातील, समान तेजस्वितेची जोडी, द्विनेत्रीदून दिसतात.
- γ देवयानीतील, सोनेती व निळा, लहान दुर्बिणीदून दिसतात.
- γ धनिष्ठेतील, पिवळा व द्विरवा, २" दुर्बिणीदून दिसतात.
- α रुचमत्स्यांतील, परस्परातील अंतर १८", २" दुर्बिणीदून दिसतात.
- β, δ बृषपवर्मधील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- η शर्मिष्ठेतील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- α स्वरमंडळातील, सहज हृश्य, द्विनेत्रीदून दिसतात.
- ८, β स्वरमंडळातील, स्पष्ट जोड्या, दिनेत्रीदून दिसतात.
- ε स्वरमंडळातील अंतर २०८", नुसत्या डोळयानी दिसतात.
- η स्वरमंडळातील, ३ स्वतंत्र जोड्या, लहान दुर्बिणीदून दिसतात.
- β, μ, ο₂ हंसातील, द्विनेत्रीमधून दिसतात.
- ο₂ स्वतःच त्रैती आहे.

रूपविकारी तारे :

- δ वृषपवर्यांतील, प्रातिनिधिक, आवृत्तिकाल ५-३७ दिवस
- β स्वरमंडळांतील, प्रातिनिधिक, आवृत्तिकाल १२-११ दिवस.
- χ हंसातील, 'मीरा' प्रकारचा, फरक १० प्रतीचा पडतो.

अतिनव तारा :

- शर्मिष्ठेमध्ये इ. स. १५७२ मध्ये उद्भवला. दिवसा दिसे, आणि शुक्रायेवढा तेजस्वी असे. इ. स. १५७४ मध्ये दिसेनासा झाला.

आकाशदर्शन

१४

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- α त्रिकोणांतील, α ताज्याजवळ, जवळची दीर्घिका, लहान दुर्बिणीदून दिसते.
- M 31 (NGC 224) देवयानीमधील, ν ताज्याजवळ, स्वतंत्र दीर्घिका, आपस्यापासून दूर जात आहे, नुसत्या डोळयानी दिसते.
- NGC 752 देवयानीमध्ये γ जवळ. मोठा व खुला.
- M 15 (NGC 7078) महाश्वामधील, ε ताज्याजवळ. गोल व तेजस्वी.
- M 57 (NGC 6720) स्वरमंडळातील β-γ रेपेवर, 'रिंग नेब्युला', फक्त दुर्बिणीदून दिसतो.
- M 39 (NGC 7092) हंसातील, α ताज्याच्या पलिकडे, π² जवळ.
- खुला गुच्छ, द्विनेत्रीदून दिसतो.
- हंसामध्ये एक प्रभावी रेडिओतरंग-निर्मितिस्थान आहे.

○ ○ ○

वृषपर्वा

[पृष्ठ ११७ स्तंभ २ वरून पुढे चालू]

या प्रकारच्या रूपविकारी ताज्याच्या आकारमानात अंदोलनरूपी प्रसरण-आकुंचन होत असते आणि त्या कारणाने त्याच्या दीसीत फरक पडतो. δ ताज्यांला एक ६-६ प्रतीचा सोबती असून त्याचे आपणापासून अंतर सुमारे ५५० वर्षांचे आहे.


γ ताज्यानजीक एका स्थानापासून जून १० ते जून २८ तारखापर्यंत उल्कावर्षावर्ष होतात. त्याना सेफीडस्स म्हणतात.

○ ○ ○

१५८७८	१५८७९	१५८८०	१५८८१
१५८७८	१५८७९	१५८८०	१५८८१
१५८७९	१५८८०	१५८८१	१५८८२
१५८८०	१५८८१	१५८८२	१५८८३
१५८८१	१५८८२	१५८८३	१५८८४

१९९

१५८८२	१५८८३	१५८८४
१५८८२	१५८८३	१५८८४



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जून	१	पहाटे	५ वाजता
जुलै	१	पहाटे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोवेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र


आक्टोबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जून	१५	पहाटे	४ वाजता
जुलै	१५	पहाटे	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोवेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

महाश्व अथवा पेगासुस

आकटोबर महिन्यात सत्रीच्या वेळी सुमारे ८ वाजता पूर्वेकडील आकाशात इंशान्येकडे आकाशगंगेचा गुंभ पट्टा दृष्टीस पडतो. त्याची सुरवात अगदी 'क्षितिजापासून झालेली दिसते. पृथ्वीच्या डाव्या बाजूस ब्रह्महृदय (सारथीमधील α) नुकताच उगवत असतो, त्याच्या वरच्या अंगाला आघोल (याती मधील β), शर्मिष्ठेची इंग्रजी W सारखी आकृति आणि हंस अशा क्रमाने काही ठळक तारे सहज सापडतात. महाश्व नक्षत्र पूर्वे आकाशात साधारणपणे मध्यांशीच आढळते. त्याच्या एका अंगाला वृषपर्वा आणि दुसऱ्या अंगाला कुंभ ही नक्षत्रे असतात.



आकृति १००२ : महाश्व (Pegasus)

महाश्व हे नामकरण आधुनिक आहे. ग्रीक लोकांनी या नक्षत्राचे नाव 'पेगासुस' असे टेविले होते. त्यांच्या भावेत 'पेगा' म्हणजे 'घोडा' आणि 'सुस' म्हणजे 'खोरी'. ग्रीकीन ग्रीक वाख्यातील कथा मजेदार आहे 'पर्सिऊस' नावाच्या योद्धाने जेव्हा 'मेडुसा' राक्षसीवर हळा चढवून तिचे शिर घडावेगळे केले, तेव्हा त्यादून सांडलेले रक्त समुद्राच्या

आकाशवर्णन

पाण्यावर पडले. 'नेपच्यून' देवाने याच रक्तमिश्रित पाण्यात चांदी आणि वायू मिसळून त्यापासून एक पंख असलेला घोडा निर्माण केला. हाच तो 'पेगासुस' हा घोडा पुढे बलवान आणि तेजस्वी झाला आणि देवांनी त्याला नक्षत्रात स्थान देऊन अमर केले. 'पर्सिऊस' ने 'अँडोमिडा'ची ϕ समुद्रव्यापासून सुटका करण्यासाठी जेव्हा प्रयाण केले तेव्हा तो याच 'पेगासुस' घोडवावर आरूढ झाला होता अशी कथा ग्रीक पुराणात आहे.


समुद्रमंथनादून देवांना सात ढोकी असलेल्या एका घोडवाची प्राती झाली होती अशी प्राचीन मारतीय वाख्यायात आख्यायिका आहे.

महाश्व हे नक्षत्र प्राचीन आहे आणि सहज ओळखता येण्यासारखेही आहे. पूर्वमाद्रपदा नक्षत्राचा यामध्ये समावेश होतो. यातील प्रमुख तारे β , α , γ अनुक्रमे शेशाट, मार्कांव आणि अल गेनिव या अरबी नावांनी प्रसिद्ध आहेत. एका चौकोनाच्या तीन कोपन्यावर हे तीन तारे सापडतात. चौथ्या कोपन्यावरचा तारा α सध्या या नक्षत्रात समाविष्ट करीत नाहीत. तो देवयानी नक्षत्रातील योगतारा मानतात. देवयानीतील या α तान्यापासून महाश्वातील γ तान्याकडे एक रेषा काढून ती तेव्हाच अंतरापर्यंत वाढविली तर ती वसंत-संपात विंदूशी पोहोचते. वैषुकीय वृत्त आणि आयनिक वृत्त परस्परांना ज्या दोन विंदूत छेदतात त्यातील वसंत संपात हा एक आणि शारद संपात हा दुसरा विंदू होय. सूर्यांच्या आकाशातील मार्गाला आयनिक वृत्त म्हणतात. तेव्हा सूर्य वसंत संपाती येतो तेव्हा दिन आणि रात्र समान लांबीचे असतात आणि हा दिवस २१ मार्चला येतो.

α आणि β हे दोन्ही ठळक तारे होरा XXIII तास या वृत्तावर आहेत. महाश्वाच्या चौकोनाकृतीतील एक बाजू या तान्यांची बनते. दुसरी समोरची बाजू महाश्वातील γ आणि देवयानीतील α तान्यांची होते. हे तारे होरा O तास या वृत्ताच्या जवळ्यास आहेत.

ϕ पाहा : याति, पृष्ठ २३७ $\phi\phi$ पाहा : देवयानी, पृष्ठ २२१.

[पाहा : पृष्ठ २०३ संभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जून	१	पहाटे	५ वाजता
जुलै	१	पहाटे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोवेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व सूचि-चित्र आक्टोबर

भारतीय प्रमाण बेलेनुसार (I. S. T.)

जून	१५	पहाटे	४ वाजता
जुलै	१५	रात्री	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोवेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

आक्टोबर : पूर्वे

विशेष तारे :

- α, β, ο तिमिंगल मधील, (मेन्का, डिफ्डा, मीरा),
- α, β महाश्वातील (पूर्वभाद्रपदा, मार्काब व शेआट) . .
- α मेषातील (आश्विनी अथवा हामाल).
- β यायातीमधील (आल्गोल).
- γ वृषभ-कृतिका समूहातील (आल्सओने).
- शमिष्ठेचे ५ तारे. यांची इंग्रजी W अक्षराची आकृति होते.

द्वैती तारे :

- ψ₁ कुंभातील, सुंदर द्वैती, द्विनेत्रीदून दिसतात.
- ψ₂ कुंभातील, ३" अथवा ४" दुर्बिणीदून दिसतात.
- γ देवयानीतील, सोनेरी व निळा, लहान दुर्बिणीदून दिसतात.
- ψ, ζ मीनेतील, दुर्बिणीदून सहज सुटे दिसतात.
- ψ येषातील. सुंदर द्वैती, २" दुर्बिणीदून दिसतात.
- β यायातीमधील, पिधानकारी, दोन सोबत्यांसह चतुष्पक.
- ε, ζ, γ यायातीमधील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- γ वृषभ-कृतिका समूहातील, परस्परापासून दूर अंतरावरचे, द्विनेत्रीदून वीस तीस तारे दिसतात.

रूपविकारी तारे :

- ο तिमिंगल (सीट्रुस) मधील, फरक १.७ पासून ९.७ प्रतीपर्यंत. तेजस्वितेतील फरक २१०० पटीचा पडतो.
- β यायातीमधील, नियमित, आवृत्तिकाल २ दि. २० ता. ४८.९ मि.

अतिनव तारा :

शमिष्ठेमध्ये इ. स. १५७२ मध्ये उद्भवला होता. शुक्राप्रमाणे तेजस्वी आणि दिवसा दिसे. इ. स. १५७४ मध्ये दिसेनासा झाला.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 2 (NGC 7089) कुंभातील β तान्याजवळ, नुसत्या डोव्ह्यांनी दिसतो.

आकाशवर्णन

कृतिकेमधील 'मेरोपे' जवळ (तारा क्रमांक 23),

अंघुक, लहान दुर्बिणीदून दिसतो.

M 33 (NGC 598) त्रिकोणातील α तान्याजवळ, जवळची दीर्घिका. लहान दुर्बिणीदून दिसते.

M 31 (NGC 224) देवयानीमध्ये, ν तान्याजवळ, स्वतंत्र दूर जाणारी दीर्घिका. नुसत्या डोव्ह्यांनी दिसते.

NGC 752 देवयानीतील γ तान्याजवळ, मोठा आणि सुला.

M 15 (NGC 7078) महाश्वामध्ये, ε तान्याजवळ, गोलाकृति व तेजस्वी.

M 76 (NGC 650) यायातीमधील φ तान्याजवळ. डंबेल आकृतीचा. हा तेजोमेघ आपल्या दीर्घिकेत आहे.

h (NGC 869) आणि x (NGC 884) यायातीमधील. तेजस्वी ठिपके. नुसत्या डोव्ह्यांनी दिसतात.



महाश्व

[पृष्ठ २०१ स्तंभ २ वरून पुढे चालू]

चौकोनात जरी इतर ठळक तारे आढळत नसले तरी नुसत्या डोव्ह्यांनी दिसण्यासारखे सुमारे ५० तारे त्या ठिकाणी आहेत. ईशान्य कोपन्यालगत तीन तान्यांचा त्रिकोण होत असून त्यातील पूर्वी भाद्रपदामधील शेआट नावाचा तारा β ठळक आहे.

महाश्वाच्या पश्चिमांगाला तिसऱ्या व चौथ्या प्रतीच्या तान्यांची एक ओळ आहे. या भागात अनेक तेजोमेघ आहेत. माऊंट विल्सन येथील वेधशाळेच्या अंदाजानुसार निदान १६२ स्वतंत्र तेजोमेघ या लहानशा प्रदेशात सापडतात. परंतु ते आपणापासून अति दूर अंतरावर आहेत. काहीची अंतरे १० कोटी प्रकाशवर्षे असावीत.

β तारा रूपविकारी आहे. ε तान्याजवळील M 15 नावाचा तेजोमेघ गोलाकृति आणि तेजऱ्युज आहे. निदान ४२,००० प्रकाशवर्षे अंतरावरचा हा तेजोमेघ नुसत्या डोव्ह्यांनी पाहता येण्यासारखा नाही.

लिंग-जागतिका

उत्तरांतरा

१८००० १७५० १७०० १६५० १६०० १५५० १५०० १४५० १४००

१३५० १३०० १२५० १२०० ११५० ११०० १०५० १००० ९५० ९००

२०३



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जून	१	पहाटे	५ वाजता
जुलै	१	पहाटे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोव्हेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण

आकाश-चित्र


आक्टोबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जून	१५	पहाटे	४ वाजता
जुलै	१५	पहाटे	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोव्हेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

कुंभ

ही एक राशि असून तिचे स्थान आयनिक वृत्तावर आहे. या तारकासमूहाचा विस्तार बराच मोठा आहे. कुंभ साधारणपणे मकर राशीच्या पूर्वेला आहे व तिच्या शेजारी, घड्याळाचे काढे फिरतात त्या दिशेने पाहिल्यास, अनुक्रमे मकर, दक्षिणमध्य, तिमिंगल, मीन, महाश्व, धनिष्ठा आणि गुरु ही नक्षत्रे आहेत.



आकृती : १०.३ कुंभ (Aquarius)

सध्याच्या परिस्थितीत फेब्रुवारी मार्च महिन्यांत सूर्य कुंभ राशीत आढळतो. आकाशांतील या भागांदून पाण्याचे घडे मीन राशीच्या दिशेने रिकामे केले जात आहेत अशा प्रकारचे जे चित्र कुंभ राशीसाठी योजिले जाते त्याचे हे कारण असावे की, प्राचीन काळी भेसोपोटेमिया देशांतील निरीक्षकांना जेव्हा सूर्य कुंभ राशीत आढळे तेव्हां तेथे पावसाळ्याचे दिवस असत.

भारतीय राशीचकाप्रमाणे $\frac{1}{2}$ धनिष्ठा, संपूर्ण शततारका (शतभिषज) आणि $\frac{1}{2}$ पूर्वी भाद्रपदा या नक्षत्रांचा या राशीमध्ये समावेश होतो. शततारका किंवा शतभिषज हे नक्षत्र १०० ताज्यांचे मानलेले असून ते वृत्ताकृति कल्पितात. वेदकालीन समजुर्तीप्रमाणे हे तारे म्हणजे एकेका वर्षाचे

अकाशदर्शन

आयुष्य देणाऱ्या शंभर औषधी किंवा अमृतकुंभच आहेत. त्यांच्या योगाने राजा ब्रह्म देवांना शतायुधी करी.

पांचिमात्य कल्पनेप्रमाणे अक्षवारित्स या नक्षत्रनामाचा अर्थ 'पाणी नेणारा' असा होतो. यासंबंधी प्राचीन ग्रीक वाङ्मायांत एक कथा आहे. ती अशी, 'गनीमीड' नावाच्या एका सुंदर आणि तरुण शेतकऱ्याला पलवून नेण्यासाठी 'ज्युपिटर' देवाने गुरुडाची (अक्षिवला) योजना केली होती. गुरुडाने आपली कामगिरी चोंख केली, परंतु 'गनीमीड'च्या पित्याला पुत्रविरहाचे फार दुःख झाले. त्याचे थोडेफार सांत्वन करण्याच्या उद्देश्याने 'ज्युपिटर'ने सुंदर घोड्याची एक जोडी पित्याला बहाल केली आणि 'गनीमीड'ची 'अक्षारित्स' अथवा 'पाणी नेणारा' या नावाने नक्षत्रांत स्थापना केली. त्याच्या घड्यामध्ये नुसते पाणी नसून त्यांत अमृत होते अशी आख्यायिका आहे.


कुंभ समूहातील ८ ही त्यांतील योगतारा मानतात. तिचे स्थान होरा XXII तास आणि ५० मिनिटे आणि दक्षिण क्रांति $7^{\circ} 49' 45''$ म्हणजे आयनिक वृत्ताच्या किंचित दक्षिणेला आहे. या ताज्याची प्रत ३८ आहे.

○ ○ ○

ग्रही
सौर-चंद्र
कार्तिका

ग्रह "१" उत्तराः	सौरः	चंद्रः
उत्तराः	१	१५०

२०५



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जून	१	पहाटे	५ वाजता
जुलै	१	पहाटे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोव्हेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण सूचि-चित्र आक्टोबर

भारतीय प्रमाण-बेलेनुसार (I. S. T.)

जून	१५	पहाटे	४ वाजता
जुलै	१५	पहाटे	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोव्हेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता


आक्टोबर : दक्षिण

विशेष तारे :

- α गरुडांतील (अवण अथवा अल्टेर).
 α दक्षिणमत्स्यातील (मीनास्य अथवा फोमालहाउट)

द्वृती तारे :

- ψ कुंभातील, द्विनेत्रीदून दिसतात.
 ८ कुंभातील, ३" अथवा ४" दुर्बिणीदून दिसतात.
 π गरडातील, ३" दुर्बिणीदून दिसतात.
 β दक्षिणमस्यातील, परस्परातील अंतर ३०" प्रति ४४ व ७८.
 γ धनिष्ठामधील, पिंपळा व हिरवा. २" दुर्बिणीदून दिसतात.



० बकांतील, ४·५ व ७·०

६ मध्यरातील, विरोधी रंगांचे, परस्परातील अंतर १५४".

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

M 2 (NGC 7089) કુંમાતીલ β જવળ, નુસત્યા ડોલ્યાંની દિસતો.

M 22 (NGC 6656) धनुषधोल μ व σ तान्यांच्या मध्यंतरी, मोठा आणि तेजस्वी, व्यास १५'.

M 8 (NGC 6523) धनुमधील, दीर्घिकाकृति, वायुमय.

M 30 (NGC 7099) मकरांतील ८ तान्याजवळ. द्विनेत्रीदुन दिसतो.

o o₂ O

सूर्याची आकाशगंगेतील चालू केरी

आपला सूर्य ज्या दीर्घिकेमध्ये आहे तिला आकाश-
गंगा म्हणतात. सूर्यचे स्थान दीर्घिकामध्यापासून सुमारे
३०,००० प्रकाशशब्दें अंतरावर आहे.


सूर्याची दीर्घिकामध्याभोवती एक प्रदक्षिणा सुमारे २०० दशलक्ष वर्षाति पूर्ण होते.

प्राणी वनस्पती जीवनाची सख्याची केरी पूर्ण होत असताना पृथग्यावर कोणकोणत्या वनस्पतीचे आणि प्राण्यांचे अवशेष कोणत्या काळखंडात आढळले ते सोबतच्या चित्रांत दाखविले आहे.

2 2 2

आकृति १०४

२०७



निशीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

जून	१	पहाटे	५ वाजता
चुलै	१	पहाटे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोव्हेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम

आकाश-चित्र


आक्टोबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)


जून	१५	पहाटे	४ वाजता
चुलै	१५	पहाटे	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोव्हेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

नोर्मा अथवा अंकनी

दक्षिण गोलार्धतील 'नोर्मा' या नक्षत्रनामाचा अर्थ 'अंकनी' असा आहे. त्रिशंकूमधील α तान्यापासून नरतुरंगातील α (मित्र) तान्याकडे रेषा काढली तर ती 'नोर्मा' नक्षत्रातील एका ४ अष्या प्रतीच्या तान्यादून जाते. यात काही तारकागुच्छ आहेत परंतु ते फक्त प्रभावी दुर्बिणीदून दिसण्यासारखे आहेत.



आकृति १००५ अंकनी (Norma)



आकृति १००६ पीठ (Ara)

आरा अथवा पीठ

हे नक्षत्र वृश्चिकाच्या दक्षिणेस असून त्याचा अर्थ इंग्रजीत 'अस्टार' = वेदी असा आहे. जलप्रलयानंतर 'नोहा' ने जमिनीवर परत पाऊल ठेविले त्यावेळी ज्या ठिकाणी त्याने पहिला यज्ञ केला तो या वेदीवर केला असे एका प्राचीन आख्यायिकेत सांगितले आहे.


या नक्षत्रात ३ तारे प्रत ३ व बाकीचे प्रत ४ व ५ असे आहेत. येथील खुला गुच्छ NGC 6067 सुमारे १३,००० पकाशवर्षे अंतरावर असल्याचे माहीत झाले आहे.

आकाशवर्णन


१५२२७	१५२२८	१५२२९	१५२३०
१५२३१	१५२३२	१५२३३	१५२३४

द्रायांगुलम आऊस्ट्राले अथवा दक्षिण त्रिकोण

नरतुरंगातील योगतारा α (मित्र) याच्या पूर्वेला हे छोटे ३ तान्याचे त्रिकोणाकृतिं नक्षत्र आढळते. नामकरण आधुनिक आहे.



आकृति १००७ दक्षिण त्रिकोण
(Triangulum Austr.)




आकृति १००८ कपोत
(Apus)

आपुस अयवा कपोत

स्वर्गातील एका पक्षाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे नाव देण्यात आले आहे असे सांगतात. त्याचे स्थान दक्षिणत्रिकोणाच्या दक्षिणेला 70° दक्षिण याच्याहि पलिकडे आहे. अर्थात ते आपल्याला दिसू शकत नाही. यात ओळीने ४ तारे आहेत. त्यातील शेवटचा द्वैती असून छोट्या दुर्बिणीदून पाहिल्यास त्यातील जोडीदार सुटे दिसू शकतात.

०००



निरीक्षकाचे स्थान : 18° अक्षांश उत्तर

जून	१	पहाटे	५ वाजता
जुलै	१	पहाटे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोव्हेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम

सूचि-चित्र

आक्टोबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जून	१५	पहाटे	४ वाजता
जुलै	१५	पहाटे	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोव्हेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

आक्टोबर : पश्चिम

विशेष तारे :

- α उत्तर मुकुटातील (जेमा अथवा मुकुटमणी)
- α गरुडातील, (श्रवण अथवा अलूटेअर).
- α वृथकातील, (ज्येष्ठा अथवा अण्टारेस).
- α शौरीमधील, (रास अलूटेही).
- α स्वरमंडलातील, (अभिजित अथवा हेगा).

द्विती तारे :

- α उत्तर मुकुटातील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- π गरुडातील, ३" दुर्बिणीदून दिसतात.
- θ भुजंगातील पुंचाळ्या टोकाशी, द्विनेत्रीदून दिसतात.
- α शौरीतील, प्रत ५, एक नारिंगी, एक हिरवा.
- α स्वरमंडलातील, सहजदृश्य, परस्परातील अंतर ५६", प्रति०.२ आणि १०.५
- ε स्वरमंडलातील, परस्परातील अंतर २०८", नुसत्या डोळ्यानी दिसतात.
- ८, β स्वरमंडलातील, द्विनेत्रीदून दिसतात.
- η स्वरमंडलातील, वस्तुतः तीन लहान जोड्या, लहान दुर्बिणीदून दिसतात.

रूपविकारी तारे :

- γ गरुडातील, 'सेफीड' प्रकार, आवृत्तिकाल ७.१८ दिवस.
- α शौरीतील, फरक प्रत ३.१ पासून ३.९ पर्यंत.
- β स्वरमंडलातील, प्रातिनिधिक, आवृत्तिकाल १२.९१ दिवस.


विशेष दृश्य :

- δ, μ, θ, γ शौरीमधील, २" दुर्बिणीदून उत्कृष्ट देखावा दिसतो.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 11 (NGC 6705) ढाळीमध्ये अथवा स्कूटम मध्ये, β-ε रेषेवर.
- M 22 (NGC 6656) धनूमधील μ व σ तान्यांच्या मध्यंतरी, व्यास १५'.
- M 17 (NGC 6618) धनूमधील, नालाकृति. याचे नांव 'ओमेगा' तेजोमेघ.
- M 8 (NGC 6253) धनूमधील, तलावाकृति, याचे नांव 'लगून' तेजोमेघ.
- M 5 (NGC 5904) α तान्याजवळ., तेजस्वी, नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 10 (NGC 6254) भुजंगाधारीमधील β -४ रेषेवर पुसट.
- M 12 (NGC 6218) भुजंगाधारीमधील, γ , ζ , θ रेषेवर काढलेल्या लंबावर पुसट.
- NGC 6633 भुजंगातील θ तान्याजवळ, (वस्तुतः भुजंगाधारीमध्ये.) द्विनेत्रीदून दिसतो.
- M 13 (NGC 6205) शौरीमधील, η व ζ यामध्ये, नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- M 92 (NGC 6341) शौरीमधील π तान्याच्या पलिकडे, α , δ , π रेषेवर, डोळ्यानी दिसतो.
- M 57 (NGC 6720) स्वरमंडलातील, β व γ तान्याच्या मध्यंतरी, 'रिंग नेब्युला' फक्त मोठ्या दुर्बिणीदून दिसतो.

असर्वी रात्रे युग्म चाहे निष्ठा-विकल्प (२०१६ वर्ष)
विशेष अवधीन वाजता (२०१७ वर्ष)



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जून	१	पहाडे	५ वाजता
जुलै	१	पहाडे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोव्हेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक

आकाश-चित्र

आक्टोबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जून	१५	पहाडे	४ वाजता
जुलै	१५	पहाडे	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोव्हेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

रेडिओ दुर्बीण (संवह दुर्बीण)

जगांतील लहानमोऱ्या वेधशाळांतील दुर्बीणी मिंगाच्या किंवा आर-शांच्या असतात. त्यांचे कार्य प्रकाश-शास्त्रांतील परावर्तन, अपवर्तन इत्यादि नियमानुसार घडते. प्रकाशाला अपार्य अशा ढग, काळे तेजोमेघ वर्गैरे वस्तु दृश्याच्या वाटेत असल्या तर त्यावेळी प्रकाशीय दुर्बीणी वापरता येत नाहीत. आकाशगंगेतील बन्याच मोऱ्या क्षेत्राची या कारणाने सूक्ष्म तपासणी करणे शक्य झाले नव्हते.

रेडिओ दुर्बीणी या कामी कार उपयुक्त ठरतात. ' जान्स्की ' नावाच्या एका हौदीची अमेरिकन माणसाच्या दीर्घ प्रयोगादून सुमारे १९३२ साली रेडिओ दुर्बीणीचा जन्म झाला. आकाशगंगेतील किंत्येक भागांदून विशुत-चुंबकीय तरंग सतत प्रक्षेपित होत असल्याचे आढळून आले. या तरंगांची लांबी साधारणपणे काही मीटर येवढी असते. अशा प्रकारची प्रभावी ऊर्जानिर्मितिकंद्रे कोणकोणत्या दिशाना आढळतात त्यांचे रेडिओ-रिसीव्हर (ग्राहक) वापरून वेध घेता येऊ लागले.

(पाहा : पृष्ठ ८ आकृति ०८ रेडिओ दुर्बीणीचा ग्राहक-अवयव)

रेडिओ दुर्बीणीच्या वापरांत आणखी एक विशेष फायदा आहे आणि तो म्हणजे ज्या परिस्थितीत प्रकाशीय दुर्बीण निकामी ठरते त्या परिस्थितीत रेडिओ दुर्बीण उत्कृष्ट काम करू शकते. आकाश निरभ्र आणि रात्र काळोखी असेल तरच प्रकाशीय दुर्बीणीचा उपयोग होऊ शकतो. रेडिओ दुर्बीणीला अशा प्रकाराच्या काहीच मर्यादा नसतात.

रेडिओ प्रक्षेपण-केन्द्रापासून आलेल्या ऊर्जेची जडी रेडिओ ग्राहकांत साक्ष पटते त्याप्रमाणे आकाशांतील दूर अंतरावरच्या विशुतचुंबकीय प्रारण ऊर्जानिर्मिति-केन्द्रापासून येणारे तरंग एका विस्तीर्ण जागेत केन्द्रित केले जातात. व त्यानंतर त्यांचे शोधन (रेकिंफिकेशन) आणि वर्धन (अँग्लिफिकेशन) झाल्यानंतर अखेरीस व्यवस्थितपणे नोंद करून ठेवण्यात येते.

दुर्बीणी वर्गेरे सारख्या साधनांतील विश्लेषण-प्रभाव हा एक अवश्य आणि महत्वपूर्ण गुण आहे. त्याच्या अभावी ती दुर्बीण निकामीच ठरते. दुर्बीणीच्या संदर्भात विश्लेषणप्रभाव किंती असतो त्यावरून त्या उपकरणाची कार्यक्षमता निश्चित होऊ शकते. जवळजवळचे दोन विदू दुर्बीणीतून पाहिल्यानंतर एकमेकापासून अलग असे दिसू शकणे हे बहुत: त्या दुर्बीणीच्या विश्लेषण-प्रभावावर अवलंबून राहते. आणि त्यासंबंधीचा जो नियम प्रकाश-शास्त्रांत, म्हणजेच प्रकाशीय दुर्बीणीच्या रचनेत, उपयुक ठरतो तोच नियम रेडिओ दुर्बीणीसाठीही लागू पडतो. कांचेच्या दुर्बीणीत जास्तीत जास्त प्रकाश किरण शिरावे म्हणून पदार्थीयाचा (पुढील मिंगमजा किंवा आरशाचा) व्यास शक्य तेवढा मोठा करावा लागतो. रेडिओ दुर्बीणीत अशीच योजना करतात. रेडिओतरंगाचे प्राहण करण्यासाठी रेडिओ दुर्बीणीत विस्तीर्ण आकाशीये (एरिअल्स) पसरण्यात येतात. समजा ६ किलोमीटर व्यासाच्या क्षेत्रामध्ये जरी आकाशीये पसरली तरी त्या रेडिओ दुर्बीणीचा विश्लेषण-प्रभाव तरंग-लांबीच्या मानाने अपुराच पडतो. व्यतिकरणाचा उपयोग केल्याने, याहि परिस्थितीत, विश्लेषण प्रभावात बाढ करणे शक्य होते.

जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण इंग्लंडमधील मैनेस्टर नजीक जाहेल बँक या ठिकाणी बसविलेली असून तिच्या पदार्थीयाचा व्यास सुमारे ६९ मीटर एवढा आहे.


कंत्रिज येथेही एक मोठी रेडिओ दुर्बीण बसविली आहे. तिचे चार विभाग असून प्रत्येकाची आकृति अन्वस्तीयाप्रमाणे आहे. एकंदर ग्राहकक्षेत्र सुमारे ४७०० चौरस मीटर आहे.

पश्चिम जर्मनीमध्ये बोकुम येथे एक फार प्रभावी रेडिओदुर्बीण बसविण्यात आली आहे.

आपल्याकडे उटकमंड येथेही एक मोठी रेडिओ दुर्बीण बसविलेली आहे.

उत्तर गोलार्धात आतापर्यंत निदान २००० रेडिओ उत्सर्जक स्थाने सापडली आहेत. अशा स्थानाला ज्योतिःशास्त्रात साधारणपणे रेडिओ तारा असे नाव देण्यात येते.

०००



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

जून	१	पहाटे	५ वाजता
जुलै	१	पहाटे	३ वाजता
सप्टेंबर	१	रात्री	११ वाजता
आक्टोबर	१	रात्री	९ वाजता
नोवेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक

सूचि-चित्र

आक्टोबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

जून	१५	पहाटे	४ वाजता
जुलै	१५	पहाटे	२ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	१० वाजता
आक्टोबर	१५	रात्री	८ वाजता
नोवेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

संवह-आकाश

संवह दुर्बीण अथवा रेडिओ टेलिस्कोप हे साधन उपलब्ध झाल्या-पासून ज्योतिर्वेत्यांना कितीतरी गूढ प्रमेयांचा उलगडा करणे शक्य झाले आहे. आकाशगंगेची रचना हे एक अशा प्रकारचे गूढ आहे की ते पूर्वीच्या काळात सोडविणे अशक्यप्राय होते. तान्यातान्यामधील अवकाशात हायट्रो-जनचे ढग विपुल प्रमाणात अस्तित्वात असून त्यामधून सुमारे २१ सेंटी-मीटर लंबीचे संवह-तरंग निर्माण होऊन बाहेर पडत असल्याचे आढळून आले आहे.

विश्वाच्या दृश्य भागांमध्ये शंभर अडजापेक्षा जास्त दीर्घिका अस्तित्वात आहेत असा अंदाज आहे. जवळजवळ सर्वेच दीर्घिका संवह-तरंगांचा उत्सर्ग करतात; परंतु काही थोड्या दीर्घिका अशा आहेत की त्यातून होणारी संवहतरंगांची निर्मिति सरासरीच्या दशलक्षपट मोठी असते. साहिजिकच या दीर्घिकांना 'संवह-दीर्घिका' किंवा 'संवह-उगमस्थान' असे भण्णण्याचा प्रधात पडला आहे. या दीर्घिकांतील चुंबकीय क्षेत्रामध्ये सर्पिलाकृति मार्गावरून, जवळजवळ प्रकाशवेगाइतक्या प्रचंड वेगाने, भ्रमण करणारे इलेक्ट्रॉन हेच संवहतरंगांना जन्म देतात, असे दिसते. हायट्रोजन अणूमधील एकमेव इलेक्ट्रॉन ज्यावेळी आपली परिवलन कक्षा बदलतो त्यावेळी प्रारण निर्माण होते.

इलेक्ट्रॉनची परिवलन-कक्षा बदलल्यामुळे उत्पन्न झालेल्या प्रारणाचा तरंगायाम २१-१ सें. मी. इतका असतो, आणि हे प्रारण दृश्य प्रकाशाच्या वर्णलीमधील एखाद्या रेखेची तुलना करण्यालायक असते. एका हायट्रोजन अणूमध्ये ही इलेक्ट्रॉनची परिवलन-कक्षा-बदलाची किया साधारणपणे ११ दशलक्ष वर्षातून एकदा घडते. तरी हायट्रोजन अणूची संख्या भरपूर असल्याकारणाने तिचा सतत अनुभव मिळण्याची शक्यता असते हे समजण्यासारखे आहे. संवह ग्राहकांतील नैसर्गिक गोंगाट आणि आसमंतातील तरंगायामाची तीव्रता यांच्या पार्श्वभूमीवर घडून येणाऱ्या तीव्रतेतील किरकोळ बदलाचेही निरीक्षण करता यावे यासाठी संवहतंत्रजांनी अनेक युक्त्या शोधून काढलेल्या आहेत. या प्रकारच्या सतत केलेल्या निरीक्षणांच्या आधाराने किंवेके

हायट्रोजन ढगांची स्थाने आणि आकाशगंगेतील काही सर्पिलाकृति शास्त्र आसा माहीत झालेल्या आहेत.


एकेदर दोन हजाराहून अधिक संवह-उगमस्थाने आढळून आली आहेत. यातील काही पुढे दर्शविल्या ठिकाणी आहेत :—

तारकासमूहाचे नाव	स्थान व प्रकार
देवयानी (अंड्रोमेडा)	दीर्घिका M 31
ययाती (पर्सिडस)	{ दीर्घिका NGC 1275 बहुधा दोन दीर्घिकांची ठक्कर,
वृषभ (टाउरस)	तेजोमेघ M 1
अरित्र (पुष्पीस)	दीर्घिकेसारखा तेजोमेघ
कन्या (विहगो)	विशेष प्रकारची दीर्घिका M 87
नरतुरंग (सेंटोरस)	{ दीर्घिका NGC 5128 बहुधा दोन दीर्घिकांची ठक्कर,
हंस (सिग्नुस)	दोन सर्पिलाकृति दीर्घिकांची ठक्कर,
शर्मिष्ठा (कॅसिओपिआ)	दीर्घिकेसारखा तेजोमेघ.

दृश्य प्रकाश व अवरक्त प्रकाश अवकाशातील विश्वधूलिकेत शोधिला जातो आणि त्यामुळे तो प्रकाश पृथ्वीवर पोहोचून शक्त नाही. केवळ २१ सेंमी. तरंगायामाचे प्रारणच या धूलिमेंद्रांतून आरपार जाऊ शकते. याच पद्धतीचा वापर करून मागेनानी तेजोमेघांचे संशोधन करणे शक्य झाले.

संवह दुर्बिणीच्या संदर्भात 'राडार'चे तंत्रज्ञान वापरता येते. या दुर्बिणीने पाठविलेला रुदीकृत संदेश भगोलोय ज्योतीवरून परावर्तित होऊन परत आल्यानंतर संवह दुर्बिणीत प्रहण केला जातो. या संवह पद्धतीने बहुतेक प्रहांचे तपमान मोजता आले, त्याचप्रमाणे गुरुभोवती, पृथ्वीप्रमाणे, आयनांवर चुंबकीय क्षेत्र असल्याचेही आढळून आले. गेल्या काही वर्षांत शुकाचा परिवलनकाल सांवह पद्धतीने निश्चित करता आला आहे.

प्रकाश व अवरक्त प्रकाश अवकाशातील विश्वधूलिकेत	० ० ०
तारकासमूहाचे नाव	स्थान व प्रकार
देवयानी (अंड्रोमेडा)	दीर्घिका M 31
ययाती (पर्सिडस)	{ दीर्घिका NGC 1275 बहुधा दोन दीर्घिकांची ठक्कर,
वृषभ (टाउरस)	तेजोमेघ M 1
अरित्र (पुष्पीस)	दीर्घिकेसारखा तेजोमेघ
कन्या (विहगो)	विशेष प्रकारची दीर्घिका M 87
नरतुरंग (सेंटोरस)	{ दीर्घिका NGC 5128 बहुधा दोन दीर्घिकांची ठक्कर,
हंस (सिग्नुस)	दोन सर्पिलाकृति दीर्घिकांची ठक्कर,
शर्मिष्ठा (कॅसिओपिआ)	दीर्घिकेसारखा तेजोमेघ.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जुलै	१	पहाटे	५ वाजता
ऑगस्ट	१	पहाटे	३ वाजता
आक्टोबर	१	रात्री	११ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	९ वाजता
डिसेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश-चित्र


नोव्हेंबर

मारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जुलै	१५	पहाटे	४ वाजता
ऑगस्ट	१५	पहाटे	२ वाजता
आक्टोबर	१५	रात्री	१० वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

शर्मिष्ठा

नोव्हेंबर महिन्यांत रात्री ८ बाजता उत्तरेकडील आकाशात एक लंबच लांब पांदराशुभ्र आडवा पट्टा दृष्टीस पडतो. हा आकाशगंगेचा एक भाग असून त्यात डावीकडे जे ठळक तारे दिसतात ते असे. श्रवण (आल्टेअर, गरुडातील α) हंस (डेनेम, हंसातोल β), उजवीकडच्या बाजूला ब्रह्मदय (सारथीमधील γ) आणि ईशान्येला क्षितिजाच्या वरच्या अंगाला रोहिणी (कृष्णातील δ) शर्मिष्ठेच्या पाच ठळक तारा नेमक्या उत्तरेला आणि आकाशगंगेत दिसतात. त्यांचो आकृति इंग्रजी W किंवा M अक्षरासारखी दिसते. ही आकृति उल्लऱ्या आरामखुर्चीसारखी दिसते अशी काहीची कल्पना आहे. या आकृतिनुसार शर्मिष्ठा नक्षत्र आकाशात ओळखता येण्यासारखे आहे.



आकृति ११०१ शर्मिष्ठा (Cassiopeia)

प्राचीन ग्रीक वाख्यानुसार एथिओपिआची राणी 'कॅसिओपिआ' अति सुंदर परंतु फार गर्विष्ठ होती. इतरांना आपल्या सौदर्याचा व ऐश्वर्याचा

आकाशदर्शन

[२८]

हेवा बाटावा अशी तिची मनापासूनची इच्छा असे. समुद्रातील देवांना चिंडविण्यासाठी तिने आपले सिंहासन अगदी किनान्यावर मांडले. या सर्व घमेंडखोरीचे अनिष्ट परिणाम राज्यातील लोकांना सहन करावे लागत. त्यातून सुटका व्हावी महणून राजा 'सेफिउस'ला स्वतःच्या मुलीला, अँड्रोमिडाला, समुद्रातील श्वापदांच्या तोंडी देणे भाग पडले. अखेर 'पार्सेउस'ने त्या श्वापदांना मारून 'अँड्रोमिडा'ची सुटका केली अशी कथा प्रसिद्ध आहे. 'अँड्रोमिडा' आणि 'कॅसिओपिआ' यांची 'ज्युपिटर'ने नक्षत्रात स्थापना केली. परंतु देवाचे हे कृत्य पुफकळांना आवडले नाही, तेव्हा देवाने 'कॅसिओपिआ'चे सिंहासन तिरपे होईल असे सांगितले. सध्या बहुतेक वेळा 'कॅसिओपिआ'ची (शर्मिष्ठेची) खुर्ची कलंडलेली दिसते, त्याचा या पौराणिक कथेवरून उलगडा होऊ शकेल.

★
★
★


'कॅसिओपिआ' राणीचा अशा तन्हेने झालेला पाणउतारा योडा सध्य करण्यासाठी त्या नक्षत्रातील दोन तान्यांना शेडिर आणि काफ अशी नावे दिली गेली. अरबी भाषेत त्यांचा अर्थ अनुकमे 'दूदय' आणि 'रंगीत हात' असा आहे. बहुधा यांचा राणी 'कॅसिओपिआ'शी संबंध असावा असे मानतात.

या नक्षत्राचे भारतीय नाव शर्मिष्ठा आहे. ती वृषपर्वा φ राजाची सुंदर मुलगी असून तिची देवयानी * नावाची एक दाट मैत्रीण असे. देवयानी ही कथित शुक्राचार्याची मुलगी. शुक्राचार्यांना 'संजीवनी' विद्या अवगत होती असे सांगतात. शर्मिष्ठा आणि देवयानी नदीमध्ये स्नान करीत असताना वादळ उठले व किनान्यावर ठेवलेली त्यांची * वर्षे इतस्तः केळी गेली. स्नानानंतर जेव्हा त्यांनी पुन्हा वर्षे धारण केली तेव्हा त्यात अदलाबदल झालेली त्यांच्या नजरेस पडली. शर्मिष्ठा ही राजकन्या आणि देवयानी ही ब्राह्मणकन्या. देवयानीने आपली वर्षे नेसल्याचा शर्मिष्ठेला राग आला व तिने देवयानीला एका विहिरीत ढकळून दिले. ही संबंध आख्यायिक देवयानीφ नक्षत्राच्या संदर्भात जास्त विस्ताराने सांगितलेली आहे.

* पाहा : वृषपर्वा पृ. १९७. * पाहा ; देवयानी पृष्ठ २२१

[पाहा : पृष्ठ २१९ संतम २ वर]

२१७



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जुलै	१	पहाटे	५ वाजता
ऑगस्ट	१	पहाटे	३ वाजता
आक्टोबर	१	रात्री	११ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	९ वाजता
डिसेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूचि-चित्र

नोव्हेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जुलै	१५	पहाटे	४ वाजता
ऑगस्ट	१५	पहाटे	२ वाजता
आक्टोबर	१५	रात्री	१० वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

नोडहेवर : उत्तर

विशेष तारे :

- α कालेयातील (लुधान), भूतकालातील रुचतारा.
- β रुचमस्त्यातील (रुचतारा, पोलारिस), प्रचलित रुचतारा.
- γ यातीमधील (अलगोल).
- शर्मिष्ठामधील ५ तारे, यांची इंग्रजी W अक्षराची आकृति बनते.
- α सारथीमधील (ब्रह्महृदय).
- α स्वरमंडलातील (अभिजित), भविष्यकालीन रुचतारा.
- α, β हंसातील (डेनेब, अल बीरीओ).

द्वैती तारे :

- γ कालेयातील, समान तेजस्विता, द्विनेत्रीदून दिसतात.
- α रुचमस्त्यातील, २" दुर्बिणीदून दिसतात.
- γ देवयानीमधील, एक सोनेरी एक निळा, लहान दुर्बिणीदून दिसतात.
- β यातीमधील, पिंडानकारी द्वैती, याला आणखी दोन जोडीदार. त्या कारणाने चतुष्पक.
- β δ, वृषपर्वमधील; २" दुर्बिणीदून दिसतात.
- γ शर्मिष्ठामधील, भ्रमणकाल ५, २६, वें, २" दुर्बिणीदून दिसतात.
- ε स्वरमंडलातील, अंतर २००", नुसत्या डोळ्यांनी दिसतात.
- ८, β स्वरमंडलातील, द्विनेत्रीमधून दिसणारी जोडी.
- γ स्वरमंडलातील, ३ स्वतंत्र जोड्या, छोट्या दुर्बिणीदून दिसतात.
- β, μ, ο₂ हंसातील, द्विनेत्रीदून दिसतात. ο₂ स्वतः द्वैती आहे,

द्वैती तारे

- β यातीतील, नियमित, आवृत्तिकाल ३ दि. २० ता. ४८०९ मि.
- δ वृषपर्वमधील, प्रमाणित, अल्प आवृत्तिकालाचा.
- χ हंसातील, 'मीरा' प्रकारचा, प्रकाशात १० प्रतीचा फरक पडतो.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 33 (NGC 598) उत्तर त्रिकोणातील, α तान्याजवळ, जवळची दीर्घिका, लहान दुर्बिणीदून दिसते.

आकाशदर्शन

प्रातः	५	शिरः	५	उत्तराह्न
प्रश्याह्न	८	शिरः	८	उत्तराह्न
प्रश्याह्न	५	शिरः	५	उत्तराह्न

M 31 (NGC 224) देवयानीमध्ये, ν तान्याजवळ, दीर्घतृक्षाकृति. स्वतंत्र दीर्घिका. नुसत्या डोळ्यांनी दिसते.

अंतर = २,२००,००० प्रकाशवर्षे.

NGC 752 देवयानीमध्ये, γ तान्याजवळ, मोठा आणि विस्तृत.

M 76 (NGC 650) यातीमधील, φ तान्याजवळ, डंबेल आकृतीचा. हा आपल्याच दीर्घिकमध्ये आहे.

h (NGC 869) आणि x (NGC 884) यातीमधील. तेजस्वी ठिपके. नुसत्या डोळ्यांनी दिसतात.

M 39 (NGC 7092) हंसातील α तान्याच्या पलिकडे आणि π² तान्याच्या जवळ, खुला गुच्छ द्विनेत्रीदून दिसतो.

हंसामध्ये एक प्रमाणी रेडिओतंग निर्मितीचे स्थान आहे.

○ ○ ○

शर्मिष्ठा

[पृष्ठ २१७ संतं २ वर्हन पुढे चालू]

शर्मिष्ठा आणि सप्तर्षी यांची स्थाने पाहून आणि स्थानिक रेखांशावरून राशीचे किंती वाजले असतील याचा अंदाज करता येतो.

शर्मिष्ठेतील β (काफ) हा तारा ज्यावेळी रुचतान्याच्या नेमका वर असतो त्यावेळी होरावृत्त O तास मध्यमण्डळाशी चुळते असते, महणजेच देव वृत्त ख-स्वस्तिक विंदूतून जाते.

सप्तर्षीमधील रुचतान्याकडे रोखलेले α, β (दिग्दर्शक) हे तारे ज्यावेळी नेमके रुचतान्याच्या वरच्या अंगाला असतात त्यावेळी होरावृत्त XI तास मध्यमण्डळाजवळ असते, महणजेच देव वृत्त ख-स्वस्तिक विंदूतून जाते.

या नक्षत्राचे आकाशात रुचतान्याभोवती पञ्चमेकडे भ्रमण होते आणि यातील β तारा (काफ) पुढच्या अंगाला दिसतो.

शेढार अथवा α तारा द्वैती व रुपविकारी असून नुसत्या डोळ्यांनी दिसण्यासारखा आहे. त्याचा आवृत्तिकाल सुमारे ४० दिवसांचा असतो.

या नक्षत्रात इ. स. १५७२ साली एक अति नवतारा उद्भवला होता. त्यावेळी तो शुकाप्रमाणे तेजस्वी होता आणि भर दिवसाही दिसत असे असे सांगतात. नंतर इ. स. १५७४ पासून दिसेनासा झाला. ○ ○ ○

स्फी-त्रिकोण

प्रातः ५ शिरः ५ उत्तराह्न २१९

प्रातिरोदी

प्रश्याह्न २ शिरः २ उत्तराह्न



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जुलै	१	पहाटे	५ वाजता
ऑगस्ट	१	पहाटे	३ वाजता
आक्टोबर	१	रात्री	११ वाजता
नोवेंबर	१	रात्री	९ वाजता
डिसेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र


नोवेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जुलै	१५	पहाटे	४ वाजता
ऑगस्ट	१५	पहाटे	२ वाजता
आक्टोबर	१५	रात्री	१० वाजता
नोवेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

देवयानी

नोव्हेंबर महिन्यांत रात्रीच्या वेळी सुमारे ८ वाजता ईशान्येच्या कोप-न्यांत देवयानी समूह क्षितिजापासून वरच्या बाजूला दृष्टीस पडतो. ब्रह्म-दृढयाचा तेजस्वी तारा अग्नी क्षितिजावळ आकाशगंगेत, त्याच्या थोडे घर प्रसिद्ध रूपविकारी 'आल्गोल' आणि त्याच्यावर देवयानी अशी मांडणी असल्याने देवयानी सहज ओळखता येते.



आकृति : १०२ : देवयानी (Andromeda)

या नक्षत्राचे पाञ्चमात्य नंव आंड्रोमीडा आहे. प्राचीन ग्रीक वाक्यातील कथेनुसार 'आंड्रोमीडा' ही राजा 'सेफीऊस' याची सुंदर, तरुण मुलगी तिची आई राणी 'कॅसिओपीआ' अति गर्विष्ठ होती. तिने समुद्रकन्यांचा आणि इतर देवतांचा निष्कारण अपमान केला आणि त्याकारणाने आपल्या प्रजेवर मोठे संकट ओढवून घेतले. हे संकट दूर व्हावे या हेतूने एका भविष्यवाणीवर विसंबून राजाने, आपल्या मुलीला, 'अंड्रोमीडा'ला 'बळी देण्याच्या उद्देशाने समुद्रकिनाऱ्यावर जखडून बांधून ठेविले. पुढे 'पर्सिअस' नांवाच्या योद्ध्याने तिची सुटका केली, आणि नंतर तिला नक्षत्रात स्थान मिळाले.


आकाशवर्षांन

प्राचीन भारतीय वाक्यांत याच प्रकारची देवयानीसंबंधी आख्यायिका आहे. काश्यप ऋषीना पुत्र राजा बृद्धपर्वी याची कन्या शर्मिष्ठा शुकाचार्यांची मुलगी देवयानी हिच्यादी शर्मिष्ठेची फार दाट मैत्री होती. एकदा जलविहारासाठी गेल्या असतांना काढावर ठेवलेल्या वर्जांची अदलावदल झाली. नंतर कोरडी वर्जे परिधान केल्यानंतर जेव्हा हा घोटाळा लक्षात आला तेव्हा शर्मिष्ठा संतत झाली व तिने देवयानीला विहिरीत लोटून दिले आणि एकटीच पिण्युगळी परतली. शिकारीस निघलेल्या यापासि राजाला तहान लागली म्हणून त्याने सहज विहिरीत डोकावून पाहिले तेहा तेथे देवयानी त्याच्या दृष्टीस पडली. राजाने तिला बाहेर काढली. देवयानीला यायातीने माशणी घातली. परंतु यायात ज्यत्रिय आणि देवयानी आगाणकन्या, तेव्हा शुकाचार्यांची संमति मिळविणे अवश्य होते. त्याशिवाय देवयानीने विशेष अट घातली होती की लगानंतर शर्मिष्ठेने देवयानीची दासी म्हणून रहावे.

देवयानीतील M 31 अथवा NGC 224 ही प्रसिद्ध दीर्घिका नुसत्या ढोळयानी पाहता येण्यासारखी आहे. यायातीमधील α तान्यापासून निघून महाश्वाकडे जातांना देवयानीतले तीन तारे आढळतात. पहिला γ (आल्माक), दुसरा β (मिराख) आणि तिसरा α (आल्फेराटझ) α तान्याची पूर्वी महाश्वातील चौकोन पूर्ण करण्यासाठी योजना क्रीरात परंतु हा तारा देवयानीतील असल्याने तसे आता मानीत नाहीत. देवयानी-तील दीर्घिका β (मिराख) तान्याच्या वर आणि वायव्येच्या बाजूला आढळते. सुमारे $30'$ लांबीची आणि $15'$ रुदीची दीर्घवर्तुळाकृति दीर्घिका सहज ओळखता येते. केंच ज्योतिर्विद 'मेसिसेप' याने इ. स. १६१२ मध्ये हिचा शोध लाविला. याच्यापूर्वी अरब निरीक्षकांनी ही दीर्घिका नुसत्या ढोळयानी पाहिल्याचे सांगतात. तिचे आपणापासूनचे अंतर $2,200,000$ प्रकाशवर्षे असून तिचा व्यास सुमारे $2,00,000$ प्रकाशवर्षाचा आहे. मांडणी सर्वांच्या वृंटोळ्याप्रमाणे आहे. ती दीर्घिका आपणांकडे दर सेकंदास 300 कि. मी. वेगाने येते आहे.

○ ○ ○

२२१



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

जुलै	१	पहाटे	५ वाजता
ऑगस्ट	१	पहाटे	३ वाजता
आक्टोबर	१	रात्री	११ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	९ वाजता
डिसेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

सूचि-चित्र

नोव्हेंबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

जुलै	१५	पहाटे	४ वाजता
ऑगस्ट	१५	पहाटे	२ वाजता
आक्टोबर	१५	रात्री	१० वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

नोव्हेंबर : पूर्व

विशेष तारे :

- α, β, ο तिमिंगलमधील (मेन्का, डिफ्ला, मीरा)
- α मेषातील (आश्विनी अथवा हामाल).
- β ययातीमधील (आल्गोल).
- α वृषभातील (रोहिणी).
- γ वृषभातील कृत्तिकासमूहात (आल्सिसोने).
- α सारथीमधील (ब्रह्मदृश्य).

द्वैती तारे :

- γ देवयानीमधील, एक सोनेरी, एक निळा, लहान दुर्विणीतून दिसतात.
- ψ, ι मीनेतील, दुर्विणीतून सहज दिसणारे जोडतारे.
- β ययातीमधील, पिधानकारी, वस्तुतः चतुष्टक.
- ε, ι, γ ययातीमधील, २" दुर्विणीतून दिसतात.
- θ वृषभातील रोहिणीसमूहात. नुसत्या डोळ्यांनी दिसतात.
- τ वृषभातील रोहिणीसमूहात, द्विनेत्रीतून दिसतात.

रूपविकारी तारे :

- ο तिमिंगलमधील 'मीरा' आवृत्तिकाल ३३२ दिवस.
- तेजस्वितेमध्ये २१ पटीचा फरक पडतो.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- 'मेरोपे' कृत्तिकेमध्ये तारा क. 23 जवळ, लहान दुर्विणीतून दिसतो.
- M 31 (NGC 224) देवयानीमधील γ तान्याजवळ, नुसत्या डोळ्यांनी दिसतो. ही स्वतंत्र आणि दूरदूर जाणारी दीर्घिका आहे.
- NGC 752 देवयानीतील γ तान्याजवळ, विस्तीर्ण आणि खुला.
- h (NGC 869) आणि x (NGC 884) ययातीमध्ये तेजस्वी, ठिपके नुसत्या डोळ्यांनी दिसतात.
- M 76 (NGC 650) ययातीमधील φ तान्याजवळ, डंबेल आकृतीचा. हा तेजोमेघ आपल्याच दीर्घिकेत आहे.

○ ○ ○

आकाशदर्शन

११०३३	११०३४	११०३५	११०३६
११०३७	११०३८	११०३९	११०३१०

स्टार्टिंग कार्यक्रम

स्टार्टिंग

विश्वाची तीन प्रतिरूपे

विश्वाचा विस्तार फार फार मोठा आहे असे सांगितले जाते खरे; परंतु तो प्रत्यक्षात किंती मोठा आहे त्याची सहज कल्पना येत नाही. विश्वातील अंतरे व परिमाणे येवढी प्रचंड आहेत की त्यासाठी काही प्रतिरूपे (मॉडेल्स) आपल्या नजरेसमोर उभी करणे फार सोईचे होते. तीन प्रतिरूपे या ठिकाणी दिली आहेत.

प्रतिरूप १ (सूर्यकुल पद्धति).

हे प्रतिरूप सूर्यकुलाच्या पायावर आधारलेले आहे. यामध्ये वापरलेली मापणी (स्केल) १ : १०३ आहे. याचा अर्थ असा की,

निसर्गातील १००० किलोमीटर = १ मिलिमीटर (प्रतिरूपात).

सूर्याचा व्यास मुमारे १.५ मीटर मानला तर मुमारे १४ सें. मी. व्यासाचा गुरु सूर्यभोवती मुमारे ७७७ मीटर अंतरावरून फिरतो.

याच मापणीच्या आधारे निसर्गातील काही परिच्याची मापे प्रतिरूपात पुढे दिल्याप्रमाणे होतात.

पृथ्वीचा व्यास = १३ मिलिमीटर

चंद्राचा व्यास = ४ मि. मि.

चंद्राची पृथ्वीभोवतालाच्या कक्षेची त्रिज्या = ४० सें. मी.

बुधाचा त्याच्या कक्षेतील वेग = दर २० सेकंदात १ मि. मी.

मृग्याचा त्याच्या कक्षेतील वेग = २०० सेकंदात १ मि. मी.

सूर्यकुलाचा शीरी नक्षत्राकडे जाण्याचा वेग

= दर ५०. सेकंदात १ मि. मी.

प्रकाशाचा वेग = दर सेकंदात ३० सें. मी.

निकटच्या 'मित्र' तान्याचे अंतर = ४०,००० कि. मी.

अवकाशातील तान्यांची दाढी = घन किलोमीटरात ६०,०००


प्रतिरूप हे २ या प्रतिरूपाहून एक दशलक्षांशाने लहान आहे. अर्थात प्रतिरूप १ मधील किलोमीटर प्रतिरूप २ मध्ये कक्ष १ मिलिमीटर येवढा होईल.

[पाहा : पृष्ठ २२७ संतम २ वर]

११०३७ ११०३८ ११०३९ ११०३१०

११०३५ ११०३६ ११०३७ ११०३८

२२३



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जुलै	१	पहाटे	५ वाजता
ऑगस्ट	१	पहाटे	३ वाजता
आक्टोबर	१	रात्री	११ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	९ वाजता
डिसेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण

आकाश-चित्र


नोव्हेंबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

जुलै	१५	पहाटे	४ वाजता
ऑगस्ट	१५	पहाटे	२ वाजता
आक्टोबर	१५	रात्री	१० वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

मीन

मीन राशीतील तारासमूहाची आकृति मत्स्यांची दाखवितात. यामध्ये ठळक असा एकही तारा नाही; तरी सध्या येथून वसंत संपाताला सुरवात होते, ही महस्त्वाची गोष्ट आहे. हा समूह आयनिक वृत्तावरील असल्याकारणाने आपल्यात त्याचा राशी म्हणून उड्डेल केला जातो.



आकृति ११३ मीन (Pisces)

कर्तित ज्याप्रमाणे सर्वच तारे मंद, त्याप्रमाणे मीनेतही. महाश्वाच्या दक्षिणांगाला, विशेषेकरून γ (अलजेनीब, उत्तरा भाद्रपदा) आणि α (मार्कब, पूर्वा भाद्रपदा) यांच्या खालच्या बाजूला, काही असपृ तारकांची सात बाजूंची बहुभुजकोनाकृति तयार होते. हे मत्स्याचे ढोके समजतात. पुच्छाच्या टोकाशी α तारा आहे. या समूहांतील दुसऱ्या मत्स्याचे पुच्छही α तान्यापासून सुरु होते व त्याचे शिर पतंगाच्या आकृतीप्रमाणे उत्तर त्रिकोण आणि देवयानी यांच्या खालच्या अंगाला दिसते. मीनेतील या α तान्याला 'काइटिम' म्हणतात.

ग्रीक पुराणात यासंबंधी मजेदार आख्यायिका आहे. 'टायफोन'

नावाच्या राक्षसीच्या उपद्रवाला कंठाळून देवादिक नाईल नदीच्या पलीकडे जाऊन दडून बसले, त्यावेळी ओळखले जाऊ नये म्हणून त्यांनी निरनिराळी रूपे धारण केली होती. 'ज्यूपिटर' मेष झाला होता. 'पैनने' समुद्र-बक्न्याचे रूप घेतले होते. 'व्हीनस' देवतेने आपल्या 'क्युपिड' नावाच्या मुलासकट मत्स्यांची रूपे घेऊन नदीत उडी टाकली. परस्परांना एकमेकांशी जखडून ठेवलेले हे मत्स्य आज 'मीन' नक्षत्ररूपाने आकाशात् दिसतात.

'व्हीनस' देवतेने, 'टायफोन' राक्षसाच्या भीतीने, यूफ्रेटीस नदी-मध्ये मत्स्याचे रूप घेऊन बुडी मारली व त्याच रूपात ती तेथे दडून बसली अशीही मीन राशीसंबंधी एक निराळी कथा प्रचलित आहे.

मीन तारकासमूहाचा विस्तार बराच आहे. त्यातील विशिष्ट अशा ३२ तारकांच्या गटाला भारतीय ज्योतिःशप्त्यात 'रेष्टी' म्हणतात. त्यातील योगतारा ζ फारसा स्पष्ट नाही. या तान्याला कोणी 'जयन्ती' असेही म्हणतात. 'स्लीटा पिशिअम' चे स्थान होरा। जवळ आणि महाश्वांतील α व γ तान्यांना सांधणाच्या रेषेच्या खालच्या बाजूला सुमारे ζ अंशावर आहे.


त्यातील ψ_1 आणि δ हे दोनही छोट्या दुर्बिणीतून पाहण्यासारखे दौती आहेत.

फोनिक्स अथवा जटायू

11 अप्रैल	12 अप्रैल	1 अप्रैल
FORNAX	SCULPTOR	
-40°	5°	15°
5°	5°	15°
ERIDANUS		5°
5°	5°	15°
TUCANA	PHOENIX	5°
5°	5°	15°
11	11	0
		XXIV

हे नक्षत्रनाम आधुनिक आहे. हा तारकासमूह दक्षिण गोलार्धात असून स्कल्प्टर (शिल्पकार) आणि एरिडानुस (यमुना) या समूहाच्या मध्यभागात आहे. प्रत ३ व ४ असलेल्या काही तान्यांचा एक (विषमकोनी) समभुज चौकोन तयार होतो आणि तेव्हावरून हा तारकासमूह यमुनेतील अप्रगद (आकेनार) तान्याच्या अनुरोधाने शोधून काढता येतो.

.



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

जुलै	१	पहाटे	५ वाजता
ऑगस्ट	१	पहाटे	३ वाजता
आक्टोबर	१	रात्री	११ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	९ वाजता
डिसेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण
सूचि-चित्र
नोव्हेंबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

जुलै	१५	पहाटे	४ वाजता
ऑगस्ट	१५	पहाटे	२ वाजता
आक्टोबर	१५	रात्री	१० वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

नोव्हेंबर : दक्षिण

विशेष तारे :

- ० तिमिगल अथवा सीटुसमधील (मीरा)
- ८ दक्षिणमर्स्यातील (मीनास्य अथवा फोमालहाउट).
- α, β, γ महाश्वातील (पूर्वाभाद्रपदा; मार्क्य, शेआट, अलजेनीब)
- ८ यमुनेतील (अग्रनद अथवा आकेनर)

द्विती तारे :

- ψ कुंभातील, सुंदर दृश्य द्विनेत्रीदून दिसतात.
- ८ कुंभातील, ३" अथवा ४" दुर्बिणीदून दिसताव.
- ψ_1, ψ_2 मीनेतील, दुर्बिणीदून सहज सुटे दिसतात.
- α, ϕ मीनेतील, फक्त मोळ्या दुर्बिणीदून दिसतात.

रूपविकारी तारे :

- ० तिमिगल मधील, प्रथमतः सापडलेला रूपविकारी.
- तेजस्विवेतील फरक प्रत १.७ पासून १.६ पर्यंत.
- आवृत्तिकाल ३ ३ २ दिवस.
- β महाश्वातील, फरक प्रत २.२ पासून २.७ पर्यंत.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 2 (NGC 7089) कुंभातील, β तान्याजवळ, तुसत्या डोळ्यांमधील दिसतो.
- M 30 (NGC 7099) मकरातील, ८ तान्याजवळ, द्विनेत्रीदून दिसतो.
- M 15 (NGC 7078) महाश्वामधील, ϵ तान्याजवळ, गोलाकृति आणि तेजस्सी.

• • •

आकाशदर्शन,

तारा	प्रकाशवर्षे	व्यास	उत्तराखण्ड
तिमिगल	१० ^{१५}	१५	प्रतिरूप
मकरातील	१० ^{१५}	२५	प्रतिरूप
महाश्वातील	१० ^{१५}	२५	प्रतिरूप

विश्वाची तीन प्रतिरूपे

[पृष्ठ २२३ संभ २ वर्षन पुढे चालू]

प्रतिरूप २ (गांगेय पद्धति).

हे प्रतिरूप आकाशगंगेल्या विस्तारावर आधारलेले आहे.
मापणी १ : १०^{१५} याचा अर्थ असा की,
(निसर्गातील) १०^{१५} कि मी. = १ मिलिमीटर (प्रतिरूपात).

या मापणीनुसार काही प्रसिद्ध मोजमापे :

सूर्याचा व्यास = प्रकाशाच्या तरंग लांबीएवढा.

गुरुकलेची त्रिज्या = १ मिमी. प्लूटोकलेची त्रिज्या = ५ मिमी.

प्रकाशवेग = दर सेंकंदात सुमारे १/१००० मिमी.

निकटच्या 'मित्र' तान्याचे अंतर = ४० मीटर

आकाशगंगेचा व्यास = १००० कि मी.

आकाशगंगेची जाडी = १६० कि मी.

देवयानीमधील (जवळच्या) दीर्घिकेचे अंतर = १६,००० कि मी.

प्रतिरूप ३ या प्रतिरूपाहून एक दशलक्षांशाने लहान आहे.

प्रतिरूप ३ (बहिर्गांगेय पद्धति)

मापणी १ : १०^{१५}

निसर्गातील १०० प्रकाशवर्षे = १०^{१५} कि मी. १ मिमी. (प्रतिरूपात).

या अनुरोधाने, पृथ्वीचा व्यास = १०^{-१२} सें मी.

पृथ्वी-सूर्य अंतर = १ ज्योतिष्यकीय एकक (निसर्गातील)

$$= १.५ \times 10^{-१०} \text{ (प्रतिरूपात)}$$

सामान्य तान्याचा व्यास = १०^{-१०} सें मी.

आकाशगंगेचा व्यास = १ मीटर.

देवयानीमधील (जवळच्या) दीर्घिकेचे अंतर = १६ मीटर.

आकाशगंगेपासून इतर दीर्घिकांच्या विस्ताराची मर्यादा = १० कि मी.


प्रकाशवेग = दर १०० वर्षांत १ मिमी.

• • •

सामी-तारकातील

तारा	प्रकाशवर्षे	व्यास	उत्तराखण्ड
तिमिगल	१० ^{१५}	१५	प्रतिरूप
मकरातील	१० ^{१५}	२५	प्रतिरूप

२२७



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

जुलै	१	पहाटे	५ वाजता
ऑगस्ट	१	पहाटे	३ वाजता
आक्टोबर	१	रात्री	११ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	९ वाजता
डिसेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम

आकाश-चित्र

नोव्हेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जुलै	१५	पहाटे	४ वाजता
ऑगस्ट	१५	पहाटे	२ वाजता
आक्टोबर	१५	रात्री	१० वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

पिसिस आऊस्ट्रनुस अथवा दक्षिण मत्स्य

हे नक्षत्र मीनेसारखे दिसते परंतु त्याचे स्थान दक्षिणगोलार्धात असल्याकारणाने त्याला दक्षिणमत्स्य असे नाव देण्यात आले आहे. नामकरण आधुनिक आहे. काल्पनिक चित्रामध्ये पाण्याने किंवा अमृताने भरलेला कुंभू दक्षिणेकडील मत्स्यांच्या नेमका तोळात ओतला जात आहे असे काल्पनिक चित्रात दाखवितात.

दक्षिणमत्स्य आणि मीन (मत्स्य) यांतील फरक घ्यानात घेणे जरूर आहे. उत्तरगोलार्धातील मीन-नक्षत्रात शेपटीशी बांधलेले दोन मासे दाखविण्याची चाल आहे. प्राचीन काळात झालेली ही नक्षत्रनामाची योजना खरोखर अर्थपूर्ण आहे. या एका आकाश विभागात किंवेक जलचर प्राणी आढळतात.



आकृति ११०५ दक्षिणमत्स्य

(Pisces Austr.)

मीनास्य योजिले गेले असावे, हा तारा ३०३ प्रतीचा असून त्याचे आणि महाश्वांतील △ (मार्कब) या तान्याचे स्थान समान होतावृत्तावर आहे. मीनास्य दिसूलागला म्हणजे शिंदिर कळू मुऱ झाल्याचे कळते. चित्रा, ज्येष्ठा, आणि व्याध हे अनुकरे वस्तु ग्रीष्म व हेमंत कर्दंची ग्वाही देतात.

खिस्तपूर्वी सुमारे ३००० वर्षांपूर्वी पर्शिअन वाढायात मीनास्य, चित्रा, ज्येष्ठा आणि व्याध या चार तान्यांना राजतारका मानस्याचे आढळते. त्या काळात सूर्य दक्षिणमत्स्यात असताना विष्णु-विंदूशी असे.

६ पाहा : कुंभ, पृष्ठ २०५ ♂ पाहा : तिर्मिंगल (सीडुस), पृष्ठ २९



○ पाहा : धनिष्ठा, पृष्ठ १४९ △ पाहा : मकर, पृष्ठ १८१

आकाशवर्णन

टुकाना अथवा कारणदब

दक्षिण गोलार्धातील हे नक्षत्र -57° द. आणि -74° द. या उत्तरांशामध्ये असल्याकारणाने आपणास दिसू शकत नाही. टुकाना हे एका लांब चोचीच्या पक्ष्याचे नाव आहे; त्यावरून भारतीयांनी कारणदब देत आधुनिक नाव मुचविले असावे.

यातील β तारा दैती आहे. त्याची प्रत ४५. या समूहामध्ये एक गोलाकृति तारकागुच्छ असून तो नुसत्या ढोल्यानी दिसण्यासारखा आहे.




आकृति ११०६ कारणदब (Tucana) आकृति ११०७ वक (Grus)

ग्रूस अथवा वक

दक्षिण गोलार्धातील या तारकासमूहाच्या पाश्चिमात्य नावाचा अर्थ वक = बगळा असा आहे. नामकरण आधुनिक आहे. हा समूह दक्षिण मत्स्यांच्या दक्षिणांगाला असून त्यात प्रत ४ व ५ असणारे तारे आहेत. प्रमुख तान्यांची आपणापासूनची अंतरे सुमारे १२० ते २३० प्रकाशवर्द्ध येवढी आहेत. काल्पनिक आकृति फुलीसारखी काढतात तरी या तारकासमूहाचा त्रिशंकूच्या फुलीशी घोटाळा करू नये.

• • •



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

जुलै	१	पहाटे	५ वाजता
ऑगस्ट	१	पहाटे	३ वाजता
आक्टोबर	१	रात्री	११ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	९ वाजता
डिसेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम

सूचि-चित्र

नोव्हेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

जुलै	१५	पहाटे	४ वाजता
ऑगस्ट	१५	पहाटे	२ वाजता
आक्टोबर	१५	रात्री	१० वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

नोवेंबर : पञ्चम

विशेष तारे :

- α गरुडातील (श्रवण अथवा आलूटेर)
- α, β महाश्वामधील (पूर्वभाद्रपदा; मार्काबि व. शेआट).
- α, β हंसांतील (डेनेब, आल्फिरिओ).

द्वैती तारे :

- ψ₁ कुंभातील, द्विनेत्रीदून दिसतात.
- ψ₂ कुंभातील, ३" अथवा ४" दुर्बिणीदून दिसतात.
- π गरुडांतील, ३" दुर्बिणीदून दिसतात.
- तारा क्रमांक ६ जंबूकातील, अंतर ४००," सहज दिसण्यासारखे, प्रति ४·५ आणि ५·७.
- γ धनिष्ठामधील, एक पिवळा एक हिरवा, २" दुर्बिणीदून दिसतात.

रूपविकारी तारे :

- γ गरुडातील, 'सेफीड' प्रकारचा, आवृत्तिकाल ७·१८ दिवस.
- β महाश्वामधील, फरक २·२ पासून २·७ प्रतीचा.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 2 (NGC 7089) कुंभातील, β जवळ, नुसत्या डोळयानी दिसतो.
- M 27 (NGC 6853) जंबूकांतील, महरूपी तेजोमेघ.
- जंबूकातील तारे क्र. 12 आणि 13 तेजोमेघाशी सांघळे असता समभुजत्रिकोण होतो. हा फक्त १० इंची दुर्बिणीने दिसतो.
- M 30 (NGC 7099) मकरातील, ρ तान्याजवळ, द्विनेत्रीदून दिसतो.
- M 15 (NGC 7078) महाश्वातील, ε तान्याजवळ, गोलाकृति व तेजस्वी.

○ ○ ○

चंद्र

आपल्या आकाशातील दैनंदिन मार्गीकमणात चंद्र रोज पूर्वीच्या दिवसापेक्षा ५·१ मिनिटे उशिरा मर्यादेवर ओलांडतो. याचा अर्थ असा की भगोलावरील तान्यांच्या भासमान दैनंदिन गतीदून अधिक अशी पूर्वाभिमुख गति चंद्रास असते.


चंद्राला पृथ्वीभोवती स्वतःची गति आहे. त्याची कक्षा विहृत्ताकृति असून तिच्या पातळीचा आयनिक गतळीशी ५. अंशाचा कोन होतो. चंद्रसूर्यातील कोणीय अंतरास (चंद्राचा) अपगम असे महणतात. आकाशातील आपल्या मार्गीकमणात, वर्षादून तेरा वेळा, चंद्र सूर्याला गाढून पुढे जातो. या कियेस येंग असे महणतात.

चंद्राची स्वतःभोवतालची प्रदक्षिणा आणि पृथ्वीभोवतालच्या कक्षेतून होणारे परिभ्रमण या दोहोना सारखाच काळ लागत असल्यामुळे चंद्राची एकच वाजू नेहमी पृथ्वीकडे वळेली राहते. आजकाळ मानवसहित आणि मानवविरहित चंद्रायानाच्या साक्षाने चंद्राच्या पिढाईच्या बाजूची फोटो-चिंचे धेणे शक्य झाले आहे.

चंद्र एका तान्यापाशी असल्यापासून तो पुन्हा त्याच तान्यापाशी दिसू लागेपर्यंत जाणाऱ्या कालास, म्हणजेच पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या भगोल-परिभ्रमणाच्या आवृत्तिकालास, नाशत्रमास महणतात. हा काळ सरासरी २७ दिवस, ७ तास, ४·३ मिनिटे, ११·४७ सेकंद इतका आहे.

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे मानतात. परंतु या विचारसरणीत सध्याच्या माहितीनुसार बराच बदल करणे अवश्य झाले आहे. चंद्राचे वस्तुमान. पृथ्वीच्या वस्तुमानाच्या १·८१ येवढे आहे. येवळ्या मोज्या वस्तुमानाचा उपग्रह असंभवनीय वाटतो. चंद्राचा व्यास सुमारे ३४७६ कि. मी. म्हणजे पृथ्वीयासाच्या एक चतुर्थांशाहून किंवित मोठा आहे. या आकारमानावरून अशी कल्पना होते की सूर्यकुलातील इतर ग्रह ज्यावेळी तपार झाले त्याच वेळी शीत अवस्थेत चंद्राचाही जन्म झाला असावा. येवळ्यावरून चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह न मानता पृथ्वी आणि चंद्र असा जाडग्रह मानणे वरेच सयुक्तिक वाटते.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर
 जुलै १ पहाटे ५ वाजता
 ऑगस्ट १ पहाटे ३ वाजता
 आक्टोबर १ रात्री ११ वाजता
 नोव्हेंबर १ रात्री ९ वाजता
 डिसेंबर १ सायंकाळी ७ वाजता


ख-स्वस्तिक आकाश-चित्र नोव्हेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)
 जुलै १५ पहाटे ४ वाजता
 ऑगस्ट १५ पहाटे २ वाजता
 आक्टोबर १५ रात्री १० वाजता
 नोव्हेंबर १५ रात्री ८ वाजता
 डिसेंबर १५ सायंकाळी ६ वाजता

चंद्राच्या कला

प्रत्येक रात्री चंद्राचे सतत निरीक्षण केले तर त्याची आकृति व आकाशातील स्थान सतत बदलत असलेले दिसून येईल. या आकृतीतील बदलास चंद्राची क्षयवृद्धी म्हटले जाते आणि या क्षयवृद्धीचा आवृत्तिकाल सुमारे २९ दिवस इतका असतो. या क्षयवृद्धीदून कला उद्भवतात.

चंद्र स्वयंप्रकाशी नसून त्याला सूर्योपासून प्रकाश मिळतो. प्रकाशित भागाचा जेवढा हिस्सा पृथ्वीकडे वळलेला असतो तेवढाच आपणास पृथ्वीवरून दिसतो. या भागाची आकृति आणि आकार सतत बदलत असतात आणि त्यामुळे पृथ्वीवरून दिसणारे चंद्राचे दृश्यातील सतत बदलत असते. या बदलत्या दृश्यानाच चंद्राच्या 'कला' असे म्हणतात.




आकृति ११८

या कलातील बदल पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्या परस्परसापेक्ष स्थानात सतत होणाऱ्या बदलामुळे घडून येतो. चंद्राच्या कला कशा निर्माण होतात ते सोबतच्या आकृती ११८ मध्ये दाखविले आहे.

आकाशवर्धन

ज्यावेळी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो त्यावेळी चंद्राची अग्रकाशित बाजू संपूर्णतः आपल्यासमोर असते. हीच अमावास्या होय. चंद्र जसजसा आपल्या क्षेत्रात पुढे जाऊ लागतो तसेतसा त्याचा प्रकाशित भाग प्रथम चंद्रकोर, नंतर अर्धचंद्र, त्यानंतर अर्थांश्चिक या स्वरूपात दिसत जाऊन अखेर तो संपूर्णपणे दिसू लागतो. हीच पौर्णिमा होय. यानंतर हीच हृदये उलट अनुक्रमाने दिसत जाऊन पुन्हा अमावास्या येते. भारतीय पंचांगातील परिमाणेत अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या चंद्रवृद्धीच्या काळास शुक्रपक्ष आणि पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या चंद्रक्षयाच्या काळास बयापक्ष अशी नावे आहेत.




★
★
★

↑ आकृति ११९ शुक्राच्या कला
आणि विवाचे बदलते आकार

आ. १११० आकाशायाशीना दिसलेली पृथ्वीची कोर ↑

बुध व शुक्र या दोन अंतर्ग्रहांची स्थितीही चंद्रासारखीच आहे आणि त्यांच्या वावतीतही क्षयवृद्धी दिसते. बुध व शुक्र यांच्या पृथ्वीपासूनच्या अंतरात मोठाच फ्रक असतो. यामुळे या ग्रहांच्या कलांच्या आकारमानात मोठमोठे बदल दिसून येतात.





निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर			
जुले	१	पहाटे	५ वाजता
ऑगस्ट	१	पहाटे	३ वाजता
आक्टोबर	१	रात्री	११ वाजता
नोवेंबर	१	रात्री	९ वाजता
डिसेंबर	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक
सूचि-चित्र
नोवेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)			
जुले	१५	पहाटे	४ वाजता
ऑगस्ट	१५	पहाटे	२ वाजता
आक्टोबर	१५	रात्री	१० वाजता
नोवेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

धूमकेतू

नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारा धूमकेतू अथवा शेंडेनक्षत्र हे रात्रीच्या आकाशातील एक अतिशय आकर्षक आणि अतिशय दुर्मिळ असे दृश्य आहे.

धूमकेतू हे आपल्या सूर्याच्या कुलातील महाप्रमाणे घटक आहेत. कमी-जास्त प्रमाणात अंतुक व धूसर दिसणाऱ्या या ख-ज्योती सूर्याभोवती भ्रमण करीत असतात. धूमकेतूला निरनिराळ्या लांबीचे व आकृतीचे पुच्छ असते आणि त्या कारणानेच तो आपणांला आकाशातील इतर ज्योती-मधून सहज ओवर्लून काढणे शक्य होते. ग्रहाप्रमाणे धूमकेतूचीही ठाराविक कक्षा असते व तो त्या मार्गविरुद्ध फिरत असतो. कक्षेमधून हिंडताना, सूर्याजवळून जाताना, जरा अंतरावरुन जाताना आणि फार दूर गेल्यावर, धूमकेतूची रूपे फार बदलतात. त्या कारणाने नव्याने प्रकट झालेल्या धूमकेतूच्या केवळ रूपावरुन त्याची ओळख पडत नाही; त्यासाठी त्याची कक्षा निश्चित ब्वाबी लागते.

ग्रहांच्या कक्षा दीर्घवरुळाकृती म्हणजे विवृत्ताकृती असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभिस्थानी (फोकसमध्ये) असतो. धूमकेतूंची गही तपासली असता तेही सूर्याभोवती निरनिराळ्या बंद कक्षांमधून फिरत असल्याचे आढळते, परंतु स्थांच्या कक्षा ग्रहांच्या कक्षांपेक्षा फार लांबट असतात. त्याकारणाने धूमकेतू कधी सूर्याच्या फार जवळ येतात तर कधी अतिशय दूर जातात व त्यावेळी, साहिजिकच, अदृश्य राहतात.

विटिश ज्योतिर्वेंसे हेले यांच्या नावाने ओळखला जाणारा धूमकेतू हा जगातील सर्वात प्रसिद्ध धूमकेतू होय. दर ७६ वर्षांनी पुन्हापुन्हा दृष्टीस पडणारा तो एकच धूमकेतू असून त्याचा शोध १७०५ साली लागला. 'हेले' धूमकेतू १९१० साली दृष्टीस पडला होता. त्यावेळी त्याची शेपटी निम्म्या आकाशात पसरलेली दिसे. आता तो पुन्हा १९८६ साली दिसणार आहे.

धूमकेतूच्या वास्तविक स्वरूपासंबंधी वरीच माहिती उपलब्ध झालेली आहे. धूमकेतू काही अंशी पारदर्शक असतात. धूमकेतूच्या पुच्छाआढ असलेले तेजस्वी तारे स्पष्ट दिसू शकतात. धूमकेतूच्या शीर्षमध्ये स्थायु-कण

आणि गोठलेले वायु एकत्रित झालेले असतात. शीर्षभोवती अशाच कणांचे एक ढगाळ आवरण असते. ज्यावेळी धूमकेतू सूर्याजवळ येतो त्यावेळी सूर्यामधून बाहेर पडणाऱ्या घनविशुद्ध-प्रभारित कणांच्या प्रारणामधून घडणाऱ्या दावाने धूमकेतूच्या शीर्षातील वायुकण बाहेर केकले जातात व त्यादून पुच्छ निर्माण होते. आपण मराठीत धूमकेतूला शेंडेनक्षत्र म्हणतो. ईमजीत धूमकेतूची शेपटी अथवा पुच्छ असे म्हणण्याचा प्रधात आहे. अर्थात धूमकेतू सूर्याच्या अगदी जवळून जाताना पुच्छाची किंवा शेंडीची गुंडाळी झालेली असते. तो जरा दूर गेला म्हणजे पुच्छ चांगले तपार होते, परंतु तो जसजसा जास्त दूर जातो तसेसे हे पुच्छ अवकाशात विरुद्ध जाते. १८४३ साली दिसलेल्या 'म्रेट कॉमेट'चे पुच्छ सुमारे ३२४ दशलक्ष किलोमीटर लांबीचे होते व पृथ्वी त्या पुच्छातून सुखरूपणे आरपार गेली होती. (पृथ्वी व सूर्य यामधील अंतर सुमारे १४९ दशलक्ष किलोमीटर आहे.)


सूर्याभोवती धूमकेतूच्या एक फार मोठा साठा आहे अदी ज्योतिः-शास्त्रांची कल्पना आहे. या सात्याला ते पुंज म्हणतात. सूर्य पुंजांच्या मध्यांशी असून पुंजांची सीमा सुमारे १ लक्ष ज्योतिष्यकीय एकके येवळ्या अंतरावर आहे. या पुंजामध्ये अजमासे १ लक्ष धूमकेतूशीर्षे असून त्यांने एकूण वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या १/१०० ते १/१० असावे.

आपल्या कक्षेमधून फिरत असताना वाटेत मेटणाऱ्या ग्रहाच्या, विशेषतः गुरुच्या, आकर्षणामुळे धूमकेतूचा वेग कधीकधी इतका वेसुमार वाढतो की त्याची कक्षा अपास्ताकृती होते व तो सूर्यकुलादून कायमचा निसदून जातो. अशा रीतीने धूमकेतूच्या कक्षा बदलतात, कधी कधी ते भंग पावतात. तरी पुंजाचा एकूण विस्तार प्रचंड असल्याकारणाने धूमकेतूचा कधी तुटवडा पडेल असे मात्र वाटत नाही.

○ ○ ○



आकृति ११११ धूमकेतू



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑगस्ट	१	पहाडे	५ वाजता
सप्टेंबर	१	पहाडे	३ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	११ वाजता
डिसेंबर	१	रात्री	९ वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

आकाश--चित्र

डिसेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑगस्ट	१५	पहाडे	४ वाजता
सप्टेंबर	१५	पहाडे	२ वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	१० वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८ वाजता
जानेवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

यथाति

आकाशगंगेत आणि देवयानी व सारथी (ऑरिंगा) यांच्या मध्यंतरी यथाति नक्षत्र आदलते. यामध्ये बन्याच ठळक तान्यांचा समावेश झालेला आहे. त्याकारणाने त्याची आकृतीही सहज डोळ्यांत भरण्यासारखी आहे.

या तारकासमूहाचे भारतीय नाव 'यथाति' आहे. शुक्राचायाच्यी कन्या देवयानीळ. यथातीने हिच्याशी विवाह केला अशी प्राचीन भारतीय वाङ्मायात कथा आहे.


ग्रीक पुराणातील आख्यायिकनुसार 'पर्सिझर्स' हा देव 'इयूस' आणि राजकन्या 'डेप्टन' यांचा पुत्र. ही पुत्रजन्माची कथा महाभारतातील श्रीकृष्ण-जन्माच्या कथेसारखीच अद्भुत आहे.

'आर्गोस' चा राजा 'आक्रिसिझर्स' अतिशय स्वार्थी आणि भाँडखोर असे. 'ज्युपिटर' देवाने त्याला सूनना. देऊन ठेविली होती की त्याच्या हड्ही स्वभावामुळे तो राज्य गमावील, आणि त्याच्या नातवाच्या हातून त्याला मृत्यु येईल. भविष्यकाळातील ही आपची ठळाची या हेतूने राजाने भापल्या मुलीला, 'डेप्टन' ला, तल्प्रारात कोऱ्हन ठेविले. परंतु हे साध्य झाले नाही. विलासी देव 'इयूस' काही तरी युक्ती करून, 'डेनेन' ची गाठ घेई. अखेरीस तिला मुलगा झाला. राजा 'आक्रिसिझर्स' ला साहजिकच राग आला व त्याने आई व तिचा बाळ यांना एका पेटीत घालून ती पेटी समुद्रात सोऱ्हन दिली. दूर अंतरावर बाहात गेल्यानंतर ही पेटी एका कोळ्याला सापडली व ती त्याने घरी नेऊन दोघांचा सोभाळ केला. अखेरीस ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. त्यावेळी 'पर्सिझर्स' घाडसी तरुण म्हणून प्रसिद्धी होता. म्हणून राजकी 'गोर्गन मेडुसा' हिची हत्या करण्याच्या विकट कामगिरीवर राजाने 'पर्सिझर्स' ला मुहामच पाठवून दिले. 'मेडुसा' राजकी अति दुष्ट असे. त्याशिवाय तिला एक वर मिळाला होता की जो कोणी तिच्या डोळ्याकडे पाहील त्याचे ताळकाळ दगडात रूपांतर होईल. या कारणाने 'मेडुसा' चा वध करणे हे एक मोठे विकट काम झाले. 'पर्सिझर्स'ला ही गोष्ट अगोदरच सांगितली

φ पाहा : देवयानी पृष्ठ २२१ शर्मिष्ठा पृष्ठ २१७.

आकाशवर्णन


गेली असून त्याशिवाय त्याला एक चकचकीत दाळ देण्यात आली. हेतु हा की त्याने 'मेडुसा' कडे न पाहता फक्त दाळीतील (आरथातील) प्रतिर्विधि-कडे पाहून तिचा वध करावा. अखेरीस 'पर्सिझर्स' यशस्वी झाला. रक्ताने ठिपकत असलेले 'मेडुसा' चे डोके खेऊन तो परत येत असताना त्याने समुद्रशब्दापदांपादन 'ऑट्रॉमीडा'चो सुटका केली. नंतर योगायोगच असा आला की एकदा मैदानावर दिसकस म्हणजे थाळीफेक स्पर्धा चालू असता 'पर्सिझर्स' ने फेकलेली थाळी अचानकपणे राजा 'आक्रिसिझर्स'ला लागली व तो मृत्यु पावला.



आकृति १२१ यथाति (Perseus)

या नक्षत्रातील β तारा 'अद्गोल' ? 'सेतानी तारा' या अरबी नावाने प्रसिद्ध आहे. हा एक रूपविकारी तारा असून त्याचा आवृत्तिकाल २.८७ दिवसांचा आहे. २ दिवस आणि ११ तासापर्यंत तारा तेजस्वी राहतो. नंतर ५ तासात मंद होतो व पुढील ५ तासात पुन्हा तेजस्वी होतो.

[पाहा : पृष्ठ २३९ स्तंभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑगस्ट	१	पहाटे	५ वाजता
सप्टेंबर	१	पहाटे	३ वाजता
नोवेंबर	१	रात्री	११ वाजता
डिसेंबर	१	रात्री	९ वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७ वाजता

उत्तर

सूचि-चित्र

डिसेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑगस्ट	१५	पहाटे	४ वाजता
सप्टेंबर	१५	पहाटे	२ वाजता
नोवेंबर	१५	रात्री	१० वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८ वाजता
डिसेंबर	१५	सायंकाळी	६ वाजता

डिसेंबर : उत्तर

विशेष तारे :

- α, β, γ देवयानीतील (आल्फेराट्ड्य, मिराल, आलमाल)
- α बृहमस्यांतील (घृतारा अथवा पोलारिस)
- α मेषांतील (अश्विनी अर्थवा हामाल)
- β ययातीमधील (अल्गोल)
- γ बृषभातील कृत्तिकासमूहांतील (अल्किमोने)
- शर्मिष्ठामधील δ तारे, इंग्रजी W अक्षराप्रमाणे आकृति होते.
- α सारथीमधील (ब्रह्मदृद्य)
- α, β हंसातील (डेनेब, अल्बेरिओ)

द्वैती तारे :

- γ देवयानीतील, सोनेरी व निळा, लहान दुर्बिणीदून दिसतात.
- α बृहमस्यांतील, स्पष्ट जोडी, γ दुर्बिणीदून दिसतात.
- γ मेषांतील, γ दुर्बिणीदून दिसतात.
- β ययातीमधील, पिधानकारी द्वैती. शिवाय दोन सोबती.
- बस्तुतः चतुष्टक.
- ϵ, ζ, η ययातीमधील, γ दुर्बिणीदून दिसतात.
- β, δ बृषपर्वमधील, γ दुर्बिणीदून दिसतात.
- η बृषभातील कृत्तिकासमूहांतील, तेजस्वी आणि परस्परांपासून दूर.
- β, μ, ν हंसातील, द्विनेत्रांदून दिसतात, ν स्वतः त्रैती आहे.

रूपविकारी तारे :

- β ययातीमधील, नियमित, आवृत्तिकाल २ दि. २० ता., ४८.९ मि.
- δ बृषपर्वमधील, प्रमाणभूत, आवृत्तिकाल ५.३७ दिवस.
- χ हंसातील 'मीरा' प्रकारचा, आवृत्तिकाल ४१३ दिवस.

अतिनवतारा :

शर्मिष्ठेमध्ये इ. स. १५७२ साली उद्भवला होता. शुक्रासारखा तेजस्वी आणि दिवसा दिसे. इ. स. १५७४ मध्ये दिसेनासा झाला.

आकाशदर्शन

तेजोमेघ आणि तारकाशुच्छु :

- M 33 (NGC 598) उत्तर त्रिकोणातील, α तान्याजवळ, स्वतंत्र दीर्घिका. लहान दुर्बिणीदून दिसते. कृत्तिकेमधील अंधुक तारकाशुच्छु, 'मेरोपे'. तारा क. 23 जवळ, लहान दुर्बिणीदून दिसतो.
- M 31 (NGC 224) देवयानीमधील, γ तान्याजवळ, स्वतंत्र दीर्घिका, तुसत्या डोळ्यांनी दिसते.
- NGC 752 देवयानीमधील γ तान्याजवळ, विस्तीर्ण आणि खुला.
- M 76 (NGC 650) ययातीमधील, ϕ तान्याजवळ, डंबेल आकृतीचा. हा आपल्या दीर्घिकेमधील आहे.
- h (NGC 869) आणि x (NGC 884) ययातीमधील, तेजस्वी ठिपके तुसत्या डोळ्यांनी दिसतात.
- M 39 (NGC 7092) हंसातील, α तान्याजवळ, पलिकडे आणि π^3 तान्याजवळ, खुला गुच्छ, द्विनेत्रीमधून दिसतो.

○ ○ ○


ययाति

[पृष्ठ २३७ संतम २ वरुन पुढे चालू]

ययातीमधील h आणि x ही तारकाशुच्छांची जोडी अप्रतिम आहे आणि ती छोट्या दुर्बिणीदून पाहता येते. परंतु मोठ्या दुर्बिणीदून पाहिले म्हणजे असंख्य सूर्य एकत्रित झाल्याचे आढळून येते. (पृष्ठ १७१ आकृति ८०६ पाहा)

या नक्षत्रात उल्कावर्षावाचे एक उगमस्थान आहे. १० ऑगस्टच्या सुमारास फार मोठे वर्षाच दृष्टीस पडतात. इ. स. ८११ पायऱ्युन या वर्षावाची नोंद ठेवण्यात आली आहे, असे संगतात. या वर्षावाचा पार्सिंडस् असे नाव आहे. परंतु आस्ते आस्ते उल्कांची एकंदर संख्याच कमी होत चालल्याने केंद्रातीरी हा चमत्कार दिसेनासा होण्याची शक्यता आहे.

○ ○ ○



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश १८° उत्तर

ऑगस्ट	१	पहाटे	५ वाजता
सप्टेंबर	१	पहाटे	३ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	११ वाजता
डिसेंबर	१	रात्री	९ वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७ वाजता

पूर्व

आकाश-चित्र

डिसेंबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

ऑगस्ट	१५	पहाटे	४ वाजता
सप्टेंबर	१५	पहाटे	२ वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	१० वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८ वाजता
जानेवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

क्वासार

क्वासार हा शब्द आधुनिक असून तो 'क्वासि-स्टेलर ऑफिसर्स' या इंग्रजी नावातील काही अशे धेऊन बनविलेला आहे. आपण मराठी-साठी 'किंतारा' असा शब्द वापरण्यासारखा आहे. आपणाला माहीत झालेल्या विश्वातील अगदी दूर अंतरावरचे हे घटक आहेत असे मानतात. पृथ्वीपासूनचे त्यांचे अंतर १० अड्डे प्रकाशवर्षांहूनके प्रचंड असल्याचा अंदाज आहे. क्वासार हे तारेही नव्हेत आणि दीर्घिकाही नव्हेत. जगातील सर्वांमध्ये दुर्बिणीच्या साहाय्याने धेतलेल्या फोटोंमध्ये ते अंधुक, दगळ व वरुळाकृति अशा प्रकाशमान ठिपक्यासारखे दिसतात. क्वासाराची काल्पनिक चित्रे काढताना प्रसरणशील बायूच्या अजसू दगळ्या मध्यमागी एक स्फोट होणारा तारा दाखवतात.

प्रचंड अंतरावरील या अद्भुत विश्वघटकाचे अस्तित्व आपणास पटवून देणारा प्रकाश कोणवधी वर्षांपूर्वीच त्याच्या उगमस्थानापासून निघालेला होता ही मोठी लक्षात घेण्यासारखी बाब आहे. विश्वासंवर्धीच्या आपल्या आजच्या ज्ञानानुसार त्या वेळी विश्वाचा विस्तार आजच्यापेक्षा लहान होता; सर्व दीर्घिका अल्पवयी होत्या; आणि सूर्यकुल अस्तित्वातही आलेले नव्हते. या कारणाने आजच्या घटकेला आपल्याला दिसणारे क्वासार विश्वाच्या उत्कांतीची प्राथमिक अवस्था दर्शवितात असे मानले जाते.

क्वासारपासून येण्यांन्या संबंध-तरंगांचे अस्तित्व रेडिओ-दुर्बिणींना १९६० साली प्रथम जाणवले. त्यानंतर लोकरच अनेक क्वासार सापडले. क्वासार हे सूर्याच्या आसमंतातील उग्र तपमानाचे व प्रचंड घनतेचे तारे आहेत अशी प्रथमत: समजूत होती. परंतु संडेज आणि ग्रीनशाईन या ज्योतिवैरेंव्यानी एका क्वासारच्या वणालिखाचे परीक्षण केले व त्यावरून हा वणालिख इतर कोण-त्याही आकाशस्थ पदार्थाच्या वणालेलाहून भिन्न आहे असे त्यांना दिसून आले. डच शास्त्रज्ञ मार्टेन दिमइट यांनी ३C-273 या क्वासारच्या वणालेलातील हैद्रोजन रेवेची सरक मांजरी आणि त्या सरकेच्या अनुरोधाने त्या क्वासारचा अरीय वेग सेंकदाळा ५०,८०० कि.मी. इतका असल्याचे कदून आले. वणालिखीय रेषांची याहून अधिक सरक असणारे क्वासार आता सापडले असून त्यांची पृथ्वीपासूनची अंतरे १५० कोटी


ते ४०० कोटी प्रकाशवर्षे इतकी प्रचंड आहेत. या मोजमापनावरून क्वासाराचे स्थान विश्व-मध्यापासून विश्व-सीमेपर्यंतच्या अंतराच्या निम्नवरून अधिक अंतरावर असावे असा तर्क आहे.

अशी प्रचंड अंतरे लक्षात येता क्वासार अविशय तेजस्वी असले पाहिजेत असे अनुमान निष्ठे. आपली आकाशगंगा जर एखाचा क्वासार इतकी दूर अलंती तर तिच्यापासून पृथ्वीला मिळणारा प्रकाश क्वासारपासून मिळणाऱ्या प्रकाशाच्या केवळ १/१०० इतका अल्प असतो. याच्याच अर्थ असा की एका क्वासारमध्यून वाहेर पडणारी ऊर्जा द्यावर आकाशगंगामध्यून वाहेर पडणाऱ्या ऊर्जेहून जास्त असते!

आश्चर्याची गोष्ट अशी की विश्वविस्ताराच्या मोजमापाशी तुलना करता क्वासारच्या व्यास अगदी क्षुळक म्हणजे सुमारे १० प्रकाश-दिवस इतकाच असतो. इतक्या लहान पदार्थापासून येथी प्रचंड ऊर्जा कशी निर्माण होते हे अशापि 'न मुटलेले' असे एक कोडे आहे. प्रा. फ्रेड हॉइल यांच्या मते क्वासार हे राशसी तारे असून त्यांच्यातील हायड्रोजनचा साढा संपल्यामुळे त्यांचे 'झपाड्याने आकुंचन' होत असले पाहिजे. या किंवेळा त्यांनी 'ईप्लोजन' असे नाव दिले आहे. एकस्पॉजन म्हणजे स्फोट याच्या विरुद्ध ही किंवा आहे असे समजावदाचे. या प्रचंड आकुंचनामुळे बादत जाणारी क्वासारची घनता हे त्यातील प्रचंड ऊर्जानिर्मितीचे मूळ असावे असे हॉइल यांचे मत आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात ऊर्जानिर्मिती होण्यासाठी क्वासारभोजतीचे गुरुत्वाकर्षणवेत्र अविशय प्रभावी असले पाहिजे. परंतु असे प्रभावी गुरुत्वाकर्षणवेत्र जर खरोखरच कासारभोजती असेल तर त्यातून प्रकाशदेखील वाहेर पडू शकणार नाही! हेही 'न उलगडलेले' कोडेच आहे.

हास्य आल्फवेन यांनी निराळीच कल्पना सुचविली आहे. ती अशी : विश्वामध्ये इलेक्ट्रान, प्रोटान इत्यादि विद्युत-प्रभारित कण आणि त्यांच्या जोडीचे प्रतिकण अस्तित्वात आहेत. दोन्ही प्रकारचे कण एकत्र आले असता स्फोट होतो. वस्तु आणि प्रतिवस्तु परस्परांना नष्ट करतात; आणि त्यावेळी मोज्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती होते. आपल्या आसमंतात प्रतिवस्तु अस्तित्वात नसली तरी संपूर्णपणे प्रतिवस्तुच्या वनलेल्या दीर्घिका विश्वात

[पाहा : पृष्ठ २४३ स्तंभ २ वर]



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

पूर्व

सूचि-चित्र

डिसेंबर

ऑगस्ट	१	पहाटे	५ वाजता
सप्टेंबर	१	पहाटे	३ वाजता
नोवेंबर	१	रात्री	११ वाजता
डिसेंबर	१	रात्री	९ वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७ वाजता

भारतीय प्रमाण बेलेनुसार (I. S. T.)

ऑगस्ट	१५	पहाटे	४ वाजता
सप्टेंबर	१५	रात्री	२ वाजता
नोवेंबर	१५	रात्री	१० वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८ वाजता
जानेवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

डिसेंबर : पूर्व

विशेष तारे :

- α, β, \circ तिमिंगल अथवा सीदुसमधील (मेन्का, डिफ्ला, मीरा).
- α वृहत्तुव्यक्तातील (व्याध).
- α, β मृगातील (काशी, राजन्य).
- α यमुनेतील (अग्रनद अथवा आकेनोर).
- β ययातीमधील (अलगोल).
- α वृषभ-रोहिणीसमूहातील (रोहिणी).
- η वृषभ-कृत्तिकासमूहातील (अलसिओने).
- α सारथीमधील (ब्रह्मदद्य).

द्वैती तारे :

- α वृहत्तुव्यक्तातील, जोडीदार प्रचंड घनतेचा, खेतखुजा.
- $\theta_1, \theta_2, \delta$ मृगातील, द्विनेत्रीदून दिसतात, θ_1 खत: चतुष्पक आहे.
- β मृगातील, 2° दुर्बिणीदून दिसतात.
- ϵ, ζ, η ययातीमधील, 2° दुर्बिणीदून दिसतात.
- α वृषभातील, परस्परातील अंतर $11^\circ 2''$, प्रती $1^{\text{h}} 0^{\text{m}}$ व $11^\circ 2'$.
- θ वृषभातील, नुसत्या डोळयांनी दिसतात.
- τ वृषभातील, द्विनेत्रीदून दिसतात.
- η वृषभातील कृत्तिकासमूहात. दुर्बिणीदून 20° ते 30° तारे दिसतात.

रूपविकारी तारे :

- \circ तिमिंगल मधील, आवृत्तिकाल $3^{\text{h}} 32^{\text{m}}$ दिवस. प्रमाणभूत, तेजस्वितेतील फरक $2^\circ 100$ पटीचा.
- β ययातीमधील, नियमित, आवृत्तिकाल 2 दि. 20 ता. $48^\circ 9$ मि.
- λ वृषभातील पिधानकारी रूपविकारी.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 33 (NGC 598) उत्तर त्रिकोणातील, α तान्याजवळ, स्वतंत्र दीर्घिका, लहान दुर्बिणीदून दिसते.
- M 41 (NGC 2287) वृहत्तुव्यक्तातील, व्याधाच्या खालच्या अंगाला सुमारे 5° वर. नुसत्या डोळयांनी दिसतो.

M 42 (NGC 1976) मृगातील, 'प्रेट नेड्युला'

नुसत्या डोळयांनी दिसतो. आकार = 100 प्रकाशवर्ध.

M 76 (NGC 650) ययातीमधील, ϕ जवळ, डंबेल आकृतीचा. हा आपल्याच दीर्घिकेमध्ये आहे.

h (NGC 869) आणि x (NGC 884) ययातीमधील, तेजस्वी ठिपके नुसत्या डोळयांनी दिसतात.

M 1 (NGC 1952) वृषभातील, 'कॅब नेड्युला', खेळज्याच्या आकृतीचा, ϵ तान्याजवळ. त्यामध्ये रेडिओतरंग निर्मितिस्थान आहे.

○ ○ ○

क्वासार


[पृष्ठ २४१ संतं २ वर्हन पुढे चालू]

असल्या पाहिजेत असे याहीत धरणे समुक्तिक वाटते. आल्फवेन यांच्या मते वस्तु आणि प्रतिवर्तु यांच्या संयोगातून ऊर्जा आणि क्वासार निर्माण होत असावेत.

आजतागाईत शंभराहून अधिक क्वासार सापडले आहेत. त्यातील सुमारे तीस क्वासारांच्या वर्णालेखातील रेवांच्या स्थानसूतीची मोजमापे करण्यात आली आहेत. यातील एक क्वासार पृथ्वीपासून प्रकाशवेगाच्या 82 टक्के इतक्या प्रचंड वेगाने दूर जात असल्याचे उघडकीस आले आहे !

काही शास्त्रज्ञ असे मानतात की विश्वोत्पत्तीच्या काळात क्वासार कार मोळ्या संख्येने अस्तित्वात होते आणि आता काळपरत्वे ते हळदहळू नष्ट होत आहेत. सर्वेसाधारणपणे दीर्घिकेचा वेग जितका जास्त तितके तिचे पृथ्वीपासूनचे अंतरही जास्त असते. या नियमावरून क्वासार त्या अंतरावर आहेत त्या अंतरावरील दीर्घिका किंती वेगाने प्रवास करील यासंबंधीचे गणित मांडता येते या गणितावरून काढलेल्या वेगापेक्षा क्वासाराचे वेग जास्त असल्याचे दिसत येते. मजा अशी आहे की आपल्याला जे क्वासार दिसतात ते आज आहेत तसे दिसत नसून फार प्राचीन काळी होते तसे दिसत आहेत. विश्व आज पूर्वीपेक्षा जास्त जलदगतीने प्रसरण पावत आहे असे यावरून आढळते. आणि त्यामुळे विश्वोत्पत्तीच्या प्रसरण-आकुंचन सिद्धांताला साहजिकन बळकटी येते.

○ ○ ○



12.3

निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर				
ऑगस्ट	१	पहाटे	५	वाजता
सेप्टेंबर	१	पहाटे	३	वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	११	वाजता
डिसेंबर	१	रात्री	९	वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७	वाजता


दक्षिण आकाश-चित्र डिसेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)				
ऑगस्ट	१५	पहाटे	४	वाजता
सेप्टेंबर	१५	पहाटे	२	वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	१०	वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८	वाजता
जानेवारी	१५	सायंकाळी	६	वाजता

अणुगर्भीय प्रक्रिया

अणुऊंजेची माहिती साळ्यापासून तान्यातील ऊंजेचे उगमस्थान तेथे सतत घडून येणाऱ्या अणुगर्भीय घडामांडीत असावे असे सध्या मानले जाते.

सर्वांत साधा अणु हैंडोजनचा. हैंडोजन अणुच्या संदर्भात प्रोटान हा त्याचा गाभा (न्यूक्लिअस). आणि इलेक्ट्रान त्याभाबती सतत भ्रमण करीत असतो. हैंडोजन अणुचे वास्तवशास्त्रातील चित्र अशा प्रकारचे मानवात.



आकृति १२०३ : हैंडोजनपास्कून हेलिअम


न्यूट्रान नावाचा आणवी एक मूळभूत घटक आहे. अणूच्या गाभ्यात पोटानांबरोबर काही न्यूट्रानांचा समावेश होतो. हेलिअम अणूधरे २ प्रोटान आणि ३ न्यूट्रान असतात. त्याचा आणवीय भार ४ होतो.

अणुच्या गाभ्यातील प्रोटान—न्यूट्रान संख्येत उया प्रक्रियेमुळे केरफार घडून येतात तिला अणुगर्भीय प्रक्रिया असे नाव आहे. हैड्रोजनगाभ्यात नवे प्रोटान आणि नवे न्यूट्रान मुसळिणे व त्यापासून हेलिअम तयार करणे ही मुद्दा एक अणुगर्भीय प्रक्रिया आहे. याबेळी बरीच ऊर्जा मोकळी होते. आणि ही ऊर्जा उत्थाता, प्रकाश इत्यादि भिन्न स्वरूपात आपल्या अनुभवास येते. तांपांमधील ऊर्जा अशाच प्रकारची असते.

कार्बन १२	प्रोटान	नायट्रोजेन १३	गामा-किण
	+ + १		+ ~~~~
नायट्रोजेन १३		कार्बन १३	इलेक्ट्रॉन ०
	→		
कार्बन १३	प्रोटान	नायट्रोजेन १४	गामा-किण
	+ + १		+ ~~~~
नायट्रोजेन १४	प्रोटान	आर्सेनिजन १५	गामा-किण
	+ + १		+ ~~~~
आर्सेनिजन १५		नायट्रोजेन १५	इलेक्ट्रॉन ०
	→		
नायट्रोजेन १५	प्रोटान	कार्बन १२	हेलिअय ४
	+ + १		+

आकृति १२.४ : हैडोजनपासून हेलिअम (कार्बनच्या मध्यस्थीने)

तान्यात हा अणु स्पृष्टांतराचा प्रकार सतत चालू भसतो. तेथे या अणु-गर्भीय प्रक्रिया मुलभ रीतीने घडून येतात. ० ० ०



निरीक्षकाचे स्थान : अक्षांशा 18° उत्तर			
ऑगस्ट	१	पहाडे	५ वाजता
सप्टेंबर	१	पहाडे	३ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	११ वाजता
डिसेंबर	१	रात्री	९ वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७ वाजता

दक्षिण
सूचि-चित्र
डिसेंबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)			
ऑगस्ट	१५	पहाडे	४ वाजता
सप्टेंबर	१५	पहाडे	२ वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	१० वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८ वाजता
जानेवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

डिसेंबर : दक्षिण


विशेष तारे :

- α, β, \circ तिर्मिगल अथवा सीटुसमधील (मेन्का, डिक्टा, मीरा).
- α दक्षिणमत्स्यातील, (मीनास्य अथवा फोमालहाऊट).
- α वृहत्तुवधकातील (व्याघ्र).
- α यमुनेमधील (अग्रनद अथवा आकेनर).
- α वृषभ-रोहिणीसमूहातील (रोहिणी).

द्वैती तारे :

- β दक्षिणमत्स्यातील, $3^{\circ} 0''$ अंतरावरील, $4\cdot4$ व $7\cdot8$ प्रतीचे.
- θ बकामधील, प्रती $4\cdot5$ व $7\cdot0$.

पूर्वी आणि नुकतेच येऊन गेलेले धूमकेतु ϕ
(नुसत्या डोळ्यांनी दिसणारे)



आकृति $12\cdot5$

B 1843 साली दिसलेला.

C 1861 साली दिसलेला. पंख्याच्या आकृतीचा.

ϕ पाहा : धूमकेतु पृष्ठ $23\cdot5$.

आकाशदर्शन

१७

ψ_1, ψ_2 मीनेतील, तुर्विणीदून सहज मुटे दिसणारे तारे.


θ वृषभ-रोहिणी समूहातील, नुसत्या डोळ्यांनी दिसतात.

τ वृषभ-रोहिणी समूहातील, दिनेशीमधून दिसतात.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

M 41 (NGC 2287) वृहत्तुवधकातील, व्याघ्राच्या खालच्या अंगाळा सुमारे 5° वर, नुसत्या डोळ्यांनी दिसतो.

• • •




आकृति $12\cdot6$

D आपल्याकडे नुसत्या डोळ्यांनी पाहता येत हांता असा अलिकडचा धूमकेतु म्हणजे 1965 साली सर्टेंबर ते डिसेंबर महिन्यात दिसलेला “इकेया सेकी” हा धूमकेतु होय. इकेया व सेकी हे दोघे जपानी हीशी निरीक्षक असून त्यांनी स्वरूपे बनविलेल्या तुर्विणीच्या सहाय्याने या धूमकेतूचा शोध लावला होता.

E 1970 च्या मार्च महिन्यात पूर्वेकडील आकाशात पहाडेच्या वेळी सतत सुमारे 15 दिवस नुसत्या डोळ्यांनी पाहता येण्यासारखा एक धूमकेतु येऊन गेला. त्याचे नाव ‘वेनेट’ वेनेट हे दक्षिण आफिकेतील हीशी निरीक्षक आहेत.

• • •

२४७



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑगस्ट	१	पहाटे	५ वाजता
सप्टेंबर	१	पहाटे	३ वाजता
नोव्हेंबर	१	रात्री	११ वाजता
डिसेंबर	१	रात्री	९ वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७ वाजता

पाञ्चम

आकाश-चित्र


डिसेंबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

ऑगस्ट	१५	पहाटे	४ वाजता
सप्टेंबर	१५	पहाटे	२ वाजता
नोव्हेंबर	१५	रात्री	१० वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८ वाजता
जानेवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

संग्रह

आयनिक वृत्तावरील आणि वृषभ, तिर्मिंगल (सीटुस) आणि उत्तर-
त्रिकोण यांच्या मध्यंतरी असलेल्या या तारकासमूहाला मेष राशी म्हणतात.
यात चार तारे आहेत. सर्वात ठळक तारा α '२०.२३ प्रतीचा अद्युत
पाश्चिमात्य त्याला 'हामाल' म्हणतात. भारतीय नाव मेष आणि पाश्चि-
मात्य नाव 'एरिस' या दोहोंचाही अर्थ मेंडा असाऱ्या आहे. नक्षत्राच्या
मांडणीत α , β , γ (हामाल, शैराटान, मेसार्टिम) या तारकांना भारतीय
परिभाषेत अश्विनी म्हणतात व काळ्पनिक आकृति अश्वमखाची काढतात.



आकृति १२-७ मेष (Aries)

मेषातील योगतारा एके काळी वसंत संपाताज्वळ होता. तेवज्ज्वारसुन 'मेषातील प्रारंभिंदु' असा शब्दप्रयोग रुढ झाला. सध्या वसंत संपात मीनेत सरकळा असला तरी अथापि मागचाच्च शब्दप्रयोग वापरण्याची चाल आहे.

वेदकालीन वाञ्छयानुसार अश्विनीला मधुविद्या शिकण्याची होस होती. त्यासाठी त्याने दधीचि कळीकडे जाऊन त्याचे शिष्यत्व पत्तकरिले. दधीचींनी अश्विनीकमाराला मधुविद्या शिकविली तर त्याचा शिरच्छेद करण्याची


दहशत इंद्राने थातली. दधीचीने साहजिकच मधुविद्या शिकविण्याचे नाकाराले. अश्विनीला एक युक्ती सुचली की ज्याअर्थी दधीचीच्या डोकयात सर्व विद्या आहे त्याअर्थी ते डोके अगोदरच कापून वेगळे करावे व त्या-ऐवजी तेंय एका घोड्याचे डोके बसवावे. म्हणजे जर कदाचित इंद्राने शिरच्छेद केला तर घोड्याचे डोके कापले जाईल व दधीचीचे डोके कायमच्च राहील. ही युक्ति अंदात: सफल झाली. इंद्राने दधीचीचे (घोड्याचे डोके) कापले तोपर्यंत अश्विनीकुमाराला सर्व विद्या हस्तगत झाली नव्हती. तरीही दधीचीचे मूळचे डोके पूर्ववत बसवून देण्यांत आले. विनाश अश्विनी नक्षत्राचे अश्रमुख काढतात त्याचे हे कारण असावे जंसे मगळे जाते.

प्राचीन ग्रीक कथेमध्ये 'एरीस' नावाच्या एका मेंब्राला पंख होते व तो आकाशात उडूण करीत असे. याच्या अंगावरील सोनेरी लोकर 'गोल्डन फलीस' या नावाने प्रसिद्ध आहे. येसल्लीच्या राणीला 'हेले' आणि 'प्रिक्सस' या नावाची दोन सावत्र मुळे होती. राजा त्यांचा छळ करीत असे. 'मर्क्युरी' देवाला या मुलांची दया आली आणि त्याने त्यांचा बद्वाव करण्याचे ठरविले. या बेतानुसार त्यांनी या मेंब्राला खाली पृथ्वीवर पाठविले. उद्देश असा की दोन्ही मुलांनी याच्या पाठीवर बसावे व स्वर्ग-कडे उडूण करावे. त्याप्रमाणे मुळे निघाली. परंतु 'हेले'चा तोल गेला व ती समुद्रात पूळन मेली. या जागेला आता 'हेलेस्पॉट' अथवा 'डार्डिनिस' म्हणतात. 'प्रिक्सस' मुखरूपणे पोहोचला. तेवज्ज्ञावरून 'ज्युपिटर' देवाने त्या मेंब्राली आकाशात नक्षत्ररूपाने स्थापना केली.

‘सोनेरी लोकरी’ची कथा या संदर्भात ग्रीक वाढ्यात प्रसिद्ध आहे. ‘आगो’ नोकेदून फ्ही ‘सोनेरी लोकर’ आणण्यासाठी एक पथक निषाळेले होते. सध्या नोका नक्षत्राचे सोईखातर चार स्वतंत्र भाग कल्पिलेले आहेत, त्याची पाश्चायात्र्य आणि भारतीय नवे अशी आहेत.

करीना अथवा 'नौशीर्व पिंकिसस अथवा होकायंत्र बहेला अथवा शीड पृष्ठीस अथवा नौतल

φ पाहा : नीका पृष्ठ ६५.



निरीक्षकाचे स्थान : 180° अक्षांश उत्तर

ऑगस्ट	१	पहाटे	५ वाजता
संटेंबर	१	पहाटे	३ वाजता
नोवेंबर	१	रात्री	११ वाजता
डिसेंबर	१	रात्री	९ वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७ वाजता

पश्चिम सूचि-चित्र डिसेंबर

भारतीय प्रमाण वेळेनुसार (I. S. T.)

ऑगस्ट	१५	पहाटे	४ वाजता
संटेंबर	१५	पहाटे	२ वाजता
नोवेंबर	१५	रात्री	१० वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८ वाजता
जानेवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

दिसेंवर : पश्चिम

विशेष तारे :

- α, β महाशातील (पूर्वभाद्रपदा; मार्कंब व शेआट)
- शर्मिष्ठेतील पाच तारे, यांची ईमजी W अक्षराकृती बनते.
- α, β हंसातील, (डेनेब, आल्कीरिओ).

द्वेती तारे :

- ψ_1 कुंभातील, स्पष्ट द्वेती, दिनेत्रीतून दिसतात.
- ζ कुंभातील $3''$ अथवा $4''$ दुर्बिणीतून दिसतात.
- γ देवयानीतील, सोनेरी व निळा, लहान दुर्बिणीतून दिसतात.
- γ घनिष्ठामधील, पिवळा $2''$ दुर्बिणीतून दिसतात.
- ψ_1, ζ मीनेतील, दुर्बिणीतून सहज सुटे दिसणारे तारे.
- α, ϕ मीनेतील फक्त मोऱ्या दुर्बिणीतून दिसतात.
- η शर्मिष्ठामधील, $2''$ दुर्बिणीतून दिसतात.
- β, μ, ω_2 हंसातील, दिनेत्रीतून दिसतात. ω_2 स्वर: जैती आहे.

तेजोमेघ आणि तारकागुच्छ :

- M 2 (NGC 7089) कुंभातील, β तान्याजवळ,
- नुसत्या डोळ्यांनी दिसतो.
- M 31 (NCC 224) देवयानीतील, ν तान्याजवळ, दीर्घकृताकृति.
- ही दीर्घिका खंडंत्र असून आपणापासून दूर दूर जात आहे.
- नुसत्या डोळ्यांनी दिसते.
- NGC 752 देवयानीमधील γ तान्याजवळ, मोठा आणि खुला.
- M 30 (NGC 7099) मकरातील, ζ तान्याजवळ,
- दिनेत्रीतून दिसतो.
- M 15 (NGC 7078) महाशातील, ϵ तान्याजवळ, गोळ व तेजस्वी.
- M 39 (NGC 7092) हंसातील α तान्यापलिकडे π^1 तान्याजवळ.
- खुला गुच्छ नुसत्या डोळ्यानी दिसतो.
- हंसामध्ये एक प्रमाणी रेडिओतरंग निर्मितिस्थान आहे.

• • •



तारे	विवर	तारे	विवर
कुंभातील	मोठा	कुंभातील	मोठा
देवयानी	मोठा	देवयानी	मोठा
मकरातील	मोठा	मकरातील	मोठा
हंसातील	मोठा	हंसातील	मोठा

कुंभातील


देवयानीतील

मकरातील

महाशातील

हंसातील

शर्मिष्ठामधील



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑगस्ट	१	पहाटे	५ वाजता
सप्टेंबर	१	पहाटे	३ वाजता
नोवेंबर	१	रात्री	११ वाजता
डिसेंबर	१	रात्री	९ वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक


आकाश-चित्र

डिसेंबर

भारतीय प्रमाण-वेळेनुसार (I. S. T.)

ऑगस्ट	१५	पहाटे	४ वाजता
सप्टेंबर	१५	पहाटे	२ वाजता
नोवेंबर	१५	रात्री	१० वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८ वाजता
जानेवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

कामेलो पार्डलिस अथवा करम



आकृति १२०८ करम (Camelopardus)

उत्तर आकाशातील हे नक्षत्र सारथी (औरिगा) आणि शर्मिष्ठा (कैसिओपीआ) यांच्या दरम्यान आहे. यातील सर्व तारे मंद असून तारकासमूहाचा विस्तार घटवतान्याच्याही पलिकडे गेलेला आढळतो. नक्षत्रनाम आधुनिक आहे.


आकाशदर्शन

होरोलोजिअम अथवा कालयंत्र

दक्षिण आकाशातील हे नक्षत्र या स्थाने नाव आधुनिक आहे. नक्षत्राची आकृति चतुष्कोनी मानतात. त्याचे स्थान शशक (लेबुस) आणि यमुना (एरिडानुस) नक्षत्राचा योगतारा α (अग्रनद अथवा आकेन्दर) यांच्या मध्यभागी आहे.



आकृति १२०९ कालयंत्र
(Horologium)




आकृति १२१० अलगार्द
(Hydrus)

हैट्रुस अथवा अलगार्द

यमुना (एरिडानुस) नक्षत्राच्या दक्षिणेस या तारकासमूहाचे स्थान असून त्याची आकृति सममुज त्रिकोणाप्रमाणे दिसते. त्रिकोणाच्या कोण-न्याशी असलेले तिन्ही तारे सुमारे ३ प्रतीचे आहेत. त्रिकोणाची एक बाजू उत्तरेकडे वाढविली तर ती यमुनेतील अग्रनद (एरिडानुसमधील α) तान्याशी मिळते. या अलगार्दाचा जबळजबळ निम्मा भाग आपणाला दिसू शकत नाही. एक गोष्ट महस्ताची आहे ती अशी. या काळात (खिस्तपूर्वे सुमारे २७००) कालेयातील α (ठुबान) घटवतारा मानीत त्या काळात वासुकीमधील α दक्षिणेकडील घटवतान्याच्या स्थानी होता. *

* पाहा : कालेय, पृष्ठ १३७; परांचनगति, पृष्ठ ५३

०००



निरीक्षकाचे स्थान : अक्षांश 18° उत्तर

ऑगस्ट	१	पहाटे	५ वाजता
सप्टेंबर	१	पहाटे	३ वाजता
नोवेंबर	१	रात्री	११ वाजता
डिसेंबर	१	रात्री	९ वाजता
जानेवारी	१	सायंकाळी	७ वाजता

ख-स्वस्तिक


सूचि-चित्र

डिसेंबर

भारतीय प्रमाण देलेनुसार (I. S. T.)

ऑगस्ट	१५	पहाटे	४ वाजता
सप्टेंबर	१५	पहाटे	२ वाजता
नोवेंबर	१५	रात्री	१० वाजता
डिसेंबर	१५	रात्री	८ वाजता
जानेवारी	१५	सायंकाळी	६ वाजता

स्कल्प्टर अथवा शिल्पकार



दक्षिण गोलार्धातील या लहानशा नक्षत्राचे नाव आधुनिक आहे. त्यात ठळक असा एकही तारा नाही. याचे स्थान तिमिंगल (सीटुस) आणि कुम (आक्वारिउस) यांच्या दक्षिणेस आहे.

आकृति १२.११ शिल्पकार (Sculptor)

फोर्नाक्स अथवा अशंत

हे नाव आधुनिक असून त्याचा अर्थ भट्टी असा आहे. या समूहाचे स्थान तिमिंगल (सीटुस) च्या दक्षिणेस आहे.




आकृति १२.१२ अशंत

(Fornax)

कोलंबा अथवा पारावत

कोलंबा या पाखिमात्य नावाचा अर्थ पारवा; दक्षिण गोलार्धातील या तारकासमूहाचे हे नाव आधुनिक आहे. मृगांशील β (राजन्य) आणि नौतलातील α (अगस्त्य) याना सांधान्या रेखेवर या समूहाचे स्थान आहे. यामध्ये β प्रतीचे फक्त दोनच तारे आहेत. बाकीचे अंधुक आहेत. ब्रिटिश ज्योतिर्खिद नॉर्मन लॉकिअर यांच्या मते कोलंबामधील ठळक तारा प्राचीन काढातील इजिप्शियन लोकांना माहीत होता आणि ते त्याला उत्तरेकडील कालेयामधील α (दुवान) तान्याप्रमाणे महत्वाचा मानीत.

आकाशवर्णन




आकृति १२.१३ पारावत

(Columba)




सीलम अथवा शिल्पकाराची छाढी

दक्षिण आकाशातील हे साधारणपणे अप्रसिद्ध आणि आधुनिक नाव देण्यात आलेले असे नक्षत्र आहे. त्याचे स्थान वृषभाच्या दक्षिणेला आणि पारावत (कोलंबा) व यमुना (एरिडानस) या नक्षत्रांच्या मर्यादेतरी आहे.



आकृति १२.१४ सीलम

(Caelum)



आकृति १२.१५ जालक

(Reticulum)

रेटिक्युलम अथवा जालक

हे छोटेलांगी नक्षत्र दक्षिण आकाशात अलगार्द (हैरूस), कालयंत्र (होरोलोजिअम) आणि असिंदृ (डोराडो) या तारकासमूहांच्या सांखियात आहे. याची आकृति लांबट समचतुर्मुऱ्याप्रमाणे काढतात. समूहात फक्त दोनच ठळक तारे आहेत. त्यापैकी एक निळा प्रत β आणि एक नारिंगी प्रत δ असे आहेत.

• • •

विश्वांतील अतिसूक्ष्म आणि अतिविशाल

अणुगर्भविज्ञान आणि संवहज्योतिःशाळ या दोन शानशाखांतील अलिकडच्या संशोधनामुळे विश्वांतील अतिसूक्ष्म आणि अतिविशाल घटकाच्या आकारासंबंधी बरीच माहिती मिळालेली आहे. आणि सतत मिळतही आहे. या आकारांची कल्पना देतांना बहुधा रेखीय परिमाणे (उदा० लांबी, रुंदी, उंची इत्यादि) वापरण्यात येतात. कारण लांबी किंवा अंतर हे दुसऱ्याला सांगण्यासाठी आणि त्याला समजण्याच्या दृष्टीने सर्वांत सोपे परिमाण आहे.

शात विश्वांतील सूक्ष्मतम अंतर एक दशलक्षांश मिलिमायकोन (10^{-13} मिलिमीटर अथवा 10^{-9} किलोमीटर) इतके सूक्ष्म आणि दीर्घतम अंतर शंभर अब्जं प्रकाशवर्षे (10^{30} मिलिमीटर अथवा 10^{24} किलोमीटर) इतके प्रचंड आहे. या सूक्ष्मतम अंतरापासून ते दीर्घतम अंतरापर्यंतची विविध अंतरे शंभर शंभर पटीच्या फरकाने दिलेली असून, प्रत्येक टप्प्यावरील त्या अंतराच्या (लांबीच्या) जवळपास ज्याचे रेखीय परिमाण आहे अशा आपल्या माहितीतील एखाद्या विश्वघटकाने उदाहरण दिले आहे.

(१) $1/1,000,000$ मिलिमायकोन = 10^{-13} मिलिमीटर
= 10^{-9} किमी. अणुगर्भाच्या व्यास साधारणपणे एवढा असतो.

(२) $1/10,000$ मिलिमायकोन = 10^{-10} मिलिमीटर
= 10^{-6} किलोमीटर.

(३) $1/100$ मिलिमायकोन = 10^{-5} मिमी. = 10^{-14} किमी.
अणुगर्भ आणि त्याभौवितीच्या इलैट्रोनांच्या कक्षा मिळून एकंदर अणूच्या व्यास साधारणपणे एवढा असतो.

(४) १ मिलिमायकोन = 10^{-6} मिमी. = 10^{-13} किमी.
एक कार्बन अणू व चार हायड्रोजन अणू मिळून बनलेल्या मीथेन रेणूच्या व्यास 0.2 मिलिमायकोन = 0.2×10^{-6} मिमी.
इतका असतो.

(५) $1/10$ मायकोन = 10^{-4} मि. मी. = 10^{-10} किमी.

(६) 10 मायकोन = 10^{-3} मि. मी. = 10^{-9} किमी.
मानवी शरीरातील लाल रक्तशालकांचा व्यास सामान्यपणे एवढा असतो.

(७) १ मिलिमीटर = 10^{-6} किमी.
' राडिलारिआ ' या तारकाकृति एकशालकी समुद्रवासी जीवाची लांबी-रुंदी अजमासे येवढी असते.

(८) 10 सेंटीमीटर = 10^{-4} किमी.
धरात सापडणाऱ्या पालीची सरासरी लांबी 15 सें मी. असते.

(९) 10 मीटर = 10^{-3} किमी.
तिमजली इमारतीची उंची साधारणपणे 10 मीटर असते.

(१०) १ किलोमीटर
व्यवहारात प्रचलित असलेले हे अंतराचे माप आहे.
नेहमीच्या चालीने माणूस 10 मिनिटांत १ किलोमीटर चालतो.

(११) 10^3 किलोमीटर
वेगाने जाणारी मोटारगाडी एका तासात येवढे अंतर जाते.

(१२) 10^4 किलोमीटर
पृथ्वीचा सरासरी व्यास $12,757$ किलोमीटर आहे.

(१३) 10^6 किलोमीटर = 3.3 प्रकाश-सेकंद ϕ
सूर्याचा व्यास सुमारे $13,92,000$ किलोमीटर आहे.

(१४) 10^9 किलोमीटर = 6 प्रकाश-मिनिटे ϕ
' पेगासुस ' अथवा ' महाश्व ' तारकासमूहांतील β अथवा ' शेआट ' ताज्याचा व्यास सुमारे 2.5 प्रकाशमिनिटे आहे.

(१५) 10^{10} किलोमीटर = 10 प्रकाश-तास ϕ
' ऑरिंगा ' अथवा ' सारथी ' तारकासमूहातील ϵ ताज्याचा जोडीदार सुमारे 6 प्रकाश-तास व्यासाचा आहे.

(१६) 10^{12} किलोमीटर = ०.१ प्रकाश-वर्षे *

‘सेंटारस’ अथवा ‘नरतुरंग’ तारकासमूहातील α अथवा ‘मित्र’ आणि त्याचा शेजारी ‘प्रॉक्सिमा’ या दोन ताऱ्यां-मधील अंतर सुमारे 0.15 प्रकाश-वर्षे एवढे आहे.

(α आणि प्रॉक्सिमा हे दोघे एका तारकासुमाचे घटक आहेत. प्रॉक्सिमा तारा α ताऱ्याभोवती सुमारे एक दशलक्ष वर्षांत एक प्रदक्षिणा घालतो,)

(१७) 10^{13} किलोमीटर = १० प्रकाश-वर्षे

सूर्य हा मध्यबिंदु मानन् 10 प्रकाशवर्षे लांब विजयेचा एक गोल काढला तर त्या गोलात व्याप (वृहत्कुब्बकातील α) आणि मित्र (नरतुरंगातील α) हे दोन्हो तारे समाविष्ट होतील.

(१८) 10^{14} किलोमीटर = 1000 प्रकाश-वर्षे.

‘शौरी’ अथवा ‘हक्युलीस’ समूहातील M 92 अथवा NGC 6431 हा गोलाकृति तारकासुम्भ 100 प्रकाशवर्षे व्यासाचा आहे.



(१९) 10^{14} किलोमीटर = १ लक्ष प्रकाश-वर्षे

आकाशगंगेचा विस्तार अजमासे एवढा आहे.

(२०) 10^{15} किलोमीटर = १ कोटी प्रकाशवर्षे

‘मीन’ नक्षत्रांत आढळणाऱ्या बाणी-दीर्घिकांच्या कलापाचा विस्तार अजमासे इतका आहे.

(२१) 10^{16} किलोमीटर = १ अञ्ज प्रकाश-वर्षे

सर्वात मोठ्या प्रकाशीय दुर्विणीदून दिसू शकणाऱ्या विश्वाची त्रिज्या या मापाची आहे.

(२२) 10^{17} किलोमीटर = 100 अञ्ज प्रकाशवर्षे

रेडिओ अथवा संवह दुर्विणीच्या सहाय्याने शात होणाऱ्या विश्वाचा विस्तार या मापाचा आहे.

अतिसूखमापासून अतिविशालाकडे जात असता प्रस्त्रेक पुढच्या ठप्प्यावर एक नवीनच दृश्य आढळते आणि त्या मानाने पूर्वीच्या ठप्प्यावरील दृश्य नगण्य झालेले भासते.

विश्व सर्व दिशांनी अनंत अंतरापर्यंत पसरलेले असेल तर हे कोष्टक अनंत लांबीचे होईल. काही शाखांच्या मते विश्व मर्यादित अथवा सान्त आहे. या कल्पनेप्रमाणे विश्वाचा आकार निश्चित आणि कदाचित परिमेय महणजे मोजमाप करता येण्याजोगा आहे.

अशा प्रकारचा अवकाश या अथवे गोलपृष्ठ सीमित, वर काही अमर्याद असते त्याप्रमाणे असू शकेल. मात्र अशा प्रकारचा अवकाश ही एक गणिती कल्पना असून तिचे प्रत्यक्ष चित्र मनधक्षेपूढे उमे करणे अशक्यप्राय आहे.

• • •

* (दर सेंकंदास 3×10^{10} सेंटिमीटर वेगाने प्रकाश एक सेंकंद, एक मिनिट, एक तास किंवा एक वर्ष इतक्या कालावधीत जितके अंतर तोहन जातो त्या अंतराला अनुकमे एक प्रकाश-सेंकंद, एक प्रकाश-मिनिट, एक प्रकाशतास किंवा एक प्रकाश-वर्ष अशी नावे आहेत)

शब्द-सूचि

अंकनी २०९
 अकारित्स २०३
 अँकिला १०१, १६१, २०७
 अगस्त्य २७, ४७, ६७, ६९, ८७,
 १०७
 अंगिरा ७७
 अग्नद २७, ४७, २२७, २४३, २४७
 अग्रहायण ४९
 अग्नुगर्भीय प्रक्रिया २४९
 अंतर-एकके ६
 अतिनव तारा १७३
 अतिराक्षस ५५
 अतिविशाल २५६
 अतिसूक्ष्म २५६
 अत्रि ७७
 अथेरा ८९
 अनुराधा १४५
 अपवर्ती दुर्बीण ७, ८
 अभिजित ५३, १०३, ११९, १३९
 १४३, १४७, १५७, १५९,
 १६३, १७९, १९१, १९९,
 २११, २१९
 अयनचलन ४९, ५२
 अरित्र ६७, ६९

अरुंधती ३९, ७७, ११९, १३९ अरमंत २५५
 १५९, १७१
 अरुंधती केश ६१
 अल केण्टारस १२५, १२७, १६७
 अलगर्द २५३
 अल गेनिव २०१, २१७
 अल गोल १९, २३, ३९, ५१, ५९,
 ९१, १११, २०३, २१९, २२३,
 २३७, २३९, २४३
 अलजीबा १३१
 अलटार २०९
 अल टेआर १६१, १६३, १८३, १८७
 २०७, २११, २३१
 अल डेवरान ३९, २३, २५, २७,
 ४७, ५१, ७१, ९१, १११,
 २२३, २४३, २४७
 अलफाई ४३, ६३, ६७, ८७, १०७,
 १०९, १११, १३१, १५१
 अलफारेक्ष ३१, २२१, २३१
 अलबीरीओ २१९, २३१, २३९,
 २५१
 अलमाख ३१, २२१, २३९
 अलवाइद १३७
 अलशाइन १६१
 अलसिओने २१, ३३, ७१, २०३,
 २२३, २३९, २४३
 अल सुफी ६५, ८९
 अलेहा ८९
 अवष्टम ३, ४

आल्कोर ३९, ७७, ९९, ११९,
 १३९, १५९, १६१
 ऑस्ट्रिना १०५, १२७
 इण्डस १८५
 इकेया-साकी २४७
 इम्प्रोजन २४१
 इलेक्ट्रान २४५
 उत्तर १
 उत्तर त्रिकोण २७
 उत्तर ध्रुव, भगोलीय २, ३
 उत्तर मुकुट ८१
 उत्तर शाश्वत बिंदु ३
 उत्तर स्वस्तिक १७७
 उत्तरा फल्गुनी ४३, ६३, ७९, ८३,
 ८७, ९९, १०३, १०७, ११९,
 १२७, १२९, १३१, १३९, १५१,
 १७१
 उत्तराषाढा १६१
 उत्सर्जन रेषा १३३
 उत्तरांश २, ३
 उर्सा माघनर ११७
 उर्सा मेजर १, ७७
 उल्का वर्षाव ३७
 एकामेर ४७
 एक्युलुस १४९
 एंगारोम १९५
 एटामिन १३७
 एन गोनासिन १०१
 एरिडानुस ४५

एरिड्स ३७
 एरीस २४९
 ओक्टान्स १८५
 ओफिउक्स १४१
 ओरायन ४९
 कॅनिस मायनर ७५
 कॅनिस मेजर ८९
 कॅनोपस २७, ४७, ६५, ६७, ६९
 ८७, १०७
 कन्या १६९
 कॅन्सर ७३
 कपोत २०९
 करभ २५३
 कर्क ४३, ६७, ७३
 कर्कांटक ९३
 कॅंस्टर २३, ३९, ४१, ४३, ५९,
 ७९, ९१, १३१, १५५
 कला, चंद्राची २३३
 —, पृथ्वीची २३३
 —, शुक्राची २३३
 कानेस व्हेनाटिसि ९७
 कापेल्ला १७, १९, २३, ३९, ५९,
 ७९, ९९, १११, १३१, २१९,
 २२३, २३९, २४३
 काप्रिकोर्नुस १८१
 काफ १९, २१७
 कामेलोपार्हस २५३
 कारण्डव २२५

कारीना ६७, ६९
 कालमापन ४
 काल्यंत्र २५५
 कालेय १०१, १३७
 कासिओपिया २१७
 काशी २३, ४७, ४९, ५१, ६७, ७१,
 ७५, ९१, १११
 किंतारा २४१
 कुंभ २०५
 कृतिका १९, ३३, ७१, १५५, २०३,
 २२३, २३९, २४३
 कृष्ण अधिका १०५
 कोमा बेरेनिसिस ६१
 कोर कारोली ८३, ९७, ९९, १३९,
 १५१
 कोर सर्पेण्टिस १२३
 कोरोना आउस्ट्रालिस १७५
 कोरोना बोरिआलिस ८१
 कोर्हुस ८५
 कोलंबा २५३
 कोळशाचे पोते १०५
 कतु ३९, ५९, ६३, ७७, ९९, ११९,
 १३९, १५९, १७१
 क्रांति ३, १९३.
 क्रांति अंश ३
 क्रांतिवृत्त ३
 कुक्स ६९, १०५
 केटर ९३
 कास्सार २४१

ख-स्वस्तिक ३, ४
 खुजे तारे ५५, ६३
 गति, ताज्यांची १९३
 गरुड १०१, १६१
 गॅलिलिओ ७
 गवय ७७
 गांगेय भुव ६१
 गिएडि १८१
 गिहेह पिरामिड १३७
 गुणित तारे १५५
 गोमेह्ला ७५
 गोल्ड १३५
 ग्रीक मुलाक्षरे १०
 ग्रूस २२९
 चकाकी ९, १०
 चतुष्टक ५१, १५५
 चंद्र २३१
 चंद्राच्या कला २३३
 चषक ९३
 चित्रफलक ३१
 चित्रा ६३, ८३, १०३, १०७, १२३
 १३१, १५१, १६९, १७१
 जटायू २२५
 जंबूक १४९
 जयन्ती २२५
 जागतिक वेळ ४

जालक २५५
 जेमिनी ४१
 जेमिनीड्स ३७
 जेम्मा ७४, ९९, ११९, १२३, १२७
 १७१, १९१, २११
 ज्योष्ठा १०३, १४३, १४५, १४७
 १६७, १८७, १९१, २११
 ज्योतिष्यकीय एकक ६
 झीटा पिशिअम २२५
 झुवेन एल गेनुटि १०७, १२३, १२७
 १४३, १४७, १६७, १७१,
 १८४
 टाउरस २१, २५, ३३
 टायको ब्राह्म ६१
 टिल्क ४९
 टुकाना २२५
 टेलेस्कोपितम १७५
 द्रायांगुलम आउस्ट्राले २०९
 द्रायांगुलम (बोरिआलिस) २७
 ट्रिफिड नेबुला १४७, १६७
 ढुबान ५३, ९९, ११७, ११९,
 १३७, १३९, १५९, १७९,
 १९९, २१९
 डॉप्लर परिणाम १९५
 डाविह १८१

- डिफ़डा ७१, २०३, २२३, २४३, त्रिपाद तेजोमेघ १४७, १६७
 २४७
 डि सिहर १३५
 डुमे ७७
 डेनेब १३९, १५९, १७७, १७९,
 १९९, २१९, २३१, २३९, २५१
 डेनेबोला ४९, ६१, ६३, ७९, ८३,
 ८७, ९९, १०३, १०७, ११९,
 १२७, १३१, १३९, १५१,
 १७१
 डेल्किन्स १४९
 डोराडो १८५
 ड्राको १०१, १३७
 दाल १७५
 तपमाने (तान्यांची) १२३, १३३
 तांबडी सरक १९५
 तारकागुच्छ ११३
 तारकानामे १०, १२, १३, १४
 तारे, खुजे ५५, ६३
 तारे, नंजीकचे
 तारे, राक्षसी ५५, ६३
 तान्यांची गति १८३, १९३
 तान्यांची गति ९, १०
 तिमिंगल २७, २९, ५१
 दूळ १८९
 तेजोमेघ १४७, १५१, १५३
 त्रिकूट ९५
 त्रिशंकु ६९, ८७, १०५
 चैती १५५
 दक्षिण १
 — त्रिकीण २०९
 — ध्रुव ३
 —, भगोलीय २
 — मत्स्य २२९
 — मुकुट १७५
 — शास्वतबिंदु ३
 दिग्दर्शक तारे १, ७७
 दिशा-निश्चिति १
 दीसि ९, १०
 दीर्घिका ३५, १३५, १५३, १६३
 दुर्बीण ७, १७५
 दृश्य प्रत ९, १०
 देवयानी २२१
 द्वित्त तारकागुच्छ १७१
 द्वैती १५५
 धनिष्ठा १४९
 धनु १६५
 धूमकेतु २३४, २४७
 ध्रुवबिंदु ३
 ध्रुवमत्स्य २, ७७, ११७
 ध्रुवतारा १, १९, ३९, ५३, ५९,
 ७९, ९९, ११७, ११९, १३९,
 १५९, १६५, १७९, १९९, २१९
 नरतुरंग १०५, १२५
 नवतारा १७३
 नक्षत्र नामे १०, १२, १३, १४
 निवंधने, खगोलीय ३
 —, भगोलीय ३
 निरपेक्ष प्रत ९, १०
 नील सरक १९५
 नेत्रीय ७, ८
 नेबुला १५२
 नोर्मा १७३
 नोव्हा १७३
 नौका ६५
 नौतल ६५, ६९
 नौशीर्व ६५, ७१
 न्यू जनरल कॅटलॉग १०
 न्यूट्रान २४५
 पदार्थीय ७, ८
 परांचन ४९, ५३, १०१, २०९
 परांचन गति ५३, १९३
 परावर्ती दुर्बीण ७, ८
 पराशार ६
 पश्चिम १
 पर्सिउस २३७
 पर्सीडस ३७
 पारालाक्स ६
 पारावत २५५
 पार्सेक (पार-सेक) ६
 पावहो १७५
- पिक्टोर ३१
 पिक्सिसं ६५, ७१
 पिधानी, रूपविकारी १७३
 पिरामिड १३७
 पिसिस २२५
 पिसिस आउस्ट्रिड्युस २२९
 पीठ २०९
 पुनर्वंसु २३, ३९, ४१, ४३, ५९, ७९,
 ९१, १३१
 पुष्पीस ६५, ६९
 पुलस्य ७७
 पुलह ३९, ५९, ६३, ७७, ९९,
 ११९, १७०
 पुष्प ७३
 पूर्व १
 पूर्वा (फाल्गुनी) १२९
 पूर्वी भादपदा १६३, १७९, १८३,
 १९९, २०३
 पूर्वांपाढा १६५
 पृथ्वीचा कला २३३
 पृष्ठ-तपमाने १२३
 पंगासुस २०१
 पोलारिस ४३, ५९
 पोलारिस १९, २१, ३५, ४१, ४३,
 ५३, ५९, ७९, ९१, ९९, ११९,
 १२७, १३१, १३९, १५९, १७१
 १७९, १९९, २१९, २३९
 प्रकाशवर्ष ६
 प्रकाश-वेग ६

आकाशदर्शन

- प्रत, तान्याची १, १०
 प्रमाणवेळ ४
 प्रमाणित मध्यमण्डल ४
 प्रश्ना २३, ४३, ५९, ६७, ८७, ९१, १११
 प्रसरणशील विश्व १३५,
 प्रारंभ-विंदु, एरिस २४९
 प्रेसेपे ४३, ७३, ७९, ९१, १११, १३१
 प्रोटान २४५
 प्रोसिओन २३, ४३, ५९, ६७, ७५, ८७, १११
 प्लानेटरी नेबुला १५३
 प्लैइडीस २१
 फलक १७५
 फेकडा ७७
 फोनिक्स २५५
 फोमालहाउट ३१, ४७, १८३, १८७, २०७, २२७, २२९, २४३, २४७
 फोनर्किस २५३
 फ्राउएनहोफर रेषा १३३
 फ्रीडमान १३५
 बक २२९
 बंधन ऊर्जा २४५
 बहिर्गमीय १०८
 बाण २०९, १४९
 बूटेस १२१
 बृहत् कक्ष ७९
- बृहत् लुब्धक ८९
 बेटेलगूज २३, ३७, ४९, ५१, ६७, ९१, १११
 बेनेट धूमकेतू २४७
 बेलाट्रिक्स ४९
 बेसेल ८९
 बोण्डी १३५
 ब्रह्माहृदय १७, १९, ३९, ५९, ७९,
 ९९, १११, १३१, २१९, २२३
 २३९, २४३
 भगोल १, ३
 भगोलाक्ष ३, ४
 भगोलीय उत्तरध्रुव १, २
 —दक्षिणध्रुव १, २
 भरत २३, ५१
 भारतीय प्रमाणवेळ ४
 भासमान प्रत ९, १०
 भुजंग १४१
 भुजंगधारी १४१
 भूतप १२१
 मकर १८१
 मकर संकमण १८१
 मँकोक्सम २५६
 मधा ४३, ५९, ६३, ७९, ८७, १११, १२९, १३१, १५१, २१३
 मध्यमण्डल ४
- मयूर १७५
 मरीची ७७
 महाश्व २०१
 मक्षिका ८५
 मागेलानी मेघ १५५
 मायकोक्सम २५६
 मायकोस्कोपितम १८५
 माकाब १६३, १७९, १८३, १९९, २०१, २२७, २३१, २५१
 मित्र १०७, १२५, १२७, १६७
 मिथुन ४१
 मिहार १, ७७
 मिराख ३१, ३९, ६३, ७७, ९९, यम १८५
 ११९, १३९, १५९, १७९, यमुना ४५
 २२१, २३९
 मिर्झम ८९
 मिल्क वे १, ३५,
 मीन २२५
 मीनास्य ३१, ४७, २०७, २२९, राजतारका २२९
 २४३, २४७
 मीरा २७, २९, ५१, ७१, १८३, १८७, २०३, २२३, २२७, २४३, २४७
 मुकुटमणि ८१, ९९, ११९, १७१, १९१, २११
 मृग ४९
 मूळ १४५
 मृग ४९
- मेघेश्व ७७
 मेन्का ७१, २०३, २२३, २४
 २४७
 मेन्त्सा १५
 मेराव ७७
 मेरु १३७
 मेरोप ३३, ७१
 मेसार्टिम २४९
 मेसिसए ११, २२१
 मोनोसेरोस ९३
- मिहार १, ७७
 मिराख ३१, ३९, ६३, ७७, ९९, यम १८५
 ११९, १३९, १५९, १७९, यमुना ४५
 २२१, २३९
 मिर्झम ८९
 याममत्स्य २२९
 मिल्क वे १, ३५,
 मीन २२५
 मीनास्य ३१, ४७, २०७, २२९, राजतारका २२९
 २४३, २४७
 मीरा २७, २९, ५१, ७१, १८३, १८७, २०३, २२३, २२७, २४३, २४७
 मुकुटमणि ८१, ९९, ११९, १७१, १९१, २११
 मृग ४९
 मूळ १४५
 मृग ४९
- रक्त खुजे ५५
 राजन्य २३, ४७, ५१, ६७, ७१, ९१, १११.
 राजार २१५
 रास अल धेणी ९९, १०१, १०३,
 ११९, १२३, १३९, १४१,
 १४३, १५९, १६१, २११.
 रास अल हाग ११३, १४१, १४३,
 १४७
 राक्षसी तारे ५५, ६३

रिंग नेबुला १०३, ११९, १५७, १३९, लीरिद्स ३७
 १५१, १५३, १५९, १६३, लुपुस ९५
 १७९, १९१, १९९, २११ लेपुस ९३
 स्ट्रोल २३, ४७, ४९, ६५, ६७ ९१,
 १११,
 रूपविकारी तारे १७३
 रेखांश ३
 रेखांशनुसार कालमापनातील फरक ५
 रेग्युलस ४३, ५९, ६३, ७९, ८७, वसि७ ३९, ६३, ७७, ९९, ११९, १३९, १४३, १५९, १७१, १८१, १९१, १३१, १५१, २१३
 रेटिक्युलम २५५
 रेडिओ आकाश २१५
 रेडिओ तारा २१३
 रेडिओ दुर्वीण ८, २१३
 रोहिणी १९, २१, २३, २५, २७, विशाखा १०७, १२३, १२७, १४३, शफरी ९५,
 ४७, ५१, ७१, ९१, १११, १६७, १७१, १८९, १९१ शर १४९
 २२७, २४३, २४७ विश्वेषण प्रभाव ७, ८, २१३
 विश्वधूलिका २१५
 विश्वाची उल्कांति ३३५
 विश्वाची प्रतिरूपे २२३, २२७
 विषुवंश ३
 विष्टम ३, ४
 विश्वांतील अतिसूख, अतिविशाल २५६ वृग्नाथ ९३
 बुल्फ रायेट तारा ६९ शेआट १६२, १७९, १८३, १९९, २०१, २०३, २२७, २३१, २५१
 वृक ९५ शेवरबिंदु ४
 वृषपर्व १९७
 वृषभ २१, २५, २७ शेजारी तारे ११
 वृश्चिक १४५ शेढार २१७
 वेदकालनिर्णय ४९

वेसेन ८९
 वैपुवंश ३
 वैषुविक वृत्त ३
 व्याघ २३, २७, ४७, ४९, ६७, ७५, ८९, ९१, २४३, २४७
 विहाँ० १६९
 व्युत्पेकुला १४९
 व्येगा ५३, ६५, ६९, १०३, ११७, ११९, १३९, १५७, १६९, १७९, १९१, १९९, २११, २३१
 वसंत संपात ३, ४, ४९
 वस्तुनाश २४५
 वाताकर्ष ९५
 वायुमक्ष ९३
 वायुकी १०९
 विशाखा १०७, १२३, १२७, १४३, शफरी ९५.
 विश्वेषण प्रभाव ७, ८, २१३
 विश्वधूलिका २१५
 विश्वाची उल्कांति ३३५
 विश्वाची प्रतिरूपे २२३, २२७
 विषुवंश ३
 विष्टम ३, ४
 विश्वांतील अतिसूख, अतिविशाल २५६
 बुल्फ रायेट तारा ६९
 वृक ९५
 वृषपर्व १९७
 वृषभ २१, २५, २७
 वृश्चिक १४५
 वेदकालनिर्णय ४९
 शेंडे नक्षत्र २३५
 शेराटन २४९
 शेलिआक १५७
 शीरी १०१, २०९
 श्यामशब्दल ९७
 श्वेण १२३, १४३, १६३, १८३
 १८७, २०७, २११, २३१
 श्वेतखुजा ५५, ८७, ८९
 श्वेत्य १६३, १७९
 सदर्न कॉस १०५
 संपात बिंदु ३, ४, ५३
 सप्तर्षी १, ७७
 सरठ (सरडा) ५७
 सर्पनस १४१
 संवह आकाश २१५
 संवह उगमस्थान २१९
 संवह दीर्घिका २१५
 संवह दुर्वीण २१३
 संस्तंभ स्थान ३, ४
 सहनिर्देशक ३
 साजिटारिड्स १६५
 साजिद्वा १४९
 सारथा १७, १९, २३
 सिंग्नुस १०१, १७७, २०९
 सिरिउस २३, २७, ४७, ६७, ७५,,
 ८९, ९१, २४३, २४७.

सिर्विनुस ९३
 सिंह ६१, १२९
 सीडुस २९
 सुपर नोव्हा १७३
 मुलाफल १५७
 सूर्यजन्म, वृद्धि, मृत्यु १२७
 सूक्ष्मदर्शी १८५
 सेक्स्टान्स ९३
 सेंटारस १०५, १२५
 सेफिदस १०७
 सेफीड उल्का १९७
 सेफीड रूपविकारी १७३
 सैतानी तारा २३७
 स्कल्पटर २५९
 स्क्रम १७५
 स्कोर्पिउस १४५
 स्थानिक मध्यमंडल ४
 स्थानिक वेल ४
 स्थिर विश्व १३५
 स्पायका ६३, ८३, १०३, १२३, A १९५
 १३१, १५१, १६९, १७१ A. U. ३४
 स्वरमंडल १५७

स्वाती ६३, ८३, ९९, १०३, ११९, h (NGC 869) १९, ३९, ५९,
 १२१, १२३, १२७, १३९, ५९, ७९, ९१, १११, २०३,
 १४७, १५१, १७१, १९१ २१९, २२३, २३९, २४३

हंस १०१, १३९, १५९, १७७, I. S. T. ४
 १७१, १९९, २०९, २११,
 २३१ L. T. ४

हस्त ८५
 हैले ६९, ९७, ११३
 हर्क्युलिस १०१
 होईल १३५, २४१
 हामाल १९, ३१, ७१, २०३, २२३,
 २३९, २४९
 होयाडेश २१, ७१
 हर्द्युश्चशुंग रसेल ८७
 हैड्रा १०१
 हैट्रस २५३
 होकार्यत्र ६५, ७१
 होरा ३, ११३
 होरावृत्त ३
 होरोलोजिअम २२५

क्षितिज ३
 क्षित्येश २, ३.

M १०, ११३
 M १९, २७, १५३, २४३
 M २ (NGC 7089) १८३, २०३,
 २०५, २०७, २२७, २३१, M १५ (NGC 7078) ३१, १६३,
 २५१
 M ३ (NGC 5272) ६३, ८३,
 ९९, १३९, १५१
 M ४ (NGC 6121) १०३, १२७,
 १४३, १४५, १४७, १६७,
 १८७, १९१
 M ५ (NGC 5904) १२३, १४१,
 १४३, १४७, १६७, १७१,
 १९१, २११
 M ६ (NGC 6405) १०३, १४५,
 १९१
 M ७ (NGC 6475) १०३, १२७,
 १४३, १४५, १४७, १६७,
 १८७, १९१
 M ८ (NGC 6523) १४३, १४७, M ३१ (NGC 224) ३१, ५१,
 १६५, १६७, १७१, १८७,
 १९१, २११
 M १० (NGC 6254) १२३,
 १४१, १४३, १६७, १७१,
 १८७, १९१, २११
 M ११ (NGC 6705) १७५, १८७,
 २११
 M १२ (NGC 6218) १२३,
 १४१, १४३, १६७, १७१,
 १८७, १९१, २११
 M १३ (NGC 6205) ९९, १०१,
 १०३, ११९, १२३, १३९,
 १४३, १५९, १९१, २११
 M १७ (NGC 6618) १८७, २११
 M १९ (NGC 6273) १२३, १४१,
 १६७, १७१, १८७, १९१,
 २११
 M २२ (NGC 6656) १४३, १६७,
 १८७, २०७, २११
 M २७ (NGC 6853) १४३, १४९,
 १६३, २३१
 M ३० (NGC 7099) १६३, १६७,
 १८१, १८३, १८७, २०७,
 २११, २२७, २३१, २५१
 M ३१ (NGC 224) ३१, ५१,
 १५३, १७१, १८३, १९१,
 २०३, २१५, २२१, २२३,
 २३१, २५१
 M ३३ (NGC 598) ३१, ७१,
 १९१, २०३, २१९, २३७,
 २३९, २४३
 M ३५ (NGC 2168) २३, ३९,
 ४३, ५९, ७९, ९१, १११,
 १३१
 M ३६ (NGC 2682) ४३

M 39 (NGC 7092)	१३९, १५९,	M 96 (NGC 3368)	४३, ५९,	NGC 2168 (M 35)	२३, ५९,	NGC 5139	१०७, १२७, १४७,
१६३, १७९, १९९, २१९,	६३, ७९, ८३, ८७, १११,	७९, १११, १३१				१६७	
२३९, २५९	१२९, १३१, १५१.			NGC 2244	५७, ९६	NGC 5194 (M 51)	१५३
M 41 (NGC 2287)	२७, ४७,	M 100 (NGC 4321)	६१, ६३,	NGC 2287 (M 41)	३४, २७,	NGC 5272 (M 3)	६३, ९९,
६७, ९१, १११, २४३, २४७	८३, १०३, १३१, १५१, १५३,	४७, ६७, ९१, १११, २४३,	१३९, १५१				
M 42 (NGC 1976)	२३, ४७,	१७१		२४७		NGC 5904 (M 5)	१२३, १४,
६७, ७१, ९१, १११, १५३,	NGC ११, ११३			NGC 2422	२७, ४७, ६७, १११,	१४३, १४७, १६७, १७१,	
२४३	NGC 224 (M 31)	१९, ३१,	१३१			१९१	
M 44 (NGC 2632)	२३, ४३,	५१, १५३, १७९, १८३, १९९,	NGC 2437 (M 46)	२७, ४७,	NGC 6067	१२७	
७३, ७९, ८७, १११, १३१	२०३, २१४, २२१, २२३,	६७, ८७, १११, १३१					
M 46 (NGC 2437)	२७, ४७,	२५१	NGC 2438	१३१	NGC 6121 (M 4)	१०३, १२७,	
६७, ८७, १११, १३१	NGC 598 (M 33)	३१, ७१,	NGC 2682 (M 67)	२३, ४३,	१४१, १४३, १४७, १६७,		
M 51 (NGC 5194)	१५३	१९९, २०३, २१९, २३७,	७३, १११, १३१	१८७, १९१	NGC 6205 (M 13)	९९, १०३,	
M 53 (NGC 5024)	६१, ६३,	२३१, २४३	NGC 3031 (M 81)	८३	११९, १२३, १३९, १४३,		
८३, १०३, १३१, १५१, १७१	NGC 650 (M 76)	५१, ५९,	NGC 3034 (M 82)	८३	१५९, १९१, २११		
M 57 (NGC 6720)	१०३, ११९,	७१, ७९, ९१, १११, ११९,	NGC 3368 (M 96)	४३, ५९,	NGC 6218 (M 12)	१२३, १४१,	
१३९, १४३, १५३, १५९,	२०३, २२३, २३९, २४३	६३, ७९, ८३, १२९, १३१,	१४३, १६७, १७१, १८७,				
१६३, १७९, १९१, १९९,	NGC 752	१९, ३१, ५१, १७९,	१५१		१९१, २११		
२११		१८३, १९९, २०३, २१९,	NGC 3372	६९	NGC 6254 (M 10)	१२३, १४१,	
M 67 (NGC 2612)	२३, ७३,	२२३, २३९, २५१	NGC 3532	६९	१४३, १६७, १७१, १८७,		
७९, ८७, १११, १३१	NGC 869 (h)	१९, ३०, ५१,	NGC 3632 (M 44)	७३	१९१, २११		
M 76 (NGC 650)	३९, ५१,	५९, ७९, ९१, १११;	२०३, NGC 3766	१०७, १२७, १४७,	NGC 6273 (M 19)	१२३, १४१,	
५९, ७१, ७९, ९१, १११,	२१९, २२३, २३९, २४३	२०३, २२३, २३९, २४३	१६७		१६७, १७१, १८७, १९१		
२०३, २२३, २३९, २४३	NGC 884 (x)	१९, ३९, ५१,	NGC 4321 (M 100)	८३, १०३,		२११	
M 81 (NGC 3031)	७७, १५३	५९, ७९, ९१, १११,	२०३,	१३१, १५१. १५३, १७१			
M 82 (NGC 3034)	७७	२१९, २२३, २३९, २४३	NGC 4735	९३, १०७, १२७,	NGC 6341 (M 92)	९९, १०३,	
M 92 (NGC 6341)	९९, १०३,	NGC 1976 (M 42)	२३, ४७,	१४७	११९, १३९, १४३, १५९, १९१,		
११९, १३९, १४३, १५९,	६७, ७१, ९१, १११; १५३,	NGC 5024 (M 53)	६३, ८३,	२११			
१९१, २११	२४३		१०३, १३१, १५१, १७१		NGC 405 (M 6)	१०३, १९१	

NGC 6475 (M 7) १०३, १२७, NGC 6705 (M 11) १७५, १८३,	२०३, २२७, २३१, २५१	T. U. ४
१४३, १४५, १४७, १६७, १८३, १९१	२११	NGC 7089 (M 2) १८३, २०३,
NGC 6523 (M 8) १४३, १४७, १६५, १६७, १८७, २०७, २११	१३९, १४३, १४७, १५९, १६३, १७९, १९९	NGC 6720 (M 57) १०३, ११९, २०५, २२७, २३१, २५१
NGC 6633 १४१, १४३, १४७, १६७, १७१, १८७, १९१, २११	१६३, २३१	NGC 7092 (M 39) १३९, १५९, १६३, १९९, २३१, २५१
NGC 6656 (M 22) १४३, १६७, १८३, २०७, २११	१७९, १८३, १९९, २०१,	X (NGC 884) १९, ३९, ५१, ५९, ७९, ९१, १११, १३१, २०३, २१९, २२३, २३८, २४३
		० ० ०

परिशिष्ट

खगोल विज्ञानाचे आजचे स्वरूप :

कै. गो. रा. परांजपे यांचा हा ग्रंथ प्रसिद्ध झाला तेळ्हापासून आजच्या काळापर्यंत खगोलविज्ञानात झपाटव्याने 'प्रगती' झाली आहे. ह्या प्रगतीची वरीच कारणे आहेत. उदाहरणार्थ, ...


- १) आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा खगोलवेधांची सक्षम उपकरणे उपलब्ध होण्यासु कारणीभूत झाला.
- २) अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून पृथ्वीच्या वायुमंडळावर जाऊन विव्हाचे वेध घेता आले.
- ३) जलद दलणवळणामुळे खगोलवैज्ञानिकांना परंपरा चर्चेचा फायदा मिळाला.
- ४) भौतिक शास्त्राच्या विकासामुळे खगोलातील गूढे उकलण्यास मदत झाली.
- ५) संगणकाच्या व्रादत्या कार्यक्षमतेचे खगोलशास्त्रातील गणिते सोडवण्यात यश.
- ६) नव्या तंत्रज्ञानाच्या दुर्विणींचा वापर.

आज ह्या विषयाचे स्वरूप कसे आहे ते आता थोडक्यात पाहू. वर उल्लेखलेल्या कारणांच्या संदर्भात ही चर्चा सयुक्तिक ठोल.

१ उपकरणे :

आकाशाचे वेध घेणाऱ्या दुर्विणी, विविध तारका, आकाशगंगा इत्यादी वस्तूंपासून येणारा प्रकाश ग्रहण करून

नाभिस्थळावर केंद्रित करतात. ह्या प्रकाशाची छाननी करून आपण त्याच्या स्रोतांविषयी माहिती मिळवतो. फोटोग्राफिक प्लेट, फोटो मल्टिप्लायर, इमेज ट्यूब आदी उपकरणे ह्या छाननीत हातभार लावतात जसजसे आपण अधिकाधिक कार्यक्षमपणे हा प्रकाश ग्रहण करून दाखवू तसेतसे स्रोतांचे वित्र अधिक स्पष्ट होत जाते. ज्या तारका डोल्यांना दिसत नाहीत त्यांचे वित्र फोटोग्राफिक प्लेटवर उमटते. ह्या प्लेटच्या पण मर्यादा आहेत. म्हणून खगोलशास्त्रज्ञ इतर मार्ग वापरतो. अलिकडल्या काळात अतिशय कार्यक्षम ठरलेले उपकरण म्हणजे चार्ज कपल्ड डिव्हाइस - थोडक्यात सी. सी. डी. सी. डी. प्रकाशातले मूलकण 'फोटॉन' अतिशय कार्यक्षमपणे गोळा करून संगणकाढारे प्रकाशस्रोताचे वित्र पडव्यावर उमटवू शकते. चित्रात कमी अधिक प्रकाशवान भाग विभिन्न रंगाने दाखवून त्यातील माहिती अधिक स्पष्ट होते. इतर उपकरणांनी



चित्र क्र. १ - क्वासार 3C 273 त्यांतून फवारा (जेट) बाहेर येत आहे आकाशदर्शन

न दिसलेली आकाशगंगा सी. सी. डी. मुळे दिसते आणि त्यामुळे अतिमंद व धूसर प्रकाशस्त्रोत पाहणे आता शक्य झाले आहे.


प्रकाशाचे वेगज्ञा रंगात पृथकरण करून स्त्रोताचा वर्णपट तयार करता येतो. स्पेक्ट्रोग्राफ हे उपकरण ह्यासाठी सामान्यतः वापरले जाते. लांबच्या अतिमंद प्रकाशस्त्रोतांचे वर्णपट – एकाच वेळी अनेक स्त्रोतांचे काढणारी उपकरणे ऑब्जेक्टिव प्रिज्म किंवा प्रिज्म अशा नावांनी ओळखली जातात. यांच्याद्वारे 'क्वॉसी - स्टेलर - ऑब्जेक्ट' (थोडक्यात क्वासार') ह्या दूरच्या प्रकाशस्त्रोतांचे वर्णपट मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत.

दृश्य प्रकाशाव्यतिरिक्त प्रकाशाची वेगवेगळ्या लांबीच्या लहरींची जी विविध रूपे आहेत – रेडिओ, अधोरक्त, अतिनील, क्ष आणि गामा किरणे – त्यांच्या दुर्बिणी आणि त्यांना जोडलेली उपकरणे यावर सतत संशोधन चालले असून नव्या तंत्रज्ञानाचा शक्यतो फायदा घेतला जातो.

२. अंतराळातून वेध :


अंतराळात याने आणि उपग्रह सोडल्यामुळे मानवाला विश्वाचे एक आगळेच दर्शन घडत आहे. सूर्यमालेतील ग्रहांजवळून जाणारी अनेक याने रशिया व अमेरिका ह्या देशांनी आजवर सोडली असून त्यातून ग्रहांचे जवळून दर्शन घेता आले. कॉमेट हॅलेच्या १९८६ च्या वारीत त्याचे ओळारते कां होईना पण जवळून दर्शन घेता आले. चंद्रावर मानव प्रत्यक्ष उतरला तर मंगळावर याने उतरवण्यात आली. अशा स्वान्यातून दुर्बिणीपेक्षा अधिक ठळक स्वरूपाची माहिती मिळते यात शंकाच नाही.

वायुमंडळात प्रकाशाचे शोषण होते. दृश्य प्रकाश, रेडिओ आकाशदर्शन



चित्र क्र. २ - स्पेस शटलमधून हबल अंतराळ दुर्बीण अंतराळात सोडण्यात आली आणि थोडक्या प्रमाणात अधोरक्त प्रकाश वगळल्यास बाकीचा प्रकाश वाहेरून पृथ्वीतलावर पोचू शकत नाही. त्यामुळे पृथ्वीतलावरून घेतलेले विश्वाचे दर्शन मर्यादित स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ क्ष - किरणे वापरून वेध घेतल्यास विश्व कसे दिसेल? विश्वात गामा किरणांचे स्त्रोत आहेत का? इत्यादी प्रभ्यांची उत्तरे देण्यासाठी वायुमंडळावर जाऊन वेध घेतले पाहिजेत. अंतराळ तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हे शक्य झाले. १९७२ साली UHURU नावाचा उपग्रह केनियातून अमेरिकेने सोडला, ज्यांत क्ष किरणांची दुर्बीण होती. तिच्याद्वारे आकाशगंगेतील आणि वाहेरील सुध्दा अनेक क्ष-किरण

स्वोतांचा सुगावा लागला. खापैकी CYGNUS X-1 ह्या स्वोतातील तारायुगलात एक कृष्णविवर आहे. असा निष्कर्ष काढण्यात येतो.



चित्र क्र. ३ - सिग्नस X-1 स्वोतात मोठ्या वाच्यातून छोट्याकडे वायू खेचला जाऊन त्यातून क्ष किरणे बाहेर पडतात

इंटरनेशनल अल्ट्राव्हायोलेट एक्स्प्लोरर (अतिनील किरणांसाठी), आइन्स्टाइन वेधशाळा (क्ष-किरणांसाठी), आयरेस (अधोरक्त किरणांसाठी), हिपारक्स आणि हबल (दृश्य प्रकाशासाठी) अशा दुर्बिणी उपग्रहातून सोडण्यात आल्या. अशा वेधातून विश्वाची विविधरंगी माहिती मिळाली. उदाहरणार्थ नव्या ग्रहमाला तयार होत आहेत असे काही तारे आयरेसने दाखवून दिले.

३. जलद दळणवळण :


माहितीचे आदान प्रदान लवकर झाले की चर्चेला वाव

मिळतो आणि त्या वादातून तत्ववोध लवकर होतो. 'इलेक्ट्रॉनिक मेल' हा खगोलशास्त्रज्ञांच्या माहिती पाठावेण्याचा प्रमुख मार्ग झाला आहे. संगणकाद्वारे परस्परांशी संपर्क साधता आल्यामुळे जग संकुचित झाले असे म्हणायला हरकत नाही. फॅक्स, टेलिफोन इत्यादी मार्गाही जास्त सुकर झाले आहेत. खगोलशास्त्राच्या झाटपट वाढीला हे एक महत्त्वाचे कारण आहे.

४. भौतिक शास्त्राचा वाढता प्रयोग :

आयझॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडून ग्रहांच्या आणि उपग्रहांच्या गतीची कारणमीमांसा केली तेहापासून भौतिकशास्त्र हे खगोलशास्त्राचा पाया मानले जाते. पृथ्वीवरच्या प्रयोगशाळेत शोधून काढलेले नियम दूरदूरच्या तारकांना लागू होतात हे एक आश्चर्यच आहे. विश्वातील गूढे उकलण्यासाठी विज्ञानाला पुष्कळ यश मिळत आहे ही कौतुकाची गोष्ट आहे. आइन्स्टाइनने एकदा घटले होते की 'सर्वात मोठे गूढे हेच की विश्व गूढे राहिलेले नाही.'

खगोलशास्त्रातले वेध म्हणजे विश्वाच्या प्रयोगशाळेत घटणाच्या प्रचंड प्रयोगांची निरीक्षणेच होत. अशा निरीक्षणामुळे विज्ञानाचा आवाका वाढ्यो. जे पृथ्वीवर घडू शकत नाही ते विश्वात घडताना दिसते आणि त्यामुळे वैज्ञानिक नियमांची तपासणी अधिक मोठ्या प्रमाणात होऊ शकते. उदाहरणार्थ पृथ्वीवर अजून संयमित स्थितीत अणुगम्भाचे एकीकरण करता आले नाही. परंतु हे एकीकरण सूर्यासारख्या ताच्यात सतत चालू असते. विश्वाच्या आदिकाळात अति तप्त परिसरात प्रचंड ऊर्जेचे मूलकण परस्परांशी कसे वागतात त्याचा अभ्यास पृथ्वीवरील यंत्राद्वारे शक्य होत नाही ... त्यासाठी विश्वाचीच महाप्रयोगशाळा पाहिजे.



चित्र क्र. ४ - फर्मिलेंब येथील मोठे त्वरक यंत्र इथे मूलकणावर प्रयोग केले जातात

५. संगणकांचा सहभाग :


ताच्यांच्या अंतरंगाची समीकरणे १९२०-३० च्या दशकात एडिंग्टनने मांडली. परंतु ती पूर्णपणे सोडवू शकणारे संगणक चार दशकांनंतर उपलब्ध झाले. स्फोट होऊन ताच्यांचे विघटन होते त्या वेगाने वदलणाऱ्या परिस्थितीचे चिन्नीकरण करायलां महासंगणक समर्थ आहे. ही मणिते सोडवायला अति वेगवान आणि माहितीचा प्रचंड साठा करू शकणारे संगणक लागतात. तंत्रज्ञानाने ते पुरवले म्हणून हे प्रश्न सुटू शकले.

दूर्बिणीतून सी. सी. डी. द्वारे उमटणारी बिंबे तपासून
आकाशदर्शन

पहायला संगणक लागतो. पुष्कळ आधारसामग्रीचे विश्लेषण करून त्यातून मूळ आकृतिवंध शोधून काढायला संगणक लागतो. दुर्बिणी, जमीनीवरच्या किंवा उपग्रहावरच्या, योग्य दिशेला फिरवायला संगणक लागतो. अजूनही महासंगणकांच्या तंत्रज्ञानात प्रयती व्हायची वाट पहात बसलेले बरेच प्रश्न खगोलशास्त्रात आहेत.

६. दुर्बिणीचे प्रगत तंत्रज्ञान :


स्पष्ट आणि तेजस्वी वित्र उमटायला दुर्बिणीचा प्रकाश ग्रहण करणारा आरसा शक्य तितका मोठा आणि निर्दोष असावा लागतो. माऊंट पॅलोमारची पाच मीटर व्यासाच्या आरशाची दुर्बिण एकेकाळी सर्वात मोठी दुर्बिण मानली जाई. आता आठ, दहा, सोळा मीटरच्या दुर्बिणी तयार होत आहेत. मोठे आरसे जड होतात, वजनाने वाकतात, तपमानाच्या फेरबदलाने वाकडे होतात म्हणून नवे तंत्रज्ञान वापरून आरसे



चित्र क्र. ५ - अरिझोनातील किट पीक डोंगरातील अनेक दुर्बिणी

केले जात आहेत. शिवाय ऑप्टिकल फायबर टेक्नॉलॉजीचा पण अधिकाधिक वापर होतो आहे.

रेडिओ दुर्बिणी साहजिकच प्रचंड असाव्या लागतात, कारण रेडिओ लहरींची लांबी जास्त असते आणि त्यासाठी रिसीव्हर ॲण्टेना पण मोठे असावे लागतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातले रेडिओ टेलिस्कोप जोडून मोठी 'बेस लाईन' करून सूक्ष्म निरीक्षण करता येते. क्वासारचे अंतरंग मोठ्या वेस लाईनची इंटरफॉर्मीटरी वापरून न्याहळता येते. पुण्याजवळ नारायणगाव येथे एक प्रचंड दुर्बिणीचे संकूल उभारण्यात येत आहे, जे पीटर वेव्हलेंथ वरील जगातले सर्वात मोठे संकूल असेल. ।



चित्र क्र. ६ - जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप संकुलातील दोन ॲण्टेना ४५ मी व्यासाचे ३० ॲन्टेनाचे हे संकूल सर्वात मोठे संकूल ठरावे.

अशा तर्हे खगोलशास्त्र झपाट्याने वाढत आहे. केवळ तज्ज्ञांनाच नव्हे तर हौशी खगोलशास्त्रज्ञांना देखील विकासाचा फायदा मिळतो आहे. हौशी निरीक्षकांसाठी, दुर्बिणी, उपकरणे, संगणक अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. केवळ रात्रीचे आकाशदर्शन देखील ह्या सर्व साधनांमुळे जास्त मनोरंजक झाले आहे.

- जयंत नारळीकर

आन्तरिक्षाचीय केंद्र,
खगोलविज्ञान आणि खगोलभौतिकी साठी,
पुणे ४११ ००७

पारिभाषिक शब्दसूचि

Absolute magnitude	: निरपेक्ष प्रत
Absorption Line	: शोषण रेषा
Angle	: कोन
Angular diameter	: कोनीय व्यास
Angular momentum	: कोनीय संवेग
Angular Speed	: कोनीय वेग
Apparent magnitude	: भासमान प्रत
Altitude	: उन्नतांश
Asteroid	: चूनग्रह
Astrology	: फलज्योतिष
Astronomy	: खगोलशास्त्र
Autumnal equinox	: शरदसंपात
Aphelion	: अपसूर्य रिथ्टी
Apogee	: अपभू
Big bang	: महास्फोट
Binary stars	: द्वैती तारे
Black hole	: कृष्णविवर
Blue shift	: नीलसृती, नील-सरक

Celestial sphere	: भगोल, खगोल
Celestial equator	: वैषुविक वृत्त
Chromatic aberration	: रंगाची विकृती, वर्णाप्रेरण
Comet	: धूमकेतु
Constellation	: राशी, तारकांची विशिष्ट मांडणी
Continum Spectrum	: संतत वर्णांपक्ती
Cosmic rays	: विश्व किरणे
Cosmology	: विश्वरचना शास्त्र
Dark Nebula	: कृष्णभिका
Direct	: मार्गी
Declination	: क्रांती
Dwarf Stars	: खुजे तारे
Eccentricity	: वक्रतेचा अपूर्णांक
Ecliptic	: आयनिक वृत्त
Ellipse	: वक्रगोल, लंबवृत्त
Emission	: उत्सर्जन
Energy	: ऊर्जा
Equator	: वैषुववृत्त
Explosion	: स्फोट
Focal length	: केंद्रिय लांबी
Focus	: केंद्र, नाभि
Frequency	: कंपन संख्या, संदर्भ संख्या

Galaxy	: तारकाविश्व, दीर्घिका	Magnitude (of star)	: प्रति	
Galactic nucleus	: तारकाविश्वाचे केंद्रस्थान	Main sequence	: प्रमुख अनुक्रम	
Gamma ray	: गामा किरण	Mars	: मंगळ	
General relativity	: व्यापक सापेक्षवाद	Mass	: वस्तुमान	
Giant Star	: राक्षसी तारा	Matter	: पदार्थ	
Globular cluster	: गोल तारकापृज	Magnetic	: चुंबकीय	
Gravitation	: गुरुत्वाकर्षण	Maximum elongation	: परमाइनांतर	
Gravitational collapse	: गुरुत्वीय अवपात	Mercury	: बुध	
Horizon	: दिशितज	Meteor	: उल्का	
Horse Head Nebula	: अश्वशिर अग्निका	Meteor Shower	: उल्कापात	
Inner planet	: आंतर्ले ग्रह, अंतर्ग्रह	*	Microwaves	: मुख्यतरंग
Inferior conjunction	: अंतर्युती	*	Milky Way	: आकाशगंगा
Interstellar	: तान्यादरम्यान	*	Minor planet	: लघुग्रह
Jupiter	: गुरु	Nadir	: अधःस्वस्तिक	
Latitude	: अक्षांश	Nebula	: अग्निका	
Light year	: प्रकाश वर्ष	North Pole	: उत्तर ध्रुव	
Local time	: स्थानिक वेळ	Nova	: नवतारा	
Longitude	: रेखांश	Nutation	: अपेंगन	
Luminosity	: दीप्ति	Objective (lens)	: पदार्थीय (मिंग)	
		Occultation	: पिघान	
		Orbit	: कक्षा	
		Orbit of motion	: प्रमण कक्षा	

Orion	: मृग	Radio Waves	: रेडिओ लहरी
Outer planets	: बाहिर्ग्रह (बाहरचे ग्रह)	Redshift	: ताप्रसुती, ताप्रोपसर्प, लालसरक
Parabola	: अन्वस्तु	Relativity Theory	: सापेक्षतावाद
Parallax	: पराशय	Retrograde motion	: वक्री गमन
Perigee	: उपभू	Refraction	: वक्रीकरण, वक्रीभवन
Perihelion	: उपसूर्य	Rotation	: परिभ्रमण
Physics	: भौतिकशास्त्र	Right ascension	: होरा, वैषुवांश
Planet	: ग्रह	Rectification	: विशोधन
Planetary Nebula	: ग्रहानुकारी अग्निका	Reflector	: परावर्ती
Pole	: ध्रुव	* Satellite	: उपग्रह
Precession	: परांचन	* Saturn	: शनि
Precession of equinoxes	: संपातचलन	* Solar System	: सौरमाला
Prime meridian	: मध्यमंडळ	* Solar Nebula	: सूर्याग्निका
Proxima centaurus	: नरतुरंग	* Space	: अंतराळ
Pulsar	: स्पंदक	Space ship	: अंतराळ यान
Pulses	: स्पंदनलहरी	Special Relativity	: विविधित सापेक्षतावाद
Quantum theory	: पुऱजवाद	Spectrum	: वर्णलेख, वर्णपंक्ती
Radiation	: प्रारण	Solstice (Summer)	: विष्टंभ
Radio source	: रेडिओ स्रोत	Solstice (Winter)	: अविष्टंभ
Radio Telescope	: संवह दुर्बिण, रेडिओ दुर्बिण.	Sphere	: गोलं

Star - cluster	: तारकापुंज	White dwarf	: स्वेत चटु
Steady State	: स्थिर स्थिती	White hole	: स्वेतविवर
Super Giant Star	: महाराक्षसी तारा	X - rays	: क्षा - किरणे
Supernova	: (अतिनव तारे) महास्फोटक तारा	Zenith	: शेखर विंदू, खस्यस्तिक
Stationary	: स्थानीय	Zodiac	: ग्रहांचा मार्ग
Superior conjunction	: बहिर्भुति		
Telescope	: दुर्बिण		
Tropical Year	: सांपातिक वर्ष		* * *
Transit	: अधिक्रमण	*	
Universe	: विश्व	*	
Vacuum	: पोकळी	*	
Velocity	: गती		
Venus	: शुक्र		
Variable star	: रूपविकारी तारे		
Vernal equinox	: वसंपसंपात		
Wave length	: लहरलांबी		
Weak interaction	: मंदक्रिया		

पारिभाषिक शब्दसूचि

अणु	: Atom	कला	: Phase
अंतर्ग्रह	: Inner Planet	कक्षा	: Orbit, Path
अंतर्युति	: Inferior conjunction	कृष्णाप्रिका	: Dark Nebula
अधिक्रमण	: Transit	कृष्णविवर	: Black Hole
अपवर्ती	: Refractor (telescope)	कांती	: Declination
अपभू	: Apogee	केंद्र	: Focus
अपसूर्य	: Aphelion	केंद्रीय लांबी	: Focal Length
अन्निका	: Nebula	* खगोलशास्त्र	: Astronomy
अवघट्टभ	: Winter Solstice	* खस्वस्तिक	: Zenith
अक्ष	: Axis	* ग्रह	: Planet
अक्षांश	: Latitude	* ग्रहण	: Eclipse
आकाशगंगा	: Milky way	गुरुत्वाकर्षण	: Gravitation
आयनिक वृत्त	: Ecliptic	चुंबकीय	: Magnetic
उत्तर ध्रुव	: North Pole	छाया	: Umbra
उन्नति, उन्नतांश	: Altitude	ज्योति	: Celestial Body
उपग्रह	: Satellite	ज्योतिःशास्त्र	: Astronomy
उल्का	: Meteor	ज्योतिष	: Astrology
ऊर्जा	: Energy	ज्योतिष्यकीय एकक	: Astronomical Unit

तारकापुंज	: Star Cluster	परावर्तन	: Reflection	
तारकाविश्व	: Galaxy	पराशर	: Parallax	
तान्यांची प्रत	: Magnitude of Star	पदार्थीय	: Objective (lens)	
तारे, खुजे	: Dwarf Stars	पिधान	: Occultation	
तारे, राक्षसी	: Giant Stars	पुंजवाद	: Quantum theory	
तेजोमेघ	: Bright Cloud Nebula	प्रकाशवर्ष	: Light year	
तीव्र क्रिया	: Strong interaction	प्रत (तान्यांची)	: Magnitude	
दाब	: Pressure	प्रमाण वेळ	: Standard time	
दीप्ति	: Luminosity	प्रारण	: Radiation	
दीर्घिका	: Galaxy	*	बहिर्ग्रह	: Quater Planet
दुर्बिंग	: Telescope	*	बहिर्युति	: Superior conjunction
द्वैती तारे	: Binary Stars	*	भगोल	: Celestial sphere
धुमकेतू	: Comet	*	भगोलीय उत्तर ध्रुव	: Celestial north pole
धूळ	: Dust	*	भगोलीय दक्षिण ध्रुव	: Celestial south pole
ध्रुव तारा	: Pole Star	भासमान प्रत	: Apparent Magnitude	
नवतारा	: Nova	मध्यमंडल	: Prime meridian	
नाक्षत्र	: Siderial	महास्फोट	: Big bang	
नाक्षत्र मास	: Siderial month	महास्फोटक तारा	: Supernova	
निरपेक्ष प्रत	: Absolute Magnitude	मार्गी गति	: Direct motion	
निल सरक	: Blue Shift	मेरू	: Pole of the ecliptic	
परमझनांतर	: Maximum Elongation	मेषारंभ बिंदु	: First Point of Aries	
परंपरांचन	: Precession			

आकाशादर्शन

राशी	: Zodiacal signs	शेंडेनक्षत्र	: Comet
राक्षसी तारे	: Giant Stars	श्वेतखुजा	: White dwarf (star)
रेखांश	: Longitude	श्वेतविवर	: White hole (व्हाइट होल)
रेडिओ लहरी	: Radio Waves	शोषण रेखा	: Absorption line (अब्सोर्प्शन लाइन)
रूपविकारी तारे	: Variable stars		
लहर	: Wave	संपात	: Equinox
लहर लांबी	: Wavelength	संपात चलन	: Precession of equinoxes
लघुग्रह	: Minor Planet	संवह उगमस्थान	: Radio source
लालसरक	: Red Shift	संवह दुर्बीण	: Radio Telescope
वक्री	: In retrograde motion	संस्तंभ	: Solstice
वर्णरेश	: Spectral Lines	सापेक्षता वाद	: Relativity Theory
वर्णदर्शक	: Spectroscope	स्थिर विश्व	: Steady State Universe
वसंतसंपात	: Vernal Equinox	स्रोत, उगमस्थान	: Source
विश्व	: Universe	सांवासिक मास	: Synodic month
विषुववृत्त	: Equator	स्पंदक	: Pulsar
विष्टंभ	: Summer Solstice	स्तंभी	: Statinary
विश्वकिरणे	: Cosmic rays	होरा, वैषुवांश	: Right Ascension
वैषुविक वृत्त	: Celestial equator	क्ष किरणे	: X - Rays
वैषुवांश	: Right Ascension	क्षय	: Decay
शर	: Celestial Latitude	क्षितिज	: Horizon
शरद संपात	: Autumnal Equinox	क्षित्यंश	: Azimuth
शेखर बिंदु	: Zenith		
आकाशादशन			

* * *

२७७

फोटोग्राफ क्रमांक १ बरील पजकूर

सर्पिल (चक्री) दीर्घीकेची (आकाशगंगेची)
(CCD) (Charge Coupled device) प्रतिमा

सर्पिल (चक्री) दीर्घीकेची (आकाशगंगेची)
(CCD) (Charge Coupled device) प्रतिमा

फोटोग्राफ क्रमांक २ बरील पजकूर

“ सन ” संगणकाच्या पड्याचे छायाचित्र, यामध्ये
अ) दीर्घीका
आ) आकाशगंगेची प्रकाशमानता दाखविणारा त्रिभितीव आलेख
इ) प्रतिमा (विंव) संस्करणामधील (Image Processing)
काही आदेश दर्शविलेले आहेत.

“ सन ” संगणकाच्या पड्याचे छायाचित्र, यामध्ये
अ) दीर्घीका
आ) आकाशगंगेची प्रकाशमानता दाखविणारा त्रिभितीव आलेख
इ) प्रतिमा (विंव) संस्करणामधील (Image Processing) काही
आदेश दर्शविलेले आहेत.

फोटोग्राफ क्रमांक ३ बरील पजकूर

कावालूर, तामिळनाडू येथील वेणू वापू दुर्बीण.

कावालूर, तामिळनाडू येथील वेणू वापू दुर्बीण.

फोटोग्राफ क्रमांक ४ बरील पजकूर

रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी सेंटर, उटी येथील रेडिओ दुर्बीण.
(Radio Telescope at Radio Astronomy Centre, Ooty)

रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी सेंटर, उटी येथील रेडिओ दुर्बीण.
(Radio Telescope at Radio Astronomy Centre, Ooty)

फोटोग्राफ क्रमांक ५ बरील पजकूर

ट्रिफिड तेजोमेघ (तारकापुंज अथवा अप्रीका) (Nebula)
यातील गडद रेषा धुलीकाकणांचे मार्ग दाखवितात. एका
अल्पवयीन उष्ण ताच्यामुळे प्रकाश - आयनीभवन होऊन
तारकापुंजाचा काही भाग निळा दिसतो.

Trifid Nebula (M 20)

ट्रिफिड तेजोमेघ (तारकापुंज अथवा अप्रीका) (Nebula) यातील गडद
रेषा धुलीकाकणांचे मार्ग दाखवितात. एका अल्पवयीन उष्ण ताच्यामुळे
प्रकाश - आयनीभवन होऊन तारकापुंजाचा काही भाग निळा दिसतो.

Trifid Nebula (M 20)

मुद्रण स्थळ : शासकीय फोटोफिंगको मुद्रणालय, पुणे - ९.